




॥ श्रीः ॥


तंजावर महाराज शरभोजी यांच्या  
सरस्वती महाल ग्रंथसंग्रहांतील

# मराठी ग्रंथांची बयाजवार यादी,



भाग १ ला

वर्ग--१. वेदांत, २. पुराण, ३. रामायण,



श्रीमहालाच्या कारभारी कमिटीच्या हुकुमाप्रमाणे,

श्रीरामदासी रामचंद्र भाउस्वामी गोस्वामी नरसिंहपूरकर

(ऊर्फ टी. बी. रामचंद्रराव, बी. ए.),

तंजावर श्रीगोविंदबाळ स्वामींच्या मठाचे अधिपति

व श्रीतिलक गीतारहस्याचे तामिळ भाषांतरकार,

यांनी तयार करून,

तंजावर श्रीपूर्णचंद्रोदय छापखान्यांत छापून

प्रकाशित केली.

इसवी सन् १९२९.

किंमत रुपया एक.



---

तंजावर सरस्वती महालाचे आनरेरी सेक्रेटरी,  
यांकडे प्रती मिळतोळ.

Copies can be had from the Honourary Secretary  
of the Sarasvati Mahal Library, Tanjore.

---

## विषय सूची.

| विषय                 | पानें   |
|----------------------|---------|
| १. प्रस्तावना.       | १-१०    |
| २. अय्यांचे क्रमांक. | १-२     |
| ३. वेदांत.           | १-१७२   |
| ४. पुराण.            | १७३-३१६ |
| ५. रामायण.           | ३१७-३९४ |
| ६. अनुक्रमणिका.      | १-१९    |

---

॥ श्रीः ॥

## प्रस्तावना.

आतां वंदूं कवीश्वर ॥ जे शब्दमृष्टीचे ईश्वर ॥  
नातरी हे परमेश्वर ॥ वेदावतारी ॥ १ ॥

(रामदास—दासबोध ६० १, स० ८)

श्रीपरमात्मा जसा अक्षर आहे, तसेच सत्कवी हीं अक्षर रूप आहेत. परमात्मा विश्वसृष्टीस कारण, कविजन शब्दमृष्टीचे जनक. नित्य, निर्गुण, निर्विकार अव्यक्त स्थितीतून नामरूपात्मक सृष्टींत प्रगट होणारा परमात्मा आनंदात्मक जसा, तसेच सत्कवींच्या मनोमय अव्यक्तापासून परापश्यंती-मध्यमावैखरीनें प्रगट होणारे ग्रंथ हीं आनंदात्मक आहेत. या ग्रंथांपासून उत्पन्न होणारे तत्वज्ञान हीं ईश्वरा प्रमाणेंच देशकालवस्तुभाषादि परिच्छेदेकडून अचाधित आहेत. अत एव अक्षरज्ञानानंदमय कवीश्वरांच्या नमनानें श्रीसाच्चिदानंद स्वरूपी ईश्वराचेंच स्तवन होतें.

ईश्वराच्या सर्व सृष्टी मध्यें मानव जन्म अत्यंत श्रेष्ठ आणि महत्वाचा गणिला जातो. सजीव निर्जीव सृष्टीवर सत्ता चालवूं शकतो ह्मणून श्रेष्ठ. आणि इतर पशुपक्ष्यादि योनींत साधण्याला अशक्य जें महत्कार्य ह्मणिजे चतुर्विध पुरुषार्थाचें साधन हें याच्याच हातून उत्तमरीतीनें साध्य आहे ह्मणून महत्वाचा. अशा उत्तम प्रकारच्या मानव योनींत जन्मून ज्यानीं महत्पदवीला पावल्या नंतर इतरानां हीं तादृश महत्त्व मिळावें ह्मणून आपले ज्ञान व अनुभव प्रगट केले, तेच महापुरुष वंद्य परमेश्वराचे अवतार ह्मणिजे तेच या जगांतील किंवा तंजावरांतील सरस्वतीमहालांत ग्रंथ-रूपानें सर्वा पुढें मूर्तिमंत उभे आहेत ह्मणावें. यांचे केवळ दर्शनच सर्वांच्या मनामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न करण्याला पुरें आहे.

पुराणप्रसिद्ध क्षेत्र आणि इतिहासख्यात राजधानी नगर अशा तेजावरांतील राजवाड्याच्या भव्य मंडपांत विद्यमान असा “महाराज शरभोजी यांचा सरस्वती महाल ग्रंथ संग्रह”, ह्यणिजे सन १९०० सुमारा पासून तत्कालीन जे नाईकराजे आणि मराठेराजे यांनी बहुत परिश्रमानें मिळविलेल्या राज्य लक्ष्मीचें अद्वितीय स्मारकच होय. अनंतर इ० स० १९१८ त श्रीभोंसलकुल राजघराण्याच्या मंडळीनीं, एकमतानें स्वार्थत्यागपूर्वक, या स्मारकावरील आपली खांसगी सत्ता सदक्षिणाकं सतांबूलं असें १,००,००० रुपैयांच्या देणगी सह, धारादत्त करून लोकोपयोगार्थ मद्रास सरकारच्या हातीं परिपालनासाठी निरवून दिली; सांप्रत तर श्रीमद्रास सरकाराच्या सुमनोदयानें या ग्रंथरत्नाकरास भर येऊन अभिवृद्धि पावत आहे, ही मोठ्या भाग्योदयाची व आनंदाची गोष्ट.

रत्नाकर ह्यणिजे समुद्र जसे सात आहेत तसेच हे ग्रंथरत्नाकर ही सात होऊं शकतात—ते असे— १. संस्कृत रत्नाकर, २. मराठी र०, ३. तामिळ र०, ४. तैलंगी र०, ५. हिंदी र० (यांत आरबी, उरदू, फार्सि इ० ही मिळतील) ६. अंग्रजी र०, ७. इतर ऐरोपीयभाषा र०, (यांत ग्रीक, लातिन, प्रेंच इ० मिळतील).

या प्रत्येक भाषेतील ग्रंथांची नावे दाखविणाऱ्या यादी प्राचीन कालाच्या कांही आहेत. परंतु त्या अपूर्त आणि विनवयाजाच्या आहेत ह्यणून सांप्रत त्यांच्या पूर्णबयाजवार यादी (डिस्क्रिप्टिव क्वाटलाग) तयार होत आहेत. हें काम महालाच्या कारभारी कमिटीच्या अनुमते, आज १२ वर्षांपासून कमिटीचे मॅबर असून निस्पृहपणानें विनवगार चिटणीसाचे काम अव्याहत परिश्रमानें पाहणारे आनरेरी सेक्रेटरी, रा० रा० रावसाहेब तं० सांबमूर्तिराव बी० ए०, बी० एल्०, यांच्या देखरेखी खाली जोरानें चालत आहे. याचें उत्तम श्रेय यानां मिळून सर्व लोकांसही त्याचा पूर्ण फायदा लवकरच घेतां येईल. या नूतन यादीच्या योगानेंच

संजावर राजवाज्यांतील श्रीसरस्वती देवीच्या विराट स्वरूपाचें दर्शन पूर्णपणें वेतां येईल; व संग्रह समुद्रामध्ये गुप्त राहिलेली ग्रंथरत्ने हीं सांपडतील.

सर्वात संस्कृत संग्रहाचा भरणाच मोठा असून सर्व प्रकारें चित्ताकर्षक व अग्रमानार्ह आहे. ग्रंथांची संख्या, विषयांचे विविधत्व, लेखनपद्धति, प्राचीनता, ग्रंथकर्त्यांचे बाहुल्य, कौतुकोत्पादक ऐतिहासिक माहिती, अपूर्वता इत्यादि अनेक बाजूंनी प्रेक्षकांना, वाचकांना, शोधकांना, अत्यंत प्रेक्षणीय, वाचनीय, शोधनीय, आणि संग्राह्य आहे.

वर सांगितल्या प्रमाणें या संस्कृत ग्रंथांची बयाजवार यादी तयार होत आहे. तिच्या मुद्रण प्रकाशादि खर्चा करितां ह्मणून मद्रास सरकारानें विद्याभिमानप्रदर्शक २३,००० रुपैयाची मदत करण्याचें आश्वासन दिल्या प्रमाणें गेल्या साला पासून खर्चास देत येण्यानें छाप काम सुरू होवून यादीचे तीन भाग प्रकाशित झाले आहेत. संपूर्ण ग्रंथांची संख्या अंदाजानें अर्ध्या लाखाची ह्मणजे ५०,००० ची असेल करितां संस्कृत यादीचे भाग आणखी पुष्कळच होतील. यादी अंग्रजी टिप्पणासह देवनागरी लिपींत छापिली आहे. सांप्रतच्या ३ भागांची किंमत प्रत्येकीं रु० २.

तामिळ भाषेंतील ग्रंथांची बयाजवार नवीन यादी तयार होवून त्या लिपींत छापून प्रसिद्ध झाली आहे. इचे तीन विभाग असून किंमत भाग १ ला रु० २, भाग २ रा रु० १॥. भाग ३ रा रु० १॥ आहे.

बाकीचे जे मराठीतर भाषेंतील ग्रंथ, त्यांची बयाजवार नवीन यादी तयार व्हायची आहे.

आतां मराठी ग्रंथांच्या यादीकडे वळूं हें काम इ० स० १९२९च्या मे महिन्यांत सुरू झालें. फारच घाईनें व सपाट्यानें जरी काम चालत आलें तथापि सर्व ग्रंथ हीं स्थूल मानानेंच पाहून निवडून विलेवारी करून

यादी तयार होण्याला आणि तिचा पहिला भाग छापून प्रसिद्ध होण्याला चार वर्षे लागलीं. तरी पुढचे दोन भाग लवकरच छापून प्रसिद्ध होतील. ही नवीन यादी महालांतील मराठी ग्रंथावदल जरूरीची संपूर्ण माहिती देणारी आहे. भाग १ त, वर्ग १-३; भाग २ त वर्ग ४-१७; व भाग ३ त वर्ग १८ वा असे या यादीचे तीन भाग आहेत.

सकृद्दर्शनीं हा संग्रह स्थूल मानानें १. पुरातन व २. नूतन अशा दोन प्रकारचा दिसतो. पहिला प्रायः पूर्वीच्या राजांनीं मिळविलेला असून लिखित पोथ्यांचा आहे. दुसरा, महालाच्या अधिकाऱ्यांनीं नवीन खरीदी केलेल्या छपी पुस्तकांचाहीं, आणि आनरोरि सेक्रेटोरि रावसाहेब श्री तं० सांबमूर्तिराव प्रभृतींच्या प्रयत्नानें मुफत संपादिलेल्या लिखित व छपी पोथ्यापुस्तकांचा हीं आहे. असें मुफत पोथ्या पुस्तके देणारे मंडळी अत्यंत प्रशंसनीय असून आपल्या देणगीनें आपलें नाव व कीर्ति चिरस्थायी करितात. हा देणगी संग्रह हीं मिळऊन सर्वग्रंथांची विलेवारी केलें तें येणे प्रमाणें:—

## I. पुरातन संग्रह—

## II. नूतन संग्रह— १. खांसखरीदी. २. देणगी.

- |                       |                         |
|-----------------------|-------------------------|
| १. पतंग अवधूत देणगी   | ९. मद्रास सरकार देणगी   |
| २. जंबुनाथभट्टलांडगे० | १०. जी. बी. बक्षी०      |
| ३. गोपाळकृष्णढवळेकर०  | ११. पंडित विष्णुशर्मा०  |
| ४. माधुसामिराव०       | १२. पांडत डि. के. जोशी० |
| ५. त्यागराजस्वामी०    | १३. टी. एम्. सदाशिवराव० |
| ६. सुब्रह्मण्य पेशवे० | १४. कविगोविंदराव०       |



७. बडोदेसरकार १९. स. म. दिवेकर  
८. रावसाहेब तं० सांबमूर्तिराव १६. तंजावरजिझाकोर्ट.

(१)-(१९) द्वेणगीचे ग्रंथ दुसरा एक मोठा भरणा आहे. हे, संग्रह केल्या प्रमाणे वेगळे वेगळे विलेवारी करून ठेविले आहेत, तसेच नवीन बयाजवार यादींत ही त्यात्या जागी निर्दिष्ट केले आहेत.

द्वेणगी संग्रह (१६) वा तंजावरच्या जिझाकोर्टद्वारा महालास मोफत मिळालेला आहे. हा 'काव्य' या मथळ्या खाली न येणारा; परंतु तंजावरांतील भौसलकुलाचा आचारविचार, रीतिभाति, राजांग न्याय सभा करवसूल इत्यादि ऐतिहासिक माहितीवर प्रकाश पाडण्या सारखा आहे. मोठी लिपींत आहे. याची खुलासेवार तपासणी अद्याप व्हायची आहे.

प्रत्येक ग्रंथांत प्रतिपादित विषया प्रमाणे प्राचीन यादींलाही शक्य तेवढे अनुसरून ग्रंथांचे वर्गीकरण केले तें असें—

- |                   |                          |
|-------------------|--------------------------|
| १. वेदांत         | १०. काहण्याकथा           |
| २. पुराण          | ११. स्तोत्रें            |
| ३. रामायण         | १२. कोश                  |
| ४. भारत           | १३. वैद्यक               |
| ५. भागवत          | १४. कामशास्त्र           |
| ६. कथाकल्पतरु     | १५. संगीत                |
| ७. इतिहासचरित्रें | १६. धार्मिक              |
| ८. काव्य          | १७. प्रकीर्ण             |
| ९. नाटक           | १८. विविध कवींच्या स्फुट |

कवनांच्या वहा.

असे वर्गीकरण केल्यानंतर प्रत्येक ग्रंथास सोपी साठी क्रमांक दिले आहेत. ग्रंथ कर्त्यांच्या नावांतील आद्यक्षराच्या वर्णक्रमा प्रमाणे कर्त्यांची नावे निवडून त्यांनी प्रत्येक वर्गात राचिलेले ग्रंथ एकत्र करून क्रमांक दिले आहेत. यानां वर्गक्रमांक अशी संज्ञा दिली आहे.

प्रत्येक वर्गातील ग्रंथांच्या आद्यक्षराचा वर्णानुक्रम घेवून एकामागे एक छापून अखंड क्रमांक चालू केले आहेत. तेच ठोकळक्रमांक.

पोथ्यांच्या आकृतिमाना प्रमाणे एका वातनांत एकाच पोथी किंवा अधिक ठेवून बांधिल्या आहेत. या गांठीच्यास पूर्वीपासून असा असे नाव दिले आहे. तेच नवीन यादींत ही कायम ठेविले आहे. या अन्धांस ही वर्गक्रमांक आणि अखंडक्रमांक दिले आहेत. यांची ही अनुक्रमणिका तिकडे तिकडे जोडेली आहे.

ग्रंथप्रबंधाचे गद्यपद्यात्मक प्रकार आणि लिखित किंवा छपी हे ही जाणविले आहे. प्रायः सर्वच ग्रंथ कागदावर्ती लिहिलेले आहेत. लिपी बालबोध अक्षर. एक दोन जागी मोडी लिपीही आहे.

काही मराठी भाषेची नाटके मात्र ताडपत्रावर तेलंगी लिपीत आहेत त्यांचे लिप्यंतर कागदावर होत आहे. पुरवणीत बयाज येईल.

ग्रंथ ह्याणिजे पोथी किंवा पुस्तक हा सामान्य अर्थ तर आहेच. परंतु “ग्रंथ” हे पद “वृत्तिसाक्षरात्मक संख्या” अशा विशिष्ट अर्थात रचनेतील अक्षर संख्या मोजणेचा एकांक मानिला जातो. या हिशेबा प्रमाणे ग्रंथसंख्या दिली आहे.

उदाहरण—एका पोर्थांत, पाने (Leaves) १० ह्य० पृष्ठे (Pages)  $१० \times २ = २०$ ; एका पृष्ठांत १० ओळ्या प्रमाणे,  $१० \times २०$  ओळ्या; एका ओळींत ४८ अक्षरे; तेव्हां  $१० \times २० \times ४८$  अक्षरे झालीं. तस्मात्  $१० \times २० \times ४८ \div ३२ = ३००$  ग्रंथ.

ग्रंथांबद्दलचा वरालि वयाज, तदभिज्ञान रुजू पाहणेला सर्व सामान्य आहेत. परंतु कांही पोथ्यांत ग्रंथ, तत्कर्ता, तद्रचना काल, स्थळ, आधार इत्यादि विशेष माहिती ही दिली आहे. काहीं पोथ्यांत चित्रकलेचे चातुर्य व मोठ्या लोकांचे पठर्ही आहेत. हे सर्व या यादींत “माहिती” या मथळ्या खाली दिलें आहे.

पोथ्यांतील पाने किंवा पृष्ठे, १ पासून अखंड चालू असतील तर १ ते अमुक (शेवटचे पान) हणून ही तसें नसल्यां कुळ पानांची वेरीज ही दिली आहे.

ग्रंथ किंवा तत्कर्ते यांचा दाखला सुलभानें लवकर कळावा हणून ग्रंथवार अनुक्रमणिका यादीच्या तत्तद्विभागांतही, कर्तावार अनुक्रमणिका यादीच्या दुसऱ्या भागांत ही, वऱ्यांतील कर्वाची कर्तावार अनुक्रमणिका भाग ३ त ही जोडिल्या आहेत.

वऱ्या बद्दलची प्रस्तावना यादीच्या भाग ३ त दिली आहे.

येथपावेतो यादीचें सामान्य स्वरूपाचें वर्णन झालें. आतां ही वयाजवार यादी पाहिल्यानंतर सहज मनाला वाटण्या सारखें हणिजें या मराठी संग्रहांतील मूळ ग्रंथ किंवा मूळप्रतीपेक्षां त्यांच्या प्रतींचे बाहुल्य हेंच. याचें कारण व उपयुक्तता सहजीक लक्ष्यांत येण्या सारखीं नसल्यानें, प्रत्यक्षानुभवार्चें दिग्दर्शन करणें योग्य वाटून, ही प्रस्तावना स्वल्प लांब-विण्याचें धाडस केलें.

प्रतींच्या बाहुल्याचें मुख्यकारण एक तर श्रीमंत महाराजांच्या राण्या वगैरे मंडळींच्या उपयोगार्थ; दुसरें, वाड्याच्या रिवाजा प्रमाणें फार अल्प शिक्षणाच्या गोरगरीबांस लेखन द्वारा उपजीविका मार्ग; तिसरें, ग्रंथांचे दान, विक्रय इत्यादि करितां काढिलेल्या प्रतींत वाकी राहिलेल्या, किंवा

परत वाज्यास येऊन पावलेल्या अशा आहेत. कांही पुस्तके महालाच्या बाहेर गेलीं तीं गेलींच. हा सर्व दाखला यादींत तत्स्थानीं पाहतां येईल.

प्रतींच्या उपयुक्तते बदल विचार केलातर, लिपिशास्त्रकारानां या फारच उपयोगाच्या व जरूरीच्या आहेत. लेखनाची साधनें, ह्यणिजे कागद शाई, लेखणी, चित्रविचित्र रंग इत्यादि, व अक्षरांचे वळण व लेखन पद्धति, इत्यादि बदल माहिती गोळाकरून सांप्रतच्या परिस्थितीशी तुलना करून लेखनशास्त्रकलेत प्रगतीचा मार्ग काढतां येतो. ऐतिहासिक दृष्ट्या मराठ्यांचा भगवाझेडा व भाषा भारत वर्षाच्या कोणकोणत्या कोपऱ्या मध्ये व केव्हां अभिव्याप्त होती हीं तत्संश्रंथांतिल काल स्थळ निर्देशक सगळीं लेखावरून समजतें. कांहीं गुरुपरंपरा, राजपरंपरा सांप्रदाय, वंशावळ, कलाकौशल्य, ग्रंथांची प्राचीनता, तारतम्य, पाठभेद-निर्णय इत्यादि अनेक बाजूनीं पाहतां, विद्यमान प्रती बरोबर आणखी हीं प्रतींचा संग्रह कर्तव्यच वाटतो. फार काय सांगावें. कालगतीच्या किंवा कोणत्याही आपत्तीच्या संपाट्यांतून ग्रंथांचा बचाव होणेस प्रतींचा भरणान्न दिव्यौषध आहे. सांप्रत महालांत जीणे पोश्यांच्या प्रती मात्र उतरऊन ठेविण्यांत येतात. या सोबतच ग्रंथाची जर एकच प्रति आहे तर तिची दुसरी एकतरी तालिक उतरऊन ठेविणे महालाचें मुख्य कर्तव्य आहे.

या ग्रंथसंग्रहाबद्दल दुसरी एक अभिनंदनीय गोष्ट ही कीं, तंजपुरींत मराठी राज्याचा उदय होऊन अस्तमान झाल्या पावेतो जी मध्यंतरीची २०० वर्षे, तेवढ्या कालांत इकडील मराठीग्रंथकारानीं आपल्या काव्यांत संस्कृताशिवाय इतर कोणत्याही परभाषेला शिरकाव न देतां स्वभाषेची शुद्धता कायम राखिली आहे. राजकीय व्यवहारांत मात्र आरबी, फार्शी इत्यादि शब्द व वाक्ये आढळतात. काव्यांत बिलकुल भाषा-संकर नाहीं.

नाटकादि रूपकें पुष्कळ जरी आहेत, तरी तीं, रूपकनियमबद्ध नाहींत. काव्य दृष्ट्या कांही बरी आहेत. यांतील कांहींचे कर्ते तंजावराच्या राजां पैकीं आहेत.

अशा प्रकारच्या या यादींतील विषयांच्या संक्षिप्त वर्णनानें, श्रीसरस्वती महालांतील ग्रंथसंग्रहाबद्दल देशबांधवांच्या मनांत थोडा तरी भाव व आदर उत्पन्न होईल. परंतु महाराष्ट्र भाषेचा रसास्वाद वडेन मातृ-भाषेवर अभिमान ठेवणाऱ्या स्वजनांची जिज्ञासा वाढून या ज्ञानभांडाराचा सदुपयोग होईल, तेव्हांच श्रीमहालाच्या कारभारी कमिटीनें मोठ्या खर्चाकडे न पाहतां केवळ ज्ञानप्रसारार्थ तयार करून छापिलेल्या यादीचें आणि परिश्रमाचे सार्थक होतें.

ही याद तयार करितांनां महालाचे कमिटी मॅम्बर व आनरेरि सेक्रेटेरि रावसाहेब श्री तं० सांबमूर्तिराव बी. ए. बी. एल., यानां वेळो वेळीं, योग्य त्या सूचना देवून, शोधन करून परम शांतपणानें व गंभीरपणानें चालऊन संपूर्णतेचे प्रेम दाखविलें. तें श्रेय केवळ त्यांचे होय. महालांतील इतर प्रेमी मंडळींची ही मदत अत्यंत प्रशंसनीय आणि कृतज्ञताहै आहे.

शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे ॥  
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ॥

अशा रीतीनें भक्तिज्ञानवैराग्यशील परस्पर अन्वर्थ विशेषणांची नावें ज्यानां आहेत अशा श्रीज्ञानेश्वर एकनाथ तुकारामादि समर्थांची धक्केचपेट्यांची कामें. सामान्याच्या हातून घडणें परम अवघड. परंतु,

आपुल्याले शक्त्यनुसार । भावें पूजावा परमेश्वर ।

परंतु पूजूनयें हा विचार । कोठेंचि नाही ॥ १ ॥

या न्यायानें हे काम केलें.

पूजावंदनानंतर प्रार्थना हीच की—

सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडो ।  
कलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ॥  
सदंघ्रिकमळीं दडो, मुराडितां हटानें अडो !  
विद्योग घडतां रडो, मन भवच्चरित्रां नडो ॥ १ ॥

श्रीसरस्वतीमहात्म्ये माहात्म्य या केकेत श्रोत्रयूरपंतानी संगृहीत केलें  
आहें असे वाटतें. सुसंगति (ग्रंथरूपानें विद्यमान कवी), सुजनवाक्य  
(त्यांचे प्रासादिक काव्योपदेश), आणि त्यांच्या परिचयानें प्रत्येकास  
होणारी फलप्राप्ति हें सर्व दर्शविलें आहे.

आतां शेवटी सर्व दोषपरिहारक व सर्वश्रेयस्कर, असा “सर्वांच्या  
पार्यां । माझा दंडयत” आहे.

तंजावर,  
श्रीसरस्वतीमहात्म्य,  
इ० सन् १९२९,  
माहे जनुआरि ता० २४

राम० भाऊ० गोस्वामी.



या यादीच्या १ ल्या भागातील अर्च्यांच्या वर्गक्रमांका-  
बरोबरीचे अखंड क्रमांक.

वेदांत अरा

| व० क्र० | अखंडक्र० | व० क्र० | अखंडक्र० | व० क्र० | अखंडक्र० |
|---------|----------|---------|----------|---------|----------|
| १       | 1        | २६      | 26       | ५१      | 51       |
| २       | 2        | २७      | 27       | ५२      | 52       |
| ३       | 3        | २८      | 28       | ५३      | 53       |
| ४       | 4        | २९      | 29       | ५४      | 54       |
| ५       | 5        | ३०      | 30       | ५५      | 55       |
| ६       | 6        | ३१      | 31       | ५६      | 56       |
| ७       | 7        | ३२      | 32       | ५७      | 57       |
| ८       | 8        | ३३      | 33       | ५८      | 58       |
| ९       | 9        | ३४      | 34       | ५९      | 59       |
| १०      | 10       | ३५      | 35       | ६०      | 60       |
| ११      | 11       | ३६      | 36       | ६१      | 61       |
| १२      | 12       | ३७      | 37       | ६२      | 62       |
| १३      | 13       | ३८      | 38       | ६३      | 63       |
| १४      | 14       | ३९      | 39       | ६४      | 64       |
| १५      | 15       | ४०      | 40       | ६५      | 65       |
| १६      | 16       | ४१      | 41       | ६६      | 66       |
| १७      | 17       | ४२      | 42       | ६७      | 67       |
| १८      | 18       | ४३      | 43       | ६८      | 68       |
| १९      | 19       | ४४      | 44       | ६९      | 69       |
| २०      | 20       | ४५      | 45       | ७०      | 70       |
| २१      | 21       | ४६      | 46       | ७१      | 71       |
| २२      | 22       | ४७      | 47       | ७२      | 72       |
| २३      | 23       | ४८      | 48       | ७३      | 73       |
| २४      | 24       | ४९      | 49       |         |          |
| २५      | 25       | ५०      | 50       |         |          |

या यादृच्छ्या ? तथा भागांतील अज्यांच्या वर्गक्रमांका-  
बरोबरीचे अखंडक्रमांक.

| पुराण अरा |          | रामायण अरा |          |                 |
|-----------|----------|------------|----------|-----------------|
| व० क्र०   | अखंडक्र० | व० क्र०    | अखंडक्र० | व० क्र० अ० क्र० |
| १         | ७४       | १          | ९७       | २४ १२०          |
| २         | ७५       | २          | ९८       | २५ १२१          |
| ३         | ७६       | ३          | ९९       | २६ १२२          |
| ४         | ७७       | ४          | १००      | २७ १२३          |
| ५         | ७८       | ५          | १०१      | २८ १२४          |
| ६         | ७९       | ६          | १०२      | २९ १२५          |
| ७         | ८०       | ७          | १०३      | ३० १२६          |
| ८         | ८१       | ८          | १०४      | ३१ १२७          |
| ९         | ८२       | ९          | १०५      | ३२ १२८          |
| १०        | ८३       | १०         | १०६      | ३३ १२९          |
| ११        | ८४       | ११         | १०७      | ३४ १३०          |
| १२        | ८५       | १२         | १०८      | ३५ १३१          |
| १३        | ८६       | १३         | १०९      | ३६ १३२          |
| १४        | ८७       | १४         | ११०      | ३७ १३३          |
| १५        | ८८       | १५         | १११      | ३८ १३४          |
| १६        | ८९       | १६         | ११२      |                 |
| १७        | ९०       | १७         | ११३      |                 |
| १८        | ९१       | १८         | ११४      |                 |
| १९        | ९२       | १९         | ११५      |                 |
| २०        | ९३       | २०         | ११६      |                 |
| २१        | ९४       | २१         | ११७      |                 |
| २२        | ९५       | २२         | ११८      |                 |
| २३        | ९६       | २३         | ११९      |                 |

वेदांत अरा १-७३ चे अखंडक्र० १-७३

पुराण अरा १-२३ चे अखंडक्रमांक ७४-९६

रामायण अरा १-३८ चे अखंडक्र० ९७-१३४.



॥ श्रीः ॥

तंजावर महाराज शरभोजी यांच्या  
सरस्वती महाल ग्रंथ संग्रहांतील  
मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

वर्ग १—वेदांत.

नंबर १—५३२ स

- I. पुरातन संग्रह—नं० १-४८६  
II. नूतन संग्रह—नं० ४८७-५३२

१. खांस खरीदी—नं० ५२१-५३२

२. देणगी—नं० ४८७-५२०

(१) पंतग अवधूत-४८७-५०६

(२) गो० डवळेकर ५०७

(३) माधुसामीराव ५०८

(४) त्यागराजस्वामी ५१०-५२०

(५) मु० पेशवे-५०९



# तंजावर महाराज शरभोजी यांचा सरस्वती महाल ग्रंथसंग्रह मराठी ग्रंथांची बयाजवार यादी



## वर्ग १-वेदांत.

|                |          |
|----------------|----------|
| १. अकार विवरण  | अनाम-कवि |
| वर्ग क्रमांक १ | अरा १    |
| ओव्या          | लिखित    |
| पाने १-२       | ग्रंथ १६ |

|                |           |
|----------------|-----------|
| २. अजपागायत्री | अनाम      |
| वर्गक्रमांक १६ | अरा १     |
| ओव्या          | लिखित     |
| पाने १-८       | ग्रंथ १०८ |

|                 |           |
|-----------------|-----------|
| ३. अद्वैतनिरूपण | ज्ञानदेव  |
| व०क्र० ४०९      | अरा ९४    |
| पदे             | लिखित     |
| पाने १-२२       | ग्रंथ १९८ |

माहिती :—“ ज्ञानेश्वर, निवृत्ति, सोपान, संवाद ” असे  
मुखपत्रावर लिहिले आहे.

|                 |              |
|-----------------|--------------|
| ४. अद्वैतप्रकाश | मृत्युंजयकृत |
| व०क्र० १९१      | अरा २९       |
| ओव्या           | लिखित        |

## वेदांत.

प्रति १ली-प्रकरण १-४ पानें १-९० ग्रंथ ६४०

माहिती :—पान १ नमन तारकाश्रीगुरुचरणा ॥ XX ॥ ३ ॥

पान ४८ XX ब्रह्मनिमतोजीह्मणे ॥ XX ॥ २७ ॥

पान ४८ XX ब्रह्मनिमतोजीह्मणे ॥ XX ॥ २३७ ॥

पान ७ XX मृत्युंजयोह्मणे ॥ XX ॥ ८१ ॥

### ५. अद्वैतप्रकाश

मृत्युंजयकृत

वर्गक्रमांक १९२

अरा २९

ओव्या

लिखित

प्रति २ री, प्रकरण १-४, पानें ४९,

अपूर्त

ग्रंथ ६३०

माहिती :—याप्रतीत हीं मुतोजी, मृत्युंजय अशी नावे आहेत व०क्रमांक १६७-१७९-आणि १७७. १९२ यांतील माहितीवरून ब्रह्मनिमतोजी इ०व मृत्युंजय हीदोनीनावें एकाच कवीची ह्मणून व्यक्त होतें. मृत्युंजयाचा अपभ्रंश मंतोजी इ०

### ६. अद्वैतमकरंद

श्रीकांतअवधूतकृत

वर्गक्रमांक ३६०

अरा ४९

ओव्या

लिखित

पानें ३३,

ग्रंथ ६६०

माहिती :—पान ३३—गुरुपरंपरावर्णिलिआहे—ओ०६१७ पासून ६२४—श्रीशंकर—उमा-मच्छेंद्र-गोरख—आदिनाथ श्रीदत्त-सदानंद-रामानंद--गंभीरानंद-ब्रह्मानंदमुधेश--तया ब्रह्मानंदमुधेशाचासुर्तु ॥ विप्रकुळी श्रीकांत अवधूत ॥ तयानें रीचल हा ग्रंथु॥ अद्वैत मकरंद ॥ ६२४ ॥ XX ॥

७. अद्वैतसार

रामदासकृत

व० क्र० २४४

अरा ३४

ओव्या

लिखित

पानें १-१६,

ग्रंथ १००

८. अनुगीता

माधवकृत

व० क्र० १२७

अरा १२

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-७

भारत-अश्वमेधपर्वे

} पानें १-७१

ग्रंथ १०९०

९. अनुगीता

माधवकृत

व० क्र० १२८

अरा १२

ओव्या

लिखित

प्रति २ रां, अध्याय १-३ व ४ अपूर्त,

पानें १-१२९

ग्रंथ ४८०

१०. अनुभवसार

अनंतकृत

व० क्र० २२

अरा २

ओव्या

लिखित

पानें १-९

ग्रंथ ११२

११. अनुभवसार

मृत्युंजयकृत

व० क्र० १९३

अरा २६

## वदात.

ओव्या  
पानें १-१०

लिखित  
ग्रंथ ९४

१२. अनुभवामृत

ज्ञानदेव

व्याख्यासह

(वीरेश्वरकृत व्याख्यान)

व० क्र ३७८

अरा ९२

मूल-ओव्या ; व्याख्यान—गद्य, लिखित

प्रति १ ली प्रकरणें १-१० पानें ३९९, ग्रंथ ६४९०

महिती :—जुनेपुस्तक.

नमन :—पान २-ॐ परंब्रह्म परंधाम सच्चिदानंदविग्रहं ॥  
ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परं ॥ १ ॥ ज्ञान०  
यदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् ॥ श्रीमन्नवृत्ति  
नाथेति ख्यातंदैवतमाश्रये ॥ १ ॥ टीका XX ॥

प्रास्ताविक :—पान ३ श्रीज्ञानेश्वरस्वामीचा ग्रंथार्थ फार  
अपार—परंतु यथाशक्ति अमच्या बुध्दीस जाणवेल ते  
लिहित असो-संती पाहोनि क्षमाकरावी-हे वीरेश्वर वल्लभाची  
विज्ञापना ॥ XX ॥ श्रीगुरुज्ञानेश्वर गीर्वाणभाषेनें प्रकृति  
पुरुषार्थें स्तवन करून महाराष्ट्रभाषेनें हीं स्तवनकरिताति ॥

समापन :- प्र० १० पान १८—XX इति श्री नरहरिदीक्षितनंदन  
वीरेश्वरकृत अ०मृतव्याख्याने०

गुरुपरंपरा :—प्र० १० पान १८—गद्य XX ॥ आदिनाथाय  
देव्य नमोमत्स्यैंद्ररूपिणे ॥ गोरक्षप्रभवे—गैनीनाथाय

निवृत्तये ॥ ज्ञानेश्वरं गुरुं ॥ आनंदब्रह्मणे नित्यं शिवाय—  
॥ नमः श्रीशंकराय गुरुवे— ॥ अद्वयानंद रूपाय शिवाय  
गुरुवे नमः ॥

कालव स्थल :—पान १९—शालिवाहनशक सत्तराशें सतरावें  
वर्षीं आनंदनामसवत्सरीं वैशाखशुद्ध द्वितीया गुरुवारीं  
श्रीज्ञानेश्वर प्रसादें श्रीशंकरनाथ श्रीदेशिकेंद्रानुग्रहें  
चंनापटणास दक्षिणभागी वृंदारण्य क्षेत्रीं ॥ श्रीयोगानंद  
लक्ष्मीनृसिंहाचे सन्निधीं ॥ अनुभवामृताचें व्याख्यानं  
यथामति वीरेश्वरें केलें ॥

१३. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

(मूलमात्र)

व०क्र० ३७९

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति २ री, प्रकर्ण १-१० पानें १-७१, ग्रंथ ७६१

१४. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८०

अरा ९३

ओव्या

लिखित

प्रति ३ री.-प्र. १-१० पानें १-९० ग्रंथ ७६१

१५. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८१

आरा ९३

ओव्या

लिखित

प्रति ४ थी. अपूर्त  
ग्रंथ १९४

पानें १९-३८, ४०-९१  
आणि ९४ ६३.  
पानें १-१४, ३९, ९२,  
व ९३ नाहीत.

### १६. (अनुभवामृत)

### ज्ञानदेवकृत

अमृतानुभव

व०क्र० ३८२

अरा ९३

ओठ्या

लिखित

प्रति ९ वी. प्र. १-१०

पानें १-७६ ग्रंथ ८००

पान ७६ × × ह्यणौनिज्ञानदेवोह्यणे ॥ अनुभवामृतयेणे ॥

सणु भोगिजे XX ॥ ८०० ॥

माहिती :—पान ७६ XX शक १६०० काळयुक्तनाम  
संवत्सर फाल्गुण शुद्ध द्वितीया गुरुवार दिवसीं अमृतानु-  
भव ग्रंथ संपूर्ण ॥ हस्ताक्षर उध्दव गोपीनाथे--बेंगळूर  
ग्रामे लिखितं ॥

### १७. अनुभवामृत

### ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८३

अरा ९३

ओठ्या

लिखित

प्रति ६ वी. प्र० १-१०

पानें १-७६ ग्रंथ ८००

### १८. अनुभवामृत

### ज्ञानदेवकृत

व०क्र० ३८४

अरा ९३

ओठ्या

लिखित

प्रति ७ वी. प्र० १-१०

पानें ९९ ग्रंथ ७६१



१९. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क्र० ३८५

अरा ५३

ओव्या

लिखित

प्रति ८ वी. प्र० १-१० पानें १-६८ ग्रंथ ६६०

२०. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क्र० ३८६

अरा ५३

ओव्या

लिखित

प्रति ७ वी. प्र. १-१० पानें १-४६ ग्रंथ ७६१

माहिती :— मुखपत्रावर सुंदरवेलदारीकाम आहे—मागेसमा-  
विस्थ श्रीज्ञानदेवाचा पठ आहे.

गुरुपरंपरा :—पान ४५ × × आदिनाथ--मत्स्येंद्रनाथ, गोरक्ष,  
गैनि, निवृत्ति, ज्ञानदेव, नंतर, सोपान, मुक्ताबाई शिव,  
त्र्यंबक.

समाप्तिलेख :—शक १७३० विभव संवत्सर फाल्गुन  
शुद्ध सोमवार तेदी ११ ॥

राजेश्रीरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ.

२१. अनुभवामृत

ज्ञानदेवकृत

व० क्र० ३८७

अरा ५३

ओव्या

लिखित

प्रति १० वी. प्र० १-१० पानें १-५१ ग्रंथ ७६१

माहिती :—पाज ११ शकें प्रवर्तमाने सर्वजित्संवत्सर  
उत्तरायण माघमासे कृष्णद्वितीया भौमवारे मन्थारगुड  
राजगोपाळ धामे इदं अध्यात्म ग्रंथं समाप्तम्.

२२. अनुभवामृत-

शिवकल्याणकृत

विवरण

व० क्र० ३४८

अरा ४८

ओठ्या

लिखित

प्रकरण १--१०

पानें ३९७ ग्रंथ ७०००

माहिती :-

नमन :-पान १ नित्यानंदाय गुरवे ×× ॥ २॥ सद्गुरुं परमानंदं वंदे १  
तदनंतर श्रीविट्ठलस्तवन--मंगळाचरणप्रकरण १

प्रास्ताविक पानें :-—१० यालागिहे अनुभवामृत ×× ॥ ३२ ॥ तेथे  
करावया विहरण ॥ नावेकमार्ग करावया सोपान ॥  
मी प्रवर्तलों तुंवा जाण ॥ मज मागे यावे ॥ ३४ ॥ असे  
नित्यानंदाच्या सांगण्यावरून मी (शिवकल्याण)  
प्रवर्तलों ॥ ३५ ॥

पान ११ :-—यांत विषय अधिकारी संबध-इ०वर्णन आहे.

प्रकरण १० :-—पान २१, ह्मणोनि श्रीग्रंथाचार्य ॥ ज्ञान-  
देव जे ज्ञानाचार्य ॥ ऐसे ह्मणीतले वर्थ ॥ वचनद्वारा

॥ ×× ॥ ८० ॥

×× ग्रंथराज दशप्रकरण ॥ यांत नवाभक्ति वरील जाण ॥ दाहवे हे स्थिति ॥ ८७ ॥

वंश व गुरु :—पान २६-२७ गुरुपरंपरा वंशकथा इत्यादि माहिती आहे. पान ३८ —नित्यानंद ×× पिताहो-त्साता जाण ॥ गुरुवर्य कीं ॥ ७३ ॥ ×× तेथें याज्ञवल्क्य श्रीमंत ॥ श्रीगोपाळ श्रीकृष्णसुत ॥ ×× ॥ ८२ ॥ तथाची (ज्ञानाची) गोडी फळा आली ॥ ह्मणोनी विवरणा हाव जाली ॥ ×× ॥ ८३ ॥

स्थल:—पान२९-तथा गोपाळ सन्निधानीं गोदातीरीं आरंभीलीहे शब्दवाणी ॥ मग कोणी एककाळ धरोनी ॥ उगाचि होतो ॥ ९७ ॥ मग भीमरधीतीरीं ॥ परमशांति जे पंदरी ॥ तेथें ग्रंथावसान केलें ॥ ९९ ॥

काल :—नंतर पान ३०—यांत प्रकरणनामनिर्देश केला आहे-कलियुग प्रथमचरण ॥ विख्यातशक वाहन ॥ पंधराश-तसत्तावन—(१९९७) संवत्सरगणना ॥ ३० ॥ युवनाम-संवत्सर ॥ ×× ॥ मास मार्गशिर ॥ पौर्णमेसी ॥ ३१ ॥ तें याविवरणाचें अवसान ॥ होवून वोळंगलों श्रीविठळचरण ×× ॥ ३२ ॥

समाप्ति—इति श्रीअनुभवामृत विवरण श्रीनित्यानंदकृपया नित्यानंदसुत शिवकल्याणविरचिते—प्रकरणं समाप्तम् ॥

२३. अनुभवामृत विवरण शिवकल्याणकृत

ब० क्र० ३४६

अरा४८

ओव्या

लिखित

प्रकरण १ लें

पानें १-६३, ग्रंथ ७४४

माहिती :—॥ नित्यानंद कृपापूर्ण ॥ लाघे जरी ॥ १९९ ॥

इति श्रीअनुभवामृतविवरण ॥ प्रकृतिपुरुषवंदन ॥

नामाशिवकल्याण ॥ कृतप्रथमप्रकरण ॥ वोविया ३९६ ॥

मूळव्याख्या ६४ ॥ पान ६३ पृष्ठभागी—अनुभवामृत

मूळ ६३ नित्यानंदकृत असे लिहिले आहे ॥

२४. अनुभवामृत

शिवकल्याणकृत

व० क्र० ३४७

अरा ४८

ओव्या

लिखित

बंद

पाने ३, ग्रंथ १३०

२५. अन्वयव्यतिरेक

रामदासकृत

व० क्र० २२९

अरा ३४

ओव्या

लिखित

अन्वय, समास १-३

पाने १-१६

व्यतिरेक, समास ४-११ पाने १६-४६, ग्रंथ ३९०

२६. अपरोक्षानुभव

जयरामकृष्णदासकृत

व० क्र० ९३

अरा ९

ओव्या सं० श्लो०

लिखित

प्रति १ ली उत्तम

प्रकरणे १-१२

पाने १९६

ग्रंथ २२७०

माहिती :—मुखपत्रावर श्रीशंकराचार्य व जयरामस्वामीचे

सुंदर चित्रे आहेत-एकूण ओव्या १७७९

प्रकर्ण १ पान ३- ×× ह्याणे जयरामकृष्णदास

×× ॥ ३७ ॥

प्र० १२ पान १८-सदाशिवमोहिते यांचे पुत्र केशवराव  
रामस्वामी मोहितेयांचे पुस्तक.

शक १७४९ सुभानुसंवत्सर उत्तरायण माघमास शुद्ध २  
शतभिषानक्षत्र भुजंगाचार्ये लेखन केलें.

|  |                         |
|--|-------------------------|
| २७. अपरोक्षानुभूति                           | जयराम (कृष्णदासकृत)     |
| व० क्र० ९४                                   | अरा ९                   |
| ओ०, सं० श्लोक                                | लिखित                   |
| प्रति २ री. प्रकरण १-९ स. }<br>९ वें अपूर्ते | पानें १-४१<br>ग्रंथ ८२० |

|                            |            |
|----------------------------|------------|
| २८. अपरोक्षानुभूति         | वामनकृत    |
| समश्लोकी                   |            |
| व० क्र० ३३९                | अरा ४४     |
| श्लोक                      | लिखित      |
| प्रति १ लो. उत्तम          | पानें १-३९ |
| ग्रंथ ३२२                  |            |
| माहिती :—रंगीतवाजूची पानें |            |

प्रास्ताविक :—पान १ वंदूनि श्रीमुकुंदातें अपरोक्षानुभूतिची ॥  
समश्लोकी करितसे टीका मूलाच सारिखी ॥ १ ॥

पान ३४ :—समश्लोकी असी टीका अपरोक्षानुभूतिची ॥  
वामनें अर्पिली पार्यां शेषशायीगुरूचिया ॥ ×× ॥

काल इ० :—शक १७४३ वृषसंवत्सर फाल्गुणसुद्ध द्वितीया  
स्थिरवारी लेखनसंपूर्ण ॥ वंदूनि शंकराचार्या नागोजीमोहिते  
चिया ॥ अपरोक्षानुभूतिची ज्योतिनें लिहिलीटिका ॥ १ ॥

२९. अपरोक्षानुभूति

व० क्र० ३४०

श्लोक

प्रति २ री

वामन कृत

अरा ४४

लिखित

पानें १-२३, ग्रंथ ३२२.

३०. अपरोक्षानुभूति

व० क्र० ३४१

श्लोक

प्रति ३ री

वामन कृत

अरा ४४

लिखित

पानें १-२४, ग्रंथ ३२२

३१. अपरोक्षानुभूति

व० क्र० ३४२

श्लोक

प्रति ४ थी

वामनकृत

अरा ४४

लिखित

पानें १-२४, ग्रंथ ३२२.

३२. अमृतानुभव

(= परमामृत =

आत्मानुभव = त्रिपदाविवरण )

व० क्र० १८८

ओव्या

परमामृत प्रति १ वी

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

पानें १-३०

( प्रति १-४ स व० क्र० १८४-१८७ पहा ) ग्रंथ ३००.

३३. अमृतानुभव

व० क्र० १८९

ओव्या

परमामृत प्रति ६ वी

पानें १-२८

मृत्युंजयकृत.

अरा २९

लिखित

ग्रंथ ३००

३४. अमृतानुभव मृत्युंजयकृत  
 व० क्र० १९० अरा २९  
 ओव्या लिखित  
 परमामृत प्रति ७ वी पानें १-२७, ग्रंथ ३००

३५. अर्जुननीति अनाम  
 व० क्र० १९ अरा १  
 ओव्या लिखित  
 पानें १-१९ ग्रंथ १७५

३६. अवधूतगीता टीका मेरुस्वामी कृत  
 व० क्र० २०९ अरा ३२  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली उत्तम अध्याय १-१०  
 पानें २०४ ग्रंथ ३९००  
 माहिती :—

चित्रें :—मुखपत्रावर दत्तअवधूत-गोरक्ष आणि पार्वती.

परमेश्वर ही सुंदर चित्रें आहेत—प्रत्येक अध्यायी सुंदर  
 वेलदारी चित्र आहे.

प्रास्ताविक-अध्याय १, पानें १२-×× चहुंपुरुषार्था आस्पद  
 मुख्यप्राप्ति ब्रह्मात्मपद ॥ पद्मपुराणी तत्वविद ॥ व्यासे  
 कथिलें ॥ १८९ ॥ इ० ॥

अ० ११ पानें १०—×× हादत्तगोरक्षसंवाद ॥ स्वात्म  
 संवित्युपदेश ॥ इ० ॥

समाप्ति-इति श्रीअवधूतगीता ॥ अनंतमौनि चित्संहिताप्राकृत-  
 टीका अर्थज्ञता ॥ वक्तासुमेरु ॥ १८० ॥

काल व स्थल:-रुषिरोद्गारी संवत्सर-मार्गशीर्ष शुद्ध-सप्तमी-  
 इंदुवारी अवधूतगीता शुभदिनी मध्यार्जुन क्षेत्रांत संपूर्ण—

### ३७. अवधूतगीता टीका

व० क्र० २१०

ओव्या

प्रति २ री अध्याय १-९

अपूर्त

### मेरुस्वामीकृत

अरा ३२

लिखित

पानें १३७

ग्रंथ ३९००

माहिती:—

समाप्ति:— अध्याय ४ पानें ३६-× × ×

इदं पुस्तकं रासोभिकाभिकाजीराटोकरेणालिखितम् ॥ रक्ताक्षि  
संवत्सर उत्तरायणे स्थिरवासरे जेष्टशुद्ध पंचमी पुनर्वसु  
नक्षत्रे तंजनगरे श्रीतारक ब्रह्ममेरु समर्थचरणारीविद्योः  
सन्निधौ संपूर्णमस्तु । गुरुवासर द्वितीय मुहूर्ते संपूर्णमस्तु ॥

### ३८. अष्टावक्रप्राकृत-

रचना ( सं० मूलासह )

व० क्र० ३९७

श्लोक

प्रकरणें १-२०

### शिवरामकृत

अरा ४९

लिखित

पानें १-४८, ग्रंथ ८६०

माहिती — पान १ मंगलवंदनानंतर ××

प्रस्ताविक:—घनअनुभव अष्टावक्र उद्बोधखाणी ॥ सरळचि  
प्रगटानें प्रायशदेशवाणी ॥ १ ॥

पान ४८ — अष्टावक्रगुरू दयानिधि पहा हे लोक तारावया ॥  
सच्छिष्या अवधूतमुख्यकरुनी सर्वा ऋषीराजयां ॥  
प्रज्वाळनि विवेकदीप बरवा आत्मास्वयेदाविला ॥ ते वाक्ये  
शिवराम आरुष जना बोधावया बोलिला ॥ १६ ॥ हा



ग्रंथ तीसावरी जाण दोनी ॥ श्लोका प्रती श्लोक चि देश  
वाणी ॥ श्रीनाथ देवो वदवी सुखाचा ॥ दयाळ राजा  
शिवरामजीचा ॥

समाप्ति— ॥ १७ ॥ इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीपूर्णा-  
नंद लक्ष्मीनारायणानुचररचिता अष्टावक्रप्राकृतरचना-  
समाप्ता ॥

३९. अंतर्भाव

व० क्र० ३०९

ओव्या

प्रति १ ली; स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-२६. ग्रंथ १११.

४०. अंतर्भाव

व० क्र० ३१०

ओव्या

प्रति २ री, स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-१२ ग्रंथ १११

४१. अंतर्भाव

व० क्र० ३११

ओव्या

प्रति ३ री, स० १-६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-१६, ग्रंथ १११

४२. अंतर्भाव

व० क्र० ३१२

ओव्या

प्रति ४ थी समास १-१६

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-११, ग्रंथ १११

४३. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३१३ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी, समास १-६ पानें १-१८ ग्रंथ १११
४४. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३१४ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ६ वी, समास १-६ पानें १-१२, ग्रंथ १११
४५. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३१५ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ७ वी, समास १-६, पानें १-१४, ग्रंथ १११
४६. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३१६ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ८ वी, समास १-६ पानें १-८, ग्रंथ १११
४७. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३१७ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी-समास १-६ पानें १-१५, ग्रंथ १११
४८. अंतर्भाव रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ११८ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति १० वी समास १-६ पानें १-९, ग्रंथ १११

४९. अंबरहुसेनी  
( हुसेनांबर )

व०क्र० ३७४

ओव्या

भगवद्गीता भाषा टीका

प्रति १ ली

अंबरहुसेन कृत  
( हुसेनांबर )

अ० ९१

लिखित

अ० १-१८

पानें १-१०३

ग्रंथ १०१४

माहिती :—अति जीर्ण पुरातन प्रति-पानें झडत आहेत—

नमनः—श्रीगणेश शारदा सद्गुरु नमन-××तयासच्चिदानंद

श्रीगुरुते ॥ साष्टांग नमस्कारु ॥ ९ ॥

परंपरा :—पान २ याकूतांबरखानोऽभूदंबरखानतः ।

तत्पुत्रोस्ति जगद्वंद्यो हुसेनांबरखानराट् ॥ ४ ॥ इ०××

हुसेनांबरखान ॥ या नावाचें अर्थ विवरण ॥ एकाक्षर—

निघंटु पाहोन ॥ लिहिलें असे ॥ ७ ॥

वदान्यांचा शिरोमणी ॥ ब्रह्मज्ञानि यांचा मुकुटमणी ॥

ह्यणोनि हुसेनअंबरखान जनी ॥ प्रसिद्ध असे ॥

प्रास्ताविक ८ ॥ ×× तें हे भगवद्गीतचा टीका ॥ करिजे

ब्रह्मबोध होवयानिका ॥ उपकारार्थ सर्व लोकां ॥ नावें

अंबर हुसेनी ॥ १० ॥ अच्युताश्रम, निवृत्तिनाथादिकानीं

गीतेची प्रति श्लोकी एक एक ओवी केल्यानें ××

“ श्लोकार्थ संपूर्णनसे ” ॥ ११ ॥ ह्यणून शंकराचार्याचें

भाष्य व श्रीधर स्वामीचें व्याख्यान पाहून, अंबर खानानीं

श्लोकार्थानुसार ही महाराष्ट्र भाषा टीका केली आहे ॥

वाक्यार्थ विचारून तात्पर्य येथें लिहिलें आहे ॥ ओ०

११-१४ ॥

## वेदांत.

समाप्तः—पान १०२ x x हुसेनांबरी टीका ॥ राचिता  
गीता भावार्थ दीपिका ॥ ईसि विचारितां निश्चय निका ॥  
आत्मबोध होईल ॥ ८४ ॥

हुसेनी अंबरीच्या रूपेने ॥ लिहिले असे हे नारायणे ॥  
यांत शुद्ध अशुद्ध विचारणे संत जनी ॥ ८५ ॥

काळ व स्थल—शके पंधराशे पंचेहतरि ॥ विजयनामसंवत्सरी  
आश्विनशुद्ध दशमी सोमवारी ॥ अंबर हुसेनी टीका  
संपूर्ण जाली ॥ ८६ ॥ इति ॥ श्री शके १९७६ जय  
नाम संवत्सर दक्षिणायन शरदृतौ-आश्विन शुद्ध तृतीया  
भौमवासरि चंजी मध्ये लिहिले ॥ बाळाजी त्रिमलेन संपूर्ण  
श्लोक ७०० ओव्या ८१६.

|                     |               |
|---------------------|---------------|
| ५०. अंबरहुसेनी      | अंबरहुसेन कृत |
| ( हुसेनांबरी )      | ( हुसेनांबर ) |
| व०क्र० ३७९          | अरा ९१        |
| ओव्या (सं० श्लो०)   | लिखित         |
| प्रति २ री. अ. १-१८ | पाने १९६      |
|                     | ग्रंथ २०१४    |

माहिती :-मुखपत्रावर श्रीकृष्णार्जुनांचे रंगीत चित्र आहे—  
माहिती वरील प्रमाणे, परंतु रचनाकाल व लेखन कालयांच्या  
ओव्या नाहींत

|                   |               |
|-------------------|---------------|
| ५१. अंबरहुसेनी    | अंबरहुसेन कृत |
| ( हुसेनांबरी )    | ( हुसेनांबर ) |
| व० क्र० ३७६       | अरा ९१        |
| ओव्या (सं० श्लो०) | लिखित         |

प्रति ३ री, अध्याय १-१८

पानें १-१५२

ग्रंथ २०१४

माहिती वरील प्रमाणे—

५२. अंबरहुसेनी  
( हुसेनांबरी )

अंबरहुसेन

( हुसेनांबर ) कृत

व० क्र० ३७७

अरा ९१

ओव्या

लिखित

अंबरीकृत भावार्थ दीपिका

प्रति ४ थी अध्याय १-१८

पानें १-११७

ग्रंथ १०१४

माहिती :— यांत सं० मूल श्लोक १-२ च आहेत  
बाकीच्या श्लोकांची संख्या मात्र दिली आहे—

मुखपत्रावर :— श्रीतुळजाधीश प्रभुवर्य—असें आहे. पान  
११७—हुसेनांच्या पितृपितामहाचे नावें देणेचा श्लो० व  
ओविमात्र आहेत—बाकीचे नमन मंगलइत्यादि बदलचे  
श्लोक किंवा ओव्याः नाहीत.

५३. आत्मबोध

अनाम

व० क्र० ११

अरा १

गद्य (संस्कृतश्लोक)

लिखित

अपूर्त

पानें ३-८६ ग्रंथ ८१६

५४. आत्मबोध

अनाम

व० क्र० १२

अरा १

गद्य (संस्कृतश्लोक)

लिखित

पानें १-५२

ग्रंथ ६७०

## ९९. आत्मबोधदीपिका शिवरामकृत

व० क्र० ३५८ अरा ४९  
 ओव्या (संस्कृतश्लोक मूल) पानें १-२०  
 ग्रंथ १८७

माहिती:-पान १९ हा शंकरोक्त बरवा निज आत्मबोधु ॥  
 त्याप्राकृते विवळनी सकळार्थ भेदु ॥ हातींच अर्थ सकळा  
 सगळा दिलाहे ॥ येथे रिघोनि पहतां शिवराम  
 होय ॥ ६७ ॥

इति० पूर्णानंदानुचररचिता इ०

## ९६. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ८६ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-१३  
 ग्रंथ २५०

प्राहिती:-पान १६ इति विश्वामित्रगोत्रसंभवे ॥ जगन्नाथे  
 ×× ॥ आत्मबोधाचे विवरण ×× केले संपूर्ण ॥

## ९७. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ८७ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-१५  
 माहिती:-क्रमांक ८६ प्रमाणे. ग्रंथ १६४

## ९८. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ८८ अरा ९

ओव्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-१९  
 माहिती क्रमांक ८६ प्रमाणे. ग्रंथ १९४

५९. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ८९ अरा ९  
 ओव्या (सं० श्लो०) लिखित  
 प्रति ४ थी पानें १-१६  
 ग्रंथ २९०  
 माहिती-क्रमांक ८६ प्रमाणे

६०. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ९० अरा ९  
 ओव्या (सं० श्लो०) लिखित  
 प्रति ९ वी उत्तम पानें १-१० ग्रंथ २९०  
 माहिती :—क्रमांक ८६ प्रमाणे—श्रीमच्छरमभूपालतुष्टये  
 कृष्णसूरिणा लिखितं—पुस्तकमिदं शोधितं यथामति ॥

६१. आत्मबोधविवरण जगन्नाथकृत

व० क्र० ९७ अरा ९  
 ओव्या लिखित  
 अपूर्त पानें १-२ ग्रंथ १८

६२. आत्मविद्याविलासटीका माधवसुतकृत

मूलसंस्कृत व टीका, (=रामापंडित) (रामुबुध)  
 व० क्र० १४९ अरा १९  
 आर्या लिखित.

पानें १-३२

ग्रंथ १६३

माहिती-सदाशिवब्रह्म विरचित सं०मूल-अर्था.

**६३. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क्र० २०९

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति १ ली समास १-६

पानें १-९६, ग्रंथ २२९

माहिती-पान १९-सदाशिवरावमोहिते यांचे पुत्र केशवराव  
रामस्वामीमोहिते यांचा ग्रंथ-

लेखन शक-१७४६ तारण नामसंवत्सर कार्तिकवद्य  
पंचमी पुनर्वसु नक्षत्र. लेखक-जोत्याजी जाधव ॥

**६४. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क्र० २०६

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति २ री, समास १-६

पानें ११७ ग्रंथ २२९

**६५. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क्र० २०७

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति ३ री, समास १-६

पानें १६८ ग्रंथ २२९

**६६. आत्मसाक्षात्कार मेरुस्वामीकृत**

व० क्र० २०८

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रति ४ थी, समास १-६

पानें ११९ ग्रंथ २२९



६७. आत्मानुभव

व० क्र० १०६

ओव्या

पानें ६

माहिती—पुस्तक अर्धवट आहे

दत्तात्रेयअवधूतकृत

अरा १०

लिखित

ग्रंथ ९०

६८. आत्मानुभव

(अमृतानुभव—परमामृत)

व० क्र० १८७

ओव्या

ह्याणिजे परमामृत प्रति ४ थी

मृयुंजयकृत

अरा २९

लिखित

पानें १-२६ ग्रंथ ३००

६९. आत्माराम

व० क्र० २३६

ओव्या

प्रति १ ली समास १-९

रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-२१ ग्रंथ

७०. आत्माराम

व० क्र० २३७

ओव्या

प्रति २ री समास १-९

माहिती—रंगीत बाजूची पानें.

रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-२६ ग्रंथ १९६

७१. आत्माराम

व० क्र० २३८

ओव्या

रामदासकृत

अरा ३४

लिखित

## ७२. आत्माराम

व० क्र० २३९

ओव्या

प्रति ४ थी, समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-२४ ग्रंथ २०३

## ७३. आत्माराम

व० क्र० २४०

ओव्या

प्रति ९ वी, समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-१९ ग्रंथ २०३

## ७४. आत्माराम

व० क्र० २४१

ओव्या

प्रति ६ वी, समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-१४

ग्रंथ २०३.

## ७५. आत्माराम

व० क्र० २४२

ओव्या

प्रति ७ वी उत्तम. समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-१३

ग्रंथ २०३

माहिती :-मुखपत्रावर श्रीरामदासस्वामी व शिवाजी  
महाराज यांची उत्तम चित्रे आहेत.

पान १२-१३ ×× शक १७४२ विक्रम संवत्सर  
अधिकज्येष्ठ बहुळ पंचमी बृहस्पतिवारि ग्रंथ संपूर्ण  
जाहला असे.

७६. आत्माराम रामदासकृत  
 व० क्र० २४३ अरा ३४  
 ओव्या लिखित  
 प्रति ८ वी-अपूर्त-समाप्त १-२  
 पानें १-१८ ग्रंथ ८०
७७. आनंदलहरी एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ५१ अरा ४  
 ओव्या लिखित  
 पानें १-१७ ग्रंथ १९५
७८. उत्तरगीता ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४२४ अरा ५५  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली, अध्याय १-३ पानें ४९ ग्रंथ ६७२  
 माहिती:—भारत अश्व० पर्वातगत  
 ओव्या ४०४ सं० श्लोक १३६
७९. उत्तरगीता ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४२५ अरा ५५  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री अध्याय ३ पानें १-६६ ग्रंथ ६७२  
 माहिती:—पान ३५—विकारि संवत्सर कार्तिक शु० १०  
 शनिवार संपूर्ण मुखपत्रावर बेलंभट्ट असेनाव आहे.
८०. उत्तरगीता ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४२६ अरा ५५  
 ओव्या लिखित

प्रति ३ री-उत्तम, अ० १-३ पानें ४४ ग्रंथ ६७२  
 माहिती :—पान ४२ ×× शके १७९१ विरोधी सं०  
 कार्तिक कृ० ८ बुधवारी नानासामीजगथापाचें लेखन.  
 रामस्वामी मोहिते यांचें पुस्तक.

## ८१. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४२७

अरा ९९

ओव्या

लिखित

प्रति ४ थी-अध्याय १-३

पानें १-२८ग्रंथ ६७२

## ८२. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४२८

अरा ९९

ओव्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय १-३

पानें ७३ ग्रंथ ६७२

## ८३. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४२९

अरा ९९

ओव्या

लिखित

प्रति ६ वी अध्याय १-३

पानें १-९० ग्रंथ ६७२

## ८४. उत्तरगीता

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४३०

अरा ९९

ओव्या

लिखित

प्रति ७ वी अध्याय १-३

पानें १-२८ ग्रंथ ६७२

८५. उत्तरगीता

व० क्र० ४३१  
ओव्या  
प्रति ८ वी अध्याय १  
माहिती :—अपूर्त.

ज्ञानदेवकृत

अरा ९५  
लिखित  
पानें १-२९ ग्रंथ ३२१

८६. उत्तरगीता

व० क्र० ४३२  
ओव्या  
प्रति ९ वी अध्याय १  
माहिती :—अपूर्त.

ज्ञानदेवकृत

अरा ९५  
लिखित  
पानें १-२१ ग्रंथ ३२१

८७. उत्तरपंचविंसी  
पत्रिका

व० क्र० ४०१  
ओव्या  
प्रति १ वी

ज्ञानदेवकृत

अरा ९४  
लिखित  
पानें १-३ ग्रंथ २८

माहिती :— मुखपत्रावर—राजश्री बाबास्वामीकडोल  
उत्तर पंचविंसी असें आहे.

८८. उत्तरपंचविंसी  
पत्रिका

व० क्र० ४०२  
ओव्या  
प्रति २ वी

ज्ञानदेवकृत

अरा ९४  
लिखित  
पानें १-४ ग्रंथ २८

## ८९. उपदेशरत्नाकर

रत्नाकरकृत

व० क्र० २१९

अरा ३३

ओव्या

लिखित

पानें १-६२

ग्रंथ ४००

माहिती :- श्रीसिद्धानंदाचें प्रसादें ॥ बोलरामानंद पदें ॥

रत्नाकराचे संवादें ॥ ग्रंथ जाला ॥ ३४० ॥ ××

## ९०. उपनिषत्सार

त्रिमल्लअद्वयीकृत

व० क्र० ११९

अरा १०

ओव्या (श्रीशंकर सं० वाक्य) लिखित

प्रति १ ली

पानें १-९९ ग्रंथ १६

## ९१. उपनिषत्सार

त्रिमल्लअद्वयीकृत

व० क्र० १२०

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-७४ ग्रंथ ७९६

माहिती :- भारद्वाजगोत्र उद्धवेन लिखितम्.

श्रीशंकरकृत सं० वाक्य-

## ९२. करणहासकी

(कर्णहस्तकी) कर्णहास्य शांतनीलकंठकृत

व० क्र० ४६३

अरा ७

श्लोक, ओव्या

लिखित

पानें १-९६

ग्रंथ ३०३

माहिती :- ×× मगशांतविज्ञानिकरी ॥ जिवस-

वादिप्रमथनाभीतरी ॥ त्रिनवसक्वेश्वरेंगर्भातरी ॥

बोलिलाकर्णहासिक ॥ १४ ॥ ××× ॥ चनवस-  
 वेश्वरोक्ति ॥ तरिम्याबोलिलीअनुभूति ॥ प्रीतिपावो-  
 विद्यापारांगती ॥ ह्येणशांतनीलकंठ ॥ (७७)  
 (=३७७). श्लोक ३९ ओव्या ३७७- येकून ग्रंथ  
 संख्या ४१२ ॥

९३. कायाकाशीआख्यान केशिराजदास  
 (राम-अनंतसुत)कृत

व० क्र० ७९ अरा ७  
 ओव्या लिखित  
 (गुरुगीताश्लोक टीका) पानें १-१७ ग्रंथ ३९०  
 माहिती :-श्रीरंग इ०-शक १६२३ खरसं० ज्येष्ठवद्य  
 ७ रविवारी समाप्ति  
 (क्र० ९८= व० क्र० ७४ प्रहा)

९४. कायाजीवाचें लग्न केशिराजदास  
 (राम-अनंतसुत)कृत

व० क्र० ७२ अरा ७  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-४६  
 ग्रंथ ६०८

माहिती:-

स्थळ:-पान ४६-कावेरी अंतरंगा ॥ बोधसंगापदोपदी ॥

तेथोनीयोजनेतीनि ॥ कुळघाणनामग्राम्या ॥ १ ॥

जलवासवासुदेवासी ॥ निवासीवसतांबरे ॥ ऐसियाक्षत्रपर्विहा ॥  
विश्रांतीपावुनीत्वरे ॥ २ ॥

वंश व काल-गौतुमगोत्रऋग्वेदी ॥ आनंतपुत्ररामया विक्रम-  
संवत्सरतेव्हां ॥ वर्तता हा वसे तदा ॥ ३ ॥ वैशाखी  
शुद्धअष्टम्यांकायाजीवासुलग्नी ॥ विराचिताहाकेशि-  
राजा ॥ सहज हा दासमुखें ॥ ४ ॥ × × ॥ शके १६२२  
सोळाशे बावीस ॥ तैया ग्रंथ समाप्तीस ॥ × × ॥ ७ ॥

९५. कायाजीवाचेंलग्न केशिराजदास  
(राम-अनंतसुत) कृत

व० क्र० ७३

अरा ७

ओव्या

लिखित

प्रति २ री.

पानें १-२६ ग्रंथ ४७०

माहिती:-ऐंजनप्रमाणें.

९६. कालज्ञान नागनाथशिष्यकृत

व० क्र० ११०

अरा ११

ओव्या

लिखित

पानें १-४८

ग्रंथ ४७०

माहिती:-पान ४७ × × भावेनागनाथा ॥ नमोनमोजी ॥

९०९ ॥ नागेशु-३० ॥

९७. कूटस्थदीपिका राघवकृत

व० क्र० २२०

अरा ३३

ओव्या

लिखित

पानें १-१४

ग्रंथ ३४६



९८. गर्भगीता

केशिराजदास  
(राम-अनंतसुत)कृत

व० क्र० ७४

अरा ७

ओव्या

लिखित

पानें १-२७

ग्रंथ ९६४

माहिती :-पान २७-××

गुरु:-×× दासकेशिराजाचा ॥ ६८ ॥

स्थळ:-श्रीरंगशायी असतांनिवासी ॥ तदाभिधानेंनिज-  
पट्टणासी ॥ कवेरतीरीउभयासवासी ॥ तेथोनिया  
योजनदीडयासी ॥ १ ॥ वासिष्टहाआश्रमतेथजाणें ॥  
मुक्तित्तीग्रामवसेभिधानें ॥

वंश-त्याभास्करुक्षेत्रकवेरि नामें ॥ तीरीवसेवस्तिमठीसुनेमें ॥

२ ॥ चिहुप (चिटप) स्वामियति यासुधामी ॥ तेथेवसे  
हेमुखवस्तिनेमी ॥ अनंतपुत्रेंनिजरामनामी ॥ त्या गो  
तमूगोत्रऋग्वेदियामी ॥ ३ ॥

काळ-अक्षेतृतीयावरीमंगळेसी ॥ वैशाखशुद्धीखरवत्सरासी ॥

शकेहेसोळाशततेविसासी ॥ यागर्भगीताकृतयाटीकेसी  
॥ ४ ॥ ×× करी समाप्ती निज ग्रंथ ऐसा ॥ ९ ॥

९९. गर्भगीताटीका

गोपाळरघुनाथकृत

व० क्र० ८१

अरा ७

ओव्या

लिखित

प्रति १ ली,

पानें १-१४ ग्रंथ १४०

१००. गर्भगीताटीका

गोपाळरघुनाथकृत

व० क्र० ८२

अरा ७

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-७ ग्रंथ १४०

१०१. गीतार्थबोधिनी १. वामनपार्थसारथी, २. मोरोपंत,  
३. तुळसीदास ४. मुक्तेश्वर ५. तुकारामकृतटीकासंग्रह

व० क्र० ३४४

अरा ४९

१. श्लोक, २. आर्या, }  
३. दोहरे, ४. ओव्या }  
५. अभंग

लिखित

प्रति ४ थी, अध्याय १-१८ पानें ३२६

ग्रंथ १०७९८

माहिती:— अ० १८ नंतर—ज्ञानचंद्रोदय नावाच्या  
मासिकांत छापलेल्या गीतार्थबोधिनीची प्रति पाहून  
लिहिलेले हें पुस्तक—हाग्रंथछापणेस मदत केल्या—  
मंडळीची नावेदेवून नंतर असे लिहिले आहेकी—  
मुंबईत सदाशिवशास्त्री सातारकर आणि पांडुरंगजोशी  
पवसकर यांनी शुद्धकरून सखाराम अमनाजी यांचे  
हस्ते लिहवून गणपतकृष्णाजी यांचे शिलाछापखान्यांत  
छापिला ॥ हा ग्रंथ संपूर्ण लिहिला अस्त ॥

१०२. गीतार्थबोधिनी १. वामनपार्थसारथी, २. मोरोपंत,  
३. तुळसीदास, ४. मुक्तेश्वर ५. तुकारामकृतटीकासंग्रह

व० क्र० ३४५

अरा ४६

१. श्लोक, २. आर्या, }  
३. दोहरे, ४. ओव्या }  
५. अभंग.

लिखित

प्रति २ री, अध्याय १-१८ पानें २६२

ग्रंथ १०७९८.

माहिती:— क्र० १०१=व० क्रमांक ३४४ प्रमाणेच  
ज्ञानचंद्रोदयाच्या वर्गणीदारांची नावे. इ०

१०३. गीतार्थमंजरी                      उध्दवचिद्धनकृत  
 व० क्र० ३७                                      अरा ३  
 सवाई    लिखित  
 अध्याय १-६                                    पानें ४९    ग्रंथ ८८२
१०४. गीतासारटीका                      एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ३८                                      अरा ३  
 ओव्या    लिखित  
 प्रति १ ली                                        पानें १-६६ ग्रंथ ४८७  
 माहिती:—रंगीतवेलदारी पानें.
१०५. गीतासारटीका,                      एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ३९                                      अरा ३  
 ओव्या    लिखित  
 प्रति २ री                                        पानें १-३१ ग्रंथ ४८७  
 माहिती:—केशवरावरामस्वामी मोहिते यांचे पुस्तक.
१०६. गीतासारटीका                      एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ४०                                      अरा ३  
 ओव्या    लिखित  
 प्रति ३ री                                        पानें १-२८ ग्रंथ ४८७
१०७. गीतासार                              गोपाळदासकृत  
 व० क्र० ८०                                      अरा ८  
 ओव्या    लिखित  
 अध्याय १-११                                    पानें १-७४

माहिती :- पद्मपुराणांतर्गत-पान ७३ देवदासाने-भ्रष्ट  
 युक्ति मिश्रकरून ग्रंथासि ब्रह्मांडगोळ असे नाव देविले  
 परंतु ते बरोबरनसल्याने गोपाळदासाने हा ग्रंथ रचिला  
 ×× अकराशते द्वादशाधिक ओव्या-॥ ९८-११२  
 ग्रंथ ११९२

## १०८. गुरुगीता

पूर्णानंदअवधूतकृत

व० क्र० १२२

अरा ११

ओव्या, सं० श्लोक

लिखित

प्रकरण १ ले

पाने १-१९

ग्रंथ १४४

माहिती :-—स्कांदोक्त-सहजानंददास पूर्णानंद अवधूत.

## १०९. गुरुगीतादेशभाषा

शिवराम

(पूर्णानंदानुचर)कृत

व० क्र० ३४९

अरा ४९

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पाने १-१९ ग्रंथ २०८

माहिती :-—रंगीतबाजूचीपाने.

पान २९-श्लोकाप्रतीगुरुगीतार्थ निगूढहोता ॥ तोश्लोकपद्य  
 रचने विवळुनि आतां ॥ म्यादीधलांप्रकटोनि सकळार्थ  
 अगि ॥ राहोरमापतिपदी शिवराम मागे ॥ १४० ॥  
 इति श्रीमत्परमहंस परिम्राजकाचार्य श्रीमत्पूर्णानंदानु-  
 चररचिता (यां) गुरुगीता देशभाषा समाप्ता ॥

११०. गुरुगीतादेशभाषा शिवराम  
(पूर्णानंदानुचर) कृत  
व० क्र० ३९० अरा ४९  
श्लोक लिखित  
प्रति २ री पानें १-३३ ग्रंथ २०८  
माहिती—वरील प्रमाणें

१११. गुरुगीतादेशभाषा शिवराम  
(पूर्णानंदानुचर) कृत  
व० क्र० ३९१ अरा ४९  
श्लोक लिखित  
प्रति ३ री पानें १-१०२ ग्रंथ २०८  
माहिती—यांत मूल संस्कृत श्लोकही आहेत.

११२. गुरुबोधपंचक गुरुदासकृत  
व० क्र० ७७ अरा ८  
ओव्या लिखित  
पंचकः २-९. १ नाही समास २०  
पानें १-१७७ ग्रंथ २२९०  
माहिती—पान ४२ पंचक पांचवें—श्रीरामास वासिष्ठानी  
सांगितलें ह्यणूनग्रंथाचें नाव गुरुबोध ॥ ओ० १०० ॥  
मगरामभाव मानुनीवाव गुरुदासनाव धरि येलें ॥

११३. गुरुबोधपंचक गुरुदासकृत  
व० क्र० ७८ अरा ८  
ओव्या लिखित  
गुरुबोधपंचक, पांचवे पानें १-३१ ग्रंथ ६३४

## वेदांत.

### ११४. गुरुमर्यादा

व० क्र० ३३१

पानें १-४

रामानंदाज्ञानकृत

अरा ३६

ग्रंथ ९९

### ११५. चतुष्टययोग

व० क्र० २६४

श्लोक

प्रति १ ली प्रसंग १-५

माहिती-रंगीत बाजूची पानें--

१. अंतरात्माविवरणनाम योग १ ला

२. स्वरूपविवरणनाम योग २ रा

३. विवेकविवरणनाम योग ३ रा

४. प्रबोधनिरूपणनाम योग ४ था

५. (भाक्ति) योग पांचवा (वैराग्य).

सूची :—चतुष्टययोग व पंचयोग ही दोनीही एकत्र  
ग्रंथ असून नावांत मात्र भेद आहे.

रामदासकृत

अरा ३९

लिखित

पानें १-१७ ग्रंथ १४०

### ११६. चतुष्टययोग

व० क्र० २६९

श्लोक

प्रति २ री. प्रसंग १-९

रामदासकृत

अरा ३९

लिखित

पानें १-१६ ग्रंथ १४०

### ११७. चतुष्टययोग

व० क्र० २६६

श्लोक

प्रति ३ री. प्रसंग १-४ व ९ वा अपूर्त.

पानें १-६

रामदासकृत

अरा ३९

लिखित

ग्रंथ १४०

११८. चतुष्टययोग रामदासकृत  
 व० क्र० २६३ अरा ३५  
 श्लोक लिखित  
 समास २ रा पानें १-३ च आहेत
११९. चतुःसमासी रामदासकृत  
 व० क्र० २२६ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति १ ली-समास १-४ पानें १-१२ ग्रंथे ७५
१२०. चतुःसमासी रामदासकृत  
 व० क्र० २२७ अरा ३५  
 श्लोक लिखित  
 प्रति २ री-समास १-४ पानें १-९ ग्रंथ ७५
१२१. चित्सुधा वामनकृत  
 व० क्र० ३३८ अरा ४४  
 श्लोक लिखित  
 पानें १-८ ग्रंथ ७५  
 माहिती :—पान ८ वें—स्वये चित्सुधाग्रंथकेला मुकुंद ॥  
 मुखेंवामनाच्या निजानंदकंद ॥ ४३ ॥
१२२. चित्रदीप प्रथमप्रकरण राघवकृत  
 व० क्र० २१७ अरा ३३  
 ओव्या लिखित  
 पानें १-३६ ग्रंथ ४३०

माहिती—श्रगिणशेशारदासद्गुरु श्रीशंकराचार्य नमनानंतर  
 प्रास्ताविक :—पान २ विद्यारण्यस्वामी आपणें ॥  
 लोकानुग्रह-निमित्तजाणें ॥ सकळवेदांतसार निवडून ॥  
 तद्दर्यांघेवूनिबदती ॥ १२ ॥ अज्ञजनासब्रह्मानुभवला-  
 भव्हावामणून त्याची पद्धतिप्रकटकरितात. या पंचदश  
 प्रकरण ॥ निरोपितीगुजगहन ॥ प्रथमजेकांप्रकरण ॥  
 चित्रदीप ॥ २३ ॥

समाप्ति :—पान ३२ हाविद्यारण्यस्वामीचा अनुभव ॥  
 टीकारूपे अभिप्राव ॥ निरोपिलें महानुभाव ॥ राघव  
 ह्यणेपरिसिजे ॥ ४१० ॥

### १२३. चिदंबरजयंतीस्तोत्र

वैद्यनाथकृत

व० क्र० ३७२

अरा ४७

ओव्या

लिखित

पानें ६

ग्रंथ ७२

माहिती—क्र० ४२१=व० क्र० ३७१ पुस्तकाबरोबर हें  
 चिदंबरजयंती स्तोत्र आहे. वैद्यनाथकृत ग्रंथ ह्यणून ६  
 पानाचा हा एक कथाभाग आहे. ह्यांत म्हेच्छ  
 अंबरखान हा कलियुगात देवाचा अवतार आहे.  
 कलि शक १५२५ शोभकृत ज्येष्ठ शुद्ध ११ मंगळवारी  
 दिवा १७ षडिकेस सिंवलगनी अवतार इ० वर्णन आहे.

### १२४. चिदानंदसिंधुदशकटीका

भगवंतकृत

व० क्र० ११७

अरा ११

ओव्या

लिखित

पानें १-२३

ग्रंथ ५२३



माहिती—शक १६२३ खरसंवत्सर अधिक भाद्रपदवादि ९  
गुरुवार मुक्ततीतीआमे संपूर्ण ॥

श्रीशंकराचार्यकृत मूल संस्कृत श्लोकही आहेत.

|                |                   |
|----------------|-------------------|
| १२५. चिरंजीवपद | एकाजनार्दनकृत     |
| व० क्र० ९०     | अरा ४             |
| ओठ्या          | लिखित             |
| प्रति १ ली     | पाने १-८ ग्रंथ ९६ |

|                |                   |
|----------------|-------------------|
| १२६. चिरंजीवपद | एकाजनार्दनकृत     |
| व० क्र० ६४     | अरा ४             |
| ओठ्या          | लिखित             |
| प्रति २ री     | पाने १-६ ग्रंथ ९६ |

माहितीः—केशवराव मोहिते यांची पोथी-शक १७४२  
आषाढवद्य ६ लेखक सखो वैकाजी

|                |                    |
|----------------|--------------------|
| १२७. जीवोध्दरण | मृत्युंजयकृत       |
| व० क्र० १८२    | अरा २९             |
| ओठ्या          | लिखित              |
| प्रकरण १-१३    | पाने ९७ ग्रंथ १४३० |

|                           |                   |
|---------------------------|-------------------|
| १२८. जीवोध्दरण            | मृत्युंजयकृत      |
| व० क्र० १८३               | अरा २९            |
| ओठ्या                     | लिखित             |
| त्रिकोत्पत्ति-प्रकरण १ ले | पाने १-७ ग्रंथ ९० |

- |                              |                     |
|------------------------------|---------------------|
| १२९. जुनाटपुरुष              | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २८७                  | अरा ३६              |
| ओव्या                        | लिखित               |
| प्रति १ ली                   | पानें १-८ ग्रंथ ६३  |
| माहिती :--रंगीतवाजूची पानें. |                     |
| १३०. जुनाटपुरुष              | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २८८                  | अरा ३६              |
| ओव्या                        | लिखित               |
| प्रति २ री                   | पानें १-१० ग्रंथ ६० |
| १३१. जुनाटपुरुष              | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २८९                  | अरा ३६              |
| ओव्या                        | लिखित               |
| प्रति ३ री                   | पानें १-८ ग्रंथ ६०  |
| १३२. जुनाटपुरुष              | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २९०                  | अरा ३६              |
| ओव्या                        | लिखित               |
| प्रति ४ थी                   | पानें १-४ ग्रंथ ६०  |
| १३३. टोणपासिध्द              | रामदास              |
| व० क्र० २४९                  | अरा ३४              |
| ओव्या                        | लिखित               |
| पानें १-१७                   | ग्रंथ ९६            |

१३४. तत्वपट (पंचीकरण)

भेरुस्वामीकृत

व० क्र० २१३ अ

अरा ३२

ओव्या

लिखित

पानें १-७

ग्रंथ १६८

माहिती—कोष्टकांसह. (प्रतिजुनी आहे करितां नवीन लिहिविणेंबरे)

१३५. तत्वबोध

अनाम

व० क्र० ७

अरा १

ओव्या

लिखित

पानें १-२३

ग्रंथ २४२

१३६. तत्वबोध

अवधूतनागेश  
(नागेशशिष्य) कृत

व० क्र० २९

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-२४

माहिती:— शक .... शार्वरी  
(वादि?) बीज—सोमवार सं०

संवत्सर भाद्रपदशुद्ध  
ग्रंथ १९९

१३७. तत्वबोध

अवधूतनागेशकृत  
(नागेशशिष्य)

व० क्र० ३०

अरा २

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-२९

ग्रंथ १९९

१३८. तत्त्वविवेक राघवकृत  
 व० क्र० २१८ अरा ३३  
 ओव्या लिखित  
 पानें १-१० ग्रंथ १२९
१३९. तारकब्रह्म प्रेमानंदकृत  
 व० क्र० ११३ अरा ११  
 ओव्या लिखित  
 पानें १-३० ग्रंथ ४००  
 माहितीः— पान २ मग प्रसन्न होवूनि गुरुनाथें ॥  
 आज्ञादिधली प्रेमानंदातें + +
१४०. तारकब्रह्मविवरण अचधूतकृत  
 व० क्र० २८ अरा २  
 ओव्या लिखित  
 पानें ३१-३६ ग्रंथ ४८  
 माहितीः—पुस्तक अपूर्त.
१४१. त्रिपदाविवरण मृत्युंजयकृत  
 व० क्र० १८६ अरा २९  
 ओव्या लिखित  
 ह्याणिजे परमामृत प्रति ३ री पान १-२६ ग्रंथ ३००  
 माहितीः— पान १ × × ॥ सच्चिदानंदपदविवरण  
 ॥ × × ॥ ३ ॥ परमामृताच्या ओ० ३९ पासून ग्रंथ॥  
 पान २६--इति श्रीमृत्युंजय विरचिते ॥ परमामृतग्रंथ ॥  
 त्रिपदा विवरण संपूर्ण ॥

१४२. दत्तरामसंवाद

वैकारुगोपाकृत

व० क्र० ४६७

अरा ११

ओव्या

लिखित

प्रकरण १-२

पानें १-२२ ग्रंथ १९८

इति श्रीस्कांदपुराणे रेणुकामहात्म्ये सिंहाद्विखंडेदत्त  
(परशु)रामसंवादे प्रकरण संपूर्णम् ॥

१४३. दासबोध

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३२०

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली दशक १-२०

समास २००

पानें २४६

ग्रंथ ८६८१

दशक २१ वा

समास १०

पानें ३२

ग्रंथ २८३

ओव्या संख्या ७७८७ चे पान १ ग्रंथ १६

माहिती— दासबोधाच्या या सर्व प्रतींत काहीं समासांचा  
नामानिर्देश भिन्न आहे.

१४४. दासबोध

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३२१

अरा ३८

ओव्या

लिखित

प्रति २ री, दशक १-२०, पानें ७३९ समास २००,  
ग्रंथ ८६८१.

माहिती:—

| दशक | नाव                   | पानें | दशक | नाव          | पानें |
|-----|-----------------------|-------|-----|--------------|-------|
| १   | स्तवनाचा              | १-३१  | ११  | भमिद०        | १-२७  |
| २   | मूर्खलक्षण            | १-४२  | १२  | विवेकवैराग्य | १-२९  |
| ३   | सगुणपरीक्षा           | १-४८  | १३  | नामरूप       | १-३०  |
| ४   | भक्तीचा०              | १-४०  | १४  | अखंडध्यान    | १-३७  |
| ५   | मंत्राचा              | १-५०  | १५  | आत्मदशक      | १-३२  |
| ६   | देवशोधन०              | १-३६  | १६  | सप्ततिन्वय   | १-३०  |
| ७   | चतुर्दशब्रह्म         | १-५०  | १७  | प्रकृतिपुरुष | १-३०  |
| ८   | (ज्ञानद०)मायोद्भवाचाद | १-६०  | १८  | बहुजिनसी     | १-२८  |
| ९   | गुणरूप                | १-४२  | १९  | शिकवणीचाद०   | १-२९  |
| १०  | जगज्योति              | १-४१  | २०  | पूर्णद०      | १-२७  |

## १४५. दासबोध

## रामदासस्वाभीकृत

व० क्र० ३२२

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति ३ री दशक १-२० समास २०० पानें (१३) ८२१  
 मुखवस्त्र-द० २० पानें १-८)

ग्रंथ ८६८१ + १०० = ८७८१

माहिती :—श्रीसमर्थ्यांचा एक पठ आहे. दशक ४ था  
 अपूर्ण. दशकवयाज व० क्र० अंक ३२१ प्रमाणें.

## १४६. दासबोध

## रामदासस्वाभीकृत

व० क्र० ३२३

अरा ४०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी-दशक १-२० समास २०० पानें ९२१ } ९३१  
 मुखवस्त्र दशक १-२० पानें १-१०)

ग्रंथ ८६८१ + १०० = ८७८१

माहिती :—द०२० चा सांचावेगळा. यांत (द०२०)

पान ३२-जगन्नाथपंडितेन लिखितं—यापोर्थात तुळजेन्द्र-  
भूपस्तवाचेंश्लोक ५ आहत. ग्रंथ ११

सुवर्णाक्षरीरंगीत बाजूचें पान १ आहे.

द०७ वा अपूर्त द० १२ जीर्ण.

**१४७. दासबोध**

**रामदासस्वामीकृत**

व० क्र० ३२४

अरा ४१

ओव्या

लिखित

दशक १-३ अपूर्त

पानें १६८ ग्रंथ १५३२

माहिती :—रंगीतबाजूची पानें.

**१४८. दासबोध**

**रामदासस्वामीकृत**

व० क्र० ३२५

अरा ४१

ओव्या

लिखित

दशक १-१२, १४, १७-१९.

पानें ४५३

ग्रंथ ७३०५

माहिती :—१३-१५ १६-२० दशकनसे

मुखपन्नावर श्रीवीरमारुतीचा पठ आहे. विजोडसांचा.

**१४० दासबोध**

**रामदासस्वामीकृत**

व० क्र० ३२६

अरा ४२

ओव्या

लिखित

दशक १, ३, ५ अपूर्त


पानें १८२

ग्रंथ १६५२

१५०. दासबोध रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३२७ अरा ४२  
 ओव्या लिखित  
 दशक १, ९, ६ अपूर्त पानें ७९ ग्रंथ १४६०
१५१. दासबोध रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३२८ अरा ४२  
 ओव्या लिखित  
 दशक १-३, ९-९, ११, व १८ च आहेत.  
 पानें १९१ ग्रंथ ४८९०
१५२. दासबोध (वही उत्तम)  
 मुखवस्त्र }  
 अनुक्रमणिका व } रामदासस्वामीकृत  
 मूलदासबोधअपूर्ण }  
 व० क्र० ३२९-३३० अरा ४२  
 ओव्या लिखित  
 दशक १-७  
 पानें २९४ ग्रंथ ३६१७
- माहिती :—वही शिवलेंली नाही—(एकत्रबांधावें.)  
 सोनेरीपट्टीचीवही—  
 दशक समास पानें यांचा अंक दिला नाही. परंतु ६  
 पानाची एकजुदावहीप्रमाणे ४९ संबंध आहेत ह्य०  
 २९४ पानें होतात—यांतजुदावहीनं० १-४ मुखवस्त्र,  
 आणि अनुक्रमणिका: नं० ९—४४ दासबोधदशक १—७  
 समास ७ ओव्या ३१ तागाईत आहेत. ४० अ—  
 ४४-अ, अद्यंत-दशक ७ समास ७ ओव्या ३६  
 तागाईत प्रति आहे.



दासबोधाचे तमिळ भाषांतर ग्रंथ



१५३. दासबोधाचें }  
अरवें भाषांतर }

माधोवारत्नाकरकृत

व० क्र० ३३० अ

अरा ४३

गद्य

लिखित

दशक १ ते ३ अपूर्त.

पानें ७४

ग्रंथ १२६०

माहिती:—भाषा अरवी, (तमिळ). लिपि देवनागरी—

द० १ स० १ पान ३२—रामदासबोधत्तिन् उरै ॥

स्वामिबळ्निनेतु ॥ माधोवारत्नाकरन् ॥ मुन्निलैयाव ॥

अनेकप्राणिबळ् कडत्तरुंपोरुट्टाय् ॥ कट्टैयिट्टरान

पडियाल् ॥ अरुनाचलस्वामि कृपैयिन् ॥ केळ्वियुं ॥

गवनरूपमाय् ॥ पुल्लनाविय अडियेन् अवरुबळ् गवन-

रूपं कौडवनुक्कु अध्यारोपमाय् ॥ वंदपेन् गोपालनेडु ॥

पे(न्)रपडैतु यळुदिकौड ओरै:—

१५४. दासबोधार्थं }  
अर्थे भाषांतर }

माधोवारत्नाकरकृत

व० क्र० ३३० इ

अरा ३४

गद्य

लिखित

दशक २

समास १

पाने १-८

ग्रंथ १५०

१५५. दासबोधार्थं }  
अर्थे भाषांतर }

माधोवारत्नाकरकृत

व० क्र० ३३० उ

अरा ३४

गद्य

लिखित

द० १-समास १ अपूर्ते पान १

द० २ रा समास १-८ अपूर्ते पाने १-२४ ग्रंथ ७२०

तमिळ भाषांतरग्रंथ समाप्ति.



१५६. दिवटा

व० क्र० २८०

ओव्या

पानें १-४

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

ग्रंथ ३०

१५७. दीपरत्नाकर

व० क्र० २२४

ओव्या

उत्तम प्रति अध्याय १-१४

पानें (२२८+१=) २२९ ग्रंथ ३४००

रत्नाकर (रामानंद-  
शिष्य) कृत

अरा ३३

लिखित

विषय—१ शिष्याभय योग २ वैराग्य योग ३ मायाऽभाव  
योग ४ स्वरूपानुभव योग ५ ब्रह्मांडनिरसन योग  
६ स्थूलदेहनिरसन ७ सूक्ष्मदेहनिरसन ८ सर्वनिरसन  
९ अद्वैत योग १० पाषांडनिरसन ११ षट्कर्मनिर्णय  
१२ वेदद्रोहनिरसन १३ क्षत्रियादिधर्म १४ सद्गुरुस-  
च्छिष्य असच्छिष्यलक्षण--

माहिती—मुखपत्रावर वेलदारी चित्रें आहेत—

व रामानंदकृत दीपरत्नाकर असे लिहिलें आहे. परंतु  
या ग्रंथाचाकर्ता रामानंदाचा शिष्य रत्नाकरच. पान ३  
सद्गुरुस्तवनांत ×× ऐसैं बोलोनीरत्नाकर ॥ लोटांगण  
घाली चरणावर ॥ ॥ ३९ ॥ ×× रत्नाकरासावधान  
॥ × ॥ ३७ ॥

प्रास्ताविक पान ९- ×× महाराष्ट्रीं ग्रंथ रचनेबद्दल  
 ॥ ११ ॥ गुरु ह्यणतात—ज्ञानदेवें नामदेवें येवून  
 ॥ ×× ॥ रत्नाकरा ब्रह्मज्ञान ॥ ×× ॥ सांगिजे  
 ॥ १३ ॥ ×× ॥ मज त्यांची आज्ञा प्रमाण ॥ ××  
 ॥ १४ ॥

समाप्ति-पान २२६- इति दीपरत्नाकर ग्रंथ ॥ याचा  
 श्रोतावक्ता श्रीसद्गुरुनाथ ॥ येथें रत्नाकरनिमित्त ॥ हें  
 ईश्वरीकृत्य जाणिजे ॥ ७ ॥

प्रति अध्याय शेवटी-सिध्दानंदाचेनि प्रसादें ॥ बोलैरामा-  
 नंद पदें ॥ रत्नाकराचेनिसंवादें ॥ ग्रंथ विनोदें चालविला  
 पान २२९-हे चवदा अध्याय जाले पूर्ण ॥ ×× ॥ ९४.

काल-पान २२७-२२८-शकें अक्राशंसदुपष्टोसि ॥  
 माव शुध्द प्रतिपदेसि ॥ बुधदिन प्रथम प्रहरासी ॥  
 ग्रंथ समाप्तीसि पावला ॥

ग्रंथ शक ११६७ जरी अहे तरी भापासरणी  
 प्राचीन वाटत नाही ॥ सदाशिवमोहिते यांचे पुत्र  
 केशवराव रामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ. लेखन  
 शक १७४७ तारणवर्ष-शंकरराव जगथाप लेखक.

१५८. देहविवरण

अनाम

व० क्र० १९

अरा १

ओव्या

लिखित

पानें १-४

ग्रंथ ४०

१५९. द्वैत विवेक प्रकरण

व० क्र० २२१

ओव्या

पानें १-११

राघव कृत

अरा ३३

लिखित

ग्रंथ १२४

१६०. धर्मगीता

व० क्र० ४२३

ओव्या

पानें १-१४

ज्ञानदेवकृत

अरा ९९

लिखित

ग्रंथ १८४

१६१. नमन

व० क्र० ४०३

ओव्या

पानें १-१४

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

ग्रंथ १०२

माहिती :- पान १४ - × × बापरखुमादेवीवरु × ×

॥ १०८ ॥

१६२. निगमसार

व० क्र० ३३३

ओव्या

प्रति १ ली-उत्तम, प्रकरण १-९ पानें १२७ ग्रंथ १६००

वामनकृत

अरा ४४

लिखित

माहिती—रंगीतवेलदारी पानें आहेत.

नमन—प्र० १ पान २— श्रीसच्चिदानंद गुरु ॥ ब्रह्म-  
विद्येचाकल्पतरु ॥—॥ वेदातवेद्यगोविंद ॥ ९ ॥ नंतर-  
संक्षेपानें निगमसार कसेकेले हे वर्णिले आहे.

प्रस्ताविक—प्र० ९ पा० १९—तांचि श्रीसच्चिदानंद ॥  
परमहंसरूपेगोविंद ॥ मलयाचळीं आनंदकंद ॥  
गुरुत्वेप्रगटला ॥ ९८ ॥ ×× ॥ जोस्वयं सचराचर ॥  
वामन कैसाह्यणावाइतर ॥ विशेष जोकां निरंतर ॥  
शरणत्याचिया चरणासी ॥ ६० ॥ ग्रंथ हा निगमसार  
॥ ×× ॥ ६१ ॥ याचे अध्याय नव ॥ ×६२ ॥

काळ—शके १९९९ ॥ तई ग्रंथ प्रगटला अभिनव ॥  
जो अनादि अनुभव ॥ सकलासंतांचा ॥ ६३ ॥

समाप्ति—इति श्रीमद्भिगमसारे ॥ उपनिपत्तात्पर्यानुसारे ॥  
वेदभूलोकभाषावतारे ॥ नवमो अध्यायः ॥ संपूर्ण ॥  
श्लो० ॥ सदेव योभूदनु शेषशायी श्रीसच्चि  
दानंदतनुर्यतींद्रः ॥ श्रीवामनः सद्गुरुरात्मविद्या दानैक-  
दीक्षितमहंशरणं प्रपद्ये ॥ इ० ३ श्लोक.

लेखनकाल—शक १७४२ विक्रमसंवत्सर पौष शुद्ध  
सप्तमी बुधवारी ग्रंथ संपूर्ण ॥ प्र० ९ ओव्या ११६२  
श्लोक० ७ पानें १२७ केशवराव मोहिते यांचा ग्रंथ ॥—

१६३. निगमसार

व० क्र० ३३४

ओव्या

वामनकृत

अरा ४४

लिखित

प्रति २री प्रकरण १-७ अपूर्त

पानें ८८

ग्रंथ १२९०

१६४. निगमसार

चामनकृत

व० क्र० ३३९

अरा ४४

ओव्या

लिखित

पानें ६९

ग्रंथ १०७०

प्रति ३ री. प्रकरण २-७ अपूर्त

माहिती-पुस्तक एकावाजूम थोडे खावून गेलें आहे.

१६५. निजसुख

भगवंतकृत

व० क्र० ११६

अरा ११

ओव्या

लिखित

पानें १-१२

ग्रंथ ९६

माहिती—त्रिकृति संवत्सर ज्येष्ठ शु० १ श्रीरंगपट्टणी

देवरायपेटेंत दिगंबर पंताचे वरी संपूर्ण-सद्गुरु श्रीराम

रुषे भगवंत इ०

१६६. निर्गुणध्यान

रामदासस्वामिकृत

व० क्र० २९९

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति १ ली,

पानें १-२९ ग्रंथ २००

१६७. निर्गुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९६ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-२६ ग्रंथ २००
१६८. निर्गुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९७ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-२२ ग्रंथ २००
१६९. निर्गुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९७ अ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-१२ ग्रंथ २००
- माहिती—मोहित्यांचे पुस्तक—शक १७४२ विक्रमनाम  
 संवत्सर निज ज्येष्ठ शु० १ भानुवार सखाराम वेंकाजी  
 लिखित पूर्णकेले—
१७०. निर्विकल्पसमाधि रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २७७ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली समाप्त १० पानें १-६ ग्रंथ २६



## वेदांत.

१७१. निर्विकल्पसमाधि

व० क्र० २७८

ओव्या

प्रति २ री स० ९-१०

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पानें १-६ ग्रंथ ९६

१७२. निर्विकल्पसमाधि

व० क्र० २७९

ओव्या

प्रति ३ री स० ९-१०

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पानें १-४ ग्रंथ ९६

१७३. निर्विकल्पसमाधि

व० क्र० २७९ अ

ओव्या

प्रति ४ थी समास ९-१०

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पानें १-८ ग्रंथ ९६

१७४. निवृत्तिदेवी }  
भगवद्गीता }  
टीका }

व० क्र० १२३

ओव्या

प्रति १ ली अध्याय १-१८

निवृत्तिदेवकृत

अरा ११

लिखित

पानें १९९ ग्रंथ १७२९

१७५. निवृत्तिदेवी

व० क्र० १२४

ओव्या

निवृत्तिदेवकृत

अरा ११

लिखित

प्रति २ री अध्याय १-७, ९-१५ व १८

पानें १४७

ग्रंथ १५००

१७६. पंचभूताविवेक

राघवकृत

व० क्र० २१९

अरा ३३

ओव्या

लिखित

पानें १-११

ग्रंथ ११४

१७७. पंचमान

रामदासस्वामीकृत

व० क्र० २७४

अरा ३५

श्लोक

लिखित

प्रति १ ली मान १-५

पानें १-१४

ग्रंथ १५०

माहिती-१ उपासना लक्षणानिरूपणसमास २ सर्वात्माविवरण

समास ३-गुरुशिष्यलक्षणानि० स०. ४ सारासार-

विवेक नि० स०, ५-ज्ञाननिरूपणनाम स०.

माहिती-पान १४ एकशेबतिसा श्लोकीं ॥ साधकें

पाहणेबरे ॥ अध्यात्म शोधणें सर्वे ॥

दासबोधीं समाप्यता ॥ २३ ॥

१७८. पंचमान

रामदासस्वामीकृत

व० क्र० २७५

अरा ३५

श्लोक

लिखित

प्रति २ री समास १-५ पानें १-२३ ग्रंथ १५०

१७९. पंचमान

व० क्र० २७६

श्लोक

प्रति ३ री समास १-९

रामदासस्वामीकृत

अरा ३९

लिखित

पानें १-२१ ग्रंथ १९०

१८०. पंचमुद्रा

व० क्र० ३८८

ओव्या

प्रति १ ली

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-१७ ग्रंथ ८०

१८१. पंचमुद्रा

व० क्र० ३८२

ओव्या

प्रति २ री

ज्ञानदेव

अरा ९४

लिखित

पानें १-१० ग्रंथ ८०

१८२. पंचयोग

व० क्र० २९७

श्लोक

(=चतुष्टययोग) प्रति ४ थी

समास १-९

रामदासकृत

अरा ३९

लिखित

पानें १-२२ ग्रंथ १४०

माहिती—चतुष्टययोग व पंचयोग दोन्हीही एकच ग्रंथ, नाव मात्र भेद.

## १८३. पंचयोग

व० क्र० २६८

श्लोक

प्रति ९ वीं समास १-९

## रामदासकृत

अरा ३९

लिखित

पानें १-१९ ग्रंथ १४०

## १८४. पंचसमासी

व० क्र० २२८

ओव्या

प्रति १ लीं समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-२९ ग्रंथ १९२

## १८५. पंचसमासी

व० क्र० २२९

ओव्या

प्रति २ रीं समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-२३ ग्रंथ १९२

## १८६. पंचसमासी

व० क्र० २२९

श्लोक

प्रति ३ रीं-अपूर्व समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें ३-१९ ग्रंथ १४०

## १८७. पंचसमासी

व० क्र० २३१

श्लोक

प्रति ४ थीं समास १-९

## रामदासकृत

अरा ३४

लिखित

पानें १-१३ ग्रंथ १९२

१८८. पंचसमासी रामदासकृत  
 व० क्र० २३२ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति ९ वी समाप्त १-९ पानें १-१७ ग्रंथ १९२
१८९. पंचसमासी रामदासकृत  
 व० क्र० २२२ अ अरा ३४  
 ओव्या लिखित  
 प्रति ६ वी समाप्त १-९ पानें १-१० ग्रंथ १९२  
 माहिती-मोहित्यांचे पुस्तक. शक १७४२ विक्रम ज्येष्ठ  
 शुद्ध ११ गुरुवारी सखाराम वेंकाजी लेखन पूर्ण केलें.
१९०. पंचीकरण अनाम  
 व० क्र० १४ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-१९ ग्रंथ १८९
१९१. पंचीकरण मुकुंदराजकृत  
 व० क्र. १४९ अरा १  
 (विवेक सिंधुनात्पर्य)  
 प्रति १ ली उत्तम पानें १-१९ ग्रंथ ३०  
 माहिती-गुरुपरंपरा-श्रीआदिनाथ-श्रीहरिनाथ-श्रीरघुनाथ-  
 श्रीमुकुंदराज-विवेकसिंधु तात्पर्य व हे पुस्तक एकच

प्रति २ री व ३ री विवेकसिंधु तात्पर्य क्रमांक  
३७१—३७२ पहा

### १९२. पंचीकरण

रामानंदाज्ञानकृत

व० क्र० ३३२

अरा ३६

अभंग

लिखित

पानें १-४

ग्रंथ ६०

माहिती—पानें ४—सहज या प्रसादें अपरोक्ष निरसन ॥

रामानंदज्ञान अपरोक्ष ॥ ७० ॥

### १९३. पंचीकरण

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४०६

अरा ९४

ओव्या

लिखित

प्रकरण १-७

पानें १-१३ ग्रंथ २००

माहिती—पानें १२—इति श्रीज्ञानदेव विरचिते इ० x x

शके १७४८ व्यय सं० पुण्यशुद्ध ३ सहातास मीनलप्री

रामस्वामी मोहितेच्या अज्ञा प्रकार कुप्पाचार्य लिखित.

### १९४. पंचीकरण

ज्ञानदेवकृत

टीका

( केशवकृत ? )

व० क्र० ४०७

अरा ६४

ग० प०

लिखित

प्रकरण ६६

पानें १-१४ ग्रंथ २००

माहिती—मुखपत्रावर—ज्ञानेश्वरकृत पंचीकरण असे आहे परंतु पान १—श्रीज्ञानेश्वरवरद— — ॥ केशवस्वामी चे पंचीकरण आणि पान १४ — x x संतकेशविह्वणे ॥ ९ ॥ या वरून टीका असावी.

- |                             |                     |
|-----------------------------|---------------------|
| <b>१९५. पंचीकरण सचक्र</b>   | <b>अनाम</b>         |
| व० क्र० ९                   | अरा १               |
| गद्यपद्यात्मक—              | लिखित               |
| पाने १-११                   | ग्रंथ ९०            |
| <b>१९६. पंचीकरण योग</b>     | <b>रामदासकृत</b>    |
| व० क्र० २२३                 | अरा ३४              |
| श्लोक                       | लिखित               |
| प्रति १ ली समास १-९         | पाने १-१२ ग्रंथ ११२ |
| <b>१९७. पंचीकरण योग</b>     | <b>रामदासकृत</b>    |
| व० क्र० २३४                 | अरा ३४              |
| श्लोक                       | लिखित               |
| प्रति २ री समास १-९         | पाने १-१९ ग्रंथ ११२ |
| माहिती—पाने चौ बाजूस रंगीत. |                     |
| <b>१९८. पंचीकरणयोग</b>      | <b>रामदासकृत</b>    |
| व० क्र० २३९ अ.              | अरा ३४              |
| श्लोक                       | लिखित               |
| प्रति ३री—समास १-९          | पाने १-१९ ग्रंथ ११२ |

१००. पंचीकरणयोग रामदासकृत  
 व० क्र० २३९ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति ४थी-समास १-९ पानें १-८ ग्रंथ ११२
२००. परमप्रकाश निवृत्तिअवधूत  
 (आनंदचैतन्याचोशिष्य)  
 व० क्र० ३२ अरा २  
 ओव्या लिखित  
 प्रति १ छी पानें १-१९ ग्रंथ ८७
२०१. परमप्रकाश निवृत्तिअवधूतकृत  
 (आनंदचैतन्याचेशिष्य)  
 व० क्र० ३४ अरा २  
 ओव्या लिखित  
 प्रति २ रो पानें १-६ ग्रंथ ८७
२०२. परमप्रकाश निवृत्तिअवधूतकृत  
 (आनंदचैतन्यशिष्य)  
 व० क्र० ३३ अरा २  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ रो पानें १-७ ग्रंथ ८७
२०३. परमप्रकाश निवृत्तिअवधूतकृत  
 (आनंदचैतन्यशिष्य)



व० क्र० ३९

अरा २

ओव्या

लिखित

प्रति ४ थी

पानें १-७ ग्रंथ ८७

२०४. परमप्रकाश

निवृत्तिअवधूतकृत

व० क्र० ११२

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति ९ वी

पानें १-१३ ग्रंथ ७८०

माहिती—गुरु आनंदचैतन्य.

२०५. परमप्रकाश

निवृत्तिअवधूतकृत

व० क्र० ११२ अ

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति ६ वी

पानें १-७ ग्रंथ १००

माहिती—शकेसत्तराशें एक पन्नास ॥ विरोधी भाद्र—

पदकृष्ण १४ स्थिरवारास लिहिला असे. रामस्वामी

मोहिते यांचे पुस्तक—लेखक गोविंदसामी सूर्यवंशी.

२०६. परमामृत

मुकुंदराजकृत

व० क्र० १४७

अरा २०

ओव्या

लिखित

प्रति १ ली—प्रकरण १-१४

पानें १-४७ ग्रंथ ४१०

माहिती—

|                     |                   |
|---------------------|-------------------|
| १. मंगळाचरण.        | ८. शून्यखंडण.     |
| २. अन्यमतखंडण.      | ९. अभ्यासयोग.     |
| ३. महावाक्यश्रवण.   | १०. दृश्यभासखंडण. |
| ४. स्थूलदेहनिरसन.   | ११. अज्ञानखंडण.   |
| ५. सूक्ष्मदेहनिरसन. | १२. अनुभववर्णन.   |
| ६. कारणदेहनिरसन.    | १३. मुक्तलक्षण.   |
| ७. महाकारणदेह.      | १४. उपदेशदृढीकरण. |

पान ४७ लेखकाचे— × × नमोश्रीसद्गुरुगोविंद ॥ जोळे—  
दीजीवशिवाचा भेद ॥ हा परमामृत ग्रंथ शुद्ध ॥ अर्पण  
होतयासी ॥ २ ॥

२०७. परमामृत

मुकुंदराजकृत

व० क्र० १४८

अरा २०

ओव्हा

लिखित

प्रति २ री-प्रकरण १-१४ पाने १-३८ ग्रंथ ४१०

माहिती--प्रकरण बथाज वरील प्रमाणें.

पान३७-प्रमाथी नामसंवत्सर शक १७४१ माववद्य  
१० ग्रंथ० संपूर्ण

सद्दाशिव मोहितेचे पुत्र केशवराव रामस्वामी मोहिते  
यांचा ग्रंथ-शक १७४६ तारण संवत्सर वैशाख शु० ६  
स सखाराम लेखनास संपूर्ण केले

२०८. परमामृत

मृत्युंजयकृत

व० क्र० १८४

अरा २९

ओव्हा

लिखित

प्रति १ ली.

पाने १-३२ ग्रंथ ३६०

माहिती-त्रिपदाविवरण, आत्मानुभव, परमामृत, अमृतानु-  
भव हे सर्व एकच पुस्तक, नावे भेद.

- |                                  |                      |
|----------------------------------|----------------------|
| २०९. परमामृत                     | मृत्युंजयकृत         |
| व० क्र० १८९                      | अरा २९               |
| ओव्या                            | लिखित                |
| प्रति २ री                       | पानें १-२१ ग्रंथ ३६० |
| २१०. पवनविजय                     | अनाम                 |
| व० क्र० ६                        | अरा १                |
| गद्य                             | लिखित                |
| पानें १-२१                       | ग्रंथ २३९            |
| २११. पवनविजय                     | अनाम                 |
| व० क्र० ९                        | अरा १                |
| ओव्या                            | लिखित                |
| पानें १-३०                       | ग्रंथ ३३९            |
| माहिती—तुळजाराजस्य पुस्तकं.      |                      |
| २१२. पवनविजय                     | अनाम                 |
| व० क्र० ६                        | अरा १                |
| ओव्या                            | लिखित                |
| पानें १-१२                       | ग्रंथ २३९            |
| माहिती—तुकोजी महाराजस्य पुस्तकं. |                      |

२१३. पवनविजय

मल्हारदासुकृत

व० क्र० १२६

अरा १२

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-४ पानें १-११, ग्रंथ २३६

माहिती—पान ११ ह्यणेमल्हारदासु ॥ x x ॥ ४७ ॥  
 हें पार्वतीनें अभ्यासिलें ॥ श्रीशंभूनें उपदेशिलें ॥  
 सिद्धखूणबीजसांगितलें ॥ गुरुगोरखनाथें ॥ मुखपत्रांवर  
 “तुळजाराजस्येदं” असे आहे.

२१४. पवनविजय

मल्हारदासुकृत

व० क्र० १२६

अरा १२

ओव्या

लिखित

प्रति २री-प्रसंग १-४

पानें १-२३

ग्रंथ २३६

माहिती :-पान २३-ह्यणे मल्हारदासु ॥ x x ॥ २१३ ॥

इ० गुरु गोरखनाथ ॥ २१४ ॥

२१९. पिंडब्रह्मांडज्ञान

अविनाशदत्तात्रेयकृत

व० क्र० ३१

अरा २

ओव्या

लिखित

पानें १-६

ग्रंथ ४१

२१६. पूर्णामृतकरषोडशकळा मेरुस्वामीकृत

व० क्र० २०२

अरा ३१

ओव्या

लिखित

पानें १-४४

ग्रंथ ३००

माहिती—कलेचा विभाग आहे पण ते दाखविण्याचे अंक नाहीत. यांत प्रपंचाची उभारणी व संहारिणी. आत्म-स्वरूपज्ञानादि वर्णन आहे.

२१७. पूर्वारंभ

रामदासस्वामीकृत

व० क्र० २०१

अरा ३६

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-९, ग्रंथ ६९.

माहिती:—शक १७४२ विक्रम सं० अधिक ज्येष्ठशु० २ स्थिरवारी ग्रंथ संपूर्ण ( लेखन ).

२१८. पूर्वारंभ

रामदासस्वामीकृत

व० क्र० २०२

अरा ३६

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-६ ग्रंथ ६९.

२१९. पूर्वारंभ

रामदासस्वामीकृत

व० क्र० २०३

अरा ३६

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पानें १-९, ग्रंथ ६९

२२०. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९४ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-७ ग्रंथ ६९  
 माहिती:—रंगीत पानें.
२२१. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९५ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ५ वी पानें १-९ ग्रंथ ६९  
 माहिती—रंगीतबाजूची पानें.
२२२. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९६ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ६ वी पानें १-६ ग्रंथ ६९
२२३. पूर्वारंभ रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९७ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ७ वी पानें १-५ ग्रंथ ६९

२२४. प्रकाशदीप मुतोजी (मोतोजी-  
ब्रह्मनिमुतोजी-ब्राह्मणमुतोजी)कृत

व० क्र० १६९

अरा २४

ओव्या

लिखित

उत्तम प्रति १ ली-प्रकरणे १-९

पाने १-९४

ग्रंथ ३७०

माहिती-१. स्वरूप, २. स्थूळलिंगदेहनिरसन, ३. कारण-  
देहनिरसन, ४. महाकारणनिरसन, ९. तत्पदनिरसन.  
पाने ९६-९४ सदाशिव मोहिते यांचें पुत्र केशवरावराम-  
स्वामी मोहिते यांचे पुस्तक-शालिवाहन शक १७४९  
मुभानुसंवत्सर फाल्गुनशुद्ध १४ गोविंदराव सूर्यवंशी  
लेखन संपूर्णकेले ॥

२२५. प्रकाशदीप

मुतोजी

व० क्र० १७०

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति २ री-प्रकरण १-५

पाने १-३९, ग्रंथ ३७०

२२६. प्रकाशदीप

मुतोजी

व० क्र० १७१

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरण १-५

पाने १-३७ ग्रंथ ३७०

## २२७. प्रकाशदीप

भुतोजी

व० क्र० १७२

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रकरण १-६ अपूर्त पानें १-३२ ग्रंथ ३९४

माहिती :—वरील व क्रमांक १६९ च्या प्रकरण बया-  
जांत २-याप्रकरणाचे, या पोथींत स्थूळदेह निरसन व  
लिंगदेह निरसन असे दौन भागझाल्याने यांत ६  
प्रकरणे आहेत.

## २२८. प्रकाशदीप

भोतोजी

व० क्र० १७३

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ९ वी प्रकरण १-९

पानें १-३९ ग्रंथ ३७०

## २२९. प्रकाशदीप

भोतोजी

व० क्र० १७४

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ६ वी प्रकरण १-९

पानें १-४६ ग्रंथ ३७०

## २३०. प्रकाशदीप

भोतोजी

व० क्र० १७५

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ७ वी प्रकरण १-६

पानें १-२२

ग्रंथ ३७०



माहिती:—प्रसंग ६ स व० क्रमांक १७२ पहा. या प्रतीत  
 केवचिं नांव ब्राह्मण मुतोजी यांतीळ “ मुतोजी ”  
 खोडून मृत्युंजय असे बाजूस लिहिलें आहे.  
 लेखक :—नागोजी पंताचे पुत्र शामराव लेखक. समाप्ति  
 वृष संवत्सर फाल्गुण वद्य प्रतिपदा गुरुवार.

२३१. प्रणवविवरण ब्रह्मानंदकृत

व० क्र० ११९

अरा ११

ओव्या

लिखित

पानें १-९,

ग्रंथ ६९

२३२. प्रबोधसुधाकरटीका जयरामकृत

व० क्र० ९१

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रकरण १-१९

पानें १-४९

ग्रंथ ३००

माहिती :—मूल ग्रंथ श्रीशंकराचार्यकृत—

२३३. प्रबोधसुधाकरटीका जयरामकृत

व० क्र० ९२

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति २ री

प्रकरण १-१९

पानें १-४६

ग्रंथ ३००

२३४. प्रयत्नप्रालब्ध

रामदासस्वामीकृत

व० क्र० २८१

अरा ३६

ओव्या

लिखित

पानें १-७

ग्रंथ ७६

२३५. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद }  
मनचरित्र

श्रीपतिदासकृत

व० क्र० ३६१

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र) प्रति १ ली-प्रसंग १-७

पानें १-७८

ग्रंथ ६२८

माहिती-पान ७८ ऐसीहे पवित्रकथा ॥ भावेंबोलिलोंमी  
आतां ॥ ते प्रीति पावो गोपिनाथा ॥ श्रीपतिदासमुहणत  
असे ॥ ६३ ॥

२३६. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद

श्रीपतिदासकृत

व० क्र० ३६२

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र) प्रति २ री प्रसंग १-७

पानें ९६

ग्रंथ ७७३

२३७. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत

व० क्र० ३६३

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र) प्रति ३ री प्रसंग १-७

पानें १-६३

ग्रंथ ६७७

माहिती—पुस्तक थोडें जीर्ण आहे.

२३८. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत

व० क्र० ३६४

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र) प्रति ४ थी प्रसंग १-६

पानें ९७

ग्रंथ ६२८

२३९. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत

व० क्र० ३६५

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र)—प्रति ९ वी प्रसंग १-७

पानें १-४०

ग्रंथ ७२२

२४०. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत

(मनचरित्र)

व० क्र० ३६६

अरा ९०

ओव्या

लिखित

(मनचरित्र)—प्रति ६ वी प्रसंग १-७

पानें १-७९

ग्रंथ ६२८

२४१. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत  
 व० क्र० ३६७ अरा ९०  
 ओव्या लिखित  
 मनचरित्र-प्रति ७ वी प्रसंग १-७  
 पानें १-७९ ग्रंथ ६२८
२४२. प्रवृत्तिनिवृत्तिसंवाद श्रीपतिदासकृत  
 व० क्र० ३६८ अरा ९०  
 ओव्या लिखित  
 मनचरित्र-प्रति ८ वी प्रसंग १-६  
 पानें ४३ ग्रंथ ६७७
२४३. प्राणसांखळी ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४०४ अरा ९४  
 ओव्या लिखित  
 पानें १-४ ग्रंथ ११२
- माहिती--निवृत्ति ज्ञानदेव संवादात्मक अध्यात्म. पान-१  
 ×× हे श्रीगुरुनिवृत्ति सांगती तैसा × ॥ ४ ॥ पान  
 ४ × आतां ह्मणे ज्ञानदेव × ॥ ८० ॥ ×× तंव ज्ञान-  
 देव ह्मणे ९४ ×× ॥ ॐतत्सदिति योगवासिष्ठ  
 रामसंवादे प्राणसांखळी प्रावरणनाम नवमोऽध्यायः ॥  
 ईश्वरसंवत्सरकार्तिक मासे चंद्राऊरग्रामेश्यामजी

गोपाळरायें लिखित ग्रंथ समाप्त ॥

-पुस्तक जीर्ण आहे.

|                                 |                     |
|---------------------------------|---------------------|
| २४४. फुटयोग                     | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २६१                     | अरा ३९              |
| श्लोक                           | लिखित               |
| प्रति १ ली समास १-९             | पानें १-१४          |
| ग्रंथ ७८                        |                     |
| २४५. फुटयोग                     | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० २६२                     | अरा ३९              |
| श्लोक                           | लिखित               |
| प्रति २ री समास १-९             | पानें १-१४ ग्रंथ ७८ |
| २४६. फुटयोग                     | रामदासकृत           |
| व० क्र० २६३                     | अरा ३९              |
| श्लोक                           | लिखित               |
| समास १ ला                       | पानें १-३ ग्रंथ ४३  |
| माहिती—यांतच चतुष्ट योगहीं आहे. |                     |
| २४७. बंधनिरूपण                  | रामदासस्वामीकृत     |
| व० क्र० ३१९                     | अरा ३६              |
| ओव्या                           | लिखित               |
| समास १                          | पानें १-२ ग्रंथ २२  |

## वेदांत.

२४८. बहुविधगोसावी

व० क्र० २९८

ओव्या

प्रति १ ली

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-८ ग्रंथ ७०

२४९. बहुविधगोसावी

व० क्र० २९९

ओव्या

प्रति २ री

माहिती—मुखपत्रावर ×× “इदं पुस्तकं तुळजाराजस्य”  
असें आहे.

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-९ ग्रंथ ७०

२५०. बहुविधगोसावी

व० क्र० ३००

ओव्या

प्रति ३ री

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-१२ ग्रंथ ७०

२५१. बहुविधगोसावी

व० क्र० ३०१

ओव्या

प्रति ४ थी

रामदासस्वामीकृत

अरा ३६

लिखित

पानें १-१२ ग्रंथ ७०

२५२. बहुविधगोसावी रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३०२ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी पानें १-६ ग्रंथ ७०
२५३. ब्रह्मसंविती मेरुस्वामीकृत  
 व० क्र० २११ अरा ३२  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली, अध्याय १-९ पानें १-१२६ ग्रंथ ३२००  
 माहेती—अध्याय १—प्रारंभी श्रीअनंत सद्गुरुचेस्तवनपर  
 संस्कृत श्लोक आहेत. नंतरगीतामाहात्म्यादि. अध्याय  
 समाप्ति— इति ब्रह्मसंविती ॥ अपरोक्षब्रह्मज्ञस्थिति  
 भगवद्गीता अर्थविति ॥ मुमैरुटीका ॥ अध्याय ४ था  
 अपूर्त.
२५४. ब्रह्मसंविती मेरुस्वामीकृत  
 व० क्र० २१२ अरा ३२  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री अध्याय १ ला पानें १-१७ ग्रंथ ४००
२५५. ब्रह्मसंविती मेरुस्वामीकृत  
 व० क्र० २१३ अरा ३२  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री अध्याय १ ला पानें १-१६ ग्रंथ ५६०

२५६. ब्रह्मांडाचें विवरण      ब्रह्मानंदकृत  
 व० क्र० ११४      अरा ११  
 ओव्या      लिखित  
 पानें १-३      ग्रंथ १७  
 माहिती-पान ३, सहजानंदाचावाळ ॥ ब्रह्मानंदवेलहाळ  
 ॥ ×× ॥ १७ ॥
२५७. भक्तराजग्रंथ      अनाम  
 व० क्र० १०      अरा १  
 ओव्या      लिखित  
 पानें १-१४      ग्रंथ ३००
२५८. भगवद्गीता      अनंतमौनिकृत  
 व० क्र० २९      अरा १  
 ओव्या      लिखित  
 अध्याय ४ था      पानें १-२४ ग्रंथ ८४०
२५९. भगवद्गीता      माधवकृत  
 व० क्र० १२९      अरा १३  
 ओव्या      लिखित  
 प्रति १ ली. (भारत-भीष्मपर्व) अध्याय १-१८  
 पानें ३७०      ग्रंथ ३०९२



२६०. भगवद्गीता

माधवकृत

व० क्र० १३०

अरा १३

ओव्या

लिखित

प्रति २ री (भारत-भीष्मपर्व) अ० १-१८

पानें १-७९

ग्रंथ ३६१८

२६१. भगवद्गीता

माधवकृत

व० क्र० १३१ व १३२

अरा ४४

ओव्या

लिखित

प्रति ३ री (भा-भी) अध्याय १-२, ४-७

पानें १९९

ग्रंथ १६६०

अध्याय ६, ८, १०, ११, १६

पानें ८९

ग्रंथ ७७०

२४३०

२६२. भगवद्गीता  
समश्लोकी टीका }

वामन (पार्थसारथी)

व० क्र० ३४३

अरा ४४

श्लोक

लिखित

अध्याय १-१८ पानें १९१ ग्रंथ १५००

माहिती—वरचोखालची पानें रंगीत वेलदारीची.

चित्रें—मुखपत्रावर रथारूढ रंगीतकृष्णार्जुनाचें सुंदर-

चित्र आहे.

श्लोक व वयाज-मुखपत्रांच्या मागे मूल श्लोक संख्या ७०० स  
 वयाज आहे. धृतराष्ट्राचा १, दुर्योधनाचे ९,  
 संजयाचे ३२, अर्जुनाचे ८४, श्रीकृष्णभगवानाचे  
 ९७४=७००

समाप्ति—इति टीका समश्लोकी अध्याया प्रथमावरी ॥  
 श्रीपार्थसारथी कर्ताजो वामन मनोरथी ॥

काळ-अध्याय १८ पान २० शक १७२९ प्रभवसंवत्सर  
 मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गुरुवारी समश्लोक गीतेचेकृत  
 वामने ॥ नागोजीमोहिते यांचे अण्णुने लिहिले तसे ॥ २ ॥

- |      |                 |                       |       |
|------|-----------------|-----------------------|-------|
| २६३. | भगवद्गीता टीका  | अनाम                  |       |
|      | व० क्र० ३६      | अरा १                 |       |
|      | ओव्या           | लिखित                 |       |
|      | अध्याय १६-१७    | पाने ११ ग्रंथ १०७     |       |
| २६४. | भगवद्गीता       | नागनाथशिष्य           |       |
|      | टीका            | (पाटककान्हो)          |       |
|      | व० क्र० १११     | अरा ११                |       |
|      | ओव्या           | लिखित                 |       |
|      | पाने १-१६       | ग्रंथ ९०              |       |
| २६५. | भगवद्गीता       | अच्युताश्रमकृत        |       |
|      | (बालबोधिनीटीका) |                       |       |
|      | व० क्र० २४      |                       | अरा २ |
|      | ओव्या           |                       | लिखित |
|      | अध्याय १-१८     | पाने १-२२२ ग्रंथ ९४४४ |       |

२३६. भगवद्गीताभाषांतर

बेंकटभट्ट

व० क्र० ३७०

अरा ४७

गद्य

लिखित

अध्याय १-१० स ( अ० ६ वा नाही )

पानें १२३

ग्रंथ १८४९

माहिती—अध्याय १ पान १७ श्रीनरसिंहभट्टात्मज  
बेंकटभट्टेन नितंविन्यै साध्व्यै इयं गीता पठनार्थं  
लिखिता.

मुद्रपत्रावर—भगवद्गीता भाष्य महाराष्ट्र अर्थ लेकरास  
ही कळलापाहिजे यास्तव लिहून ठेविलें—

२३७. भगवद्गीतासार

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४३३

अरा ९६

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १- १८ पानें ६८ ग्रंथ ३९६

माहिती—अध्याय १८ पान ३×× ज्ञानदेव ह्मणे गीता—  
सार ॥ याचा जाणावा भेदाकार ×× ॥ १८ ॥

२३८. भगवद्गीतासार

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४३४

अरा ९६

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-१८

पानें ६२ ग्रंथ ३९६

दशावतारादिकांची रंगीत चित्रें आहेत.

- प्रति ७ वी अध्याय १-१८ पानें ५४ अंश ३९६
२७४. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४० अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ८ वी अध्याय १-१८ पानें ३४ अंश ३९६
२७५. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४१ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी अध्याय १-१८ पानें ३१ अंश ३९६
२७६. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४२ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति १० वी अध्याय १-१८ पानें १-२९ अंश ३९६
२७७. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४३ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ११ वी अध्याय १-१८ पानें १-३७ अंश ३९६
२७८. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४४ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति १२ वी अध्याय १-१३ अपूर्त पानें १-२७ अंश २९६

- प्रति ७ वी अध्याय १-१८ पानें ५४ अंश ३९६
२७४. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४० अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ८ वी अध्याय १-१८ पानें ३४ अंश ३९६
२७५. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४१ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी अध्याय १-१८ पानें ३१ अंश ३९६
२७६. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४२ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति १० वी अध्याय १-१८ पानें १-२९ अंश ३९६
२७७. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४३ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति ११ वी अध्याय १-१८ पानें १-३७ अंश ३९६
२७८. भगवद्गीतासार ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४४४ अरा ५६  
 ओव्या लिखित  
 प्रति १२ वी अध्याय १-१३ अपूर्त पानें १-२७ अंश २९६

## २७९. भीमोपदेश

## मेरुस्वामी

(मेरुअनंत) कृत.

व० क्र० १९४

अरा २६

ओठ्या

लिखित

प्रति १ ली उत्तम-

पाने २८६

सूर्य १-१२ स कला १४४

ग्रंथ ८०००

माहिती :-

१. भीमस्तवन.

सीतेचा बोध.

२. सीतारामस्तवन

३. संशयनिरसन.

अनुभवप्रकाश

४. स्वबोधाब्धिवृद्धि.

५. चित्पदव्याख्यान

निजात्मबोध,

६. निर्विकल्पसमाधि.

तत्वमसिव्याख्या

७. भक्तिमहस्य.

रामसंभाषण.

८. सद्गुरुमेवन.

संकल्पशोधन.

९. अंतःपूजा.

परात्परपुरुषशोधन

१०. अपरोक्षज्ञान.

सदसद्भूतिशोधन.

११. नित्यानुबंधान.

संतमाहिमास्तवन

१२. जगदानंदयोग

निर्दोष समर्थ कृपापूर्ण.

चित्रे—मुखपत्रावर श्रीसीताराम मारुतिकवि हरि अंतरिक्ष  
इत्यादि व वसिष्ठ बाल्मीकादि देवता ऋषींची सुंदर चित्रे  
आहेत.

प्रत्येक सूर्यावर व खाली सुंदरवेलांटी चित्रे आहेत.

गुरु—मेरुस्वामीचे गुरु अनंतमौनी यांचे वर्णन पदोपदी  
आहे.

इतरत्रयाज- पान २९ सूर्य १२ वा सदाशिवराव मोहिते  
यांचे पुत्र केशवराव रामस्वामी मोहिते, यांचें हे पुस्तक.  
शके १७४३ विषुवर्ष पुण्यवद्य २ सोमवासरी ग्रंथ लेखन  
संपूर्ण.

२८०. भीमोपदेश

मेरुस्वामीकृत

व० क्र० १९९

अरा २७

ओव्या

लिखित

प्रति २ री उत्तम

पानें ४९९

सूर्य १-१२ स कला १४४ ग्रंथ ८०००

माहिती—पान ४०-×× शार्वरि नामसंवत्सर फाल्गुण  
शुद्धद्वितीयाशनिवारी श्रीसद्गुरुगोविंदबाळस्वामिचें कृपें  
ग्रंथ लेखन संपूर्ण जाहलें.

२८१. भीमोपदेश

मेरुस्वामीकृत

व० क्र० १९६

अरा २८

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पानें ३४३

सूर्य १-१२ स कला १४४ ग्रंथ ८०००

२८२. भीमोपदेश

मेरुस्वामीकृत

व० क्र० १९७

अरा २८

ओव्या

लिखित

प्रति अपूर्त सूर्य ३ रा कला १-३ पानें ८ ग्रंथ ११२

## २८३. मतिरत्नाकर

## मुनिदिवाकरकृत

व० क्र० १७६

अरा २४

सं०श्लो० ओठ्या

लिखित

पाने १-३८

ग्रंथ ८८०

माहिती—पान १ ले श्रीकृष्ण दत्तात्रेय यांच्या नमना  
नंतर ×× ॥ आतां नमू प्रथम आचार्या ॥ नागार्जुना  
दिकां मुनिवर्या ×× ॥ ४ ॥

पान ३७-×× ॥ नागेंद्रशिष्य मुरारी जवलिका ॥  
दैव योगं परम मार्ग जोडलानिका ॥ तेणेंवरें मतिप्रबंधु  
ग्रंथिका ॥ ह्यणेमुनिदिवाकरु ॥ ४९ ॥

## २८४. मनीषापंचकदीपिका

## शिवरामकृत

व० क्र० ३९२

अरा ४९

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पाने १-४ ग्रंथ २२

माहिती—आचार्य बोधू निजबोधु पंचका ॥ हे दाविलीश्लोक  
रुपेंचि दीपिका ॥ जे या प्रभेने स्वरूपा विचारिनी ॥  
भेटे तयाला शिवराम सांप्रती ॥ १० ॥

## २८५. मनीषापंचकदीपिका

## शिवरामकृत

व० क्र० ३९३

अरा ४९

श्लोक

लिखित

प्रति २ री

पाने १-४ ग्रंथ ४०



माहिती-वरील प्रमाणें माहिती चंपकारण्यवास श्रीराज-  
गोपाळमन्निधौ लिखितं ॥ वैकट्टमय्यात्मजस्यकरेक्षराः

२८६. मनीषापंचकदीपिका      शिवरामकृत  
व० क्र० ३९४      अरा ४९,  
श्लोक      लिखित  
प्रति ३ री      पानें १ ४ ग्रंथ २२  
माहिती-वरील श्लो० १० वा पहा.

२८७. मनीषापंचकदीपिका      शिवरामकृत  
व० क्र० ३९९      अरा ४९,  
श्लोक      लिखित  
प्रति ४ थीं      पानें १-९ ग्रंथ ४०  
माहिती-श्रीशंकराचेमूल सं० श्लोक व वरील श्लो० १०  
वा हीं आहेत.

२८८. मनीषापंचकदीपिका      शिवरामकृत  
व० क्र० ३९६      अरा ४९,  
श्लोक      लिखित  
प्रति ९ वी      पानें १-४, ग्रंथ ४०  
माहिती-वरीलप्रमाणें सं० श्लो० व श्लो० १० हीं आहेत.

२८९. महावाक्यविवरण      अनाम  
व० क्र० २      अरा १  
गद्य      लिखित  
पानें १-१०.      ग्रंथ १००

- २०.०. महावाक्यविवरण अनाम  
 व० क्र० ३ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-८ ग्रंथ १००  
 माहिती— श्रीशंकरांचे मूल संस्कृतासह.
- २०.१. महावाक्यविवरण अनंतमौनिकृत  
 व० क्र० २६ अरा २  
 गद्य लिखित  
 पानें १-७ ग्रंथ ७९
- २०.२. महावाक्यविवरण गुरुदासरुत  
 व० क्र० ७६ अरा ८  
 ओव्या श्लोक लिखित  
 पानें १-१४ ग्रंथ ३२०  
 माहिती—लेखक श्यामगोपाळ माधव शुक्ल ८ समाप्त.  
 मूल संस्कृतश्लोक हीं आहेत.
- २०.३. महावाक्यविवेक राघवकृत  
 व० क्र० २२३ अरा ३३  
 ओव्या लिखित  
 पानें १-२ ग्रंथ २४  
 माहिती—व० क्र० २२३ प्रायः विद्यारण्यस्वामी  
 च्या संस्कृत ग्रंथाची टीका आहे.

१०४. मानपंचक

रामदासकृत

व० क्र० २६९

अरा ३९

श्लोक

लिखित

प्रति १ ली पंचक १-९

पानें १-१६ ग्रंथ १३०

माहिती-रंगीतवाजूची पानें.

१. रामराज्य उपासना पं० १ लं

२. ज्ञानानिरूपण पं० २ रें

३. निर्मळानिरूपण पं० ३ रें

४. सर्वसख्यानिरूपण पं० ४ रें

५. प्रबोधनिरूपण पं० ५ वें.

१०५. मानपंचक

रामदासस्वामीकृत

व० क्र० २७०

अरा ३९

श्लोक

लिखित

प्रति २ री मान १-९

पानें १-१३ ग्रंथ १४०

१०६. मानपंचक

रामदासस्वामीकृत

व० क्र० २७१

अरा ३९

श्लोक

लिखित

प्रति ३ री समास १-९

पानें १-२३ ग्रंथ १४०

|                               |                        |
|-------------------------------|------------------------|
| <b>२९७. मानपचकं</b>           | <b>रामदासस्वामीकृत</b> |
| व० क्र० २७२                   | अरा ३९                 |
| श्लोक                         | लिखित                  |
| प्रति ४ थी मान १-९            | पानें १-१० अंथ १४०     |
| माहिती-पानें पिवळ्यारंगाची.   |                        |
| <b>२९८. मानपंचक</b>           | <b>रामदासस्वामीकृत</b> |
| व० क्र० २७३                   | अरा ३९                 |
| श्लोक                         | लिखित                  |
| प्रति ९ वी मान १-६            | पानें १-१९, अंथ १४०    |
| <b>२९९. मानसपूजा</b>          | <b>रामदासस्वामीकृत</b> |
| व० क्र० २९८                   | अरा ३६                 |
| ओव्या                         | लिखित                  |
| प्रति १ ली समास (प्रकरण) १-१३ |                        |
| पानें १-२६                    | अंथ १७०                |
| <b>३००. मानसपूजा</b>          | <b>रामदासस्वामीकृत</b> |
| व० क्र० २९९                   | अरा ३९                 |
| ओव्या                         | लिखित                  |
| प्रति २.री                    | समास १-१३              |
| पानें १-२७                    | अंथ १७०                |

३०१. मानसपूजा रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २६० अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री समास १-१३  
 पानें १-१२, ग्रंथ १७०
३०२. मानसोल्लास माधवसुत (रामा-  
 पंडित, रामबुध) कृत  
 व० क्र० १४६ अरा १९  
 ओव्या लिखित  
 भाग १, भाग २ अपूते पानें ६ ग्रंथ ७५  
 माहिती-पान २, × × संतोपावया-तुळजेन्द्रसद्बोध-
३०३. मीपणाचासमास रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २८२ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली. पानें १-९ ग्रंथ ६४  
 माहिती—रंगीत बाजूची पानें. पान ९—या पोथीचें  
 नामाभिधान ॥ मी तूपणाचे दर्शन ॥ समर्थाचें मुख-  
 वचन ॥ × × ॥ ५९ ॥
३०४. मीपणाचासमास रामदासस्वामी कृत  
 व० क्र० २८३ अरा ३६  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-१० ग्रंथ ६८

|                        |                      |
|------------------------|----------------------|
| ३०५. मीपणाचासमास       | रामदासस्वामी कृत     |
| व० क्र० २८४            | अरा २६               |
| ओव्या                  | लिखित                |
| प्रति ३ री             | पानें १-०, ग्रंथ ६८  |
| ३०६. मीपणाचासमास       | रामदासस्वामी कृत     |
| व० क्र० २८९            | अरा २६               |
| ओव्या                  | लिखित                |
| प्रति ४ थी             | पानें १-६ ग्रंथ ६८   |
| ३०७. मीपणाचासमास       | रामदासस्वामी कृत     |
| व० क्र० २८६            | अरा ३६               |
| ओव्या                  | लिखित                |
| प्रति ९ वी             | पानें १-६ ग्रंथ ६८   |
| ३०८. मुग्ववस्त्रनिरूपण | रामदास कृत           |
| व० क्र० २४८            | अरा ३४               |
| ओव्या                  | लिखित                |
| पानें १-११             | ग्रंथ ८०             |
| ३०९. मुद्राविलास       | एकार्जनादन कृत       |
| व० क्र० ६०             | अरा ४                |
| ओव्या                  | लिखित                |
| प्रति १ ली             | पानें १-२३ ग्रंथ १९० |

३१५. मूळस्तंभ

दत्तात्रेयअवधूतकृत

व० क्र० १०३

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय १ अपूर्त पानें १-१२ ग्रंथ ११७

३१६. मूळस्तंभ

दत्तात्रेयअवधूतकृत

व० क्र० १०४

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ६ वी अपूर्त अध्याय १ पानें १-८ ग्रंथ ३९७ )  
 ,, ७ ,, १-१९ ,, १३६ ) ४९३

३१७. मूळस्तंभ

दत्तात्रेयअवधूतकृत

व० क्र० १०९

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ७ वी अपूर्त अध्याय १-७

पानें १-३०

ग्रंथ ४९४

३१८. मूळस्तंभ

अवधूतदत्तात्रेयकृत

व० क्र० ४६४

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति ८ वी

अध्याय १-७

पानें १-३७

ग्रंथ ९१९

माहिती—इति श्रीसूळस्तंभ ॥ ईश्वर पार्वती संवादे ॥  
दत्तात्रेय अवधूतानृवादे सप्तमोध्यायः ॥ भास्कर क्षेत्रे  
कावेरीतीरी ॥ पार्वती सहित त्रिपुरारी ॥ त्याचे चरण  
संनिध्य सूळस्तंभ हस्ताक्षरी ॥ मळारिखंडोजी नामदेव  
लिहिलासं ॥

३१९. सूळस्तंभ

अवधूतदत्तात्रेयकृत

व० क्र० ४६९

अरा १०

ओठ्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय १-७

पाने १-२४ ग्रंथ ९१९

३२०. मोक्षवर्मद्वितीयसहस्र

केशवकृत

व० क्र० ८९

अरा ७

श्लोक

लिखित

शतक १-२ अपूर्त

पाने १-३४

ग्रंथ २२१

माहिती—पान २९ हे मोक्षवर्मकलले कवि केशवासी

श्लोक १४९ ॥

३२१. योगराजतिलक

अमृतानंदुकृत

व० क्र० २७

अरा २

ओठ्या

लिखित

पाने १-३३

ग्रंथ ३२७



३२२. योगवासिष्ठ

ब० क्र० ७ अ

ओव्या

प्रसंग १ अपूर्त

अनाम

अरा १

लिखित

पाने १-८ ग्रंथ ४४०

३२३. योगवासिष्ठ

ब० क्र० १७

ओव्या

पाने १-२६

अनाम

अरा १

लिखित

ग्रंथ २०९

३२४. योगवासिष्ठ  
( भावार्थ रा० )

ब० क्र० ९२

ओव्या

अपूर्त

एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पाने ९-४६ ग्रंथ ४९०

३२५. योगवासिष्ठ

ब० क्र० १३३

ओव्या

प्रति १ ली उत्तम

प्रकरणे १-८ सर्ग १२६

माधवकृत

अरा १४

लिखित

पाने ४९०

ग्रंथ १९९००

माहिती-१. वैराग्य प्रकरण

२. निर्वाण प्रकरण

३. उत्पत्ति प्रकरण

४. स्थिति प्रकरण

५. सुमुक्षु प्रकरण

६. उपशम प्रकरण

७. निर्वाण प्रकरण

८. अन्यनिर्वाणप्रकरण

एकून योग वसिष्ठ प्रकरणें ८ सर्ग १२६, ओव्या  
१२, ३३९. पानें ४९० वसिष्ठ व रामलक्ष्मण  
आणि भरद्वाज व वाल्मीक हीं सुंदर चित्रें मुख  
पत्रावर आहेत—इतर प्रकरणांवर वेल्दारीं मुखपत्रें  
व प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्याची अनुक्रमाणि-  
का दिली आहे—

३२६. योगवासिष्ठ

माधवकृत

व० क्र० १३४

अरा १९

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरणें १-८

पानें ३७९

सर्ग १२६

ग्रंथ १९, ३७८

३२७. योगवासिष्ठ

माधवकृत

व० क्र० १३९

अरा १६

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरण १-८

पानें ६४७

सर्ग १२६

ग्रंथ १९, ६९०

३२८. योगवासिष्ठ

माधवकृत

व० क्र० १३६

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति ४ री प्रकरण १-८

पानें ७१६

सर्ग १२६

ग्रंथ १९, ६९०

माहिती-प्रकरण बयाज वरील प्रमाणें.

३२९. योगवासिष्ठ माधवकृत

व० क्र० १३७

अरा १७

ओव्या

लिखित

मुमुक्षु प्रकरण ९ वें

पानें १-१७

सर्ग १-४

ग्रंथ ४००

३३०. योगवासिष्ठ सारटीका माधवदास  
(लघुवासिष्ठटीका) (नारायणकिंकर) कृत

व० क्र० १३८

अरा १८

ओव्या

लिखित

प्रकरणें १-१०

पानें १२०

ग्रंथ २४२३

माहिती—१. वैराग्यप्रकरण

६. आत्मप्रकरण.

विषय— २. जगन्मिथ्या

७. शुद्धब्रह्मनिरूपण.

३. मुक्ति

८. आत्मदर्शन.

४. मनोलय

९. चिद्गुणनिरूपण.

५. वासनोपशम

१०. ब्रह्मप्राप्ति.

कवि—प्र० ९ पान १४ नारायणकिंकर माधवदास

॥ x x ॥ २२८ ॥

काल—प्र० १० पान १९ शालि० शक पंधराशत

आगळी चतुर्दशी ( १९१४ ) नंदन० आश्विनरुष्ण

८/९ बुधवारी ॥ लघुवासिष्ठाचीटीका समाप्त ॥

स्थल—वराहदेशी पंचग्रामी असतां हे झाले । ६६-६९ ॥

माधवदास नारायणाचा ॥ जोमुळीचेनि कृष्ण नामें  
साचा ॥ × २७१ ॥

गुरु—प्रकरण १ पानें २-३ × सद्गुरुनारायणा ॥ प्रति  
केली विज्ञापना १९ × × ॥ हे लघुवासिष्ट टीका ॥ २६

३३१. योगवासिष्टसार      माधवदास  
(लघुवासिष्ट)      (नारायणकिंकर)

व० क्र० १३९

अरा १८

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरण १० वें.

पानें १-३३ ग्रंथ ३८०

माहिती:—प्रकरण १० तिल प्रमाणें ॥

३३२. योगवासिष्टसार      माधवदास  
(नारायणकिंकर)

व० क्र० १४०

अरा १८

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरण १० वें.

पानें १-२८

ग्रंथ ३८०

माहिती:—ग्रंथ वरील व० क्र० १३८, १३९ प्रमाणेंच  
आहे. परंतु माहिती कोणतीच विपेश नाही ॥ पान २८  
पार्थिव संवत्सर श्रावण वद्य ७ सौम्यवारीं रासोजी  
भिकाजी हवालदार. सरकार वहिली महाल यानीं  
तालिकेक योगवासिष्टाची श्रीरामार्पणकेली असे.

## ३३३. राजयोग

## वामनकृत

व० क्र० ३३६

अरा ४४

श्लोक

लिखित

प्रति १ ली उत्तम

पानें १-६ अंश ७०

माहिती:—पान ६—या राजयोग विभवा विभवा मनांत ॥

देतील ती वळावतील मजवामनातें ॥ x x ॥ ३९

प्रतिलेखन:—सत्रावरील शक चारिणवांसि होते ॥ कार्तिक

कृष्ण प्रथमा वरिसर्वजित ॥ रामाख्य पुत्रक सदाशिव

मोहित्यांचे ॥ आनंदराव जगथाप सुलेखनाचे ॥ १ ॥

## ३३४. राजयोग

## वामनकृत

व० क्र० ३३७

अरा ४४

श्लोक

लिखित

प्रति २ शी

पानें १-६ अंश ७०

## ३३५. रामसोहळा

## मेरुस्वामीकृत

व० क्र० १९८

अरा २९

ओव्या

लिखित

प्रति १ ली रुद्र १-११ }  
स उच्छास १२१ }

पानें ९७२

अंश ११०२०

माहिती:—१ स्तवन.  
२ प्रबोध.  
३ अर्चन.  
४ विराक्ति.  
५ ज्ञान.

६. आराध्य

७. चित्स्वरूप

८. मायाआरोप

९. उपासना

१०. समाधि

११. स्वरूप (गुरुध्यान).

गुरुपरंपरा श्रीसमर्थ रामदासम्बाप्ती अनंतमोनी मेरुस्वामी.  
रुद्र ११ उच्छ्वास १० पानें ४८-५३ प्रत्येक उच्छ्वासाची  
विषयानुक्रमणिका दिली आहे.

उच्छ्वास ११ पान ९९ ओव्या ९७-१०० यांत प्रत्येकरुद्रां  
तील विषयानुक्रमणिका दिली आहे.

रुद्र १ उच्छ्वास यांत श्रीसमर्थ चरित्रवर्णन आहे.

### ३३६. रामसोहळा

### मेरुस्वामीकृत

व० क्र० १९९

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति २ री उत्तम रुद्र २-११ }  
उच्छ्वास ११० रुद्र १ ला नाही }

पानें १९८

ग्रंथ ११०००

माहिती:-११० सर्वरुद्रांच्या आदिमांत्य पानांवर सुंदर  
चित्रे:-चित्रे आहेत आणि मुखपत्रावर श्रीरामपट्टाभिषेक  
व श्रीसमर्थ व मेरुस्वामी यांची सुंदर चित्रे आहेत.  
इतरकाल:-सदाशिवरायांचे वाळक केशव रामस्वामी  
यांच.हा ग्रंथ शक १७४९ सुगानु संवत्सरी लेखक  
कृष्णजीने पूर्ण केले (या सुंदर प्रतीचा पहिला रुद्र  
ही सचित्र लिहून भरती केली पाहिजे)

विषय-१. नाही

६. तारकउपासना

२. मायापरिहार

७. रामतत्वप्रगटण

३. गुरुस्तवन

८. स्वरूपदृष्टि व. अविद्यानिरसन

४. साक्षिस्वरूपनिर्णय

९. शरयुअख्यान

५. शमादिषट्क

१०. जीवन्मुक्ति व. समाधि

अभ्यास

११. स्वरूपध्यान.

## ३३७. रामसोहळा

व० क्र० १००

ओव्या

प्रति ३ री अपूर्ण

रुद्र ४ था उल्लास १-११ पानें २९ }  
 रु० ९ वा उल्लास १-११ पानें ३७ } ग्रंथ २३००  
 रु० ६ वा उल्लास १-११ पानें ४४ }

## मेरुस्वामीकृत

अरा ३१

लिखित

## ३३८. रामसोहळा

व० क्र० २०१

ओव्या

रुद्र ४ था उ. ९ वा

## मेरुस्वामीकृत

अरा ३१

लिखित

पानें १-११ ग्रंथ ७९

## ३३९. रामामृततरंग

व० क्र० १४१

ओव्या

प्रति १ ली उत्तम तरंग १-१९.

## माधवसुत

(रामापंडित) कृत

अरा १९

लिखित

पानें १४९

ग्रंथ १८००

- माहिती— १. राघवस्तवन  
 २. विहितकर्मप्रतिष्ठा  
 ३. देहशोधन  
 ४. महावाक्यप्रशंसा  
 ५. मृष्टिक्रम  
 ६. स्थूलदेहसूक्ष्मदेहविवरण  
 ७. कारणदेहविवरण

८. महाकारणदेहविवरण  
 ९. ब्रह्मांडचतुष्टयनि०  
 १०. प्रपंचस्वरूपनि०  
 ११. भक्तिनि०  
 १२. महावाक्यनिरूपण  
 १३. आत्मनिष्ठक्रिया  
 १४. स्वानंदप्राप्ति  
 १५. नामवैभववर्णन

चित्रें—मुखपत्रावर श्रीकोट्टंडराम आणि रामापंडित यांची  
सुंदर चित्रें आहेत.

इतरवृत्त—सदाशिवराव मोहिते यांचे पुत्र सत्यसंधाचे  
अनुग्रहीत केशवरावरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ  
लेखन १७४२ चित्रभानु सं० वैशाख शु० ७ पुनर्वसुन०  
मंदवारी पुर्ण लेखक कृष्णाजीटोणप्या.

**३४०. रामामृततरंग**

**माधवसुत**

(रामापंडित) कृत

व० क्र० १४२

अरा १९.

ओव्या

लिखित

प्रति २ री

तरंग १-१९

पानें १६०

ग्रंथ १८००

माहिती—तरंग १९ चा बयाज वरील प्रमाणें शेक १८४७  
क्रोधनसंवत्सर आश्विन शु० विजयदशमी भानुवारी  
अप्पाजी केशवाहिंगणेंकरज्यौतिषिकानें लिहिलें.

**३४१. रामामृततरंग**

**माधवसुत**

(रामापंडित) कृत

व० क्र० १४३

अरा १९.

ओव्या

लिखित

प्रति ३ री तरंग १-१९.

पानें १४०

ग्रंथ १८००

माहिती—तरंग बयाज वरील प्रमाणें.



३४२. राम्यामृततरंग माधवमृत (रामबुध) कृत

व० क्र० १४४

अरा १९

ओव्या

लिखित

तरंग ९ वा अपूर्ण.

पानें १-१६

ग्रंथ १९३

३४३. लघुगीता (सप्तश्लोकीगीताटीका) अनाम

व० क्र० ४१

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-२६ ग्रंथ २३७

३४४. लघुगीताटीका एकाजनार्दन कृत

व० क्र० ४६२

अरा १

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-२१ ग्रंथ २३७

माहिती—संस्कृत श्लोकास टीका सप्तश्लोकी भगवद्गीतेवर  
टीका सं० श्लोक ९ टीका ओ० २३२ एकून ग्रंथ  
संख्या २४१ स मुखपत्रावर २३७ असे आहे.

×× आश्विन मासे शुद्ध पक्षे त्रयोदशि भानुवारे रौद्रि  
नाम संवत्सरे लघुगीता टीका समाप्त.

श्रीरामार्पणमस्तु ॥ पुस्तक राणोजी नरसिंह यांचे हस्ते  
लिहिलें त्रिमलापूरग्रामी— ××

३४५. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१६

ओव्या

प्रति १ ली

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-८ ग्रंथ ६७

३४६. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१७

ओव्या

प्रति २ री उत्तम

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें ६ ग्रंथ ६७

३४७. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१८

ओव्या

प्रति ३ री

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-७ ग्रंथ ६७

३४८. लिखितपांसष्टी

व० क्र० ४१९

ओव्या

प्रति ४ थी

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-६ ग्रंथ ६७

३४९. लिखितपांसष्टी

व० क्र० ४२०

ओव्या

प्रति ९ वी

ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-६ ग्रंथ ६६

३५०. लिखितपांसष्टी                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४२१                                      अरा ५४  
 ओव्या    लिखित  
 प्रति ६ वी                                        पानें १-५ अंथ ६७
३५१. लिखितपांसष्टी                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४२२                                      अरा ४९  
 ओव्या    लिखित  
 प्रति ७ वी                                        पानें १-८, अंथ ६७
३५२. लेखणी                                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४१९                                      अरा ५४  
 ओव्या    लिखित  
 पानें १-४                                        अंथ ७०  
 माहिती—शक १७३० विभवसंवत्सरीं लिखित.
३५६. वरदनागेश                      गुरुदेव (नागेशशिष्य) कृत  
 व० क्र० ७९                                        अरा ८  
 ओव्या    लिखित  
 प्रसंग १-११                                      पानें ११८ अंथ २१३९  
 माहिती—प्रसंग १ पान १५-मी अज्ञान ॥ तूं नागनाथ  
 सर्वज्ञ । ह्मणवूनि केलें निरूपण ॥ गुरु देवें ॥ १४० ॥  
 प्रसंग ११ पान ९ ऐसें गुरुनागेशाचे वचन ॥ फिटे  
 अज्ञान शिष्याचें ज्ञानें ॥ ×× ॥ १४६ ॥

३५४. वरदनागेश गुरुदेव (नागेशशिष्य) कृत  
 व० क्र० ७९ अरा ८  
 ओव्या लिखित  
 प्रसंग ४ था पानें १-९१ ग्रंथ ५००
३५५. वाक्यसुधा अनाम  
 व० क्र० १८ अरा १  
 ओव्या लिखित  
 पानें १-९० ग्रंथ १९१९
३५६. वारतिथिनामादिवर्णन रत्नाकरकृत  
 व० क्र० २१६ अरा ३३  
 ओव्या लिखित  
 पानें १-९ ग्रंथ ९७  
 माहिती—वार, तिथि, महिने, वर्ण इत्यादि ओविच्या प्रारंभी वेवून बोधपरकाव्य चातुर्यानें रचिल्लें आहे.
३५७. विद्यानंद प्रकरण राघवकृत  
 व० क्र० २२२ अरा ३३  
 ओव्या लिखित  
 पानें १-४ ग्रंथ ४०
३५८. विवेकसिंधु मुकुंदराजकृत  
 व० क्र० १९२ अरा २०  
 ओव्या लिखित

प्रति १ ली उत्तम

प्रकरणे १-१८

पाने २०७

ग्रंथ २०६८

पूर्वार्ध-सृष्टिक्रम

पाने ९३

प्र० १-७

१. स्वरूपसमावेश

९. तंपदेहालिंगदेहे

२. खानुभवदृढीकरण

६. स्थूलदेह वं प्रणव

३. तत्वमृष्टिकथन

७. प्रकृतिपुरुष

४. ईश्वरतनुत्रय

उत्तरार्ध-संहारक्रम

पाने ११४

प्र० ८-१८

८. स्थूलदेहसाक्षी

१४. जीवपरमात्म्यैक्य

९. सूक्ष्मदेहसाक्षी

१५. भेदखंडण

१०. कारणदेहसाक्षी

१६. महाअद्वैतप्रतिपादन

११. महाकारणदेह

१७. सच्चिदानंदविवरण

१२. पंचप्रळय

२८. सहुरुपरंपरानि०

१३. मायाअनिर्वचनीय

माहिती-चित्रे-मुखपत्रावर मुकुंदराजस्वामी आणि जयंतपाळ राजा यांची सुंदर चित्रे आहेत. प्रत्येक प्रकरणावर खाली रंगीत वेलदारी आहे.

प्रास्ताविक—पान १७ प्रकरण ७ वे अहो विवेकसिंधुचे पूर्वार्ध ॥ ×× ॥९३ ॥ ×× ॥ नरसिंहा चा बळाळ ॥ तयाचा पुत्र जयंतपाळ ॥ तेंपेकरविला हारोळ ॥ ग्रंथरचनेचा ॥ ९९-

प्र० ८ पान १-विवेकसिंधूचे उत्तरार्ध ॥ ×× ॥ १ ॥  
गुरुपरंपरा प्र० १८ श्रीआदिनाथ-श्रीहरिनाथ-श्रीरघुनाथ  
(रामचंद्र)-

पान १९ जया नाही शास्त्रप्रतीति ॥ नेणती तर्कमुद्देची  
स्थिति । तयालागिह्यराटीया युक्ति ॥ केली ग्रंथ रचना  
॥ ३३ ॥

समाप्ति—पान १६ संपले ग्रंथाचे उत्तरार्ध ॥ ×× ॥ ह्यणे  
×× ॥ मुकुंदराजु ॥ राज श्रीकेशवराव मोहिते यांचा ग्रंथ ॥  
दत्तूर गंगाजी यादवाचे ॥ शक १७४४ चित्रभानु चैत्र शुद्ध

३५९. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९३

अरा २०

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरणें १८

पानें १८८

पूर्वार्ध प्र० १-७ पानें १-८९ } ग्रंथ ९९९ + १११३  
उत्तरार्ध प्र० १-११ पानें १-९९ } = २०६८

माहिती—वरील क्रमांक ३९८ च्या प्रमाणेच-यांत पूर्वार्ध  
उत्तरार्धमिळून १८ प्रकरणें च होतात—

३६०. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९४

अरा २०

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रकरणें १८

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० ८-१८

पानें १७४ ग्रंथ २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणें.

## ३६१. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९९

अरा २१

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रकरणे १८  
 पूर्वार्धे १-७  
 उत्तरार्धे ८-१८

} पाने १६६ अंथ १९७७

माहिती—प्र० १८ पान १२ × शालिवाहनशक.....

दुंदुभिसंवत्सर चैत्र मास दशमी मंगळचारी अंथ समाप्ति  
 लेखक श्रीरघुनाथ दासानुदास. अंथ कृष्णाजी जाधव  
 यांचा असे.

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे.

## ३६२. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९६

अरा २१

ओव्या

लिखित

प्रति ९ वी प्रकरणे १८  
 पूर्वार्धे प्र० १-७  
 उत्तरार्धे प्र० ८-१८

} पाने १३९ अंथ २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणे.

## ३६३. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९७

अरा २१

ओव्या

लिखित

प्रति ६ वी प्रकरणे १८  
 पूर्वार्धे प्र० १-७  
 उत्तरार्धे १-११

} पाने १९६ अंथ २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणें प्र० १-६ ची पानें एका बाजूस बाण खावून गेली आहेत.

३६४. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९८

अरा २१

ओव्या

लिखित

प्रति ७ वी-प्रकरणें १८

पानें १-१११

पूर्वाधि प्र० १-७

उत्तरार्ध प्र० १-११

अंथ २०१७

माहिती --- क्रमांक ३९८ प्रमाणें-पान १००-  
लेखक विठ्ठलनारायण काशीकर-शक.....शुक्र  
संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध तृतीया इंदुवारे गौरी-  
मायूरक्षेत्रे कावेरी दक्षिणेतीरे विवेकसिंधु संपूर्ण ॥

३६५. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १९९

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति ८ वी प्र० १८

पानें १४०

पूर्वाधि प्र० १-७

उत्तरार्ध १-११

अंथ २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणें—

३६६. विवेकसिंधु

मुकुंदराजकृत

व० क्र० १६०

अरा २२

ओव्या

लिखित



प्रति ९ वी प्र० १७

पानें १-१२७

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० १-११ यांत

प्रसंग १० वा नाही

}

अंश १७९०

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणें—

३३७. विवेकसिंधु

सुकुंदराजकृत

व० क्र० १६१

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति १० वी प्र० १-१८

पानें २१२

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० ८-१८

}

अंश २०१७

माहिती—११ क्रमांक ३९८ प्रमाणें

३६८. विवेकसिंधु

सुकुंदराजकृत

व० क्र० १६२

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति ११ वी प्रकरणें १-१८

पानें १०९

पूर्वार्ध प्र० १-७

उत्तरार्ध प्र० ८-१८

}

अंश २०१७

माहिती—क्रमांक ३९८ प्रमाणें

## वेदांत.

### ३६९. विवेकसिंधु

व० क्र० १६३

ओव्या

प्रति १२ वी

पूर्वार्ध प्र० १-७ अपूर्त  
उत्तरार्ध १-११ अपूर्त

### मुकुंदराजकृत

अरा २३

लिखित

पानें ११८

ग्रंथ २०००

### ३७०. विवेकसिंधु

व० क्र० १६४

ओव्या

प्रति १३ वी प्र० १७

पूर्वार्ध प्र० १-७  
उत्तरार्ध प्र० १-१० } अपूर्त

### मुकुंदराजकृत

अरा २३

लिखित

पानें १९९

ग्रंथ १८६९

### ३७१. विवेकसिंधु

व० क्र० १६५

ओव्या

प्रति १४ वी प्र० १७

पूर्वार्ध प्र० १-७  
उत्तरार्ध प्र० ८-१० }

### मुकुंदराजकृत

अरा २३

लिखित

पानें १०४

अपूर्त ग्रंथ १२०९

### ३७२. विवेकसिंधु

व० क्र० १६६

ओव्या

### मुकुंदराजकृत

अरा २३

लिखित

## वेदात.

- |  |                     |
|--|---------------------|
| प्रति १५ वी  | उत्तरार्ध प्र० १-११ |
| पानें १-१३२  | ग्रंथ १०६३          |
| <b>३७३. विवेकसिंधु</b>   | <b>मुकुंदराजकृत</b> |
| व० क्र० १६७  | अरा २३              |
| ओव्या व कोष्टक   | लिखित               |
| प्रति १६ वी  | उत्तरार्ध १-११      |
| पानें ११९  | ग्रंथ १०६३          |
| माहिती—पानें खावून गेलीं आहेत.                                   |                     |
| <b>३७४. विवेकसिंधु</b>   | <b>मुकुंदराजकृत</b> |
| व० क्र० १६८  | अरा २३              |
| ओव्या  | लिखित               |
| पूर्वार्ध प्र० ७ वें }<br>उत्तरार्ध प्र० ८ वें }<br>प्र० ९ वें } | पानें २६ ग्रंथ ३२१  |
| <b>३७५. विवेकसिंधुतात्पर्य</b>                                   | <b>मुकुंदराजकृत</b> |
| व० क्र० १९०  | अरा २०              |
| ओव्या व कोष्टक   | लिखित               |
| (पंचीकरण) प्रति २ री   | पानें १-१८ ग्रंथ ३० |
| माहिती—क्रमांक १९१ प्रति १ ली प्रमाणेंच.                         |                     |
| <b>३७६. विवेकसिंधुतात्पर्य</b>                                   | <b>मुकुंदराजकृत</b> |
| व० क्र० १९१  | अरा २०              |

ओव्या म कोष्टक लिखित  
(पंचीकरण) प्रति ३ री पानें १-१८ ग्रंथ ३०

माहिती—वरील प्रमाणें.

पान १८ पृष्ठभाग- $\times \times$  ॥ अक्षय संवत्सर मार्गशीर्ष  
षष्टि आदित्यवार तंजाउरीं मानाजीरण नवरे यांनीं हें  
पंचीकरण लिहिलें ॥

३७७. विश्वरूपनमन रत्नाकरकृत

व० क्र० २१४ अरा ३३

ओव्या लिखित

पानें १-११ ग्रंथ ६६

३७८. विज्ञानामृत केशिराजदास  
(राम अनंतपुत्र) कृत

व० क्र० १२१ अरा ७

ओव्या लिखित

पानें १-१२, ग्रंथ ४१२

माहिती—श्रीरंगपटणा समीप कुळघाण ग्रामीं अनंत पुत्र  
राम यांनीं शक १६२२. विक्रम वर्ष ज्येष्ठ वद्य १२  
रोजीं ग्रंथ समाप्ति केली.

३७९. वेदांतसूर्य श्रीधरस्वामी कृत

व० क्र० ३६९ अरा ४९

ओव्या लिखित

प्रकरणे १-१२

उत्तमप्राप्ति.

पाने २१०

अंश ३३००

- माहिती-प्र० १. श्रीगुरुस्तवन आणि शिष्याचे १२ प्रश्न  
 २. सप्तभूमिकाभ्यास जहदजहलक्षण  
 ३. जीवन्मुक्तलक्षण व. आनंदानुभव निरूपण  
 ४. अन्यमतखंडण स्वरूपमुखानुभव  
 ५. सद्गुरु आणि सच्छिष्यपरीक्षा  
 ६. वस्तु निर्धार मिथ्याअविद्या विकार सद्गुरुतटस्थलक्षण  
 ७. यमनियमादि अष्टांगयोग  
 ८. तत्त्वमसि कडून वस्तु प्रगट आणि पंचप्रळय  
 ९. अध्यात्मिकादि प्रवचन सिद्धि निरसन निरूपण  
 १०. अज्ञानकुलक्षण व. ज्ञानचिन्ह निरूपण  
 ११. कर्मप्रशंसादि व त्रिगुण निरसन  
 १२. निरापेक्षपुरुष आणि गुरुपरंपरा वर्णन

प्र० १२-पान १२ सर्वप्रकरणांची विषयानुक्रमणिका दिली आहे.

गुरुपरंपरा-पान १३ आदिनारायण इ० ब्रह्मानंद गुरु व पिता, सावित्री माता, ब्रह्मानंद यति पूर्वाश्रमी, नाझर नगरी लेखन-भामितीरी समाधिस्थ.

चित्रे-मुखपत्रावर रंगीत वेलदारी व. श्रीधरस्वामी आणि पांडुरंग यांचे चित्र आहे.

अंथरचनाकाल-पान १४-शके १९२६ सुभानुसंवत्सर माघ शु० भृगुवार रथसप्तमीस.

स्थळ-सिद्धाश्रमी ग्रंथ संपला.

इतरवयाज-पान १९ राजश्री सदाशिवमोहिते यांचे पुत्र  
केशवरावरामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ. शक १७४९  
सुभानुसंवत्सर उत्तरायण माघ शुद्ध दशमीस टोणपा  
कृष्णस्वामी लेखनास संपूर्ण केला. (संवत्सर सुभानुजर  
आहेतर वरील ग्रंथ शक १६२९ असले पाहिजे.  
१२० वर्षानंतरच्या लेखनाचे संवत्सर सुभानु शक  
१७४९ हीक आहे)

३८०. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क्र० ४४

अरा ४

ओढ्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-२२ ग्रंथ ४८९

३८१. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क्र० ४५

अरा ४

ओढ्या

लिखित

प्रति २ री

पाने १-४८ ग्रंथ ४८९

३८२. शुकाष्टक

एकाजनार्दनकृत

व० क्र० ४६

अरा ४

ओढ्या

लिखित

प्रति ३ री

पाने १-४६ ग्रंथ-४८९

माहिती-पुस्तक स्वल्प जुद्ध आहे.

## ३८३. शुकाष्टक

व० क्र० ४७

ओव्या

प्रति ४ थी

## एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पानें १-४४ ग्रंथ ४८९

## ३८४. शुकाष्टक

व० क्र० ४८

ओव्या

प्रति ९ बी

माहिती-अपूर्त. पानें १-२ नसे

## एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पानें ३-३४ ग्रंथ ४६४

## ३८५. शुकाष्टक

व० क्र० ६३

ओव्या

प्रति ६ बी

माहिती-केशवराव मोहिते यांची पोथी-शक १७४२

चित्रभानु संवत्सर ज्येष्ठ वद्य ६ लेखक सखो वेंकाजी.

## एकाजनार्दनकृत

अरा ४

लिखित

पानें १-३० ग्रंथ ४७२

## ३८६. शुकाष्टकटीका

व० क्र० ४०८

ओव्या व स० श्लो०

प्रति १ लौ

## ज्ञानदेवकृत

अरा ९४

लिखित

पानें १-२० ग्रंथ ७२

## ३८७. शुकाष्टकटीका

व० क्र० ४०९

## ज्ञानदेवकृत

अरा ६४

ओव्या व सं० श्लो०

लिखित

प्रति २ री

पानें १-१२ अंथ ७२

३८८. शुकाष्टकटीका

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४१०

अरा ५४

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पानें १-९ अंथ ७२

३८९. शुकाष्टकटीका

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४११

अरा ५४

ओव्या

लिखित

प्रति ४ थी

पानें १-७ अंथ ७२

३९०. शुकाष्टयटीका

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४१२

अरा ५४

ओव्या

लिखित

प्रति ५ वी

पानें १-५ अंथ ७२

३९१. शुकाष्टकटीका

ज्ञानदेवकृत

व० क्र० ४१३

अरा ५४

ओव्या

लिखित

प्रति ६ वी

पानें १-६ अंथ ७२





|                    |                      |
|--------------------|----------------------|
| ३९७. श्रीरामबोविया | अच्युताश्रमकृत       |
| व० क्र० २०         | अरा २                |
| ओव्या              | लिखित                |
| प्रति १ ली         | पानें १-१० ग्रंथ १२० |

|                    |                      |
|--------------------|----------------------|
| ३९८. श्रीरामबोविया | अच्युताश्रमकृत       |
| व० क्र० २१         | अरा २                |
| ओव्या              | लिखित                |
| प्रति २ री         | पानें १-१६ ग्रंथ १२० |

|                          |               |
|--------------------------|---------------|
| ३९९. श्रीशुकज्ञानबोधटीका | केशिराजदासकृत |
| व० क्र० १०९              | अरा ७         |
| ओव्या                    | लिखित         |
| पानें १-२१               | ग्रंथ ४००     |

माहिती—पान २१-श्रीरंगपटणापासून चार योजनांवर देवपठणांत राहणार गौतमगोत्र अनंत पुत्र राम यानें शक १६३१ विरोधि संवत्सर आश्विन वद्य तृतीयेस ग्रंथ संपूर्ण केला. केशिराजदास—दासानुदास—राम—अनंतपुत्र (क्र० ४७७ व ४७८ पहा.)

|                     |                      |
|---------------------|----------------------|
| ४००. षड्विपु        | रामदासस्वामीकृत      |
| व० क्र० ३०३         | अरा ३६               |
| श्लोक               | लिखित                |
| प्रति १ ली समास १-६ | पानें १-१४ ग्रंथ १०० |

माहिती-१. काम नि० २. क्रोध-नि० ३. मद. वि०  
४. मत्सरनि० ५. दंभ नि० ६. प्रपंच निरूपण.

रंगीत बाजुचीपानें.

४०१. षड्विपु

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३०४

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति २ री समास १-६

पानें १-१२ अंथ १००

४०२. षड्विपु

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३०५

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति ३ री समास १-६

पानें १-७ अंथ १००

४०३. षड्विपु

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३०६

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति ४ थी समास १-३

पानें १-११ अंथ १००

४०४. षड्विपु

रामदासस्वामीकृत

व० क्र० ३०७

अरा ३६

श्लोक

लिखित

प्रति ५ वी समास १-६

पानें १-१६ अंथ १००

४०५. षड्विंशत् रामदासस्वामीकृत  
 व० क्र० ३०८ अरा ३६  
 श्लोक लिखित  
 प्रति ६ वी समास १-६ पानें १-१८ ग्रंथ १००
४०६. सगुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २४९ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-२२ ग्रंथ १२६
४०७. सगुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९० अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-१८ ग्रंथ १२६
४०८. सगुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९१ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-१६ ग्रंथ १२६
४०९. सगुणध्यान रामदासस्वामीकृत  
 व० क्र० २९२ अरा ३५  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी अपूर्ते पानें १-७ ग्रंथ ७२

## ४१०. सगुणध्यान

## रामदासस्वामीकृत

व० क्र० २९३

अरा ३९

ओव्या

लिखित

प्रति ९ वी

पानें १-८ ग्रंथ १२६

## ४११. सच्चिदानंदविलासटीका भगवंतकृत

व० क्र० ११८

अरा ११

ओव्या

लिखित

पानें १-१६

ग्रंथ ३७०

माहिती— गुरुपरंपरा— पान १ आदिगुरुईश्वर तच्छिष्य  
हरिराजबोध यानीं वेण्यगंगेतीरी अंबानगरीं तप करून  
सदाशिवास प्रसन्न करून उपदेश घेतला—नंतर शिष्य  
रामचंद्र-बोधप्रकाशेंद्र-मुकुंदराज योगींद्र विवेकासिंधुवक्ते-  
परमकल्याण श्रीजगन्नाथ-पूर्णानंद-सहजबोध-परमानंद-  
श्रीरंगबोध—श्रीकेशवराज ×× ॥

प्रास्ताविक—त्यांचे सेवूनियाचरण ॥ श्रीरामपूर्णत्वे आपण ॥  
अखंडबोधें संपूर्ण ॥ प्रगटजाहले ॥ १२ ॥ हा बोधसंप्रदाय  
विख्यात पुराणोक्त होव ॥ ब्रह्मोत्तर-खंडी आहे ॥  
व्यासकृत ॥ १३ ॥

स्थळ—पान १६— श्रीरंगपटणीहुनि योजनासी मुक्तती-  
तिग्राम हि त्यानिवासी ॥ वासिष्ठ हा आश्रमपूर्ण-  
तेसी ॥ कावेरितीरी निजवासयासी ॥ १ ॥

वश— रथीत हे गोत्र कुलोद्भवासी ॥ भगवंत हे नाम  
असे तयासी ॥

काळ-सोळाशतवत्तिस हे शकासी ॥ विळतितोवत्सर  
नाम त्यासी ॥ २ ॥ फाल्गुनहा शुद्ध ते पौर्णमेसी ॥  
सञ्चीदहानंदाविलास यासी ॥ गुरुवासरुहावसतातयासी ॥  
समाप्तकेले निजग्रंथयासी ॥ ३ ॥

४१२. संतसिद्ध

अनाम

ब० क्र० ८

अरा १

ओव्या

लिखित

पाने १-२०

ग्रंथ ११७

४१३. सप्तसमासी

रामदासकृत

व० क्र० २९४

अरा ३४

ओव्या

लिखित

प्रति १ ली समाप्त १-७

पाने १-३८ ग्रंथ २२०

४१४. सप्तसमासी

रामदासकृत

व० क्र० २९४ (अ)

अरा ३४

ओव्या

लिखित

प्रति २ री समाप्त १-७

पाने १-३२ ग्रंथ २२०

४१५. सप्तसमासी

रामदासकृत

व० क्र० २९४ (ब)

अरा ३४

ओव्या

लिखित

प्रति ३ री समाप्त १-७

पाने १-१४ ग्रंथ २२०

४१६. सिद्धसंकेत

मृत्युंजयकृत

व० क्र० १७७

अरा २४

ओव्या

लिखित

उत्तम प्रति १ ली प्रकरण १-९ पानें २४८ ग्रंथ २२००

माहिती—विषय—१. पिपीलिकामार्ग २. विहंगममार्ग ३.  
मर्कट मार्ग ४. मनुष्यमार्ग ५. प्रपंचनिरसन ६. भेदखंडन  
७. मतांतरांशानिरूपण ८. प्रारब्धभोगसंग्रहाणी  
९. उभयसमाधिगुरुचरणारविंद भक्ति पूजन—

चित्रें—मुखपत्रावर मृत्युंजयवादशा आणि श्रीरामसीता ही  
सुंदर चित्रें आहेत—

गुरु—प्रत्येक प्रकरणावर आणि खाली सुंदर बेलदारी  
चित्रें आहेत. श्रीगणेश शारदास्तवनानंतर पान ३  
प्र० १-तंत्रआठवली अवचित्ती ॥ मनीं श्रीगुरुची-  
मूर्ती ॥ जो दिगंबर पुर्णस्थिति ॥ ब्रह्मानंद ॥ १५ ॥

प्रस्ताविक—श्रीरामानीं सीतेस केलेला उपदेश--तो पद्म-  
पुराणी अनुवादु ×× ॥ असेसिद्धसंकेतविशदु ××  
॥ २७ ॥

इतरप्रयाज— पान ३२ प्र० ९-सदाशिवराव मोहिते यांचे  
पुत्र केशवराव रामस्वामी मोहिते यांचे हे पुस्तक--  
लेखक--कृष्णाजीकोरे--शके १७४५ सुभानु संवत्सर  
उत्तमयण माघशुद्ध दशमीस लेखन संपूर्ण--

४१७. सिद्धसंकेत

व० क्र० १७८

ओव्या

प्रति २.री प्रकरण १-९

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

पाने १०७ ग्रंथ २२००

४१८. सिद्धसंकेत

व० क्र० १७९

ओव्या

प्रति ३.री प्रकरण १-९

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

पाने ६९ ग्रंथ १६८३

माहिती--जीर्णपुस्तक पाने खावून गेली आहेत.

४१९. सिद्धसंकेत

व० क्र० १८०

ओव्या

विहंगममार्ग-प्रति १ ली प्रकरण २रे पाने १-७ ग्रंथ १३९

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

४२०. सिद्धसंकेत

व० क्र० १८१

ओव्या

विहंगममार्ग प्रति २.री प्रकरण २रे पाने १-११ ग्रंथ १३९

मृत्युंजयकृत

अरा २९

लिखित

४२१. सिद्धांत चिदंबरी टीका  
(अष्टावक्री सूक्तटीका )

व० क्र० ३७१

ओव्या

वैद्यनाथकृत

अरा ४७

लिखित



## वदात.

अष्टावक्रीसूक्तटीका-प्रकरण १-२१ पानें २४६  
प्रति १ ली ग्रंथ ३८९०

माहिती—संस्कृत श्लोकहीं आहेत.

प्रकरण २१ व्यांत अनुक्रमणिका आणि श्लोक  
संख्या इत्यादि दिली आहे. प्राचीन अक्षर--जीर्ण-  
पोथी.

प्रास्ताविक—प्रकरण २१ पान ३ × × ( संस्कृत ) ते  
सं हे अष्टावक्रश्लोक ॥ यांचा अर्थ काय जाणतो  
सर्व लोक ॥ ह्यणोनि ईश्वर ज्याला प्रेरक वैद्यनाथ  
हृदर्या ॥ २९ ॥ ह्यणोनि हे मन्हाटी ॥ टीका  
सिद्धांत चिदंबरीगोमटी ॥ जैसी डोलयांची दिठी ॥  
तैसी संस्कृताची हे ॥ २७ ॥ × × ॥

वंश—उपनामें तक्र ओदनी ( ताक भाते ) महाप्रख्यात  
आत्मज्ञानी ॥ ब्रह्मगिरिनामामिधानी ॥ तेणेंग्रंथाद्यो-  
तिलें ॥ ३९ ॥ × × तैसैं त्र्यंबकनामधेयें ॥ प्रेरिले-  
ग्रंथा ॥ ३६ ॥ × × ॥ वैद्यनाथ ॥ विनवीश्रोता  
॥ ३७ ॥

काळ—शके १९७३ खरसंवत्सर फाल्गुनवद्य १२  
गुरुवारी चंजी नगरी लिखितं संपूर्णम् ॥

इतर—या वरोवर क्र० १२३ चिदंबरजयांति स्तोत्र  
पुस्तक हीं आहे.

|                          |                      |
|--------------------------|----------------------|
| ४२२. सिद्धांत चिदंबरटीका | वैद्यनाथकृत          |
| वे० क्र० ३७३             | अरा ४७               |
| ओव्या                    | लिखित                |
| प्रति २ री प्रकरण १-२१   | पानें ३९० ग्रंथ ३८९० |

माहिती—या प्रतीत वरील माहितीतल्या सेवटच्या भागांतील ग्रंथकाल दिला नाही

४२३. सिद्धानुभव

केशिराज

दासानुदास (अनंतपुत्र) कृत

व० क्र० १०८

अरा ७

ओव्या

लिखित

पाने १-२२

ग्रंथ २९९

माहिती—पान २२ ॥ कवेरतीरी श्रीरंगपटणापासून चार योजनावर होरपूरग्रामी नदीतीरी राहणार सुख वासी गौतमगोत्र अनंतपुत्र राम याने शक १६२० वृष संवत्सर पुष्य ग्रंथसंपूर्णकेला.

४२४. स्वात्ममुख

एकाजनार्दनकृत

व० क्र० ४२

अरा ६

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने ८६-१९९

ग्रंथ ९१७

माहिती—१. श्रीसमर्थकृत अन्वय व्यतिरेक १-८९ पाने  
ग्रंथ ३८३

२. श्रीज्ञानदेवकृत लिखित पांसष्टि-१९६-  
२१२ पाने ग्रंथ ७७९

३. अनामकवि-गोपीचंदाख्यान-पाने २१३-  
२२८ ग्रंथ ७२

याच वर्हीत हे ३ ग्रंथ हीं आहेत — यांत एकूण  
४ ग्रंथ पानें २२८

४२५. स्वात्मसुख

व० क्र० ४३

ओव्या

प्रति २ री

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पानें १-५८ ग्रंथ ५१७

४२६. स्वात्मसुख

व० क्र० ६४ (अ)

ओव्या

प्रति ३ री

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पानें १-५३ ग्रंथ ५१७

४२७. स्वात्मसुख

व० क्र० ६५

ओव्या

प्रति ४ थी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पानें १-५२ ग्रंथ ५१७

४२८. स्वात्मसुख

व० क्र० ६६

ओव्या

प्रति ५ वी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पानें १-६७ ग्रंथ ५१७

४२९. स्वात्मसुख

व० क्र० ६७

ओव्या

प्रति ६ वी

एकाजनार्दनकृत

अरा ६

लिखित

पानें १-४२ ग्रंथ ५१७

४३०. स्वात्मसुख  
 व० क्र० ६८  
 ओव्या  
 प्रति ७ बी  
 एकाजनार्दनकृत  
 अरा ६  
 लिखित  
 पानें १-९२ ग्रंथ ४९०
४३१. स्वात्मसुख  
 व० क्र० ६९  
 ओव्या  
 प्रति ८ बी  
 यांत २१, २२, २५, २६ हीं पानें नाहींत.  
 अपूर्त  
 एकाजनार्दनकृत  
 अरा ६  
 लिखित  
 पानें १-३८  
 ग्रंथ ४७८
४३२. स्वात्मसुख  
 व० क्र० ७०  
 ओव्या  
 प्रति ९ बी  
 एकाजनार्दनकृत  
 अरा ६  
 लिखित  
 पानें १-२८ ग्रंथ ५१७
४३३. स्वात्मसुख  
 व० क्र० ७१  
 ओव्या  
 प्रति १० बी  
 एकाजनार्दनकृत  
 अरा ६  
 लिखित  
 पानें १-३४ ग्रंथ ४९९
४३४. स्वात्मानुभव  
 व० क्र० ४००  
 ओव्या  
 प्रति १ ली  
 ज्ञानदेवकृत  
 अरा ९४  
 लिखित  
 पानें १-३५ ग्रंथ २४७

- ४३५. स्वात्मानुभव** **ज्ञानदेवकृत**  
 व० क्र० ३९० अरा ९४  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-२१ ग्रंथ २४७
- ४३६. स्वात्मानुभव** **ज्ञानदेवकृत**  
 व० क्र० ३९१ अरा ९४  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री उत्तम पानें १-१९ ग्रंथ २४७
- माहिती—पान १३ राजश्री सदाशिवमोहिते यांचे पुत्र  
 रामस्वामी मोहिते यांचा ग्रंथ. शक १७४९ सुभानु  
 संवत्सर दक्षिणायन भाद्रपद वद्य द्वितीयेस देशिकेंद्र  
 प्रसादें लेखन संपूर्ण केलें असे ॥
- ४३७. स्वात्मानुभव** **ज्ञानदेवकृत**  
 व० क्र० ३९२ अरा ९४  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-२२ त  
 पानें ३-६ नाहींत ग्रंथ २४७
- ४३८. स्वात्मानुभव** **ज्ञानदेवकृत**  
 व० क्र० ३९३ अरा ९४  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी पानें १-४६ ग्रंथ २४७

४३९. स्वात्मानुभव                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९४                              अरा ९४  
 ओव्या                                      लिखित  
 प्रति ६ वी                                पानें १-३० ग्रंथ २४७
४४०. स्वात्मानुभव                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९५                              अरा ९४  
 ओव्या                                      लिखित  
 प्रति ७ वी                                पानें १-२३ ग्रंथ २४७
४४१. स्वात्मानुभव (स्वात्मबोध) ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९६                              अरा ९४  
 ओव्या                                      लिखित  
 प्रति ८ वी                                पानें १-२९ ग्रंथ २४७  
 माहिती—नाव स्वात्मबोध असें दिलें आहे.
४४२. स्वात्मानुभव                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९७                              अरा ९४  
 ओव्या                                      लिखित  
 प्रति ९ वी                                पानें १-१२ ग्रंथ २४७
४४३. स्वात्मानुभव                      ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९८                              अरा ९४  
 ओव्या                                      लिखित  
 प्रति १० वी                                पानें १-२९ ग्रंथ २४७

४४४. स्वात्मानुभव ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ३९९ अरा १४  
 ओव्या लिखित  
 प्रति ११ बी पानें १-२० ग्रंथ २४७
४४५. स्वानंदलहरी अनंतकृत  
 व० क्र० २३ अरा २  
 ओव्या लिखित  
 समाप्त १-४ अपूर्त पानें १-१९ ग्रंथ १९४
४४६. स्वानंदलहरी मेरुस्वामीकृत  
 व० क्र० २०३ अरा ३१  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली समाप्त १-९ पानें १-२४ ग्रंथ २०८
४४७. स्वानंदलहरी मेरुस्वामीकृत  
 व० क्र० २०४ अरा ३१  
 ओव्या लिखित  
 प्रति २ ली समाप्त १-९ पानें १-१८ ग्रंथ २०८  
 माहिती-गुरुपरंपरा श्रीराम, समर्थ, अनंत.
४४८. स्वानुभवउत्तरपत्रिका चांगाकृत  
 व० क्र० ८३ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-२ ग्रंथ २६

४४९. स्वानुभवउत्तरपत्रिका चांगाकृत  
 व० क्र० ८४ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-३ ग्रंथ २६
४५०. हस्तामलक एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ५३ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति १ छी अपूर्त. पानें १-२० ग्रंथ १८०
४५१. हस्तामलक एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ५४ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-८३ ग्रंथ ९००
४५२. हस्तामलक एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ५५ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-६१ ग्रंथ ९००
४५३. हस्तामलक एकाजनार्दनकृत  
 व० क्र० ५६ अरा ९  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-६५ ग्रंथ ९००



|                  |                      |
|------------------|----------------------|
| ४५४. हस्तामलक    | एकाजनार्दनकृत        |
| व० क्र० ५७       | अरा ५                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति ५ वी       | पानें १-७६ ग्रंथ ९०० |
| ४५५. हस्तामलक    | एकाजनार्दनकृत        |
| व० क्र० ५८       | अरा ५                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति ६ वी       | पानें १-६८ ग्रंथ ९०० |
| ४५६. हस्तामलक    | एकाजनार्दनकृत        |
| व० क्र० ५९       | अरा ५                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति ७ वी       | पानें १-१७ ग्रंथ २०० |
| माहिती—अपूर्त--  |                      |
| ४५७. हस्तामलक    | एकाजनार्दनकृत        |
| व० क्र० ६१       | अरा ५                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति ८ वी       | पानें १-८६ ग्रंथ ९०० |
| ४५८. हस्तामलक    | एकाजनार्दनकृत        |
| व० क्र० ६२       | अरा ५                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति ९ वी उत्तम | पानें १-४६ ग्रंथ ९०० |

गीतार्थ सर्वत्रांस मुच्येय व्हावा ह्यपून ह्यराटी टीका-  
केली—पान ७५— ×× एसें सुर्गीपरिकर्ली ॥ आणि  
महाराष्ट्रमंडळी

प्रास्ताविक—श्रीगोदावरीच्याकुली ॥ दक्षिणार्ळिंगी ॥ १८०२ ॥  
×× ॥ अनादि पंचक्रोशक्षेत्र ॥ जेथ जगाचे जीव सूत्र ॥  
श्रीमहाळसा असें ॥ ३ ॥

तेथें यदुवंश विलासु ॥ ×× ॥ क्षितीशु ॥ रामचंद्रु ॥  
४ ॥ तें महेशान्वय संभूते ॥ श्रीनिवृत्तिनाथसुते ॥ केलें  
ज्ञानदेव गीते ॥ देशिकारलेणे ॥ ५ ॥ ×× ॥

काळइ०—शके बाराशते बारात्तरे ॥ तेंटीकाकेली ज्ञानेश्वरें ॥  
सच्चिदानंद बाबा आदरें ॥ लेखकुजाला ॥ १० ॥ ×× ॥  
शके (१९०६) पंधराशतेसाहोत्तरे ॥ तारणनाम संवत्सर  
एकाजनार्दन अत्यादरें गीता ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली  
॥ १ ॥ ×× ॥ बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद  
मास कपिला षष्ठी ॥ प्रतिष्ठानीं गोदातटी ॥  
लेखन कामाटीं संपूर्णकेली ॥ ४ ॥ आदिनाथाय ..... ॥  
निवृत्तये (नमः) ॥ १ ॥ ओ० ९०३० श्लो० ७००  
शक १७२९ प्रभव संवत्सर मार्गशीर्ष शुद्ध ११ गुरुवारी  
लेखन संपूर्ण.

चित्रें— प्रत्येक अध्यायावर आणि खाली रंगीत वेलदारी  
काम आहे. या प्रति सोबत खरडा कागद ४ आहेत—

४६०. ज्ञानदेवी

ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत

व० क्र० ४४६

अरा ९८

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-१८ पानें ९९६ ग्रंथ १००००  
 माहिती--क्रमांक० ४४९ प्रमाणें. रंगीत चित्रें आहेत.  
 पान १०२-शक पार्थिव सं० पुष्य वद्य दशमी स्थिर-  
 वासरे तंजापुर क्षेत्रे ग्रंथ संपूर्ण ॥ अध्याय १८ ची  
 पहिली २ पानें फाटकी हणून नूतन दोन लिहिलेली  
 आहेत-

४६१. ज्ञानदेवी

(ज्ञानेश्वरी)

व० क्र० ४४७

ओव्या

ज्ञानदेव

(निवृत्तिदास) कृत

अरा ९९

लिखित

प्रति ३ री अध्याय १-१८ पानें ४३६ ग्रंथ १००००  
 माहिती-व० क्र० ४४९ प्रमाणें. वरश्रीरामपट्टाभिषेक  
 आहे.

४६२. ज्ञानदेवी

ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत

व० क्र० ४४८

अरा ६०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी अध्याय १-१८ पानें ८०७ ग्रंथ १००००  
 माहिती-व० क्रमांक ४४९ प्रमाणें.

काळ-अध्याय १८, पान १४६, शालि शक १७५८  
 स्थळ-नळसं० मावशु० रथसप्तमी गुरुवासरे-श्रीमद-  
 लंकापूर्या श्रीज्ञानेश्वर चरणारविंद सन्निधौ स्वात्मानुभव  
 विलासेन ज्ञानेश्वरी पुस्तकमिदं श्रीज्ञानेश्वर प्रीत्यर्थ  
 गिरिराजस्वामिना लिखितं संपूर्णम्-

सिद्धार्थी संवत्सर पावेंतो वर्षे १०४ ॥

पिंगळसंवत्सर मार्गेश्वर मास शुद्ध १२ गुरुवारी  
ज्ञानदेवी लेखन संपूर्ण—

### ४६३. ज्ञानदेवी ज्ञानदेव (निवृत्तिदास) कृत

व० क्र० ४४९

अरा ६१

ओव्या

लिखित

प्रति ५ वी अध्याय १-१८ पाने ४९० ग्रंथ १००००

माहिती—शक १२१२ ज्ञानेश्वरें टीका केली आणि  
सच्चिदानंद बाबा लेखक—

प्रायः प्रत्येक अध्यायीं शके सोळाशतें तेरोत्तरे ॥ तेंपद-  
पध्दती केली ज्ञानदेवें ॥ वरवा गोविंदमुखांतरें  
जगज्जीवन लेखक ॥ ही ओवीहीं आहे. अध्याय २ त  
बाराशकें तेरोत्तरें चूकवाटते.

### ४६४. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९०

अरा ६२

ओव्या

लिखित

प्रति ६ वी अध्याय १-१८ पाने ९२२ ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणें, अठराव्या अध्यायांत  
चुकीनें पान ९८ दोनदफा आहे. अध्याय ११ व्यांत  
चुकीनें पान २९ नंतर ३६ पडल्यानें १० पानें जास्त  
दिसतात.

## वदात.

### ४६५. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९१

अरा ६३

ओव्या

लिखित

प्रति ७ वी अध्याय १-१८ पानें ९३७ ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणें.

स्थळ व काळ—हे पुस्तक चंजावरांत विकारी संवत्सरांत लिहिलें शक १६४१ परंतु, चुकीनें १६४० ह्यपून अ० ११ त आहे. अ० १७ तिरुवादींत १६४२ विरोधींत लिहिले-शक किंवा संवत्सर चुकीचें आहे. श० १६४२ स शार्वरी होतें—

### ४६६. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९२

अरा ६४

ओव्या

लिखित

प्रति ८ वी अध्याय १-१८ पानें ३९० ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणें.

पान ६९-शके जय संवत्सर अधिक वद्य पंचमी भानु-वासरें २९ घटिकेस लेखन क्रिया ग्रंथ संपूर्ण.

### ४६७. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९३

अरा ६९

ओव्या

लिखित

प्रति ९ वी अध्याय १-१८ पानें ६१३ ग्रंथ १००००

माहिती—यांत अंथ काल वगैरे माहितीच्या ओव्या नाहीत

४६८. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९४

अरा ६६

ओव्या

लिखित

प्रति १० वी अध्याय १-१८

पाने १-३४९

अंथ १०४८१

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणे ×× शके (१९१९)

पंधराशतेपधरा ॥ विजयसं० उत्तरायण फाल्गुण शु०  
७ रविवार (लेखन) संपूर्ण ॥ गोदादक्षिणभागे  
राजधानी अहमदानगरस्थाने फरशरामात्मज नृसिंह  
भारद्वाज गोत्रोत्पन्नेन अंथो लिखितः संपूर्णः ॥

पुस्तक पुरातन—शेवटले पान फाटके ह्यागून दुसरे एक  
लिहून जोडून ठेविले आहेत तेहिं जीर्णच आहे.

४६९. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९९

अरा ६७

ओव्या

लिखित

प्रति ११ वी अध्याय १-१८ पाने ८९७ अंथ १००००

माहिती—अध्याय १, पान ४६. लिखिते दासोरुष्ण  
अध्याय १८ पान १७४ शके १२१२ इ० ××  
शेवटची ९ पाने फाटकी. प्रवर्तमान शुद्ध संवत्सर ज्येष्ठ  
शु० तृतीया मार्गव वासरे गीता संपूर्णमस्तु—अंथ अपूर्ण

४७०. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९६

अरा ६८

ओव्या

लिखित

प्रति १२ वी अध्याय १-१८

पाने ४७१

ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणे, अ० १८ पान ७९  
शके १६३६ ॥ अपरपक्ष मार्गशीर्ष मास ॥ ×× ॥  
॥ १ ॥ ते अत्रिगोत्र समुद्रवे ॥ विख्यात अत्र्योपनावे  
राघवसुत कृष्णसद्भावे ॥ दत्तात्रय प्रसादे ॥ २ ॥  
तंजापुर नगरी अत्यादरे स्वहस्ते करी ॥ गीता भाष्य  
ज्ञानेश्वरी ॥ जयसंवत्सरी लिहियेली ॥ ३ ॥

४७१. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९७

अरा ६९

ओव्या

लिखित

प्रति १३ वी अध्याय १-१८

पाने २७९ ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणे

४७२. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत

व० क्र० ४९८

अरा ७०

ओव्या

लिखित

प्रति १४ वी अध्याय १-१८

पाने ३७८ ग्रंथ १००००

माहिती—व० क्र० ४४९ प्रमाणे

४७३. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४९९ अरा ७१  
 ओव्या लिखित  
 तुटके १० अध्याय आहेत पानें ४२६ ग्रंथ ५११२  
 माहिती—विजोड सांचा अपूर्ण-
४७४. ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी) ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४६० अरा ७२  
 ओव्या लिखित  
 तुटके अध्याय पानें २२७ ग्रंथ २८००  
 माहिती—तुटका सांचा अपूर्ण-
४७५. ज्ञानदेवी ज्ञानदेवकृत  
 व० क्र० ४६६ अरा ७२  
 ओव्या लिखित  
 अध्याय ७-९ पानें १-९९ ग्रंथ ७९०
४७६. ज्ञानदेवी अनाम  
 पदव्याख्या प्रकाशिका (विठ्ठल ?)  
 व० क्र० ४६१ अरा ७३  
 गद्य लिखित  
 अध्याय १-१८ पानें ६०४ ग्रंथ १४३४९



माहिती—अपूर्त ? प्रत्येक अध्याच्या शेवटी करुणापर प्रार्थनेचे श्लोक आहेत, त्यांत “ विडला ” हे पद पांडुरंगाम संबोधेन, अथवा द्वितीया, किंवा चतुर्थी विभक्तिकेल्यां “ विडल नामक कविला ” असा अर्थ होतो—परंतु कवीवदलची माहिती कांहीं आढळत नाहीं ग्रंथ कर्ता ज्ञानेश्वरशिष्य किंवा सांप्रदायी असावा—गुरुपरंपरा श्लो० पहा—

आस्ताविक—अ० १ पान २ व अ० १८ पान १०३ ग्रंथांतरीं शब्दाथेंकडून गीतार्थ, आपुले अभिमतानुसार त्या त्या ग्रंथकर्त्यांनीं सांगितला आहे ॥ ये ग्रंथांतरी — पूर्वेत्तराविरोध, शब्द, ध्वनी, काकुभाव, अनुभवार्थे, उपदेश क्रमासि, कर्म ज्ञानोपासना भेदहीं एकचिभगवत्प्राप्ति प्रत्यक्षानुभव श्रीभगवंताचा आशयविशदकरून सांगितला आहे ॥ हे संतजाणतात ॥ तरिमियानेणत्यानें कायि प्रतिपादाचें ॥ × × ॥ परिभ्रमासिचा भाग नाहीं—

स्थळ—ग्रंथरचना स्थळावर टीका करितानां, अ० १८, पान १०२ × × या क्षेत्रासि व्यवहार नाव नेवासें ह्यणौनि गोदातीरी पैठणास पश्चिमेसि आहे ॥ × × निवृत्तिनाथ सुत ह्यणून निवृत्तिनाथ शिष्य ॥

सूची—ग्रंथ उत्तम वाटतो श्रुति स्मृति पुराणादि वचनेंकडून श्रीज्ञानदेवींतील पदांचें तात्पर्य निर्णय करून ग्रंथ रचिला आहे —

४७७. ज्ञानसन्यासटीका

केशिराजदास

दासानुदास, राम, अनंतपुत्र,

व० क्र० १०७

अरा ७

ओव्या

लिखित

श्रीशंकर सं० श्लो०

पानें १-७२

ग्रंथ १३६९

माहिती-पान ७१-७२ इति दासानुदास विरचिते. इ०

स्थळ- श्रीरंगरंगा निजवास पाही ॥ कवेरितीरी

सहवासताहीं ॥ तेथोनिया योजन पंचकासी ॥

होसपूर नामें सह आमवासी ॥ १ ॥ बेणू नदी

तीरवसोनि तेथें ॥

काल-या ज्ञानसन्यासटीके सिपैतें ॥ हा तारणुसंवत्सर

पुष्य मासी ॥ वदी त्रिती सोमाहि वासरासी ॥ २ ॥

(शक १६२६) शकें शोळा शतसविसासी ॥ केलें

समाप्ति निज ग्रंथ यासी ॥

वंश-आनंत पुत्रें निजनाम रामें ॥ या गौतमु गोत्र

कुलोद्भवानें ॥ या केशिराजें निजदासरंका ॥ मुखप्रवा-

ही वदवी तदाकां ॥ ३ ॥

दासानुदासी सह केशिराजा ॥ कृपाकटाक्षें अवलोकनेंज्या

॥ ४ ॥

४७८. ज्ञानचार

शिवराम (अनंतपुत्र

केशिराजदास) कृत

व० क्र० ३९९

अरा ४९

ओव्या

लिखित

पानें १-२३

ग्रंथ ३३०

माहिती—तांबड्या, काळ्या, हिरव्या शाईने ओव्या लिहिल्या आहेत.

प्रास्ताविक—पान २३ ×× केशिराज कृपेने ॥ वदविलेहे संपूर्ण ॥ संवले निरोपण ॥ ज्ञानसार ॥ १७ ॥

इति श्रीज्ञानसार ॥ केशिराजाचादास निर्धार ॥ केळ समाप्तकार ॥ दासहर्षण ॥ ३१८ ॥

स्थळ व काळ—श्रीरंग पटगा नजीक, होसपुर ग्राम नदीतीरी गौतम गोत्र अनंतपुत्र शिवरामाने केशवराज कृपेने शक १६२३ निजश्रावण विषु संवत्सरी ज्ञानसार ग्रंथ समाप्तकेला—

४७२. ज्ञानामृत

दत्तात्रेयकृत

व० क्र० ९६

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति १ लो प्रकरण १-५

पानें १-७७

ग्रंथ ९३१

माहिती—पान ७७-ऐसे अच्युताश्रम वदे मज इ० ओ०

४८ ॥ गुरुपरंपरा-पान ७४ अच्युताश्रम गुरु करूनी

॥ ×× ॥ १२६ ॥ पान ७४ दत्तात्रेय रामेश्वर

भट्टा ॥ आत्मजु ×× ॥ १२५ ॥ तेणे अच्युताश्रम

गुरु करोनि ×× संसार तरला ॥ १२६ ॥ त्यांचा

गुरु चिदानंदाश्रमु ॥ यांचा गोविंदाश्रमु ॥ त्यांचा  
गोड पादाचार्य, शुक, व्यास, नारद, कमलासन,  
नारायण, ॥ १३४ ॥ (अच्युताश्रमाने) तेणें ॥

इतर—श्रीरामनाममा (हा) त्थ्येकपणें ॥ सर्वशास्त्री संग्रह  
तेणें बोलिलेते ॥ १३५ ॥ अणिक गीता महाराष्ट्राद्धी ॥

ग्रंथ कैक ॥ १३६ ॥ × × ॥ आणिक एक ग्रंथ केला ॥  
भक्तिफळ नामें भला ॥ त्यांतु चिद्विलासू प्रतिपादिला  
॥ १३७ ॥

#### ४८०. ज्ञानामृत

#### दत्तात्रेयकृत

व० क्र० ९८

अरा १०

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रकरण १-५ पानें १-१३० ग्रंथ १०००

माहिती-व० क्रमांक ९६ प्रमाणें.

#### ४८१. ज्ञानाज्ञानविवरण

#### अनाम

व० क्र० १३

अरा १

ओव्या

लिखित

अपूर्त पानें ३८-५३

ग्रंथ ३७०

#### ४८२. ज्ञानेश्वरीटिप्पण

#### जगन्नाथबाळकृष्णकृत

व० क्र० ८६ अ

अरा ५९

गद्य

लिखित

प्रति १ ली अध्याय १-१८

पॉन १-३९

ग्रंथ ६००

माहिती—जुदावत्या ७. शके सोळाशें सत्तर एकउणें ॥  
(१६६९) तै हे ज्ञानेश्वरी शब्दाचें विवरण ॥ उगाडकर  
जगनाथबाळकृष्णें केलें.

४८३. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथबाळकृष्णकृत

व० क्र० ८६ व

अरा ६०

गद्य

लिखित

प्रति २ री

अध्याय १-१८

पॉन १-७८

ग्रंथ ६००

माहिती—नानाशब्दांची उत्तरे ॥ अर्थ संगीत साचोकारें ॥  
ग्रंथेसी भीडिजे चतुरें ॥ ह्यणेनिवृत्तिदास ॥

४८४. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथ बाळकृष्णकृत

व० क्र० ८६ क

अरा ६६

गद्य

लिखित

प्रति ३ री अध्याय १-१८ पॉन १-११० ग्रंथ ६००

माहिती—इदं पुस्तकं नरसिंहपुरस्थ कृष्णसूनु वेदव्यासेन  
अतित्वरया लिखितम् ॥

४८५. ज्ञानेश्वरीटिप्पण जगन्नाथ बाळकृष्णकृत

व० क्र० ८६ ड

अरा ६९

गद्य

लिखित

प्रति ४ थी अध्याय १.१८ पानें १-९० ग्रंथ ६००

४८६. ज्ञानेश्वरी टिप्पण जगन्नाथबाळकृष्णकृत

व० क्र० ८६ इ अरा ९८

गद्य लिखित

प्रति ९ थी अध्याय २रा पानें १०२  
व ६-१८ आणि १८ वा पानें १-९ ग्रंथ ६००

पतंग अवधूत व्हेणगी ॥

४८७. अनाम (काव्य) अनाम (कवि)

व० क्र० १ अरा १

श्लो० व ओ० लिखित

पानें १-४ ग्रंथ ३०

माहिती-विषय-वेदांत काव्याचें नाव कळत नाहीं--

श्लोक- जो आपणा आपण दत्त दाता ।

तो आमुची आदि गुरु नियंता ॥

त्याचे पदीं चित्त सुलीन जाले ।

सर्वत्र त्यानें निरखूनघाले ॥ १ ॥

× × ग्रंथ अपूर्त आहे

४८८. अनुभवामृत टीका अनाम

(प्रकरण ५ वें) (कर्ता)

व० क्र० ४ अरा १

गद्य व ओव्या लिखित

पानें ३० ग्रंथ ४००

माहिती—अपूर्त, एकून पानें १-३५ स पानें १, १२, ३०-३२ नसें. दुसऱ्या प्रतिवरून (क्र० १२) वरून वीरेश्वरकृत टीका ह्मणून कळते.

४८९. अंतर्भाव

रामदासकृत

व० क्र० १४

अरा १

ओव्या

लिखित

समाप्त १-३,  
व ५ अपूर्त, आणि ६

पानें १-६ ग्रंथ १००  
व ११-१३

४९०. कालज्ञान

अनाम (कर्ता)

व० क्र० ६

अरा १

ओव्या

लिखित

पानें १-९

ग्रंथ ११०

माहिती—पान १ आतां कालज्ञानवचना ॥ सूते निरोपिला मुनिजना ॥ जेंगुह्याद्गुह्य सर्वजना ॥ दुर्लभ आसे ॥ १ ॥ ते संस्कृत पुण्य पावनी ॥ ×× ॥ ते प्राकृत टीका अथ नाशिनी ॥ श्रवण मात्रें ॥ २ ॥ ×× ॥ ओव्या ९८ श्लो० ३५ च आहेत ग्रंथ अपूर्त दिसतो ॥

४९१. गीता समश्लोकी टीका

वामनकृत

व० क्र० १६

अरा १

श्लोक

लिखित

अध्याय १-१८

पानें १-७८ ग्रंथ १४००

माहिती- जून पुस्तक.

|                     |                   |
|---------------------|-------------------|
| ४२. गुरुगोप्यप्रकाश | कृष्णावधूतकृत     |
| व० क्र० ७           | अरा १             |
| आव्या               | लिखित             |
| प्रकरण १-८          | पाने १-६२ अंथ ४३९ |

माहिती-पान १ ॐ ममो जी गजानना ॥ निर्विघ्नकारका  
सुखसदना ॥ भक्तवरप्रदा प्रसन्नवदना ॥ नमन तूते ॥ १॥

- |                            |                       |
|----------------------------|-----------------------|
| १. गणेश शारदा सद्गुरुस्तवन | ९. महा कारण देह निरसन |
| २. स्थूल देह निरसन         | ६. कैवल्य देह निरसन   |
| ३. सूक्ष्म देह निरसन       | ७. षट् चक्र निरसन     |
| ४. कारण देह निरसन          | ८. आंशका निरसन        |

गुरु-पान ६० × × × ॥ ऐसा सद्गुरु पतंग अवधूत ॥ त्याचा  
प्रसाद यथा किंचित ॥ जयासी होईल प्राप्त ॥  
सुख भोगितीते ॥ ६१ ॥

वंश-एकिजे त्याचा अन्वय ॥ वंशावळी पारंपर्य ॥ गुरु-  
सांप्रदायवर्य ॥ दत्तात्रय जयाचा ॥ ६२ ॥ मूर्तित्रयाचा  
अवतार जगद्गुरु श्रीदत्तात्रेय ॥ ६३ ॥ तेणे चि कृपा  
करुनिया पाहे ॥ पतंग अवधूतासि स्वये ॥ उपदेशिले  
जाणिजे ॥ ६४ ॥ त्या पतंग अवधूताचा पुत्र ॥ बाल  
अवधूत × × ॥ त्यासि उपदेशिले × × ॥ पतंग अवधूत  
याने ॥ ६५ ॥ त्या बाल अवधूत सद्गुरुचा ॥ उपदेश  
जाला मज साचा ॥ × × ॥ ६६ ॥ तवे स्वानुभवाचे  
उद्गार ॥ × × ॥ तो हा गुरुगोप्यप्रकाशासार ॥ वदविला  
असे मम वदनी ॥ ६७ ॥ × ×



काळ-प्लवनाम संवत्सरी ॥ दत्तात्रेय सन्मुख ॥ ग्रंथरचना ॥  
 शके १७०३ आषाढ शु० ७ ॥ उत्तरा नक्षत्र गुरुवारी  
 ग्रंथ संपूर्ण ६९ × × ॥ सद्गुरु बाल अवधूत रूपेण ॥  
 ग्रंथ जाहला संपूर्ण ॥ श्रोतयाते ह्यणे कृष्ण ॥ मुखे विवरिले  
 ॥ ७१ ॥ (पुस्तकजीर्ण व एकच आहे)

४९३. दासबोध

रामदासकृत

व० क्र० १३

अरा १

ओव्या

लिखित

दशक १, समास १-१०

पाने १-२३

दशक २, स० १-७, अपूर्त

पाने ३-३३

दशक ३, समास १-४, अपूर्त

पाने १-१२

ग्रंथ ११७०

४९४. दीपरत्नाकर

रत्नाकरकृत

व० क्र० १२

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय २--११

पाने २९० ग्रंथ २१८०

१. नाही

७. सूक्ष्मदेहनिरसन

२. वैराग्ययोग

८. सर्वनिरसन

३. माया अभाव

९. अद्वैतयोग०

४. स्वरूपानुभव

१०. पाषंडनिरसन

५. ब्रह्मांडनिरसन

११. षट्कर्मनिर्णय

६. स्थूलदेहनिरसन

माहिती—प्रति अध्याय समाप्तीत—इति श्रीचिदादित्य  
प्रकाश दीपरत्नाकरे इत्यादि०  
सिद्धानंदाचेनि प्रसार्दे ॥ बोले रामानंद पर्दे ॥  
रत्नाकराचेनि संवार्दे ॥ ग्रंथ विनोर्दे चालिला ॥  
ग्रंथ अपूर्त—अध्याय १ व १२-१४ नाहीत.

## ४९५. निगमसार

वामनकृत

व० क्र० १७

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १-९, अपूर्त,

पाने ७८ ग्रंथ १३००

माहिती— पुटकळ वेदांताची पाने २ आहेत जाणे  
पुस्तक.

## ४९६. पंचमुद्रा

अनाम (कर्ता)

व० क्र० ३

अरा १

ओव्या

लिखित

अपूर्त पाने १-१०

ग्रंथ ७९

## ४९७. पंच समासी

रामदासकृत

व० क्र० १३

अरा १

ओव्या

लिखित

अपूर्त

पाने १ व २१-२२ ग्रंथ १४

## ४९८. पंचीकरण (कोष्टक)

अनाम (कर्ता)

व० क्र० २

अरा १

मद्य

लिखित

पाने १-८

ग्रंथ ६०

माहिती—कांही ग्रंथ तुटका १च्या पानांत आहे—ओव्या  
३२-३७ ॥

पाने ७-८ गुरुस्तवनाच श्लोक, ओव्या ३० आहेत-

४२२. पंचाकरण

सुकुंदराजकृत

व० क्र० ९

अरा १

गद्य पद्य

लिखित

पाने १-१८

ग्रंथ ७९

माहिती— पूर्वार्थ— पंचाकरण विवरण ; उत्तरार्थ—महा  
वाक्य विवरण.

पान १८ गुरुपरंपरा श्रीआदिनाथ, श्रीहरिनाथ, श्री  
रघुनाथ, श्रीमुकुंदराज, माझी अतिभद्रवाणी ॥ पवित्र-  
केचीर्हाचिनी प्रोनिपात्रो पिनाकपाणी ह्यगेमुकुंदराज ॥

५००. भीमोपदेश

मेरुस्वामीकृत

व० क्र० ११

अरा १

ओव्या

लिखित

सूर्ये १ ला, कळा १२ }  
सूर्ये २ रा कळा १-११ }

पाने १-२४

पाने १-२३

१२ वा अपूर्ण

ग्रंथ १९३०

५०१. लिखितपांषाष्टि टीका

अनाम (कर्ता)

व० क्र० ९

अरा १

मूळ, ओव्या; टीका, गद्य

लिखित

पाने १-२६

ग्रंथ ३२९

माहिती—श्री ज्ञानेश्वरांच्या मूळच्या ओ० ३९ वर टीका आहेत, व मूळ ओठ्या ३६ तागाईत आहेत, बाकीच्या नाहीत, अपूर्ण ग्रंथ.

प्रास्ताविक—पान १ मंगळ नमना नंतर—श्रीज्ञानेश्वर योगिवर्ष, चांगदेव योगीश्वरासि पत्र लेखन मिसें, ओवी-प्रबंधनिर्मूनि समस्त साधक जनासि अनायासें ब्रह्मात्म्येक्य बोध व्हावया जोगें वेदान्त सिद्धांत स्वानुभव प्रगटिने झाले, त्या ओवियांचा अर्थ श्रीगुरु ज्ञानेश्वर प्रभादं यथामते सांगिजेतो ॥ × × ॥

५०२. विवेकसिंधु

सुकुंदराजकृत

व० क्र० <

अरा १

ओठ्या

लिखित

प्रकरण १-९

पाने ४० ग्रंथ ६९०

माहिती—पान १ प्रकरण १ गणेशस्तव श्लोक० शंकर-स्तवन श्लोक ॥ ॐ नमो सिद्ध भवानी शंकरा.....॥

१. सृष्टिकर्मे—स्वरूप समावेश
२. स्वानुभाव दृढीकरण
३. तत्वसृष्टिकथन
४. ईश्वर तनु त्रय कथन
५. जीववैभव्यकरण  
ग्रंथ अपूर्त.

५०३. शुकाष्टक

ज्ञानदेवकृत

व० क्र० १८

अरा १

संस्कृत श्लो० ; ओव्या

लिखित

अपूर्ण

पानें २, ३, ९ ग्रंथ २०

५०४. स्वानंदलहरी

मेरुस्वामीकृत

व० क्र० १०

अरा १

ओव्या

लिखित

अपूर्ण

पानें १-२ व १२-२३

ग्रंथ १२९

माहिती—पानें ३-११ नाहीत -

पान २२- ×× इति श्रीस्वानंद लहरी ॥

अनुभव मेरूचि उजरी

निष्ठा अनंत साक्षात्कारी ॥

संभवली मोक्षरमा ॥ ४७ ॥

५०५. ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका)

ज्ञानदेवकृत

व० क्र० १२

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १२ वा

पानें १-२२

ग्रंथ २५०

माहिती—पान २२ शके (१२१२) बाराशतें बाराह्यरे ॥

तै पदपद्धती केली ज्ञानेश्वरें ॥

सच्चिदानंद त्रिवाचरं आदरे ॥ लेखक जाला ॥ १ ॥  
 शकं मोळाशतं तरोत्तरे ॥ नै पदपद्धति केळी ज्ञानेश्वरें  
 गोविंदवरवा मुक्तांतरु ॥ जगज्जीवन लेखक ॥ २ ॥

## ५०६. ज्ञानेश्वरी

## ज्ञानदेवकृत

व० क्र० १२ अ.

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १९ वी उत्तम

पानें ४११

अध्याय १-१८

अंश १०,०००

माहिती काल-शालीवाहन शकाब्दाः ॥ १७२० ॥ काळ  
 युक्तिनाम संवत्सरे दक्षिणायणे वर्षक्रतौ भाद्रपदमासे कृष्ण  
 पक्षे द्वितीयायां मुरुवासेर आश्विनी नक्षत्रे शुभयोग शुभ  
 करणे एवंगुण विशेषेण विशिष्टायां शुभतिथौ श्रीमत्तंजा-  
 स्थळ-नगर्या महाराज श्रीमत्यागराज चरणारविंद मन्त्रिणौ  
 समाप्ति-भानुवंशां बुधिसंभन श्रीरामचंद्रमहतः प्रेरणया  
 स्वात्मानुभव विलासेन सकळ गीता भाष्य शिखामणिभूतं  
 श्रीमत्ज्ञानेश्वर्याः पुस्तकमिदं श्रीरामचंद्र प्रोत्यर्थं,  
 अवधूतेन संपूर्णं तथा लिखितं ॥ छ ॥  
 परमहंसा स्वादित चरणकमलचिन्मकरंदाय भक्त जन-  
 मानस निवासाय परम कारुणिकाय श्रीगोविंदायनमः ॥

गोपालं कृष्ण ढवळेकर संग्रह.

## ५०७. गर्भगीता

## अनाम कावि

व० क्र० १

अरा १

ओव्या (श्लोक, मूलाचें) लिखित  
पानें १-९ ग्रंथ ७०

माहिती—श्लोक २४ ओव्या ३०--

भूळ संस्कृत श्लोक फार अबद्ध आहेत.

पान १ प्रारंभ—नमूनि आधीं भव विघ्नहर्ता ॥

नेणेचि जो सद्गुरु द्वैतवार्ता ॥

त्याचें प्रसादें तरी गर्भगीता ॥

अजून पूस स्वयें कृष्णनाथा ॥

पान ९ इति श्रीकृष्णार्जुन संवादे ॥ गर्भगीता संपूर्णा ॥

माधुसायीराव—संग्रह.

५०८. आत्माराम

रामदास

व० क्र० ४

अरा

ओव्या

छापि

समाप्त १-९

पानें १-२१ ग्रंथ ८० } १००  
पानें १-७ ग्रंथ २० }

प्रस्तावना

माहिती—ओव्या० छा० श्रीकृष्णाविलास छापखाना

तंजावर शके १८३६ आनंद संवत्सर.

सुब्रह्मण्य पेशवे—संग्रह.

५०९. रुद्रयामळ टीका

अनंतदेवकृत

व० क्र० १

अरा १

सं० श्लोक टीका ओव्या

लिखित

पानें १-९

ग्रंथ १६०

त्यागराजस्वामी संग्रह.

५१०. अद्वैत सिद्धिः (संस्कृत) अपूर्ण } मराठी व हिंदी }  
 (द्रौपदी सांत्व चरित्र अपूर्ण }  
 अनाम कवि.

व० क्र० २ अरा १  
 सं० गद्य. मराठी श्लोक ३० छापी लिखित  
 पाने १३-१६

माहिती—मुखपत्रावर—specimen copy असें छापिलें  
 आहे. हेंच वेदांत. त्या मार्गे द्रौ० सांत्वन चरित्राचा  
 भागें अपूर्ण आहे. हे मराठी व हिंदी. हे वेदांत नव्हे.

५११. कपिल गीता टीका हरिदासआचरेकरकृत

व० क्र० ६ अरा १  
 ओव्या छापी  
 संस्कृत मूल अध्याय १-९ } पाने १०६  
 मराठी टीका प्रसंग १-९ }

माहिती—षड्मपुराणांतर्गत.

विषय—प्रसंग १. राजराजेश्वरयोग कथन

(सिद्धांत सारे)

२. राजरानेश्वरयोग कथन

(सिद्धांतसारे)

३. मंगलनमन (तारकाष्टके)

४. पंचत्रिंशद्वाक्य

५. हृदयस्थ गुह्य निरूपण

(तारक ब्रह्म राममंत्र ग्रंथ ३०)



विशेष—मुखपत्रावर “ टी. सुंदरराव त्रिचिनापल्ली  
ता० २८--१२--१९०१ ” असे लिहिले आहे.

चित्रे—आंतल्या पानावर—श्रीशंकर पार्वती आणि  
कपिल महामुनि ऋषिसिद्ध, ही चित्रे आहेत.

प्रारंभ नमन-ॐ नमोगुरु अद्वया ॥ अनंत अपार अव्यया ॥  
परात्परा सुखालया ॥ आनंदकंदा ॥ १ ॥ ×× ॥  
नमूं श्रीगुरु दत्तात्रेया ॥ आदिगुरु सर्वमया ॥××॥  
१९ ॥ आत्मराम हृदयींचा ॥ तोचि श्रीगुरु आमुचा  
॥ ×× ॥ ३७ ॥

प्रास्ताविक—कपिल महा मुनीश्वर ॥ ××× ॥ सांख्य  
शास्त्र जयाने निर्मिले ॥ ×× ॥ ३८-३९ ॥  
कपिल गीता रहस्य ॥ गुरु सांगती ऋषी सिद्धास  
×× ॥ ४० ॥ सकल शास्त्रांचे प्रमेय ॥ जें सकळ  
गुह्यांचे गुह्य ॥ उपनिषदांचे हृदय ॥ विश्राम धाम  
॥ ४१ ॥ करूं इच्छित असों टीका ॥ × ४२ ॥

पान १०० गुरुसेवेचा महिमा ॥ ×× ॥ अर्थीवर्णि-  
लासे प्रेमा ॥ ज्ञानेश्वर एकनाथी ॥ ७७ ॥ भागवत  
श्रीज्ञानेश्वरी ॥ ग्रंथ ×× ॥ आणिक हीं ग्रंथ-  
बहुत ॥ विवेकसिंधु आदि ×× ॥ ७९ ॥ ×× ॥  
प्रपंच परमार्थ दोहीं पक्षीं ॥ समर्थ भावे वर्तत असे  
॥ ८० ॥

गुरुसंप्रदाय—पान १०१ एकीजे गुरुसंप्रदायक्रम ॥ सद्गुरु  
श्रीहरिपूर्णाश्रम ॥ महावाक्यादि उपदेशपरम ॥ बीज-

हृदयीं पेरिलेजे ॥ ९७ ॥ तेचि पुढें विस्तारलें ॥  
 आत्मरामीं ( प्रगट ) झालें ॥ x x ॥ ९८ ॥  
 मुख्यसांप्रदायलक्षण श्रीआदिनाथ दत्तात्रेयापामून ॥  
 विस्तार जाहला असे जाण ॥ दशनामादिकरूनियां  
 ॥ ९०० ॥ आदिगुरु दत्तात्रेय पूर्णानंदी तेथूनि  
 नारायण, योगानंद तेथूनि आत्मरामीं जीवन तेथुनि  
 हरिदास ॥ ९०१-९०४ ॥

कुलदेवता-आदि कृपा येमायेची ॥ तेचि दुर्गा कुलस्वामिणी  
 आमुची ॥ राशीनपूर मूळपीठीची ॥ अर्धमात्राहणतीजे  
 ॥ ९ ॥

ग्रंथकाळ } ग्रंथजाहला तये स्थलीं शक १६७२ प्रमोदाब्दवर्षा  
 व स्थल } काळ, आषाढ शुक्ल द्वादशी गुरुवार टीका समाप्त-  
 वृत्तिग्राम--१०५-१०७ वृत्तिभूमिकाग्राम आचरे ॥ वसतसे  
 प्रेमसिंधूचिचार्तरे ॥ तेचि मिराशि अधिष्ठान अचरे  
 जाणजे आपुले संत हो ॥ ८ ॥ तेथें विंदु सदाशिव  
 नांदतसेस्वयमेव ॥ रामेश्वर सद्गुरुवाव ॥ समर्थ थोर  
 त्रिभुवनीं ॥ ९ ॥ १०९ ॥

समाप्ति--पान: १०२ इति श्रीपद्मपुराणे सिद्धांतसारे कपिल  
 मुनि ऋषि सिद्ध संवादे हरिदास आचरेकरोपनाम  
 भक्तविरचित कपिलगीता टीकायां अध्याय (संपूर्णः) ॥  
 हा ग्रंथ पुणेपेटशनवार मेहुणपुरा येथें जगद्धितेच्छु  
 छापखान्यांत छापिला, तारिख १ जनवरी सन् १८९६  
 शक १८१६ ( आवृत्ति २ री)

इतर--मुखपत्राबरोवरील पानांत प्रस्तावना असून रावजी  
श्रीधर गोंधळेकर यांनी (सहिछापून) आहे सर्व हक  
आपल्याकडे आहे, असे ह्मणतात०

५१२. पंचीकरण अपूर्ण अनामकविकृत  
व० क्र० १ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-८ ग्रंथ १००  
माहिती—मुखपत्रावर—त्रियंबक सुवाभट्टपुस्तकम् असें  
आहे—

५१३. भगवद्गीताव्याख्यान अनामकविकृत  
व० क्र० ३ अरा २  
गद्य लिखित  
अध्याय १ ला प्रति १ ली पानें १-९ ग्रंथ १२०  
माहिती—मूल संस्कृत श्लोक.

५१४. भगवद्गीता व्याख्यान अपूर्ण अनामकविकृत  
व० क्र० ४ अरा १  
गद्य लिखित  
अध्याय १ ला प्रति २ री पानें १-७ ग्रंथ ९०  
माहिती—मूल संस्कृत श्लोक.

५१५. भगवद्गीताटीका माधवकृत  
व० क्र० ७ अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १-१८

पाने १-१६९ अंथ ३४००

माहिती—इदं पुस्तकं मानमोडि नारायणेन लिखितम् ॥

## ५१६. योगवासिष्टसारटीका माधवदास नारायणाचा

(मूलासह)

(कृष्ण) कृत

व० क्र० ९

अरा १

ओव्या  
संस्कृत श्लोक }छापी  
बैडकोलेले

प्रकरण १-१०

पाने १-२०८

माहिती—(पान २०८) माधव दास नारायणाचा जो मूळि-  
चेनि कृष्ण नांभे साचा ॥ ×× ॥ २७१ ॥

१. वैराग्य प्रकरण

६. आत्मनःप्रकरण

२. जगन्मिथ्या

७. शुद्धब्रह्मनिरूपण

३. जीवन्मुक्त

८. आत्मदर्शन

४. मनोलय

९. चिद्रूपनिरूपण

५. वासनोपशमन

१०. ब्रह्मप्राप्तिनिरूपण

पान १-अथयोगवासिष्ट आरंभ-जय श्रीआदिगुरुपरब्रह्ममूर्ति  
तुझे इच्छेनें उत्पात्ति स्थिति लय होती ॥ ×× ॥ १ ॥  
ऐशी सद्गुरु नारायणा प्रति केली विज्ञापना ॥ ×× ॥  
१९ ॥ वक्ता, वासिष्ट, श्रोता श्रीराम २७-४४ ; या  
लघुवासिष्ठाची टीका पदपदाभिप्रायनिका ॥ निरोपि जेल  
एका ॥ महाराष्ट्रशब्दीपै ॥ ४६ ॥

पान २०७—केले व्याख्यान दशप्रकरणाचे ॥ × × ६१

पान २०८ शक १९१४ नंदन संवत्सर दक्षिणायन  
आश्विन कृष्ण ८/९ सोमसुताचा (बुध) वार शुक्र योगें  
आश्लेषा ॥ येणें कार्त्ती, या लघुवासिष्टाची टीका बराब  
देशी पंचग्रामी असतां झाली ॥ ६६-३८

५१७. लहानशा आर्य— (दिवान बाहदूर)

प्रश्ना वलि नं. ३ रु० रघुनाथराव कृत

व० क्र० १०

अरा १

गद्य

छापी

पानें १-४७

विशेष माहिती—या लहानशा पुस्तकांत प्रस्थानत्रयी बदल  
संक्षिप्त वर्णन अमून त्यांचें प्रमाणतारतम्य सांगितले  
आहे.

इंदूर होळकर छापखान्यांत छापिली. इ० सन् १८८७.

५१८. सप्तचक्रविवरण

श्रीमत्परमहंस

परिव्राजकाचार्य कृत

व० क्र० ११

अरा १

गद्य

लिखित

अनेकचिकट—

वून लांब कागद १

ग्रंथ ३००

५१९. ज्ञानेश्वरी (सटीप) }  
भाबार्थ दीपिका }

ज्ञानदेवकृत

व० क्र० ८

अरा १

ओव्या

छापी

अध्याय १-१८

पाने (९२+११८) १७०

अध्याय १६ ची पाने ९९-९६ जास्त आहेत.

अध्याय ९-१० ची पाने ३१-३२ नाहीत.

माहिती-इतर प्रतींतील प्रमाणेंच. मूल संस्कृत श्लोक आहेत. अध्याय १८ पान २६-हा ग्रंथ हिंद एजन्सी बुकसेलर्स मुंबई, यार्नी पुणे येथे भारत भूषण छापखाना व मुंबई येथे नेटीव ओपिनियन "छापखाना", व "सुवर्ण प्रिंटिंग" छापखाना या ठिकाणी छापून प्रसिद्ध केला शक १८३०

अध्याय १-१८ चे विभाग-

१. प्रथम षष्ठाध्यायी अध्याय १-६

२. द्वितीयषष्ठाध्यायी अध्याय ७-१२

३. तृतीय षष्ठाध्यायी अध्याय १३-१८

पुस्तक स्वल्प जीर्ण आहे.

५२०. ज्ञानदेवी, भववद्गीता

ज्ञानदेव कृत

व० क्र० ९

अरा १

ओव्या

लिखित

तुटक्या अध्यायांची तुटकी

पाने ११ ग्रंथ ७०

वेदांत—खांसखरीदी छापीं.

५२१. खडेतात्विकबोल महादेव हरि मोडक  
बी. ए. लेखक.

व० क्र० १

अरा

गद्य

छापी

भाग १ ला

पानें १-९७ } १०१

प्रस्तावना इ०

पानें ४

माहिती—यांत २९९ बोल आहेत मुद्रक व प्रकाशक—  
अच्युत चिंतामण भट यशवंत छापखाना, पुणे अवृत्ति  
२ री सन् १९१३, किंमत ६ आणें.

५२२. खडेतात्विकबोल महादेवहरिमोडक बी. ए.

व० क्र० २

अरा

गद्य

छापी

भाग २ रा

पानें १-९६ } १०१

प्रस्तावना इ०

पानें ९

माहिती—यांत १८० बोल आहेत, बाकी माहिती वरील  
प्रमाणेंच.

५२३. खडेतात्विकबोल महादेव हरिमोडक बी. ए.

व० क्र० ३

अरा

भाग ३ रा

पानें १-१३२ यांत बोल १३२

उपासना

पानें १३३-१९२ ,, ५६

|               |                  |    |
|---------------|------------------|----|
| लोक संत्रह    | पानें १९३-१७९ ,, | ६१ |
| प्रस्तावना इ० | पानें ६          |    |

### माहिती-अर्पण पत्रिका

सत्यलोकवासी परमकारुणिक विद्यातीर्थ गुरुवर्य बाल  
गंगाधरटिलक यांचे चरणारविंदी हे बोल सादर समर्पण  
असोत-विनीत व विनत शिष्य म० ह० मोडक. ता०  
१३-८-२४ अवृत्ति १ली, इतर माहिती वरील  
प्रमाणें सन् १९२४ किंमत १। रु.

### ५२४. ग्रंथराज

### दासोपंत (दिगंबरानुच

व० क्र० ११

ओव्या

छापी

प्रकरण १-८

पानें १-९६

प्रस्तावना

पानें १६

माहिती-आंत दासोपंताचे देवघर, अंबाजोगाई, ही सुंदरतसबीर  
आहे. भारत-इतिहास-संशोधक मंडळ, पुणे-महाराष्ट्रीय  
सारस्वत ग्रंथ २ रा. हें पुस्तक घुळें येथें रा० शंकर-  
श्रीकृष्णदेव यांच्या श्रीआत्माराम छापखान्यांत छापून,  
पुणे येथें रा० खंडेराव चिंतामणमेहंदळे यानां भा. इ.  
सं० मंडळाचे कार्यालयांत प्रसिद्धकेले. आषाढवद्य ६  
शके १८३६ किंमत आठ आणे.



५२६. दासबोध रामदास कृत  
मराठी भाषांतर (ल. रा. पांगारकर)

व० क्र० ९ प्रति १ ली  
मूल, ओव्या भाषांतर गद्य  
दशक २०, समास २०० पानें १-७२४  
प्रस्तावनादि पानें ३०

माहिती-छापी-आंत श्रीसमर्थांची तसवीर आहे. संपादक व भाषांतरकार, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर बी. ए. संपादक, "मुमुक्षु" पुणे. प्रकाशक केशव भिकाजी ढवळे, बुक् सेछर, माधव बाग, मुंबई. विजयदशमी शके १८४९ सन् १९२३ किंमत रु० ४.

५२६. दासबोध रामदास कृत  
मराठी भाषांतर (ल. रा. पांगारकर)

व० क्र० ६ प्रति २ री  
मूल ओव्या  
भाषा गद्य  
दशक २० समास २०० पानें १-७२४  
प्रस्तावनादि पानें ३०

५२७. भक्तमणिमालासार्थ लक्ष्मण रामचंद्र  
(भागवतांतीलवेंचे) पांगारकर बी. ए.

मूल संस्कृत श्लोक भाषांतर गद्य

छापी पानें १-२९२

प्रस्तावनादि पानें १६

माहिती—संपादक ल० रा० पांगारकर बी. ए. मुमुक्षु-  
कर्ते पूर्णें.

प्रकाशक—गणेश महदेव आणि कंपनी मुंबई. मुद्रक—  
केशव रावजी गोंधळेकर जगद्धितेच्छु प्रेस ९०७  
शनवार पुणे.

५२८. भक्तिमार्गप्रदीप ल. रा. पांगारकर बी. ए.  
संपादक.

व० क्र० ८ छापी

अभंग इ० पानें १-१२०

गद्य प्रस्तावनादि पानें ८

माहिती—संपादक व प्रकाशक ल. रा. पांगारकर बी. ए.  
मुमुक्षु कर्ते पुणे आवृ० १०

भाद्रपद १८४२, अक्टोबर १९२७. किं० आठ आणे,  
मुद्रक लक्ष्मण भाठ राव कोकाटे, हनुमंत छापखाना,  
पुणे, शनवारपेठ.

५२९. मनोबोध उर्फमनाचे श्लोक रामदासकृत  
सार्थ व सभाष्य ल. रा. पांगारकर

व० क्र० ४ छापी

श्लोक मूलाचे पानें १-२८३

प्रस्तावना पानें ३६

माहिती—संपादक व प्रकाशक—

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर बी. ए. संपादक “मुमुक्षु” पुणे  
मुद्रक—गणेश काशीनाथ गोखले, सेक्रेटेरि, श्रीगणेश  
प्रिंटिंग वर्क्स शनिवारपेट ४९९ जमखंडीकराचा वाडा,  
पुणे. किंमत १२ अणे श्लोक २०९.

५३०. महाराष्ट्रीय-सारस्वत

| ग्रंथ ३ रा स्फुट प्रकरणें | कर्ता      |
|---------------------------|------------|
| १. निर्याणाचे अभंग        | तुकाराम    |
| २. गीतासार                | एकाजनार्दन |
| ३. गीतासार                | पूणानंद    |
| ४. उपदेशरत्नाकर           | रत्नाकर    |
| ५. रावुळपुराण             | कृष्णनाथ   |
| ६. निर्विकल्पग्रंथ        | जनीजनार्दन |
| व० क्र० १२                | छापी       |
| ओ० श्लोक ३०               | पानें १७०  |

माहिती—धुळे, श्रीआत्माराम छा० छा० शक १८३६  
पुणे, भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथमाला.

५३१. रामदासाचेसमग्रग्रंथ रामदासकृत

|                |                       |
|----------------|-----------------------|
| व० क्र० ७      | छापी                  |
| ओ० पदे-श्लो ३० | पानें ७०४ (३६८ + ३३६) |
| प्रस्तावना     | पानें १६              |

माहिती—आंत समर्थांची तसवीर आहे. मुद्रक व प्रकाशक शंकर नरहर जोशी-चित्रशाळा स्टीम्प्रेस, ८१८ सदाशिवपेठ पुणे शा० श १८३९ किंमत २ ॥ रुपये यापुस्तकांतील जुन्या दासबोधाची पाने ३२२-३९२ आणि पुढे (चुकीने) ६६७-६८२ असे छापिले आहे. चूक नाट केलीतर पुढे ३५३-३६८ असले पाहिजे.

### ५३२. सिद्धांतसंहितापूर्वार्ध सोहिरोबानाथआंबिये

व० क्र० १०

छापी

भाषांतर ओ०

पाने १-१५६

मुखपत्रादि

पाने ६

माहिती—काव्यसंग्रह २२—साधुवर्य सो० आंबिये कृत पारमार्थिक कविता संग्रह-१. सि० संहितापूर्वार्ध-हा वामनदाजी ओक हेडमास्तर हैस्कूल. रायपूर, यार्नी अर्थ निर्णायक व अवांतर माहितीच्या टीपा देवून जुनाट हस्त लिखित प्रतीच्या आधारें तयारकेला-तो मुंबईत जावजी दादाजी यांच्या निर्णयसागर छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केला. १८९६ किंमत १४ अणे.

श्री जगद्गुरु शंकराचार्य, मठ संकेश्वर, यांस अर्पण केला असे.



॥ श्रीः ॥

तंजावर महाराज शरभोजी यांच्या

सरस्वती महाल ग्रंथसंग्रहातील

मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

वर्ग २—पुराण.

नंबर ५३३-९८२ स

- I. पुरातन संग्रह-नं० ५३३-९८२
- II. नूतन संग्रह-नं० ९८३-९८२

१. खांस खरिदी-नं० ९७९-९८२

२. देणगी-नं० ९९३-९७४

(१) पतंग अवधूत ९९३-९९६

(२) गो० ढवळेकर ९९७-९९९

(३) सु० पेशवे ९६०-९६९

(४) त्याग० स्वामी ९६६-९७८



॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांचा  
सरस्वती महाल ग्रंथ संग्रह  
मराठी ग्रंथांची बयाजवार यादि

वर्ग २-पुराण.



|   |             |
|---|-------------|
| ५३३. अग्नीश्वर माहात्म्य  | विरूपाक्षलत |
| व० क्र० १९०   | अरा १९      |
| ओव्या   | लिखित       |
| प्रति १ ली उत्तम,   | पाने १-१०१  |
| अध्याय १-१७   | ग्रंथ १९००  |
| माहिती-प्रास्ताविक पान २ व १०१-चोळ देशाधिपति<br>सद्गुण संपन्न शरफेंद्रनृपाज्ञेनें विरूपाक्षें हा ग्रंथ रचिला.<br>स्थळ } शरफेंद्र नृपाच्या विद्याकलानिधिशाळेंत पढलेल्या<br>काल } बालकानीं ॥ चंद्राक्षमुनि कलाधर ॥ गणितशर्कापें<br>विरोधि शुभवर्षी ॥ शिवरात्रीचे दिवसीं लिहिलासे ग्रंथ<br>॥४॥ भविष्योत्तर पुराणांतर्गत. |             |

|                          |                           |
|--------------------------|---------------------------|
| ५३४. अग्नीश्वर माहात्म्य | विरूपाक्ष<br>(शिवदास) कृत |
| व० क्र० १९१              | अरा १९                    |
| ओव्या                    | लिखित                     |

प्रति २ री पाने १-११८  
 अध्याय १-१७ ग्रथ १९००  
 नाहेती-ठो० क्रमांक ९३३ च्या प्रमाणेंच, लेखकाची  
 माहिती नाही. भाविष्योत्तर पुराणांतर्गत.

५३५. (अनसूया माहात्म्य)

दत्तात्रेय माहात्म्य दिगंबरानुचरकृत  
 व० क्र० ८७ अरा ४  
 ओव्या लिखित प्रति १ ली  
 अध्याय १-६ त पाने १-४१ त,  
 अ० २-३ अपूर्ते पाने १२-१७ नाहीत.  
 ग्रंथ ९१०  
 माहिती-ठो० क्रमांक ९३५ व ९३६ दोनी ही एकच  
 पुस्तक; नाव मात्रच भेद. ब्रह्मांड पुराणांतर्गत-

५३६. अनसूया माहात्म्य  
 (दत्तात्रेय माहात्म्य)

दिगंबरानुचरकृत  
 व० क्र० ८८ अरा ४  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री अध्याय १-६ पाने १-५१ ग्रंथ ७००  
 माहिती-ठो० क्र० ९३५ पहा.  
 समाप्ति-पान ९०-- ×× इति श्री अवधूत-पुराण ॥  
 कथा श्री दत्तावरण । झालें शिष्या प्रति कथन ॥  
 प्रसंग पूर्ण साहवा ॥ १२६ ॥  
 लेखक-स्वहस्ताक्षर श्रीदत्तपादपूज्य गोविंदराज योगीश्वर  
 म्यास्ति ॥



१६ अवतार—

|                      |                             |
|----------------------|-----------------------------|
| १. श्रीयोगिराज       | ९. विश्वंभर अवधूत           |
| २. अग्निवरद          | १०. मायामूल अवधूत           |
| ३. दत्तात्रेयहेमगर्भ | ११. मायामुक्त अवधूत         |
| ४. कालाग्निशमन       | १२. आदि गुरु                |
| ५. योगिजनवल्लभ       | १३. शिवावतार                |
| ६. लीलाविश्वंभर      | १४. श्रीदेवदेव              |
| ७. सिद्धिराज         | १५. दिगंबर शांतमूर्ति       |
| ८. ज्ञानसागर         | १६. कृष्णश्याम कमलनयनमूर्ति |

ब्रह्मांड पुराणे ब्रह्मकैवर्ते—

५३७. आदिकैलास माहात्म्य विरूपाक्ष

(शिवदास) कृत

व० क्र० १५२

अरा १५

ओव्या

लिखित

अध्याय १-३०

पाने १-१८४ ग्रंथ ४८००

माहिती—पान २ व १८४ श्रीशरभेंद्र आज्ञेने, शक  
१७९० (सत्राशेषपत्र) सर्वधारी संवत्सर श्रावण मासी  
आरंभिले, विरूपाक्ष कवीने (शिवदासे).

स्कादे शिवरहस्योत्तर खडांतर्गत.

५३८. आश्रम धर्म

माधवात्मजकृत

व० क्र० १३२

अरा १०

ओव्या

लिखित

पाने १-५

ग्रंथ ५२

५३९. इंद्रियजय

प्रतापसिंहकृत

(तुळजेंद्र महाराजसुत)

व० क्र० ९३

अरा ४

ओव्या

लिखित

पानें १-१५

ग्रंथ १६५

माहिती—भविष्य पुराणांतर्गत. पान १५-×× तुळजेंद्र  
महाराजसुत ॥ प्रतापसिंहनामें विख्यात ॥ त्याहीं  
लोकोपकारार्थ ॥ हेंकथानक अद्भुत सांगितलें ॥ १३३ ॥

५४०. उमासंहिता

अनाम (कवि)

व० क्र० १७७

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १-१० व ११ वा अपूर्त.

पानें १-१५१

ग्रंथ २१०७

माहिती—पान २-उमासंहिता कठिणमोठी ॥ ह्यणून  
रचिली ही ह्यराटी ॥ ×× ॥ १३  
आह्मी रघुपतीचेदास ॥ तत्पदसारथी सर्वदा मानस ॥  
देवुनि करावया हा ग्रंथ सरस ॥ जाहला हव्यास आह्मासी  
॥ १४ ॥

५४१. उमासंहिता  
भावप्रकाशटीका

} गंगाधरकृत

व० क्र० ८३

अरा ३

ओव्या

लिखित

अध्याय ६-१२

पानें ४७ अंथ १३०१

रामायण कथा महिमा,—बाल ते युध्दकांड.

माहिती—अध्याय १२, पान ७ श्रीरामायणाची पठणाविधि,  
व ऋष्यादिक्रम सांगितले आहेत ॥ ×× जो सकल  
कुवलय चंद्र ॥ प्रतापसिंहसुते तुळजेद्र ॥ ×× ४३ ॥  
जो चोळधरणीचा धणी ॥ पुरवी दीनजनाची धणी ॥  
अध्याय पंचक गुणी ॥ सुलक्षणीटिका त्याची ॥ ४४ ॥  
लाहोनि त्याचा उपदेश ॥ भक्तिरसाचामुख्यदेश ॥  
तैसा सद्गुरुसंदेश ॥ ×× ॥ ४५ ॥ तदनुसारी अध्याय  
सप्तक ॥ टीकाहे भावप्रकाशक ॥ कथी गंगाधर ॥ ४६ ॥  
यांत रामायणकथामहिमा वर्णन असे ॥

५४२. उमासंहिता

प्रतापेंद्रसुत (तुळजेद्र) कृत

व० क्र० ९६

अरा ४

ओव्या

लिखित

अध्याय १-९

पानें १-२७

अंथ ६६३

माहिती—अध्याय १ पान १ ×× ज्याचें श्रीतारकब्रह्म  
हें अभिधान ॥ ×× ॥ ८-११ ॥

नमन--आतां वेडूं रामाख्यपंडित ॥ ×× ॥ १२ ॥ ज्याच्या  
साहित्यानसे खरडा ॥ नाहीबळिहरणखरडा ॥ सर्वांसिकळे  
ऐसा अर्थउवडा ॥ चाले घडवडा वाचकघाटी ॥ १३ ॥  
जेणें भागवतादि महा अंथ ॥ टिप्पण रचून ॥ ×× ॥ १४ ॥  
प्रास्ताविक—ज्ञान योगी राजर्षि प्रतापसिंह जनक इ० ॥

१५-१८ ॥ त्या प्रतापसिंह भूपतीची राणी ॥ जे,  
यमुनांबा ॥ १९-३४ ॥ ऐशिया यमुनांबा पतिव्रतेने ॥  
उध्दरावया प्राकृतजन ॥ उमासंहिता पांच अध्याय ही  
भाषेने ॥ करी ह्मणोनि आज्ञापिले ॥ ×× त्या योगे हे  
निपजले प्रबंध ॥ ३५-३६ ॥

५४३. उमासंहिता

प्रतापेंद्रसुतकृत

व० क्र० ९६ अ

अरा ४

ओव्या

लिखित

अध्याय १-९

पाने ७३ ग्रंथ ६६३

माहिती—वरील प्रमाणे.

५४४. कार्तिकमहात्म्य

रंगनाथकृत

व० क्र० १३९

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-३०

पाने १-११८

ग्रंथ १६००

माहिती—प्रास्ताविक-पद्मपुराणांतर्गत पान १०६- भोसळ-  
कुलोत्पन्न अनेकसद्गुणालंकृत शरभेंद्र भूपाच्या आज्ञेने  
रंगनाथानी भाषा ग्रंथ रचिला असे ॥ १६-२१ ॥  
काळ व स्थळ-शर्की वसुदेवमुनिशशी ॥ व्ययार्द्रि, कार्तिक  
शुध्दत्रयोदशी ॥ रेवतीसिद्धि योग तैत्तुलेशी ॥ तैत्तुलेशी  
उदेजेतां भानू ॥ २३ ॥ श्रीशरभेंद्राचिथा राजधानी ॥  
प्रताप रामाचे सन्निधानी ॥ ग्रंथ प्रारंभिला मंगळविधानी

चंद्र मौळीसी ध्यानीं आणोनियां ॥ २४ ॥ सवेचि  
मार्गशीर्ष शुध्दचतुर्दशीं ॥ बुववारीं रोहिणीं असतां  
शशि ॥ साध्य योगीं वणिर्जी तिसरे तासीं ॥ ग्रंथ संपूर्ण-  
तेसी पावला असे ॥ २५ ॥

५४५. कार्तिक माहात्म्य

रंगनाथकृत

व० क्र० १४०

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-३०

पानें ९९ ग्रंथ १९००

माहिती-ठो० क्रमांक ९४४ च्या प्रमाणेंच.

५४६. कार्तिक माहात्म्य

रंगनाथकृत

व० क्र० १४१

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति ३ री अध्याय १ २६ व २७ } पानें १-१०२ ग्रंथ १९००  
वा अपूर्त आणि २८-३० नाहीत. }

५४७. काशी माहात्म्य

गंगाधरकृत

व० क्र० ७८

अरा ३

ओव्या

लिखित

अध्याय १-१३

पानें १-९१ ग्रंथ १०६०

माहिती--पान २ रें × ॥ तोचि आराध्य दैवत परम

मजलागि श्रीसीताराम ॥ ×× ॥ ६ ॥

पान ९० वें ×× ॥ कथी रुक्मांगदनेंदन ॥ विनयें-

कडून गंगाधर ॥ ९९ ॥ पद्मपुराण प्राताळ खडांतर्गत.

## पुराण.

५४८. गणेश पुराण उत्तरखंड माधवस्वामीकृत

व० क्र० ११९

अरा ८

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १--४६६

अध्याय १--८४

ग्रंथ ११००

माहिती—काल पान ४६६ ×× ॥ संवत्सर नामें  
विजयें ॥ सकलजये साधारण ॥ ८१ ॥ भाद्रपद कृष्ण  
भानु सप्तमी ॥ तें गणेश पुराण चौथे यामी ॥ संपले  
रवि संध्याकाल नेमी ॥ पावन हे भूमी जनासीं कर्ते  
॥ ८२ ॥ अध्ये चारि विसावरि चारी ×× ॥ एकवीसें  
कुसरी भाग तुटत ॥ ८३ ॥

स्थल--प्रसिद्धजेकां गौरी मायोर ॥ त्या समीप त्रिवंदूर,  
उभय त्रामीं मध्ये नीर ॥ प्रवाहे सुंदर नीर कावेरीचे  
॥ ८४ ॥ तीचीया वाम भागीं देवालय ×× ॥  
रामलक्ष्मण सीता असती तिथे ही सन्मुख हनुमंत वज्र  
देही ॥ ग्रंथ ते ठायीं समप्ति आला ॥ ८४ ॥

प्रास्ताविक—पान २—गणेश शारदा सद्गुरु स्तवनानंतर— x  
एकाग्र पर्यसा सादर कथा ॥ श्रवणें भंगती दोषाच्या-  
चळथा ॥ उपासना खंड मार्गे समाप्तता ॥ पावले तें  
चित्ता आणिलें तूह्मीं ॥ ३१ ॥

आतां उत्तरखंड क्रीडाकांड ॥ गजाननाचें परमगोड ॥  
निरोपिजेळ ×× ॥ ३२ ॥

गणेशगीता—७ अध्याय (७६-८२).

५४९ गणेश पुराण

माधव स्वामीकृत

व० क्र० १२०

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १--८४

पानें १-९०९, ग्रंथ ११०००

माहिती-ठो० क्रमांक ९४८ च्या प्रमाणेंच.

५५०. गो सावित्री टीका

गंगाधरकृत

व० क्र० ७९

अरा ३

ओव्या

लिखित

पानें १-४

ग्रंथ २०

माहिती-पान ४ × × व्यासोक्त कथिलें तूह्या लागून ॥

प्रसंग कडून या शेष धर्मी ॥ १९ ॥

इति गंगाधर कृता गो सावित्री टीका संपूर्णा ॥

५५१. जडभरतोपाख्यान

माधव स्वामीकृत

व० क्र० १२३

अरा १०

ओव्या

लिखित

द्वितीयांशे अध्याय .....वा }  
विष्णु पुराणांतर्गत

पानें १-२३ग्रंथ ११९

५५२. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क्र० १६७

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति १ ली

प्रसंग १-३

पानें १-९४

ग्रंथ १०२८

माहिती—भागवत पुराणांतर्गत— उर्वशीनें दुर्वासमुनीचा उपहासकेला ह्याणून त्यानीं शाप दिल्या प्रमाणें ती दिवा अश्विनी आणि रात्रौ सुंदर स्त्री होवून फिरत असतां डांगवी देशाचा राजा डांगवी यानें त्या अश्विनीला धरून रात्रौ उपभोग घेत असतां, नारदानें ती बोडी मागतिली. परंतु राजानें न दिल्या लठ्ठें नारदानें श्रीकृष्णाकडे कळविलें. तेव्हां कृष्णाशी युद्ध करण्याचा प्रसंग घेण्यादरोबर सुभद्रेच्या अभयप्रदानानें धर्मराज त्या राजाचा कैदार घेतला. मोठे युद्ध झालें परंतु त्यांत विष्णुचक्र भीमाचीगदा, हनुमंत व भीम या औट वज्राचा संयोग झाल्या बरोबर ती अश्विनी रूप अप्सरा शापमुक्त झाली इ० कथा.

५५३. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क्र० १६८

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-३

पानें १०९ अंथ १०२८

भागवतांतर्गत

५५४. डांगवीपुराण

संजीवनकृत

व० क्र० १६९

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-३

पानें १-१०६ अंथ १०२८

भागवतांतर्गत



## पुराण.

५५५. डांगवीपुराण

व० क्र० १७०

ओव्या

प्रति ४ थी प्रसंग १-३  
भागवतांतर्गत

संजीवनकृत

अरा १७

लिखित

पानें ६० ग्रंथ १८२८

५५६. डांगवीपुराण

व० क्र० १७१

ओव्या

प्रति ९ वी प्रसंग ३ रा

माहितो—पहिल्या पानावर पानें १-३१ असें दाखविलें  
आहे. परंतु ३१ वें पान नाही. प्रसंग अपूर्त.  
भागवतांतर्गत.

संजीवनकृत

अरा १७

लिखित

पानें १-३० ग्रंथ ४२०

५५७. तुळसीमाहात्म्य

व० क्र० ९१

ओव्या

प्रति १ ली,

पानें १-९

माहिती—पद्मपुराणांतर्गत—तु० मा०

प्रतापरामकृत

अरा ४

लिखित

अध्याय १-३

ग्रंथ १९४

५५८. तुळसीमाहात्म्य

व० क्र० ९२

ओव्या

प्रतापरामकृत

अरा ४

लिखित

प्रति २ री

अध्याय १

पानें १-८

ग्रंथ ९०

माहिती—पद्मपुराणांतर्गत-तु० मा० अध्याय १ च असलातरी वरील हो० क्र० ९९७ तील ओव्या आहेत. ह्या दुसऱ्या प्रतींत आरंभी २० ओ० नाहींत.

६५९. तुळसीमाहात्म्य

अनाम

व० क्र० १७२

अरा १७

ओव्या

लिखित

अपूर्त

पानें १-८ ग्रंथ ९०

६६०. तुलाकावेरीमाहात्म्य

गोविंदकविकृत

व० क्र० ७२

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-३०

पानें १-११४

ग्रंथ ४०००

माहिती—पान ११४-××॥ ऐसें दाख्य कथी धर्मवर्मांस ॥ काळ—शक सत्राशें सत्तेचाळीस ॥ पार्थिव वर्ष कार्तिक मास ॥ प्रारंभदिवस शुद्धनवमी ॥ ४७ ॥ फाल्गुनी पौर्णमादिनीं ॥ उत्तरा नक्षत्र मिथुन लग्नीं ॥ गुरुवारीं वणिक्करणीं ॥ हा ग्रंथ माध्यान्ही पूर्ण जाला ॥ ४८ ॥ ×× ॥ कथी वृतांत गोविंदकवी ॥ आग्नेयपुराणांतर्गत.

६६१. तुलाकावेरीमाहात्म्य

गोविंदकविकृत

व० क्र० ७२ अ

अरा २

ओव्या

लिखित

प्रति २ री

अध्याय १-३०

पानें १-१९५

ग्रंथ ४०००

माहिती—आग्नेय पुराणांतर्गत-बैदकेलेले पुस्तक.

५६२. त्यागराज ध्यान

माधवात्मज

(माधवकिंकर, दास) कृत

व० क्र० १३१

अरा १०

ओव्या

लिखित

पानें १-८

ग्रंथ ६०

माहिती—आगमोक्त.

५६३. त्यागेशमाहात्म्य  
(त्यागराज मा०)

माधवात्मज (माधव  
किंकर, दास) कृत

व० क्र० १२९

अरा १०

ओव्या

लिखित

अध्याय १-६

पानें १-३५ ग्रंथ ४०३

माहिती—पान १ ओ० २-३४—प्रसंगानें द्वैताद्वैत ऐक्य-  
भाव निरूपिला आहे. स्कान्द पुराणांतर्गत.

५६४. त्यागेश्वर—

माधवात्मज (माधव-

आगमोक्त ध्यान

किंकर, दास) कृत

व० क्र० १३०

अरा १०

ओव्या

लिखित

पानें १-१५

ग्रंथ १४०

५६५. दिवोदासचरित्र

माधवात्मज

(माधवकिंकर, दास)

व० क्र० १३३

अरा १०

ओव्या

लिखित

अध्याय १-२२ (१-२१)

पानें १-७२ ग्रंथ २३४३

माहिती—काशी खडांतर्गत—जरी अध्याय २२ दिसण्यांत  
आहेत, तरी १-२१ च. अध्याय २० वा चुकीने २१ वा  
झाल्याने, २० वा ह्य० १ अध्याय कमी झाल्याने कुळ  
अध्याय २१ च होतात.

मुखपत्रावर—तुळजा राजस्येदं पुस्तकम् अर्ते जाणविलें आहे.

५६६. धनुमासमहात्म्य

गोविंदकाविकृत

व० क्र० ७०

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली उत्तम—

पानें १- ८१

अध्याय १-३०

ग्रंथ १८००

माहिती—

प्रास्ताविक—पान ८० येणें परी कृष्ण मार्कंडेय ॥ दधिपालास  
धर्मास स्वये ॥ बोलिलें तेंचि मूत सदय ॥ वदता होय  
नैमिषवासियां ॥ ५२ ॥ चोळदेशी कावेरी तीरीं  
पंचनदक्षेत्रासमीप तंजापुरीचा राजा, चंद्रमौळीभक्त  
सकल गुणालंकृत शरभेंद्र भूपतीच्या अज्ञा वरून, शक  
काळ-१७४८ व्यय संवत्सर मार्गशीर्ष वद्य पंचमीत

गोविंदकवीनें धनुर्माहात्म्य आरंभ करून पुष्यशुद्ध दश  
मीस समाप्त केलें ॥

ओव्या ५३-६३ ॥ आग्नेयपुराणांतर्गत.

|                        |               |
|------------------------|---------------|
| ५६७. धनुर्मासमाहात्म्य | गोविंद कविकृत |
| व० क्र० ७१             | अरा २         |
| ओव्या                  | लिखित         |
| प्रति २ री             | पानें १-७९    |
| अध्याय १-३०            | ग्रंथ १८००    |

माहिती-टो० क्रमांक ५६६ च्या प्रमाणेंच आग्नेयपुराणांतर्गत

|                      |                   |
|----------------------|-------------------|
| ५६८. ध्रुव चरित्र    | माधवस्वामीकृत     |
| व० क्र० १२२          | अरा १०            |
| ओव्या                | लिखित             |
| प्रथमांश अध्याय ९-१० | पानें ६० ग्रंथ २२ |

माहिती—विष्णुपुराणांतर्गत.

|                   |              |
|-------------------|--------------|
| ५६९. ध्रुव चरित्र | चिंतामणि कृत |
| व० क्र० ३४७       | अरा २०       |
| दिंड्या           | लिखित        |
| पानें १-७         | ग्रंथ-४०     |

|                  |                      |
|------------------|----------------------|
| ५७०. ध्रुवाख्यान | अनाम                 |
| व० क्र० १        | अरा १                |
| ओव्या            | लिखित                |
| प्रति १ ली       | पानें १-१३ ग्रंथ २२२ |

## पुराण.

५७१. ऋचाख्यान

व० क्र० २

ओव्या

प्रति २ री

अनाम

अरा १

लिखित

पाने १-१२ ग्रंथ २२२

५७२. नशार्थानुसंधान

व० क्र० १२९

ओव्या

अध्याय १२ वा

माधवस्वामीकृत

अरा १०

लिखित

पाने १-२८ ग्रंथ १४२

माहिती—विष्णुपुराण—तृतीयांशांतर्गत.

विषय संक्षेप—×× मैत्रेया प्रति ×× ॥ पराशर ×× ॥

×× ॥ १ ॥ ह्ये चारी ब्रह्मचारी गृहस्थ ॥ वानप्रस्थ

यती चौथा नेमस्त ॥ हे चारी आश्रम लोकीं प्रख्यात ॥

पंचमाचे किंचित नाम नसे ॥ २ ॥ जेणे गृहस्थाश्रम

त्यजिला ॥ वानप्रस्थ नाहीच केला ॥ एका एकीं

सन्यासी जाला ॥ तो पापी बोलिजेला मैत्रेया नम्र ॥ ३ ॥

प्रतिदिनीजे कर्म विहित ॥ जो कां नर न करित ॥ तो ×

पतित ॥ नम्र भावार्थ त्यासही साजे ॥ ४ ॥

तसेच श्राद्धादि तर्पण न करणारे, पाषंडी, इत्यादिकांचे

दर्शन स्पर्शन संभाषण इत्यादि घडल्याने नम्र भावार्थाचा

दोष घडतो—तन्निवारणार्थ प्रायश्चित्त करावे.

उदाहरणार्थ कथा—सुधनु राजास पवित्र दिनीं पाषांडांसी

संभाषण घडल्याने श्वानादि योनी प्राप्त होवून, त्याची

पतिव्रता स्त्री जी शैब्या इने त्या नीच योनित आप-  
ल्या पतीला ते पातक स्मरण करूदिल्याने त्या सर्व नीच  
योनींतून चैराग्याने मुक्त होवून मिथिला नगरी जनकाचा  
पुत्र झाला. शैब्या काशी राजाची कन्या झाली. उभय-  
तांचा विवाह इ०. नगार्थाचा दोष फार वाईट इ०.

५७३. नरकवर्णन

रघुनाथकृत

व० क्र० १३८

अरा ११

ओब्या

लिखित

भागवतांतर्गत,

पाने १-१० अंथ २००

माहिती—

प्रास्ताविक—पान १९-जेजे पुसिलें नृप नायके ॥ ते ते  
सांगितले शुके ॥ ते सर्व हीं दीपांबिके ॥ प्रति  
निरूपिलें रघुनाथे ॥ ४९ ॥ संस्कृत काठिन ह्यून  
प्राकृत ॥ ९० ॥

आधार—पूर्वी केले अंथ बहुत ॥ तथा माजी भोजन कुतूहल  
दुजे साहित्य कुतूहल ॥ चित्र रचने सहिता निवळ ॥  
९१ ॥ प्रायश्चित कुतूहल ॥ श्रौतस्मार्तपरकेवल ॥  
रचिलें प्रयोग, श्रौतानुष्ठानकरावया ॥ ९२ ॥ जनार्दन  
महोदय आधी ॥ आणि धर्मांमृत महोदधि रचिल्या ॥  
जीर्ण निबंधी विद्यमान अर्य शोधूनिया ॥ ९३ ॥ अंथ  
काशी मोमांसा ॥ x x ९४ ॥

विषय—साहित्याचे कुतूहली ॥ पहिले राज वंशावळी ॥  
मग वर्णिली नगर स्थळी ॥ अंबा स्तुति तदनंतर ॥ ९५ ॥

राजवर्णन अति सुंदर ॥ मग चित्रं एकशत विंशोत्तर ॥  
 अन्यापदेश अनंतर बहु प्रकार रचियेले ॥ ९६ ॥ सोडून  
 संस्कृत परिपाटी ॥ धरिली प्राकृताची घाटी ॥ लोकोप-  
 कारासाठी ॥ गोवर्धनोद्धरण रचियेले ॥ ९७ ॥ मग-  
 दीपांबिकेच्या वचने ॥ प्राकृत स्त्रीधर्म कथने ॥ नरक-  
 विषयाविवेचने ॥ केली भागवतोक्ते ॥ ९८ ॥  
 इत्यादि नंतर दीपांबा स्तवन ९९-६७ व संस्कृत श्लोक  
 ३ × × तीन पुरुषार्थ तीर्थे भूप ॥ जयेचे पुत्र कुलदीप  
 दीपांबिका यथार्थ रूप नाम ह्यगौनि शोभतसे × × ६६ ॥

#### ५७४. नारदोपाख्यान                      केशिराजदासकृत

व० क्र० ९९

अरा २

ओव्या, पदे ३०

लिखित

पाने १-९

ग्रंथ ४३

माहिती-पान १ आधीं नमूं केशि राजा ॥ जो आदि  
 अंती सहजा × × ॥ १ ॥

पान ९ × × ॥ केशिराजाचा दास ॥ विन-  
 वितसे संतांस ॥ × × ॥ ३८ ॥

#### ५७५. नित्यश्राद्ध प्रकरण                      अनाम (कवि)

व० क्र० ४

अरा १

ओव्या

लिखित

पाने १०१-१०८

ग्रंथ २००

माहिती-गरुड पुराणांतर्गत.



५७६. नृसिंह पुराण

व० क्र० ८२

ओव्या

अध्याय २३-२८

गंगाधरकृत

अरा ३

लिखित

पानें ३८ ग्रंथ ६००

माहिती—अध्याय २६ च्या पान ६ मध्ये, अवतारांतराच्या कथेच्या प्रारंभाच्या ओव्या ३-४ अपूर्त आहेत. रामावतार वर्णन—बाल ते युद्धकांड.

५७७. पंचनद माहात्म्य

व० क्र० १९३

ओव्या

अध्याय १-४२ व ४३ अपूर्त

आणि अध्याय ५२-५९ अपूर्त

गोविंद आणि

विरूपाक्षकृत

अरा १३

लिखित

पानें १-१६० ग्रंथ ३०००

पानें १७०-१८८ ग्रंथ ४९०

माहिती—अध्याय ४३ पैकीं गोविंदकृत अध्याय १-१९ आणि विरूपाक्षकृत अध्याय १६ ते ४३, ५२-५९. अध्याय ४४-५१ नाहीत. पानें १६१-१६९ नाहीत. ब्रह्मकैवर्तातर्गत.

५७८. ( पतिव्रताधर्म )

पतिव्रतोपाख्यान

व० क्र० १३६

ओव्या

प्रति १ ली

रघुनाथकृत

अरा ११

लिखित

पानें १-१० ग्रंथ १९०

माहिती-पान १ × × ॥ समस्त जनांस उपकारक ॥  
 हा मनी करूनिपां विवेक ॥ पाहोनियां पुराण श्लोक ॥  
 भाषा प्रबंध करीतुसे ॥ ६ ॥  
 ठो० क्र०, ९७९ हीं, हा हीं एकच ग्रंथ.

५७९. पतिव्रताधर्म

रघुनाथकृत

व० क्र० १३७

अरा ११

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-८ ग्रंथ १९७

व० क्रमांक ९७८ व ९७९ दोनी ही एकाच पोथीच्या प्रति.

५८०. पतिव्रताधर्म

अनाम (हरि कविकृत)

व० क्र० १७९

अरा १७

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पानें १-१९ ग्रंथ १८०

५८१. पतिव्रताधर्म

हरि कविकृत

(महाजनोपनामक)

व० क्र० १७४

अरा १७

श्लोक

लिखित

प्रति २ री

पानें १-१६ ग्रंथ १८९

माहिती-इति महाजनोपनामक हरि कवि कृत पतिव्रता-  
 धर्मः संपूर्णः ॥ पान १९ ॥

५८२. पतिव्रतोपाख्यान

अनाम (हरिकविरुत)

व० क्र० १७६

अरा १७

श्लोक

लिखित

प्रति ३ रो अपूर्त

पाने १-२६ ग्रंथ १८०

माहिती-ठो० क्रमांक ९८०-९८१-९८२ हीं एकच पुस्तक  
नावमात्र भेद. कवित्तें नाव अंक ९८१ त दिल्लें आहे.

५८३. पतिव्रतोपाख्यान

एकेंद्रनृप

(तुळजभूपसुत) कृत

व० क्र० १७३

अरा १७

सं० श्लो० ; गद्य मराठी

लिखित

पाने १-१८

ग्रंथ १८१

माहिती-पान १ नांदी श्लो० ×× तुळजेंद्रस्तुतं नित्य-  
मेकेंद्रनुतमाश्रये ॥ १ ॥ ×

प्रास्ताविक-सर्वज्ञतुळजेंद्रस्य तनुजेनैकभूमुजा॥ पातिव्रत्योद्भवं  
धर्म धरणीपालयोपिताम् ॥ सुखं कथयितुं साध्विधर्मा-  
ध्यायोनिरूप्यते ॥

पान १७ दीपांबातनय श्रीमत्तुळजेंद्र तनुभुवा ॥ असौपतिव्रता  
धर्माध्यायः साधुनिरूपितः ॥ ४६ ॥ इत्यादि-

समाप्ति-पान १८ इति श्रीमद्राजाधिराज तुळजमहाराज  
तनय एकराज विरचिते सकलनीति प्रपंचसार राजरंजन  
महादेबरचित पुराणे पतिव्रताध्यायः समाप्तः

५८४. पांडुरंगमाहात्म्य

गुरुदासकृत

व० क्र० ६७

अरा २

ओव्या

लिखित

अभंग ३०

पाने १-२४ ग्रंथ ३६०

माहिती-पान २४ श्रीराम समर्थ भवभीम ॥ जाणोनि  
परंपरा हे उत्तम ॥ वंदितां श्रीस्वामीचे पदपद्म ॥ पावलो  
नाम गुरुदास ऐसे ॥ १०९ ॥  
स्कांद व पाद्म पुराणांतर्गत.

५८५. पांडुरंगमाहात्म्य

शेषकृत

व० क्र० १९४

अरा १६

ओव्या

लिखित

अध्याय १-१२

पाने १-७४ ग्रंथ १४८८

माहिती-प्रास्ताविक-पान ७२ ते ७४ ओव्या ७२ ते ८८  
आणि श्लोक १-४ यांत काव्यकर्तृत्वांत निरहंकारता पूर्वक  
श्रोतृप्रार्थना ईश्वर प्रार्थना करितानां-×× ॥

गुरु-सद्गुरुमाथा वंदूं आतां ॥ ८४ ॥ मोदिनीकर कुल-  
संभव ॥ रुक्मांगद पुत्र ज्ञानविभव ॥ गंगाधराख्य  
अभिनव ॥ जया सद्भाव श्रीरामचंद्रां ॥ ८५ ॥ श्री  
शिवरामेंद्र योगिवर ॥ तदनुग्रहीदयासागर ॥ रुक्मसुत  
ह्यणती जयासि थोर ॥ लक्ष्मी नृसिंहपर सदा ॥ ८६ ॥  
तयाचा श्रीअभयहस्त ॥ माझिया माथा सदा वर्तत ॥  
×× ॥ ८७ ॥ ×× ॥ जाणे भावो शेष ह्यणे ॥ ८८ ॥

स्कांद-उत्तरसंहितांतर्गत.

५८६. पुरुषक्रियानिरूपण

माधवस्वामी

व० क्र० १२४

अरा १०

ओव्या

लिखित

तृतीयांश अध्याय ६ वा

पानें १-२३ ग्रंथ ११९

विष्णुपुराणांतर्गत.

विषय-×× काम्य, नित्य आणि नैमित्तिक ॥ अशेष पुरुषक्रिया  
सम्यक् ॥ ×× और्व ह्यणे (सगरासी) मी सांगतो ×× ॥  
३-४ ॥

५८७. भक्तविलास

विरूपाक्षकृत

(शिवभक्तमाहात्म्य)

व० क्र० १४२

अरा १२

ओव्या

लिखित

प्रति १ ली उत्तम

अध्याय १-७९

पानें १-३०६

ग्रंथ ६०००

गाहिती-प्रास्ताविक-अध्याय १, चोळ मंडळपाळक सद्गुणालंकृत  
शरभेंद्राच्या आज्ञेकडून भक्तविलास ग्रंथ महाराष्ट्र भाषेनें  
विरूपाक्षकवीनें आरंभिला ॥ ओ० ८-१० ॥

अध्याय २ कलिकाल प्रवलजाला तेव्हां-×× ॥ सर्वभूर्ती  
मुनीश्वर जो दयाळ ॥ महासरळ हरदास नामा ॥ ४ ॥  
त्यानें व्यासाच्या प्रसादानें ॥ केले भक्तमाहात्म्य पुराण  
॥ ×× ॥ ५ ॥

अध्याय ७९ ओठ्या ४६-९२ यांतही शरभनृपाच्या  
 गृणवर्णनांत—त्यानीं काशी यात्रादि व शिवालय स्थापन  
 इत्यादि केल्याचें वर्णन आहे ×× त्या शरभेंद्राच्या  
 आज्ञेनें ॥ हे पुराण रचिलें भाषेनें ॥ शिवदासानें शिव  
 प्रीत्यर्थ ॥ ९२ ॥ ×× ॥ विनवी ×× ॥ ××  
 विरुपाक्षकवी ॥ ९३ ॥

पान ३०९—ज्या माय वाप ह्मणती जन साच लोकीं ॥  
 तो भूप हाचि शरभेंद्र भलाविलोकी ॥  
 विद्यासमस्त पदवी आणि पोषणार्ते ॥  
 प्रेमें करी ह्मणुनि वानिति तेचि नाते ॥ १ ॥

ज्याची कीर्ति विशाला नव नवविद्याकळानिधीशाला ॥  
 कल्पुनि शरभेंद्र धणीस्वजनाची पुरवितो समस्त धणी ॥ २ ॥  
 काल—शक १७४९ ॥ शालिवाहनाचें जाणिजे पावन ॥  
 व्यथ संवत्सर कार्तिक पक्ष कृष्ण ॥ अष्टमींत जाण  
 आरंभिलें तें ॥ ११ ॥

लेखक—तच्छालेंतिल बालक नामें महदेव राव महडीक ॥  
 भक्त विलास तयानें लिहिला पाहोत संत करुणेनें ॥ ३ ॥  
 पूर्णाक्षमुनिकलाधर गणित शर्की सर्वधारि शुभवर्षी ॥  
 आषाढ शुद्ध पष्टी लिहिलासे ग्रंथ पूर्ण बहु हर्षी ॥ ४ ॥  
 स्कांदपुराणांतर्गत.

हे पुस्तक आणि ठोकळ क्र० ६१६ शिवभक्तमाहात्म्य  
 दोनी हीं एकच ग्रंथ. नावें भिन्न आहेत.

५८८. मत्स्यपुराण

विरूपाक्षकृत

व० क्र० १४८

अरा १३

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-२६ पाने १-८७ ग्रंथ ९००

माहिती—प्रास्ताविक—पान ८६ श्लोक—

बहुता प्रकारें जनालागि जेणें ॥

महाराज नीती कळायी जयानें ॥

महामत्स्य पुराण यांच्याटीकेला ॥

तुळोजि स्वयें करवी सौख्यतेला ॥ २८ ॥

वंशादि—गोदातीर पवित्र दक्षिण दिश प्रांती मदावैखरी

प्रार्थुनी मग गौतुमे झडकरी श्रीत्रिबकाशेखरी ॥

नेली सागर संगमा उभयतां तीरी जिथेच्या पहा ॥

विद्वान्मुद्गल राज नांदत असें त्या गामिचा भट्ट हा

॥ २९ ॥

जेणें राजवटा बहूत सुभटा नीती महा चोखटया ॥

जाणाया विरूपाक्षनाम कविनें मन्हाष्ट्रिया चोखटा ॥

वाक्याचा प्रति शब्द शोधुनि महा श्रीमात्स्यपौराणिची ॥

टीका—राजविलासधर्म सुगमी केली असे ग्रंथिची ॥३०॥

५८९. मत्स्यपुराण

विरूपाक्षकृत

व० क्र० १४९

अरा १३

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-२६

पाने १-९१

ग्रंथ ८७६

माहिती—क्रमांक १४८ च्या प्रमाणेच. पण त्यांतला श्लोक  
३० वा नाही, तर यांत हा श्लोक आहे.

माता गोमति बोलती सुजनि [ते] मल्हारी जयाचा पिता ॥  
अन्नं भाक्षि तुळोजिराजप्रभुची सौख्यं सदा नांदतां ॥  
त्याचा वाग्यति जल्पतां सजनितो ..... ॥

**५९०. मदाळसोपाख्यान                      माधवात्मज  
(माधवकिंकर-दास)**

व० क्र० १३४

अरा १०

ओव्या

लिखित

अध्याय १-९

पाने १-७९ ग्रंथ १०००

माहिती—पान ७९ भाष्य विवरण विमळ ॥ भामतीकल्पतरु  
परिमळ ॥ तेथील सारांश केवळ ॥ येथें सकळ संग्रहिला  
असे ॥ १७ ॥ × × ॥ म्यां रिक्त हस्ते न ध्यावी भेटि  
नेणो कल्याण राम या सार्ठी ॥ हे अद्वैत रत्नाची पेटी ॥  
आणविली भेटी दयाळुवें ॥ ११९ ॥ मार्कंडेयपुराणांतर्गत.

**५९१. मल्लारीमाहात्म्य                      गंगाधरकृत**

व० क्र० ७७ अ

अरा ३

ओव्या

लिखित

अध्याय १-२२

पाने १-३२ ग्रंथ १२९०

माहिती—ब्रह्मांडपुराण—क्षेत्रखंडांतर्गत.



५९२. मल्लारीमाहात्म्य

माधवस्वामीकृत

व० क्र० ११६ अ

अरा ७

ओव्या

लिखित

उत्तम प्रति १ ली

अध्याय १-२२

पानें १-४९

ग्रंथ ११००

माहिती—काळ व स्थळ—पान ४९-× ॥ शके १६१९ ॥  
पावला तें ग्रंथ समाप्ति ॥ ईश्वरसंवत्सर फाल्गुनी  
पूर्णिमेस ॥ आरंभकेला ॥ २५ ॥ उपरि सप्तमी मंगळवारी ॥  
कावेरीतीर त्रिवंदूरी ॥ घटिकादहा प्रमितभारी ॥ जाहला  
दिवसां ॥ २६ ॥ तेव्हां माहात्म्य संपविलें ॥ × × ॥ माधव  
विनवी करकमळें ॥ × २७ ॥

समाप्ति—नवशतत्रयोदश ओव्या ॥ समूळ ग्रंथ प्रत्यया  
आणावया ॥ एकादश भागें गणावया ॥ त्रियांशुंशी ताळतुटे  
॥ २८ ॥

ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडांतर्गत.

५९३. मल्लारीमाहात्म्य

माधवस्वामीकृत

व० क्र० ११७

अरा ७

ओव्या

लिखित

प्रति २ री

अध्याय १-२२

पानें १-३९

ग्रंथ ११००

माहिती—वरील ठो० क्रमांक ५९२ च्या प्रमाणेच.  
ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडांतर्गत.

**५९४. मल्लारीमाहात्म्य** **माधवस्वामीकृत**

व० क्र० ११८

अरा ७

ओव्या

लिखित

प्रति ३ री

अध्याय १-२२

पाने १-४७

ग्रंथ ११००

माहिती—ठो० क्र० ५९२ च्या प्रमाणेच.  
ब्रह्मांडपुराण क्षेत्र खंडांतर्गत.

**५९५. माघमाहात्म्य** **विरूपाक्षकृत**

व० क्र० १४६

अरा १४

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-३०

पाने १-१९५

ग्रंथ ४०००

माहिती—पान १९४—शालिवाहन शक १७४८ न्यय  
संवत्सर माघकृष्ण ६ स ग्रंथ पूर्ण. परमधार्मिक तंजपुरी  
राज्य कर्ता शरभेंद्र तृपाच्या आज्ञेने विरूपाक्षे हा ग्रंथ  
रचिला (ओ० ४९-५४).

पद्मपुराणांतर्गत.

**५९६. माघमहात्म्य** **विरूपाक्षकृत**

व० क्र० १४७

अरा १४

ओव्या

लिखित

प्रति २ री

अध्याय १--३०

पानें १-१८६

ग्रंथ ३९००

माहिती—पद्मपुराणांतर्गत—अध्याय ९ वा अपूर्त. पुस्तक  
जीर्ण आहे. बाकी माहिती ठो० क्र० ५९५ च्या  
प्रमाणेंच.

५९७. मूर्खपुराण

मुक्तीश्वरकृत

व० क्र० १३६

अरा १०

ओव्या

लिखित

पानें १-१९

ग्रंथ १०२

मुखपत्रावर—मूर्ख पुराणे नृसिंह सरस्वती मुक्तेश्वर संवादे  
मुक्तेश्वरकृत मूर्खलक्षण.  
पान १९-एकशत तेरातरी ओव्या ॥ कथिल्या मुक्तेश्वरें  
ते जाणोनिया ॥ × × ॥

५९८. राजवंशावळी

माधवस्वामीकृत

व० क्र० १२७

अरा १०

ओव्या

लिखित

चतुर्थांश

अध्याय १५-वा

पानें १-२२

ग्रंथ १०५

माहिती—विष्णुपुराणांतर्गत.

५९९. विनायक माहात्म्य      माधवात्मज  
(माधवकिंकर-दास) कृत

|  |                    |
|--|--------------------|
| व० क्र० १२८                                  | अरा १०             |
| ओव्या  | लिखित              |
| अध्याय १--५ अपूर्त                           | पानें ४२ ग्रंथ ६४० |
| माहिती—अध्याय ४ था अपूर्त—स्कांद पुराणांतगत. |                    |

६००-६०५. विष्णुपुराण      माधवस्वामीकृत

|                  |                       |
|------------------|-----------------------|
| व० क्र० ९९-१०४   | अरा ५                 |
| ओव्या            | लिखित                 |
| प्रति १ ली उत्तम | अंश १-६               |
| अध्याय ८७        | पानें ३९४ ग्रंथ ११२८० |
| बयाज--           |                       |

६००. वि० पु० अंश १ ला

|             |                 |
|-------------|-----------------|
| व० क्र० ९९  | अरा ५           |
| अध्याय १-२० | पानें १-९९ } ९६ |
| अनुक्रमणिका | पाने १ }        |
| ग्रंथ २८००  |                 |

माहिती—विषय—प्रथमांश—सृष्टीस विष्णु उपादान कारण.

मूर्तामूर्त लक्षण.

चित्रें—मुखपत्रावर नृसिंहावतार व प्रल्हाद पट्टाभिषेक,  
हीं सुंदर चित्रें आहेत.

लेखन-काल-पान ९४-शक १७४९ सर्वजित् चैत्र शुद्ध  
पंचमी भानुवार सरस ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु  
पुराण प्रथमांश ॥ पोवार विठोबा लेखनास पै केलें ॥ १ ॥  
विष्णु पुराण अंश १ अध्याय २०, श्लोक ७, ओव्या  
२१०४, पानें ९६.

६०१. वि० पु० अंश २ रा

व० क्र० १००

अरा ९

अध्याय १-१२

पानें १-९२ } ९३

अनुक्रमणिका

पाने १

ग्रंथ १६००

माहिती-द्वितीयांश-विषय भूगोळ कथन, सर्व जग विष्णुमय.

चित्रें-मुखपत्रावर गंगावतरण व जडभरत सौवीर हीं सुंदर  
चित्रें आहेत.

विष्णु पुराण द्वितीयांश अध्याय १२ श्लो० ३, ओव्या  
११८७, पानें ९३;

लेखन-पान ९१-१७४९ शक सर्वजित् चैत्र वद्य पंचमी  
सोमवार देख ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु पुराण  
द्वितीयांश सम्यक ॥ कानडा कृष्णस्वामी नामक ॥ संप-  
विता जाला ॥

६०२. वि० पु० अंश ३ रा

व० क्र० १०१

अरा ९

अध्याय १-१२ पानें ९३ } ९४  
अनुक्रमणिका पाने १ }

ग्रंथ १९००

माहिती--तृतीयांश-विषय-विष्णु आराधन व नित्यकर्म  
विधान निरूपण.

अध्याय १२ श्लो० ३ ओव्या ११३० पानें ९४.

चित्रें-मुखपत्रावर सूर्या पासून याज्ञवल्क्य ऋषीस यजुर्वेद  
प्राप्ति व यम सभा, ही सुंदर चित्रें आहेत.

लेखन-पान ९३-शक १७४९ चा सर्वजित् वैशाख शुद्ध  
सप्तमी सोमवारी साचा ॥ रामस्वामी मोहिते यांचा विष्णु  
पुराण तृतीयांशाचा ॥ मुद्दी भुजंगाचार्य वरव्यापरीचा  
लेखन केला ॥ १ ॥

६०३. वि० पु० अंश ४ था

व० क्र० १०२ अरा ९  
अध्याय १-१६ पानें ६८ } ६९  
अनुक्रमणिका पाने १ }

ग्रंथ १८००

माहिती-विषय-चतुर्थांश सुर्यचंद्रवंश कल्भन व वसुदेव  
जनन निरूपण.

चित्रें-मुखपत्रावर सीतोत्पत्ति व इंद्रपट्टाभिषेक, ही सुंदर  
चित्रें आहेत

लेखन—पान ६७, शक सत्राशें एकुणपन्न ॥ सर्वजित वैशाख  
वद्य दशमी रविवार संपन्न ॥ रामस्वामी मोहिते यांचा  
विष्णु पुराण चतुर्थांश सर्वशोभन ॥ टोणपा कृष्णस्वामी  
लेखक.

अध्याय १६ श्लोक २२, ओव्या १४६२, पानें ६९.

६०४. वि० पु० अंश ९ वा

व० क्र० १०३

अरा ९

अध्याय १-२०

पानें १-८९

अनुक्रमणिका

पाने १

} १-८६

ग्रंथ २९८०

माहिती—पंचमांश-विषय-कृष्णास सांदीपन बोध व भागवत  
निरूपण.

चित्रें—मुखपत्रावर कृष्णजनन व पारिजातहरण, ही सुंदर  
चित्रें आहेत.

लेखन—पान ८४-शक १७४९, बरव्यापारी ॥ सर्वजित्  
ज्येष्ठ शुद्ध द्वादशी बुधवारी ॥ रामस्वामी मोहिते यांचा  
विष्णु पुराण पंचमांश भारी ॥ कानडा पेंतारसामीने  
लिहिजेला ॥ १ ॥

अध्याय २० श्लोक २ ओव्या १८७७ पानें ८६

६०५. वि० पु० अंश ६ वा

व० क्र० १०४

अरा ९

अध्याय १-७

पानें १-३६

ग्रंथ १०००

माहिती—विषय—पष्टांश, कलियुग आचार व प्रलयलक्षण  
निरूपण.

चित्रे—मुखपत्रावर व्यास व ऋषी संवाद आणि केशिध्वज  
खांडिक्य जनक संवाद, ही सुंदर चित्रे आहेत.

समाप्ति—पान ३९ × × ॥

इतुर्केनि जाले विष्णुपुराण ॥ ते सहा अंश ही मनें करून  
माधवे श्रीरामचरणार्पण ॥ केले जन्म मरण निवारक  
॥ ७६ ॥

अध्याय ७ श्लोक १, ओव्या ६९१, पाने ३६

विष्णु पुराण } एकूण अंश ६ अध्याय ८७ श्लोक ३९  
प्रति १ ला } ओव्या ८४११ पाने ३९४.

६०६-६११. विष्णु पुराण

माधवस्वामीकृत

व० क्र० १०९-११०

अरा ६

ओव्या

लिखित

प्रति २ री

अंश १-६

अध्याय ८७

पाने ४९३

ग्रंथ १०, ७१९

बयाज—

६०६. वि० पु० अंश १ ला

व० क्र० १०९

अरा ६

अध्याय १-२०

पाने १०६

ग्रंथ २६००



६०७. वि० पु० अंश २ रा  
 व० क्र० १०६ अरा ६  
 अध्याय १-१२ पानें १-६६  
 ग्रंथ १९४०
६०८. वि० पु० अंश ३ रा  
 व० क्र० १०७ अरा ६  
 अध्याय १-१२ पानें १-९९  
 ग्रंथ १४९०
६०९. वि० पु० अंश ४ था  
 व० क्र० १०८ अरा ६  
 अध्याय १-१६ पानें १-८३  
 ग्रंथ १९००
६१०. वि० पु० अंश ५ वा  
 व० क्र० १०९ अरा ६  
 अध्याय १-२० पानें १-१०४  
 ग्रंथ २४००
६११. वि० पु० अंश ६ वा  
 व० क्र० ११० अरा ६  
 अध्याय १-७ पानें १-३६  
 ग्रंथ ८२६

|                       |               |
|-----------------------|---------------|
| ६१२-६१७. विष्णु पुराण | माधवस्वामीकृत |
| व० क्र० १११-११६       | अरा ७         |
| ओव्या                 | लिखित         |
| प्रति ३ री            | अंश १-६       |
| अध्याय ८७             | पानें २८३     |
| ग्रंथ १०७१६           |               |
| नयाज-                 |               |
| ६१२. वि० पु० अंश १ला  |               |
| व क्र० १११            | अरा ७         |
| अध्याय १-२०           | पानें ६८      |
| ग्रंथ २६००            |               |
| ६१३. वि० पु० अंश २ रा |               |
| व० क्र० ११२           | अरा ७         |
| अध्याय १-१२           | पानें १-४०    |
| ग्रंथ १९४०            |               |
| ६१४. वि० पु० अंश ३ रा |               |
| व० क्र० ११३           | अरा ७         |
| अध्याय १-१२           | पानें १-४०    |
| ग्रंथ १४९०            |               |

६१५. वि० पु० अंश ४ था

व० क्र० ११४

अरा ७

अध्याय १-१६

पाने १-९३

ग्रंथ १९००

६१६. वि० पु० अंश ५ वा

व० क्र० ११५

अरा ७

अध्याय १--२०

पाने १-६१

ग्रंथ २४००

६१७. वि० पु० अंश ६ वा

व० क्र० ११६

अरा ७

अध्याय १--७

पाने १--२१

ग्रंथ ८२५

६१८. वे(ये)ळूर शिवालयमाहात्म्य कोनेर नरसिंहकृत

व० क्र० ६६

अरा २

ओव्या

लिखित

अध्याय १-२०

पाने १२०

ग्रंथ १९००

माहिती-सिंहाद्रीखंडे स्कान्दे-

प्रास्ताविक-(अध्याय १ पान २, व) अध्याय २० पान ७

कथासंदर्भ- ॥ ×× हे कथा स्वर्गाचे रत्न ते आले-

क्षिती ॥ येळूरायचेनि प्रसादे ॥ ७९ ॥

स्कंद सांगे भृंगीसी ॥ ते चि कथा वैशंपायन जनमेजयासी  
सूत सांगे शौनकादिकांसि ॥ उमेसी सांगे सदाशिव  
॥ ८० ॥ ब्रह्मा सांगे नारदाते ॥ ३० ॥

समाप्ति-अ० २०, पान ८-इति श्रीस्कंद पुराणे सिंहाद्री-  
खंडे शिवालय माहात्म्ये कोनेर नरासिंह ग्रंथ कृत-××॥

६१९. वैशाख माहात्म्य

गोविंदकाविकृत

व० क्र० ६८

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-३०

पाने १-९१

ग्रंथ १८००

माहिती-स्कांदे-

माहिती-टो० क्रमांक ६२० तील प्रमाणेंच.

सूची-अध्याय ८-१९ मध्ये या प्रतीच्या वें पुढील व०  
क्रमांक ६९ प्रतीच्या ज्या चुकी मुकी झाल्या त्या नीट  
केल्या आहेत-भेद केळण्या करितां त्यांतील ओव्या  
संख्याक्रम तसाच ठेविला आहे.

६२०. वैशाख माहात्म्य

गोविंदकाविकृत

व० क्र० ६९

अरा २

ओव्या

लिखित

प्रति २ री उत्तम

अध्याय १-३०

पाने १-९४

ग्रंथ १८००

माहिती—प्रास्ताविक—पान ९३ जे श्रुतदेवें कथिलें जनका  
 ॥ नारदें अंवरीषा पुण्य श्लोकी ॥ सूतें नैमिषीं शौनका-  
 दिकां ॥ ते श्रोते लोकां म्या कथिलें ॥ ६३ ॥  
 रम्य चोळदेशाभीतरी ॥ कावेरीचे दक्षिण तीरी ॥  
 पंचनदक्षेत्राचे शेजारी ॥ तंजापुरी प्रसिद्ध असें ॥ ६४ ॥  
 त्या पुरींत जोनांदें ×× शरभेंद्र राजर्षी ॥ त्याचे वर्णन  
 ॥ ६५ ॥ शक १७४९ ×× ॥ ज्याला  
 घडले गंगास्नान ॥ ज्याचे कुलधन चंद्रमौळि  
 ॥ ६६ ॥ ×× ॥ शांत दांत दाता प्रियवचनी ॥ ×  
 ६७ ॥ ६८ ॥ अशा राजर्षीचा मी आश्रित ॥ तें  
 मज निरोपिलें हित ॥ जे कीं हा ग्रंथ करी प्राकृत ॥  
 यथा संस्कृत मणवुनी ॥ ७२ ॥

काल—माथावंदूनि तदाज्ञेसी ॥ सर्वजिद्धर्षीं कार्तिकमासीं ॥  
 गुरुवारीं पंचमी दिवसीं ॥ नेला पूर्णतेसी हा ग्रंथ  
 ॥ ७३ ॥ प्रार्थी या परी गोविंदकवी ॥ ७४ ॥  
 स्कांदांतर्गत.

६२१. शिवकीर्तिग्रंथ

मयूरपंत कृत

व० क्र० ९७

अरा ४

आर्या

लिखित

अध्याय ९

पाने १९ ग्रंथ ४००

पान १ ×× श्रीब्रह्मोत्तरखंडीं श्रीशिवमाहात्म्य वर्णिलें  
 आहे ॥ यश शिवभक्ताचे हीं ज्याला न व्यासमुनी तुला  
 पाहे ॥ २ ॥ ×× ॥ ३ ॥

कलावती चरित्र वर्णन.

पान ९ या शिवकीर्तिग्रंथी आर्या द्वादशशता उपरि बारा ॥  
रामात्मजे मयूरें लिहिल्या निज तापपाप परिहारा  
॥ ८३ ॥ इति श्रीशिवकीर्ति ग्रंथ समाप्त ॥

### ६२२. शिवभक्तमाहात्म्य विरूपाक्षकृत

व० क्र० १४३

अरा १३

ओढ्या

लिखित

प्रति २ री

अध्याय १-७२

पानें १-१९७

ग्रंथ ६०००

पहिलें व शेवटी पानें जीण आहेत.

माहिती-ठो० क्र० ९८७ च्या प्रमाणेंच.

(प्रति १ ली ठो० क्र० ९८७ पहा)

### ६२३. शिवभक्तमाहात्म्यादिवर्णन मयूरकविकृत

व० क्र० ९८

अरा ४

आर्या

लिखित

अध्याय १-१९

पानें ३४ ग्रंथ १६००

माहिती-ब्रह्मोत्तर खंडांतर्गत.

पान ३४-इत्यध्याय ( आर्या ? ) १०१२ संपूर्ण ॥

संवत् १८७८ शक १७४४ माद्रपदशुद्धपक्षपुणो

वया ? भौमवासरे ॥ श्रीराम ॥

६२४. शिवलीलामृत

व० क्र० १९९

ओव्या

प्रति १ ली

पानें १२९

स्कांदपुराणे ब्रह्मोत्तरखंडे.

श्रीधरकृत

अरा १६

लिखित

अध्याय १-१३

ग्रंथ ३६००

६२५. शिवलीलामृत

व० क्र० १६५

ओव्या

प्रति २ री

पानें १-८

श्रीधरकृत

अरा १६

लिखित

अध्याय ४ था

ग्रंथ १४०

६२६. शिवलीलामृत

व० क्र० १६६

ओव्या

अध्याय ४ था

पानें १-४

श्रीधरकृत

अरा १६

लिखित

अपूर्त

ग्रंथ ८०

६२७. शिवलीलामृत

व० क्र० १९६

ओव्या

अध्याय १ ला

श्रीधरकृत

अरा १६

लिखित

पानें १-९ ग्रंथ २००

- |                     |                      |
|---------------------|----------------------|
| ६२८. शिवलीलामृत     | श्रीधरकृत            |
| व० क्र० १९७         | अरा १६               |
| ओव्या               | लिखित                |
| अध्याय १ ला अपूर्त  | पानें १-९ ग्रंथ १८०  |
| ६२९. शिवलीलामृत     | श्रीधरकृत            |
| व० क्र० १९८         | अरा १६               |
| ओव्या               | लिखित                |
| अध्याय १२ वा अपूर्त | पानें १-८ ग्रंथ २१०  |
| ६३०. शिवलीलामृत     | श्रीधरकृत            |
| व० क्र० १९९         | अरा १६               |
| ओव्या               | लिखित                |
| अध्याय २ रा         | पानें १-१४ ग्रंथ २२० |
| ६३१. शिवलीलामृत     | श्रीधरकृत            |
| व० क्र० १६०         | अरा १६               |
| ओव्या               | लिखित                |
| अध्याय २ रा         | पानें १-२० ग्रंथ २२० |
| ६३२. शिवलीलामृत     | श्रीधरकृत            |
| व० क्र० १६१         | अरा १६               |
| ओव्या               | लिखित                |
| अध्याय २ रा         | पानें १-१६ ग्रंथ २२० |
- मुखपत्रावर शिवलिंग हरिण व विमान ही चित्रें आहेत.



|                      |                      |
|----------------------|----------------------|
| ६३३. शिवलीलामृत      | श्रीधरकृत            |
| व० क्र० १६२          | अरा १६               |
| ओव्या                | लिखित                |
| अध्याय २ रा          | पानें १९ ग्रंथ २२०   |
| ६३४. शिवलीलामृत      | श्रीधरकृत            |
| व० क्र० १६३          | अरा १६               |
| ओव्या                | लिखित                |
| अध्याय २ रा          | पानें १६ ग्रंथ २२०   |
| ६३५. शिवलीलामृत      | श्रीधरकृत            |
| व० क्र० १६४          | अरा १६               |
| ओव्या                | लिखित                |
| अध्याय २ रा          | पानें १-१८ ग्रंथ २२० |
| ६३६. श्रावणमाहात्म्य | विरुपाक्षकृत         |
| व० क्र० १४४          | अरा १४               |
| ओव्या                | लिखित                |
| प्रति १ छी उत्तम,    | अध्याय १-२९          |
| पानें १-७९           | ग्रंथ १७००           |

माहिती-अध्याय १ पान २ चोळमंडलपालक सर्व गुणो-  
पते शरभेंद्रनृपाच्या आज्ञेने.... ....

शालिवाहन शक १७४९ व्यय संवत्सर श्रावण प्रति-  
पदेस अंधारंभ—स्कान्दांतर्गत

६३७. श्रावणमाहात्म्य

विरूपाक्षकृत

व० क्र० १४६  
ओव्या

अरा १४  
लिखित

प्रति २ री

अध्याय १--२६

पानें १-८७

ग्रंथ १६९०

माहिती--क्रमांक ६३६ च्या प्रमाणेंच. स्कान्दांतर्गत.

६३८. श्रीरंगनाथमहिमा

गंगाधरकृत

व० क्र० ८०

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति १ ली

अध्याय १-१०

पानें १-३३

ग्रंथ ६७०

ब्रह्मांडपुराणांतर्गत.

६३९. श्रीरंगनाथमहिमा

गंगाधरकृत

व० क्र० ८१

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री

अध्याय १-१०

पानें १-३२

ग्रंथ ६७०

ब्रह्मांडपुराणांतर्गत.

६४०. सगरपुत्रोपाख्यान

व० क्र० १२६

ओव्या

चतुर्थांश

पाने १-३०

विष्णुपुराणांतर्गत.

माधवस्वामीकृत

अरा १०

लिखित

अध्याय ९ वा

ग्रंथ १९०

६४१. सूतसंहिता

व० क्र० ८३-८४

ओव्या

शिवमाहात्म्यखंड,

पाने १-३८

ज्ञानयोगखंड,

पाने १-१७

स्कांदपुराणांतर्गत.

गंगाधरकृत

अरा ३

लिखित

अध्याय १-१३

ग्रंथ १०४०

अध्याय १-२०

ग्रंथ ९००

६४२. सूतसंहिता

व० क्र० ८९

ओव्या

यज्ञवैभव खंड

पाने १-९

स्कांदपुराणांतर्गत.

गंगाधरकृत

अरा ३

लिखित

अध्याय १-२

ग्रंथ १००

|                               |                      |
|-------------------------------|----------------------|
| ६४३. सूतसंहिता                | गंगाधरकृत            |
| व० क्र० ८६                    | अरा ३                |
| ओव्या                         | लिखित                |
| मुक्तिखंड                     | अध्याय १-९           |
| पानें १-१०                    | ग्रंथ १८०            |
| ६४४. हनुमंतगरुडोपाख्यान       | नामापाठकुकृत         |
| व० क्र० ८९                    | अरा ४                |
| ओव्या                         | लिखित                |
| प्रति १ ली                    | पानें १-३७           |
| ग्रंथ ४२२                     |                      |
| ६४५. हनुमंतगरुडोपाख्यान       | नामापाठकुकृत         |
| व० क्र ९०                     | अरा ४                |
| ओव्या                         | लिखित                |
| प्रति २ री                    | पानें १-१४ ग्रंथ २८३ |
| ६४६. हरिभक्ति सुधादय          | गंगाधरमेदिनी         |
|                               | (रुक्मनंदन) कृत      |
| व० क्र० ७६                    | अरा ३                |
| ओव्या                         | लिखित                |
| प्रति १ ली उत्तम, अध्याय १-१८ | पानें १-४९           |
| अनुक्रमणिका                   | पान १-२              |
| ग्रंथ २०००                    | } १-११               |

मुखपत्रावर—ध्रुव, प्रल्हाद, लक्ष्मीनारायण, ब्रह्मदेव,  
शौनक, नारद, शुक, परिक्षिति, ही मुंदर चित्रे आहेत.  
पान १, मंगल नमनांत, आराध्यदैवत श्रीराम व श्री  
लक्ष्मीनृसिंह, व मार्तांडभैरवास हीं नमन आहे—

पान ४८ × × ॥ श्रोते हो ऐका सावधान ॥ हा हरि-  
भक्ति सुधोदय पावन ॥ माजि नारद शौनक वचन ॥  
तथैव मुलक्षण ॥ मार्कंडेयोक्त ॥ ११३ ॥ वैष्णवा-  
श्वथ तुलसी ॥ माहात्म्यादि पुण्यराशि ॥ कथा × ×  
निरोपिलें ॥ × × ॥ ११४ ॥ × × ॥  
रुक्मसुत गंगाधर ह्मणे ॥ ११७ ॥ ग्रंथ संख्या १६०१  
ओव्या १२७९ ; श्लोक ९ ॥  
स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १७४२ विक्रमसंवत्सर  
पुष्य शुद्ध प्रतिपदा शुक्रवारीं हरिभक्ति सुधोदय ग्रंथ  
संपूर्ण झाला असे ॥  
राजे श्री सदाशिवराव मोहिते यांचे पुत्र ॥ केशवराव  
स्वामी जर्गा पवित्र ॥ त्यांचा हा ग्रंथ ॥ × × ॥ १ ॥

६४७. हरिभक्तिसुधोदय

गंगाधर

(मेदिनी रुक्मनंदन) कृत

व० क्र० ७७

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री अध्याय १-१८  
अनुक्रमणिका

पानें १-७७ }  
पानें १-३ } ८०

ग्रंथ-२०००

## पुराण.

माहिती-ठो० क्रमांक ४४६ तीळ प्रमाणेच.

स्वस्ति श्री नृप शालिवाहन शक १८०६ तारुणनाम  
संवत्सर माघशुद्ध पंचमी सौम्यवारी हरिभक्ति सुधोदय  
ग्रंथ लिहून संपूर्ण झाला असे ॥

६४८. अनंतचतुर्दशीव्रतपूजाव्यापन अनाम

व० क्र० ४१

अरा १

गद्य

लिखित

पाने १-९

ग्रंथ १७३

माहिती—हेमाद्रौ, भविष्योत्तरेच.

६४९. अनंतचतुर्दशीव्रतकालकथा अनाम

व० क्र० २६०

अरा १८

गद्य

लिखित

पाने ७

ग्रंथ ९०

६५०. अनंतचतुर्दशीव्रतकथा अनाम

व० क्र० ४२

अरा १

गद्य

लिखित

पाने १-९

ग्रंथ ९०

माहिती—भविष्योत्तर पुराणांतर्गत.

६५१. अनंतचतुर्दशीव्रतकथा प्रतापसिंहनृपती

(अमरेंद्रनृपतनय)

व० क्र० ९६

अरा ४

ओढ्या

लिखित

अध्याय १-२

पानें १४ ग्रंथ २९२

भविष्योत्तरपुराणे.

माहिती-अध्याय २ रा शेवटी-×× ह्यणोनि अमरेंद्र  
भूपतीचा तनय प्रतापसिंव्ह ×× ॥ श्रोतयांसी विनवी  
कथारसमय ॥ १०० ॥

६५२. अनंतचतुर्दशीव्रतकथा

अनाम

व० क्र० २७१

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-४ ग्रंथ ९०

६५३. अनंतचतुर्दशीव्रतकथा

अनाम

व० क्र० २७२

अरा-१८

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-९ ग्रंथ ९०

६५४. अनंतचतुर्दशीव्रतकालपूजोद्यापनकथा

अनाम

व० क्र० २९९

अरा १८

गद्य

लिखित

पानें १८

ग्रंथ ३००

भविष्योत्तरे

६५५. अमुक्ताभरणसप्तमीकथा अनाम  
 व० क्र० ९० अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-४ ग्रंथ ७०  
 माहिती-मविष्योत्तरे.
६५६. अमुक्ताभरणसप्तमीव्रतनिर्णयपूजोद्यापन अनाम  
 व० क्र० ४९ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ १००  
 माहिती-मविष्योत्तरे.
६५७. अमुक्ताभरणसप्तमीव्रतनिर्णयपूजोद्यापन अनाम  
 व० क्र० २६४ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति १ ली पानें १-२३ ग्रंथ २३०  
 इति श्रीमविष्योत्तरे.
६५८. अमुक्ताभरणसप्तमीव्रत अनाम  
 व० क्र० २६९ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति २ री पानें २० ग्रंथ २३०



६१९. अनुक्ताभरणसप्तमीपूजादि गंगाधरसुतकृत

व० क्र० ३०९

अरा १९

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-१६ ग्रंथ २४०

माहिती—भविष्योत्तरे.

६६०. अनुक्ताभरणसप्तमीव्रत- गंगाधरसुत कृत  
कालपूजादि

व० क्र० ३०६

अरा १९

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-१६ ग्रंथ २४०

६६१. अनुक्ताभरणसप्तमीव्रतकाल- गंगाधरसुतकृत  
पूजादि

व० क्र० ३०७

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ३ री

पानें १-१२ ग्रंथ २४०

६६२. अनुक्ताभरणसप्तमीव्रतपूजादि गंगाधरसुतकृत

व० क्र० ३०८

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ४ थी

पानें १-८ ग्रंथ १२०

माहिती—लिपिमात्रतैलंगी—भाषामराठी.

६६३. अरुंधतीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ९४ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-४ ग्रंथ ६०  
 माहिती-स्कांदे.
६६४. अरुंधतीव्रतकाल- (अनाम) कर्ता  
 निर्णय पूजादि  
 व० क्र० ९३ अरा १  
 गद्य लिखित  
 प्रति १ ली पानें १-७ ग्रंथ १२०  
 माहिती-स्कांदे
६६५. अरुंधतीव्रतकाल- (अनाम) कर्ता  
 निर्णय पूजादि  
 व० क्र० २९४ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति २ री पानें १-१६ ग्रंथ २०८  
 माहिती-इति श्रीस्कांदे०
६६६. उपांगललिताव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ४८ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-९ ग्रंथ १६०  
 माहिती-स्कांदे.

६६७. उपांगललिताव्रतनिर्णयपूजादि (अनाम) कर्ता

व० क्र० ४७

अरा १

गद्य

लिखित

पानें १-७

ग्रंथ १२०

माहिती—नंदीपुराणादि.

६६८. उपांगललिताव्रतकाल  
निर्णय पूजादि (अनाम) कर्ता

व० क्र० २९९

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-२६ ग्रंथ २८६

माहिती—इति श्रीस्कांदे.

६६९. उपांगललिताव्रत  
कालनिर्णयपूजादि (अनाम) कर्ता

व० क्र० २९६

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री अपूर्त

पानें १४ ग्रंथ २८६

६७०. उभयतोमुखीगोदान प्रयोग (अनाम) कर्ता

व० क्र० ३०१

अरा १९

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-११ ग्रंथ २००

माहिती—समंत्र श्लोक.

६७१. उभयतोमुखीगोदानप्रयोग (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३०२ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति २ री पाँ १-८ ग्रंथ १९०  
 माहिती-समंत्र.
६७२. उमामहेश्वरव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ४४ अरा १  
 गद्य लिखित  
 पाँ १-३ ग्रंथ ९०  
 माहिती-शिवरहस्य
६७३. उमामहेश्वरव्रतनिर्णयपूजोव्यापन (अनाम) कर्ता  
 व क्र० ४३ अरा १  
 गद्य लिखित  
 पाँ १-१३ ग्रंथ २४०  
 माहिती-शिवरहस्यांतर्गत.
६७४. उमामहेश्वरव्रतकाल  
 निर्णय पूजोव्यापन (अनाम) कर्ता  
 व० क्र० २८७ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति १ ली पाँ १-२६ ग्रंथ ३९०  
 माहिती-शिवरहस्य.

६७५. उमामहेश्वरव्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २८८

अरा १९

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-१८ ग्रंथ २९०

६७६. उमामहेश्वरव्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २८९

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ३ री

पानें २१ ग्रंथ ३९०

६७७. उमामहेश्वर व्रत काल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २९३

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ४ थी

पानें २० ग्रंथ ३००

६७८. उमामहेश्वर व्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २९०

अरा १९

गद्य

लिखित

प्रति ५ वी

पानें २२ ग्रंथ २९०

६७९. उमामहेश्वरव्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० २९१ अरा १९  
गद्य लिखित  
प्रति ६ वी पानें १२ ग्रंथ १२०
६८०. उमामहेश्वरव्रतकाल  
निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० २९२ अरा १९  
गद्य लिखित  
प्रति ७ वी पानें १४ ग्रंथ २००
६८१. ऋषिपंचमीव्रतकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० ३८ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-९ ग्रंथ ९०  
माहिती-ब्रह्मांडपुराणे.
६८२. ऋषिपंचमीव्रतकाल  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० ३७ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-९ ग्रंथ ९०  
माहिती-ब्रह्मांडपुराणे.

६८३. एकादशीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ८ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-७ ग्रंथ १३०  
 माहिती—मात्स्ये, विष्णुधर्मोत्तरेच.
६८४. एकादशीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २४३ अरा १८  
 गद्य लिखित  
 पानें १-१९ ग्रंथ १६९  
 माहिती—इतिश्रीमात्स्ये-विष्णु धर्मोत्तरे एकादशी व्र० सं०
६८५. कृष्णजयंतीकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २८ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-९ ग्रंथ ९०  
 माहिती—स्कांद.
६८६. कैदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ९२ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ ११०  
 माहिती—स्कांदे.

३८७. केदारगौरीव्रतव्यापन— प्रतापसिंहनृपती

विधि च भाषा (अमरेंद्रनृपतनय) कृत

व० क्र० ९४

अरा ४

बोव्या

लिखित

अध्याय १-२

पानें १-३४ अंथ ११०

माहिती—पान १९ × × ॥ स्कान्द आणि शैव पुराण ॥

या दोर्जातील ही कथा घेवून ॥ महाद्या बोलीने केली

एकचट्टून ॥ सर्व श्रोते जन जाणोत ॥ २०३ ॥ ह्यणूनि

अमरेंद्रनृप तनय ॥ प्रतापसिंह नृपती × × ॥ २१३ ॥

३८८. केदारगौरीव्रतकथा

(अनाम) कर्ता

व० क्र० २७४

अरा १९

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-१७ अंथ २९०

माहिती—इति श्रीस्कांदे.

३८९. केदारगौरीव्रतकथा

(अनाम) कर्ता

व० क्र० २७५

अरा १९

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-१४ अंथ २९०



६९०. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २७६ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति ३ री पानें १-११  
 ग्रंथ २९०
६९१. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २७७ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति ४ था पानें १-११  
 ग्रंथ २९०
६९२. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २७८ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति ९ वी पानें १--७  
 ग्रंथ १००
६९३. केदारगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २७९ अरा १९  
 गद्य लिखित  
 प्रति ६ वी पानें १--१२  
 ग्रंथ २९०

|                       |              |
|-----------------------|--------------|
| ६९४. केदारगौरीव्रतकथा | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २८०           | अरा १९       |
| गद्य                  | लिखित        |
| प्रति ७ वी            | पानें १-१२   |
| ग्रंथ १२०             |              |

माहिती-पान १-नंदिकेशादिक शिवगणाग्रणी ॥ ३०  
२ ओव्या प्रारंभी आहेत.

|                       |              |
|-----------------------|--------------|
| ६९५ केदारगौरीव्रत कथा | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २८१           | अरा १९       |
| गद्य                  | लिखित        |
| प्रति ८ वी            | पानें १-१३   |
| ग्रंथ २९०             |              |

माहिती-प्रारंभीच्या ओव्या नाहीत-

|                       |                     |
|-----------------------|---------------------|
| ६९६. केदारगौरीव्रतकथा | (अनाम) कर्ता        |
| व० क्र० २८२           | अरा १९              |
| गद्य                  | लिखित               |
| प्रति ९ वी            | पानें १-६ ग्रंथ १२० |

|                       |              |
|-----------------------|--------------|
| ६९७. केदारगौरीव्रतकथा | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २८४           | अरा १९       |

गद्य लिखित  
 पानें १-२१ ग्रंथ २९०  
 माहिती-लिपि मात्र तैलंगी-भाषा-मराठी.

६९८. केदारगौरीव्रत  
 निर्णयपूजाध्यापन (अनाम) कर्ता  
 व० क्र० ९१ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-८ ग्रंथ १९०  
 माहिती-ब्राह्म पुराणादि.

६९९. केदारगौरीव्रताध्यापन (अनाम) कर्ता  
 व० क्र० २८३ अरा १९  
 गद्य लिखित  
 पान १ ग्रंथ २१  
 माहिती-निर्णय सिंधु, पृथ्वीचंद्रोदय, नंदि पुराण आधार.

७००. कोकिलाव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ४६ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-२ ग्रंथ २०  
 माहिती-भविष्योत्तरे.

७०१. कोकिलाव्रततिथि  
निर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० ४९ अरा १  
गद्य लिखित  
पाने १-३७ ग्रंथ १३०  
माहिती—हेमाद्रौ, भविष्योत्तरे.
७०२. कोकिलाव्रतकाल  
कथा पूजा (अनाम) कर्ता  
व० क्र० २८६ अरा १९  
गद्य लिखित  
पाने ६ ग्रंथ १४०  
माहिती—इति भविष्योत्तरे.
७०३. गोकुलाष्टमीव्रतकाल  
पूजाउद्यापन प्रतिमाप्रतिष्ठा (अनाम) कर्ता  
व० क्र० २९८ अरा १९  
गद्य लिखित  
पाने १-३४ ग्रंथ ९००  
माहिती—भविष्योत्तरे० व स्कांदे.
७०४. गोपद्वयव्रतकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० ९६ अरा १  
गद्य लिखित  
पाने १-४ ग्रंथ ६०  
माहिती—भविष्योत्तरे.

७०५. गोपद्मव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० ९९

अरा १

गद्य

लिखित

पानें १-६

ग्रंथ १००

७०६. गोपद्मव्रतकाल  
पूजोद्यापन कथा (अनाम) कर्ता

व० क्र० २९४

अरा १९

गद्य

लिखित

पानें १-१६

ग्रंथ २००

माहिती-भविष्योत्तरे.

७०७. गोपद्मव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापनकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २९९

अरा १९

गद्य

लिखित

पानें १-१४

ग्रंथ १७०

बिजोड पानें.

७०८. गोसावित्रीकथा (अनाम) कर्ता

व० क्र० ७९

अरा १

गद्य

लिखित

पानें १-४

ग्रंथ २४

माहिती-भारत शांति पर्वणि.

## ७०९. जन्माष्टमीव्रतनिर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २६

अरा १

गद्य

लिखित

पानें १-१३

ग्रंथ २४०

माहिती-भविष्योत्तर पुराण.

## ७१०. जन्माष्टमीव्रतपूजाप्रतिमाप्रकरण (अनाम) कर्ता

व० क्र० २७

अरा १

गद्य

लिखित

पानें १-२

ग्रंथ २९

## ७११. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकथा

(अनाम) कर्ता

व० क्र० ४०

अरा १

गद्य

लिखित

पानें १-४

ग्रंथ ६०

माहिती-भविष्योत्तरपुराणांतर्गत.

## ७१२. ज्येष्ठाव्रतकालनिर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० ३९

अरा १

गद्य

लिखित

पानें १-६

ग्रंथ ९०

माहिती-भविष्योत्तरे.

७१३. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकाल- } (अनाम) कर्ता  
निर्णयपूजाव्रताद्यापन }

व० क्र० २६१

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-२१ ग्रंथ २४०

माहिती—या सांच्यांत (संस्कृत) कथेची पानें १७-२०  
इति भविष्योत्तरे०

७१४. ज्येष्ठाकनिष्ठाव्रतकाल- } (अनाम) कर्ता  
निर्णयपूजा }

व० क्र० २६२

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-१२ ग्रंथ २४०

७१५. ज्येष्ठाकनिष्ठापूजाकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २६३

अरा १८

गद्य

लिखित

प्रति ३ री

पानें ८ ग्रंथ १३०

७१६. दशाफलव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० ३१

अरा १

गद्य

लिखित

पानें १-३

ग्रंथ ४०

माहिती—भविष्योत्तरे.

## ७१७. दशाफलव्रतनिर्णयपूजाद्यापन-

|                 |              |
|-----------------|--------------|
| विधि            | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २९      | अरा १        |
| गद्य            | लिखित        |
| पाने १-९        | ग्रंथ ८९     |
| माहिती-स्कांदे. |              |

## ७१८. दशाफलव्रतविधि (अनाम) कर्ता

|            |          |
|------------|----------|
| व० क्र० ३० | अरा १    |
| गद्य       | लिखित    |
| पान १      | ग्रंथ १० |

## ७१९. दशाफलव्रतविधि (अनाम) कर्ता

|             |           |
|-------------|-----------|
| व० क्र० २९६ | अरा १९    |
| गद्य        | लिखित     |
| पाने १-१३   | ग्रंथ १९० |

## ७२०. दशाफलव्रतविधि (अनाम) कर्ता

|                      |           |
|----------------------|-----------|
| व० क्र० २९७          | अरा १९    |
| गद्य                 | लिखित     |
| पाने ४               | ग्रंथ १९० |
| माहिती-मविष्योत्तरे. |           |



७२१. दानव्रतकथा

व० क्र० ३३२

ओव्या

पानें १-१६

माहितो—मुखपत्रावर—दानव्रत पुस्तक वैजनाथसे लिखिते  
कार्तिकशुद्ध दशमी खरनाम संवत्सर मोकाम तंजाउर ॥  
कृष्णदानव्रतकथा.

एकाजनार्दनकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ १२२

७२२. दानव्रतकथा

व० क्र० ३३३

ओव्या

अपूर्त

७२३. दानव्रतकथा

व० क्र० ३३४

ओव्या

पानें १-२१

७२४. दानव्रत (कृष्णदानकथा)

व० क्र० ३३१

ओव्या

पानें १-१३

एकाजनार्दनकृत

अरा २०

लिखित

पानें ९-१४ ग्रंथ १००

एकाजनार्दनकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ १३२

कृष्णयाज्ञवल्क्यकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ १२२

## ७२५. नागपंचमीव्रत

व० क्र० ३२०

ओव्या

प्रति १ ली

ग्रंथ ४९

माहिती-स्कांदे.

## विरूपाक्षकविकृत

अरा १९

लिखित

पानें १-३

## ७२६. नागपंचमीव्रत

व० क्र० ३२१

आव्या

प्रति २ री

ग्रंथ ४९

## विरूपाक्षकविकृत

अरा १९

लिखित

पानें १-३

## ७२७. नागपंचमीव्रत

व० क्र० ३२२

ओव्या

प्रति ३ री

ग्रंथ ४९

## विरूपाक्षकविकृत

अरा १९

लिखित

पानें १-४

## ७२८. पक्षप्रदोषव्रतकथा

व० क्र० १०

गद्य

पानें १-७

## (अनाम) कर्ता

अरा १

लिखित

ग्रंथ १२७

माहिती—स्कांदांतर्गत.

७२२. पक्षप्रदोषव्रतकालनिर्णय  
पूजोद्यापन विधि (अनाम) कर्ता

व० क्र० ९

अरा १

गद्य

लिखित

पाने १-७

अंश १२४

माहिती—स्कांदांतर्गत.

७३०. पक्षप्रदोषव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४४

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पाने १-२३

अंश २७०

माहिती—स्कांद, ब्रह्मोत्तरखंड.

७३१. पक्षप्रदोषव्रतकाल निर्णय  
पूजोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४५

अरा १९

गद्य

लिखित

प्रति २ री

पाने ९ अंश २७०

७३२. बुधाष्टमीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ६४ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ १००  
 माहिती-भविष्योत्तरे.
७३३. बुधाष्टमीव्रतकाल  
 निर्णय पूजोद्यापन (अनाम) कर्ता  
 व० क्र० ६३ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-८ ग्रंथ १९०  
 माहिती-भविष्योत्तरे.
७३४. बुधाष्टमीव्रतकाल  
 पूजोद्यापन कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २९९ अरा १९  
 गद्य लिखित  
 पानें १-२६ ग्रंथ ३००  
 माहिती-भविष्योत्तरे.
७३५. भूगोळवर्णन (भूमिगोळक) (अनाम) कर्ता  
 व० क्र० ५ अरा १  
 ओव्या लिखित  
 पानें १-१५ ग्रंथ ३४२

माहिती—व्ययनाम संवत्सरे आश्विन मासे शुक्लपक्षे तिथि  
सप्तमी शनिवारीं पुस्तक समाप्त ॥

७३६. भौमवारव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २९८

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १--२

ग्रंथ ९०

माहिती—इति पद्मपुराणे०

७३७. भौमवारव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २७३

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-६ ग्रंथ ९९

७३८. महाशिवरात्रि कथा सदाशिवभट्टकृत

व० क्र० ३३६

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-३०

ग्रंथ ३६०

माहिती—ऐसें एकोनि शिववचना ॥ तोष वाटलागिरिजा-  
मना ॥ सूत सांगे ऋषि जना ॥ श्रोते जना सदाशिव ॥  
२२ ॥ अध्याय ३ ॥

ओ० ७४३, प्रति २ री पहा "प्रसिद्ध अष्टादश पुराणे"  
.... .... इ० अध्याय १ ओ० ९

७३९. महाशिवरात्रि कथा गोविंदकविकृत

व० क्र० ३३७

अरा २२

ओव्या

लिखित

पाने १-९

ग्रंथ १९०

माहिती-गोविंद पूर्णनिंदाशन ॥ त्याचा अनुग्रहेंकरून ॥  
शिवरात्रि माहात्म्यवर्णन ॥ यथा शक्ति करुनि पैकेले ॥  
१२८ ॥

७४०. महाशिवरात्रि  
कथा व पुराण

अखंडदासकृत

व० क्र० ३३८

अरा २२

ओव्या

लिखित

पाने १-२६

ग्रंथ २२०

माहिती-×× पान १-नमिलें विनायक साजें ॥ भक्ताने-  
वोजें ॥ गुरु त्रिसलभावे ॥ हृदयां धरुनि समुद्रेश्वरुमणि  
संहरु ॥ त्यांची जपोनि नावं ॥ रंकपणें श्रोतया विनांति  
××× लिंग पुराणी माहिमा ×××× ॥

(पान २९) संपूर्ण शिवरात्रि माहिमे ते ॥ शिवेशक्तीते  
ऐसं बोलोनि बोधिले ॥ अखंड दास त्रिमल ॥ कृपे-  
श्रोत्या साक्षेपें ॥ कथन हे कथिलें ॥ ७२ ॥

७४१. महाशिवरात्रिव्रतकथा (अनाम) कर्ता

व० क्र० ६२

अरा १

गद्य

लिखित

पानें १-१०

ग्रंथ १७०

माहिती-स्कांदे.

७४२. महाशिवरात्रिव्रत  
निर्णयव्रतोद्यापन पूजाविधि (अनाम) कर्ता

व० क्र० ६१

अरा १

गद्य

लिखित

पानें १-११

ग्रंथ २१०

माहिती--स्कांदे.

७४३. महाशिवरात्रि कथा सदाशिवभट्टकृत

व० क्र० ३३९

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-२०

(श्लोक १३०)

ग्रंथ ३६०

माहिती-×× प्रसिद्ध अष्टादशपुराणें ॥ त्या माजि लिंग-  
पुराण ॥ त्यांत ही सारकाढून ॥ सूत ह्मणे सावध एका  
॥ ९ ॥ अध्याय १ ला ॥

प्रति पहिली ठो० ७३८ पहा-ऐसें एकोनि इ० अध्याय  
३ ओव्या ९२

७४४. महाशिवरात्रिव्रतकथा  
पूजोद्यापनादि (अनाम) कर्ता  
व० क्र० २९३ अरा १८  
गद्य लिखित  
पानें ३९ ग्रंथ ४८०  
इति श्री स्कांदे.
७४५. मंगळवारकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० २१ अरा १  
गद्य लिखित  
पानें १--३ ग्रंथ ४०  
माहिती—पद्मपुराण.
७४६. मंगळागौरीव्रतकथा विरूपाक्षकविकृत  
व० क्र० ३१३ अरा १९  
ओव्या लिखित  
प्रति १ ली पानें १--१०  
ग्रंथ ११०  
माहिती—स्कांदे.
७४७. मंगळागौरीव्रतकथा विरूपाक्षकविकृत  
व० क्र० ३१४ अरा १९  
ओव्या लिखित  
प्रति २ री पानें १-९  
ग्रंथ ११०



७४८. मंगळागौरीव्रतकथा      विरूपाक्षकविकृत  
 व० क्र० ३१५      अरा १९  
 ओव्या      लिखित  
 प्रति ३ री      पानें १--८  
 ग्रंथ ११०
७४९. मंगळागौरीव्रतकथा      विरूपाक्षकविकृत  
 व० क्र० ३१६      अरा १९  
 ओव्या      लिखित  
 प्रति ४ थी      पानें १-९  
 ग्रंथ ११०
७५०. मंगळागौरीव्रतकथा      विरूपाक्षकविकृत  
 व० क्र० ३१७      अरा १९  
 ओव्या      लिखित  
 प्रति ५ वी      पानें १-९  
 ग्रंथ ११०
७५१. रथसप्तमीव्रतकथा      (अनाम) कर्ता  
 व० क्र० ६०      अरा १  
 गद्य      लिखित  
 पानें १--४      ग्रंथ ६०

माहिती—भविष्योत्तरे.

७५२. रथसप्तमीव्रत निर्णय  
पूजोद्यापन विधि (अनाम) कर्ता  
व० क्र० ९९ अरा १  
गद्य लिखित  
पानें १--७ ग्रंथ १२०  
माहिती--ब्रह्मांड पुराणे.
७५३. रथसप्तमीव्रतकालस्नान  
पूजोद्यापन विधि (अनाम) कर्ता  
व० क्र० २६७ अरा १८  
गद्य लिखित  
प्रति १ ली पानें १-२० ग्रंथ १७०
७५४. रथसप्तमीव्रतकालपूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० २६८ अरा १८  
गद्य लिखित  
प्रति २ री पानें १-२ ग्रंथ ९०  
माहिती--इति श्रीभक्तिप्योत्तरे.
७५५. रुद्रमाहात्म्य (अनाम) कर्ता  
व० क्र० ३ अरा १  
ओव्या लिखित  
पानें १-९ ग्रंथ १०८  
माहिती - ब्रह्मोत्तरखंडांतील.

७५६. वटसावित्रीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २० अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-५ ग्रंथ १६०  
 माहिती—स्कांदे.
७५७. वटसावित्रीव्रतग्रहणप्रकार (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९ अरा १  
 गद्य लिखित  
 पान १ ग्रंथ १८
७५८. वटसावित्रीव्रतकाल (अनाम) कर्ता  
 निर्णय पूजोद्यापन  
 व० क्र० १८ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-१३ ग्रंथ २४०
७५९. वटसावित्रीव्रतकाल (अनाम) कर्ता  
 पूजोद्यापन  
 व० क्र० २६९ अरा १८  
 गद्य लिखित  
 पानें १-३६ ग्रंथ ४००  
 माहिती—इति श्री स्कांदे.

७६०. बटसावित्रीपूजा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २७० अरा १८  
 गद्य लिखित  
 पानें १-७ ग्रंथ १००
७६१. चनभोजन प्रकार (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३०० अरा १९  
 गद्य लिखित  
 पानें १-२९ ग्रंथ १००  
 माहिती—समंत्र आहे.
७६२. वरदचतुर्थीकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २२८ अरा १८  
 गद्य लिखित  
 अपूर्ण पुस्तक पानें १-११  
 ग्रंथ ११०  
 माहिती—पूजा ही आहे.
७६३. वरमहालक्ष्मीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २९ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ १००  
 माहिती—भविष्योत्तर पुराणे.

७६४. वरमहालक्ष्मित्र  
कालपूजोद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० २४ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-९ ग्रंथ ८०  
माहिती—मविष्योत्तरे पुराणे.
७६५. विनायकपूजा (अनाम) कर्ता  
व० क्र० ३९ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-९ ग्रंथ ९०
७६६. शनिप्रदोषकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० १३ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-६ ग्रंथ १००  
माहिती—ब्राह्म पुराणे.
७६७. शनिप्रदोषव्रतकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० १२ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-३ ग्रंथ ४०  
माहिती—स्कांदे.

७६८. शानिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजाद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० ११

अरा १

गद्य

लिखित

पानें १-८

ग्रंथ १४०

माहिती—स्कांदे रेवाखंडे.

७६९. शानिप्रदोषव्रतकाल  
निर्णय पूजाद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४६

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-१७

ग्रंथ १६०

माहिती—इति स्कंद पुराणे.

७७०. शानिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजाद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २४७

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-६

ग्रंथ १२०

७७१. शनिप्रदोषव्रतकाल  
निर्णयपूजोद्यापन (अनाम कर्ता)
- व० क्र० २४८ अरा १८
- गद्य लिखित
- पानें १-२४
- ग्रंथ ३००
७७२. षोडश श्लोक टीका (अनाम) कर्ता
- व० क्र० ७३ अरा १
- गद्य लिखित
- पानें १-६ ग्रंथ ३८
- विषय—पिंडदानाचे जे १६ श्लोक त्यांचा अर्थ मराठींत सांगितला आहे.
७७३. षोडश श्लोक टीका (अनाम) कर्ता
- व० क्र० ७४ अरा १
- गद्य लिखित
- पानें १-४ ग्रंथ ३२
७७४. संकटहरव्रतकथा (अनाम कर्ता)
- व० क्र० ७ अरा १
- गद्य लिखित
- पानें १-४ ग्रंथ ६०
- माहिती—स्कांदांतर्गत.

७७५. संकटहरचतुर्थीव्रत  
काल निर्णयपूजोद्यापन (अनाम कर्ता)

व० क्र० ६

अरा १

गद्य

लिखित

पानें १-८

अंश १४०

माहिती—स्कांद पुराणे० सं० श्लोक ही आहेत.

७७६. संकटहरचतुर्थीव्रतकाल  
पूजाविधिव्रतोद्यापनप्रकारकथा (अनाम) कर्ता

व० क्र० २२६

अरा १८

गद्य

लिखित

पानें १-१९

अंश २२९

माहिती—इति श्री स्कांदपुराणे संकटहरचतुर्थीव्रत कथा  
संपूर्णम् ॥

७७७. संकटहरचतुर्थीव्रतकाल निर्णय  
पूजाविधिव्रतोद्यापन (अनाम) कर्ता

व० क्र० २२७

अरा १७

गद्य

लिखित

पानें १-९

अंश १०८

माहिती—वरील प्रमाणें.



७७८. सिद्धिविनायकव्रत काल  
निर्णयपूजाद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० ३४ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-७ ग्रंथ १४०  
माहितो-स्कांदे.
७७९. सोमवारव्रतकथा (अनाम) कर्ता  
व० क्र० १९ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-११ ग्रंथ १९६  
माहिती-स्कांदे, ब्रह्मोत्तरखंडे.
७८०. सोमवारव्रतपूजाद्यापन (अनाम) कर्ता  
व० क्र० १४ अरा १  
गद्य लिखित  
पानें १-९ ग्रंथ १६७
७८१. सोमवारव्रतकाल  
उद्यापन पूजा कथा (अनाम) कर्ता  
व० क्र० २४९ अरा १८  
गद्य लिखित  
पानें ८ ग्रंथ १३९

माहिती—इति स्कांदे ब्रह्मोत्तरखंडे.

७८२. सोमवार निर्णय (अनाम) कर्ता  
 व० क्र० २९० अरा १८  
 गद्य लिखित  
 अपूर्ण पानें १-८ ग्रंथ १००
७८३. सोमवारव्रत (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३१८ अरा १९  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-९ ग्रंथ ६०  
 माहिती—स्कांदे.
७८४. सोमवारव्रत (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३१९ अरा १९  
 ओव्या लिखित  
 प्रति २ री पानें १-४ ग्रंथ ६०
७८५. सोमवारामावास्थाव्रत कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० १७ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-७ ग्रंथ १३०  
 माहिती—भविष्योत्तरपुराण.

७८६. सोमवारामावास्याव्रत  
निर्णयपूजोद्यापनविधि (अनाम) कर्ता
- व० क्र० १६ अरा १
- गद्य लिखित
- पानें १-९ ग्रंथ ८७
७८७. सोमवार अमावास्या  
व्रत कथा माधवात्मजकृत
- व० क्र० ४०० अरा २३
- ओव्या लिखित
- पानें १-२७ ग्रंथ २३४
- भाविष्योत्तरपुराणांतर्गत.
७८८. सोमवारामावास्याव्रतकथा (अनाम) कर्ता
- व० क्र० २९२ अरा १८
- गद्य लिखित
- पानें १-९ ग्रंथ १००
७८९. सोमवारामावास्याव्रत  
निर्णयपूजोद्यापन (अनाम) कर्ता
- व० क्र० २९१ अरा १८
- गद्य लिखित
- पानें १-१९ ग्रंथ २२९
- माहिती—भाविष्योत्तरे.

७९०. स्कंदषष्टिव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ९८ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-२ ग्रंथ ३०  
 माहिती-स्कांदे.
७९१. स्कंदषष्टिव्रतकालनिर्णय (अनाम) कर्ता  
 पूजाद्यापन  
 व० क्र० ९७ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-९ ग्रंथ ७०
७९२. स्कंदषष्टिव्रतकालोद्यापन (अनाम) कर्ता  
 पूजाकथा  
 व० क्र० २६६ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति १ ली पानें १-४ ग्रंथ ७०  
 माहिती-इति श्रीस्कांदे.
७९३. स्कंदषष्टिव्रतकालनिर्णय (अनाम) कर्ता  
 पूजाद्यापन  
 व० क्र० २८९ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति २ री पानें १-११ ग्रंथ ११२

७९४. स्वर्णगौरीव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २३ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-३ ग्रंथ ४०  
 माहिती-भविष्योत्तरपुराण.
७९५. स्वर्णगौरीव्रतकालनिर्णय (अनाम) कर्ता  
 पूजाउद्यापन  
 व० क्र० २२ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ १००  
 माहिती-भविष्योत्तरपुराण.
७९६. स्वर्णगौरीव्रतकालनिर्णय (अनाम) कर्ता  
 पूजाउद्यापनप्रकार  
 व० क्र० २९७ अरा १८  
 गद्य लिखित  
 पानें ६ ग्रंथ १००
७९७. हरितालिकाव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३३ अरा १  
 गद्य लिखित  
 पानें १-६ ग्रंथ १००  
 माहिती-भविष्योत्तर पुराण.

७२८. हरितालिकाव्रतकथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २३८ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति १ ली पानें १-१९ ग्रंथ २१९  
 माहिती—इति श्रीभविष्योत्तरपुराणे हरितालिकाव्रतकथा  
 संपूर्णा ॥  
 प्रारंभी—मंदारमालाकुलितालकायै ॥  
 कपालमालांकितशेखराय ॥  
 दिव्यांबरायै च दिगंबराय ॥  
 नमः शिवायै च नमः शिवाय ॥  
 इ० श्लोक ९ आहेत.

७२९. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २३९ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति २ री पानें १-९ ग्रंथ २१९  
 माहिती—पान ९—× × ×  
 राजश्रिया राजते यः सोमनाथारूपपंडितः ॥  
 तस्येदं पुस्तकं सर्वे जानंतु सुधियो मुदा ॥

८००. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २४० अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति ३ री पानें १-६ ग्रंथ १६०

८०१. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २४१ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति ४ थी पानें १-६ ग्रंथ १२०
८०२. हरितालिकाव्रत कथा (अनाम) कर्ता  
 व० क्र० २४२ अरा १८  
 गद्य लिखित  
 प्रति ९ वी पानें १-९  
 ग्रंथ १२०  
 माहिती—लिपि मात्र तैलंगी. भापामराठी.
८०३. हरितालिकाव्रत तिथि (अनाम) कर्ता  
 निर्णयव्रतग्रहणोद्यापनपूजा अरा १  
 व० क्र० ३२  
 गद्य लिखित  
 पानें १-७ ग्रंथ १२०  
 माहिती—स्कांदे.
८०४. हरितालिकाव्रतानिर्णय (अनाम) कर्ता  
 [उद्यापन कालहीं] अरा १८  
 व० क्र० २३०  
 गद्य लिखित  
 पानें १-२ ग्रंथ १०

माहिती-निर्णयसिंधु प्रमाणें.

८०५. हरितालिकाव्रतनिर्णय (उद्यापन कालहीं) (अनाम) कर्ता

व० क्र० २३१

अरा १८

गद्य

लिखित

पानें १-२

ग्रंथ १०

माहिती-एॅजन प्रमाणें.

८०६. हरितालिका पूजा (अनाम) कर्ता

व० क्र० २३२

अरा १८

गद्य

लिखित

प्रति १ ली

पानें १-९ ग्रंथ ७०

माहिती-मंत्रश्लोकयुक्त आहे.

८०७. हरितालिकापूजा (अनाम) कर्ता

व० क्र० २३३

अरा १८

गद्य

लिखित

प्रति २ री

पानें १-६ ग्रंथ ११५

माहिती-समंत्र आहे.

८०८. हरितालिकापूजा (अनाम) कर्ता

व० क्र० २३४

अरा १८

गद्य

लिखित



प्रति ३ री

पानें १-६ ग्रंथ ११५

माहिती—समंत्र आहे.

८०९. हरितालिका पूजा

(अनाम) कर्ता

व० क्र० २३५

अरा १८

गद्य

लिखित

प्रति ४ थी

पानें १-६ ग्रंथ ११५

माहिती—समंत्र आहे.

८१०. हरितालिका पूजा

(अनाम) कर्ता

व० क्र० २३६

अरा १८

गद्य

लिखित

प्रति ५ वी

पानें १-८ ग्रंथ ११५

माहिती—लिपि मात्र तैलंगी, भाषा मराठी.

८११. हरितालिका पूजा

(अनाम) कर्ता

व० क्र० २३७

अरा १८

गद्य

लिखित

प्रति ६ वी

पानें १-४ ग्रंथ ११५

माहिती—लिपि मात्र तैलंगी, भाषा मराठी.

८१२. कालिधर्म प्रशंसा

व्यंजकभट्टकृत

व० क्र० ३२३

अरा २०

ओव्या

लिखित

प्रसंग १-६

पानें १-९८ ग्रंथ ७४०

माहिती—

प्रास्ताविक—भोसल वंश चूडामणि ॥ ×× ॥

सर्व गुणांची खाणी ॥ प्रताप नृप ॥ १६ ॥ ×× ॥

चोळदेशचा असे नायक ॥ १७ ॥ ××× ॥

तेणें पाहूनि कळीचा विचार ॥ ×× ॥ १८ ×××

आज्ञापिला स्वपुराणिक ॥ जो जाणत असे लौकिक

वैदिक ॥ प्रसिद्ध व्यंबक लोकामाजि ॥ २० ॥

आधार—विष्णुपुराण महाभारत ॥ कूर्मपुराण तैसैचि

भागवत ॥ रामायण जे सर्व संमत ॥ तें हि सांप्रत

पाहिलें असें ॥ २२ ॥ नाटकांत प्रबोधचंद्रोदय ॥ शेष धर्म

इतिहास समुच्चय ॥ ऐसें आणिकि ग्रंथ समुदाय ॥ पाहूनि

अभिप्राय त्यांचा सांगितो ॥ २३ ॥

८१३. कालिविडंबन

माधवसुतकृत

व० क्र० ३२४

अरा २०

ओव्या

लिखित

अध्याय १--९

पानें ७८ ग्रंथ ७३०

माहिती—अध्याय १—वंदूनि श्रीरघुपति ॥ विष्णु पुराण

भारतसंमति ॥ वर्णिजेळ कळीची पद्धति ॥ सावधमती

अवधारा ॥ १ ॥ ×× ॥ अध्याय ९ ×× प्रतापसिंहेंद्र

आज्ञोत्तरे ॥ हे ग्रंथरत्न राचिलें साजिरे ॥ ×× ॥ ११७

८१४. कालिविडंबन

माधवसुतकृत

व० क्र० ३२९

अरा २०

ओव्या

लिखित

अध्याय १--२

पानें १-४४ अंथ ३९०

८१५. काळियामर्दन

अनंतसुतविट्टलकृत

व० क्र० ३२६-३२७

अरा २०

ओव्या

लिखित

पानें १-६

अंथ ४०

सद्गुरुस्तवन इ० अपूर्त पानें ९-१६ } अंथ १९६  
पानें १-४४ }

८१६. कृष्णजन्मचरित्र (सार्थ)

तुकारामादिकविकृत

व० क्र० ४०९

अरा २०

श्लो० पद० अभंग इ०

पानें १-१४

माहिती—या अंथांत विविधकर्वांच्या साहित्यांचे वेंचे आहेत.

विशेष—मंगळाचरण—

गणेशः शारदाचैव सद्गुरुः सज्जनस्तथा ॥

आराध्यं दैवतं गुहां सर्वं मे रघुनंदनः ॥ १ ॥

रामो दूर्वादलश्यामो लक्ष्मणो हेमगौरभः ॥

जानकी केतकीगर्भा हनुमात्रीलपर्वतः ॥ २ ॥

श्रीरामरामरामेति जपन्नास्ते सदैव यः ॥

तस्मै श्रीरामदासाय प्रणमामि कृतांजलिः ॥ ३ ॥

अनंतानंत देवेश अनंतपुरुषोत्तम ॥  
 अनंतस्तारको द्वाभ्यां अनंताय नमोनमः ॥ ४ ॥  
 श्रीरामदासगुरुवंशचिदाब्धिचंद्रं ।  
 श्रीमौन्यनंतगुण राजपदाब्जभृगंम् ॥  
 सायुज्यमुक्तिरमणीरमणं वरेण्यं ।  
 श्रीमेरुदेशिकवरं प्रणमामि नित्यं ॥ १ ॥  
 श्रीरामचंद्रचिन्मात्रसमर्थानंतमेरवे ।  
 सेतवे जगतां मुक्तिहेतवे गुरुत्रे नमः ॥ २ ॥  
 श्रीरामसद्गुरु समर्थ चिदाब्धि सोमं ॥  
 श्रीमौन्यनंत वरदेशिकमेरु— — ॥  
 मायाब्धिसेतु सुखकारक ब्रह्म वर्यं ।  
 सर्वात्मकं विमल — — नमामि नित्यं ॥ ३ ॥  
 आनंद ब्रह्मेति प्रथितं यन्नामनिगमसंसिद्धं ॥  
 चित्साभ्राज्यदमतुलं करोमि तं सततमोन्नमः सिद्धम् ॥  
 ह्यणून नमस्कारकरणं.  
 ( यांत सेतुबाबा स्वामी मठ, तंजावर, यांची गुरु परं-  
 परा चांगली दिली आहे )

८१७. कृष्णमंजरी

प्रतापसिंहेंद्रकृत

व० क्र० ३२८

अरा २०

मंजरी २ री व }  
 ९ च्या दोन प्रति }

पानें २३ ग्रंथ ४७०

माहिती—××

पुण्यावतारें परमप्रभावे ॥

प्रतापसिंहेंद्रनृपें स्वभावे ॥

गुणाभिरामा सुचरित्रमाला ।

हे अर्पिली यादवसत्तमाला ॥ ७३ ॥

ज्याचा तात प्रतापसिंहनृपती श्रीराजराजाग्रणी ।

माता ते यमुनांबिका मुखरणी जे सर्व साध्वीगर्णी ॥

ज्याचा सद्गुरु अद्भयामृतनिधी श्रीसेतुनामाथिला ॥

ज्याचें दैवत प्रतापरामबरवा तो धन्यभाग्यागळा ॥ ७४ ॥

८१८. गरुडसत्यभामागर्वपरिहार विद्वलकृत

व० क्र० ३३०

अरा २०

ओव्या

लिखित

पानें १-१८

ग्रंथ २६०

८१९. गरुडसत्यभामागर्वपरिहार अनाम कर्ता

व० क्र० ३२९

अरा २०

ओव्या

लिखित

अपूर्त

पानें १-४४ ग्रंथ ३८७

८२०. गिरिजास्वयंवर त्रिमल्लुअखंडदासकृत

व० क्र० ४१०

अरा २०

ओव्या

लिखित

पानें १५

ग्रंथ १६६

माहिती-ब्रह्मांड पुराणांतर्गत ॥ ×× त्रिमल्लाचा ह्मणे ॥

अखंडदास ॥ २२२ ॥

८२१. गोपाळविलास

श्यामकविकृत

व० क्र० ३९१

अरा २०

श्लोक  
 पानें १-६  
 लिखित  
 ग्रंथ १३३  
 माहिती—x x इति श्रीराजगोपाळविलासे महाकाव्ये  
 वलरामकृत चित्रसेनासुरवधोनाम पंचमउच्छ्वासः ॥  
 विंगळनामसंवत्सरीं वैशाखशुद्ध दशमी शुक्रवारी ग्रंथ  
 संपलामुरारी ॥

८२२. चंद्रहासकथा

व० क्र० ३४८

ओव्या

पानें १-१०

प्रतापरामकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ ९६

८२३. चंद्रहासकथा

व० क्र० ३९०

ओव्या

पानें १-१३

प्रतापरामकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ ९६

८२४. चंद्रहासकथा

व० क्र० ३४९

ओव्या

पानें १-११

प्रतापरामकृत

अरा २०

लिखित

ग्रंथ ९६

८२५. चंद्रहासकथा

व० क्र० ३४२

ओव्या

प्रसंग ३

पाठकनामाकृत

अरा २०

लिखित

पानें १-२३ ग्रंथ २१९

८२६. चंद्रावळी

नागेशकृत

व० क्र० ३४३

अरा २०

श्लोक

लिखित

पानें १-२८

ग्रंथ ४८१

माहिती-× × ग्रंथासि संपूर्णकरी त्वरेसी ।

भृंगारवासीकवि नागजोसी ॥ ३०९ ॥

पिता मोरजोसी महाख्यात आहे ॥

तथा जानकीनाम मातेस आहे ॥

अहो थोरल्या दोन बंधूसि साचें ॥

असें नाम मळारिचे त्र्यंबकाचे ॥ ७ ॥

तथा धाकुटा तोचि नागेशपाहे ॥

कवित्वीं जया ज्ञान संपूर्ण आहे ॥ × × ॥ ८ ॥

कोकाच्या यशवंतराव जगती विख्यात राजा असे ॥

त्याच्या पुण्याकर्ती पुरोहित बरा तो मोरजोसी वसे ॥

तत्पुत्रें लघुकोमलामलपदीं पद्मावली गुंफिली ॥

श्रीनागेश कवीश्वरें रसभरें चंद्रावळी वार्णिली ॥ ३०९ ॥

× × ×

८२७. चंद्रावळी

नागेशकृत

व० क्र० ३४४

अरा २०

श्लोक

लिखित

पानें १-३६

ग्रंथ ४८१

८२८. चंद्रावळी

नागेशकृत

व० क्र० ३४५

अरा २०

|      |                                |           |
|------|--------------------------------|-----------|
|      | श्लोक                          | लिखित     |
|      | पानें १-३१                     | ग्रंथ ४८१ |
| ८२९. | चंद्रावळी                      | नागेशकृत  |
|      | व० क्र० ४११                    | अरा २०    |
|      | श्लोक                          | लिखित     |
|      | पानें १-४४                     | ग्रंथ ४८१ |
| ८३०. | चंद्रावळी                      | नागेशकृत  |
|      | व० क्र० ४१२                    | अरा २०    |
|      | श्लोक                          | लिखित     |
|      | पानें १-१९                     | ग्रंथ ४८१ |
|      | [व दिवटी-अपूर्त-पान १ ही आहे.] |           |
| ८३१. | चंद्रावळी                      | नागेशकृत  |
|      | व० क्र० ४१३                    | अरा २०    |
|      | श्लोक                          | लिखित     |
|      | अपूर्त. पानें २-३२             | ग्रंथ ३४४ |
| ८३२. | दमयंतीस्वयंवर<br>(नळोपाख्यान)  | रघुनाथकृत |
|      | व० क्र० ३४१                    | अरा २०    |
|      | पदे ३०                         | लिखित     |
|      | पानें १-२६                     | ग्रंथ ४३७ |



- |                                    |                   |
|------------------------------------|-------------------|
| ८३३. दमयंतीस्वयंवर<br>(नळोपाख्यान) | रघुनाथकृत         |
| व० क्र० ४१४                        | अरा २०            |
| पदें ६०                            | लिखित             |
| पानें १-४०                         | ग्रंथ ४३७         |
| ८३४. दामोदरचरित्र                  | वामनकृत           |
| व० क्र० ३३९                        | अरा २०            |
| श्लोक ५२                           | लिखित             |
| पानें १-११                         | ग्रंथ ८०          |
| ८३५. द्रौपदीविनोद                  | (अनाम) कर्ता      |
| व० क्र० ३४६                        | अरा २०            |
| गद्य                               | लिखित             |
| मोठाबंद                            | पानें १ ग्रंथ १०० |
| ८३६. नळचरित्र                      | मोरोपंतकृत        |
| व० क्र० ४१५                        | अरा २०            |
| आर्या                              | लिखित             |
| पानें १--४                         | ग्रंथ ७५          |
| ८३७. नळदमयंतीचरित्र                | (अनाम) कर्ता      |
| व० क्र० ४१६                        | अरा २०            |

|                    |           |
|--------------------|-----------|
| ओव्या              | लिखित     |
| अपूर्त. पानें १-१४ | ग्रंथ २३७ |

|                         |                |
|-------------------------|----------------|
| <b>८३८. नौका चरित्र</b> | <b>वामनकृत</b> |
| व० क्र० ४०७             | अरा २०         |
| श्लोक                   | लिखित          |
| पानें १-६               | ग्रंथ ४२       |

माहिती-श्लोक १ ते १७. श्रीकृष्ण व गोपी नौकेत असतां प्रळय होवून गोपीभक्तिपरीक्षण, व संरक्षण.

|                             |                   |
|-----------------------------|-------------------|
| <b>८३९. पांडुरंग चरित्र</b> | <b>गुरुदासकृत</b> |
| व० क्र० ३९२                 | अरा २१            |
| ओव्या इ०                    | लिखित             |
| पानें १--३३                 | ग्रंथ ३६०         |

माहिती-×× श्रीराम समर्थ भव भीम ॥ जाणोनि परंपरा हे उत्तम ॥ वंदितां श्रीस्वामीचे पदपद्म ॥ पावलों नाम गुरुदास ऐसें ॥ ११० ॥

|                            |                      |
|----------------------------|----------------------|
| <b>८४०. पुंडलीक चरित्र</b> | <b>(अनाम?) कर्ता</b> |
| व० क्र० ३९३                | अरा २१               |
| ओव्या                      | लिखित                |
| पानें १-३                  | ग्रंथ २३०            |

माहिती—×× आतां वंदूं कुलदेवता ॥ एकवीर आदिमाता  
॥ ×× ॥ १२ ॥ देवकरवंशाभिवर्धिनी ॥ ×× ॥ १३ ॥  
प्रसंग १.

८४१. पुडंलीक चरित्र

व० क्र० ३९४

ओव्या

पानें १-२३

त्रिमल्लदासकृत

अरा २१

लिखित

ग्रंथ २३०

माहिती—×× ॥ आतां नमूं दिगंबरु ॥ बडवानळ सिद्ध  
अवतारु ॥ एक लिंगाचादातारु ॥ सिद्धरूपें ॥ १६ ॥

८४२. पुंडलीक चरित्र

व० क्र० ३९९

ओव्या

पानें १-१८

त्रिमल्लदासकृत

अरा २१

लिखित

ग्रंथ १८

८४३. प्रल्हाद चरित्र

व० क्र० १२१

ओव्या

अध्याय १९-१८

विष्णुपुराणे प्रथमांशे—

माधवकृत

अरा १०

लिखित

पानें ९२ ग्रंथ ९९६

८४४. प्रल्हाद चरित्र

व० क्र० ३९६

एकाजनार्दनकृत

अरा २१

|                             |                      |
|-----------------------------|----------------------|
| ओव्या                       | लिखित                |
| पानें १-२२                  | ग्रंथ २९३            |
| <b>८४५. प्रल्हाद चरित्र</b> | <b>एकाजनार्दनकृत</b> |
| व० क्र० ३९९                 | अरा २१               |
| ओव्या                       | लिखित                |
| अर्पूत                      | पानें १-१६           |
| पानें १३-१४ नार्हीत         | ग्रंथ २७२            |
| <b>८४६. प्रल्हाद चरित्र</b> | <b>एकाजनार्दनकृत</b> |
| व० क्र० ३९७                 | अरा २१               |
| ओव्या                       | लिखित                |
| पानें १-२९                  | ग्रंथ २९३            |
| <b>८४७. प्रल्हाद चरित्र</b> | <b>एकाजनार्दनकृत</b> |
| व० क्र० ३९८                 | अरा २१               |
| ओव्या                       | लिखित                |
| प्रसंग १-३ पानें १-१६       | ग्रंथ २९३            |
| <b>८४८. प्रल्हाद चरित्र</b> | <b>रामनाथकृत</b>     |
| व० क्र० ३६०                 | अरा २१               |
| आर्या इ०                    | लिखित                |
| पानें १-१४                  | ग्रंथ १०९            |

माहिती—तंजापुरींत तुळजेद्रूप आदरानें ॥

हे शार्वरी प्रथित वत्सारिं सन्मतीनें ॥

चिंतामणिप्रथमनंदन रामनार्थें ॥

प्रल्हादसच्चरित पै रचिलें शुभार्थ ॥ ४९ ॥

८४९. प्रल्हाद चारित्र

गुरुदासकृत

व० क्र० ३६१

अरा २१

पदें

लिखित

पानें १-१२

ग्रंथ ११९

माहिती—××आस हेच तव दास्य देहि गुरुदास बोलिला

वासुदेव ह्यणे वर दिधला ॥ ×× ॥ १४ ॥

८५०. भानसेचेंवऱ्हाड

वेंकोबाकृत

व० क्र० ४१७

अरा २१

श्लोक ३० लिखित

पानें १-९ ग्रंथ १३०

माहिती—खंडेरायाचे ऐसें लग्न ॥

शिवा (महाराजा) श्रितेंवेंकोबांनें ॥

गायजेले सद्भावें ॥

८५१. भामाविलास

वामनकृत

व० क्र० ३६२

अरा २१

श्लोक

लिखित

पानें १-४

ग्रंथ ६३

८५२. मयूरध्वजकथा

पाठकनामाकृत

व० क्र० ३६३

अरा २१

- |   |                      |
|---|----------------------|
| ओव्या                                   | लिखित                |
| पानें १-१३                              | ग्रंथ २३०            |
| माहिती-भारत अश्वमेधपर्वप्रकरण २४        |                      |
| <b>८५३. मलींद्रराजप्रकरण</b>            | <b>पाठकनामाकृत</b>   |
| व० क्र० ३६४                             | अरा २१               |
| ओव्या                                   | लिखित                |
| प्रकरण १-२                              | पानें ४४ ग्रंथ ४९०   |
| माहिती-चंद्रहासाची कथाच आहे.            |                      |
| <b>८५४. महालक्ष्मीचें चरित्र</b>        | <b>दासकृत</b>        |
| <b>माळसेचेंलग्न</b>                     | <b>अंबादासकृत</b>    |
| व० क्र० ३४० व ४१८                       | अरा २१               |
| श्लोक ६० लिखित                          | पानें १-२२ ग्रंथ १९० |
| <b>८५५. मार्कण्डेयचरित्र</b>            | <b>आनंदनंदनकृत</b>   |
| व० क्र० ३६५                             | अरा २१               |
| श्लोक                                   | लिखित                |
| पानें १-१३                              | ग्रंथ १२६            |
| माहिती-शुभकृतसंवत्सर चैत्रवद्य गुरुवार- |                      |
| <b>८५६. मुकुंदविलास</b>                 | <b>वामनकृत</b>       |
| व० क्र० ३६६                             | अरा २१               |
| श्लोक                                   | लिखित                |
| पानें १-२                               | ग्रंथ ९२             |

८५७. रामायणकथासंक्षेप  
अयोध्यावर्णन

(अनाम) कर्ता

व० क्र० ४१९

अरा २१

गद्य

लिखित

अपूर्त. पाने १-१६  
अयोध्यावर्णन पाने १-२ } १८

ग्रंथ ९००

८५८. रासक्रीडा

प्रतापराम

व० क्र० ३६८

अरा २१

पद ३०

लिखित

पाने १-१९

ग्रंथ १४०

माहिती-पान १० × × श्रीप्रतापरामाख्य मुनिघान ॥

८५९. रासक्रीडा

प्रतापराम

व० क्र० ३६७

अरा २१

पद ३०

लिखित

पाने १-११

ग्रंथ १९०

८६०. लवकुशाख्यान

एकाजनार्दनकृत

व० क्र० ३७०

अरा २१

ओव्या

लिखित

अध्याय १४-१६

पाने १-९२ ग्रंथ ४४७

८६१. लवकुशाख्यान

एकाजनार्दन

व० क्र० ३७० अ

अरा २१

|  |              |
|--|--------------|
| ओव्या  | लिखित        |
| प्रसंग १२-१६ पानें १-९२                          | ग्रंथ ४४७    |
| ८६२. वस्त्रहरण (गोपीचें)                         | प्रतापरामकृत |
| व० क्र० ३७२                                      | अरा २२       |
| श्लोक पदें ३०                                    | लिखित        |
| पानें १-१९                                       | ग्रंथ १३०    |
| माहिती—×× ॥ गुरुसेतुनामा ॥ ३ ॥                   |              |
| ८६३. वस्त्रहरण (गोपीचें)                         | प्रतापरामकृत |
| व० क्र० ३७३                                      | अरा २२       |
| श्लोक ३०   | लिखित        |
| अपूर्त पानें १-१०                                | ग्रंथ ११०    |
| ८६४. वस्त्रहरण (गोपीचें)                         | प्रतापरामकृत |
| व० क्र० ३७९                                      | अरा २२       |
| श्लोक ३०   | लिखित        |
| पानें १-१०                                       | ग्रंथ १३०    |
| माहिती—×× त्या वंदितो धरित जो गुरुसेतुनामा ॥ ३ ॥ |              |
| ८६५. वस्त्रहरण (द्रौपदीचें)                      | अनाम कर्ता   |
| व० क्र० ३७४                                      | अरा २२       |
| ओव्या  | लिखित        |
| पानें १-१९                                       | ग्रंथ १२१    |



८६६. वस्त्रहरण (द्रौपदीचें)

व० क्र० ३८१

ओव्या

पानें १-२७

पाठकनामाकृत

अरा २२

लिखित

ग्रंथ ३९०

८६७. वस्त्रहरण (द्रौपदीचें)

व० क्र० ३७६

ओव्या

पानें १-३४

पाठकनामाकृत

अरा २२

लिखित

ग्रंथ ३९०

८६८. वस्त्रहरण (द्रौपदीचें)

व० क्र० ३७७

ओव्या

पानें १-४०

पाठकनामाकृत

अरा २२

लिखित

ग्रंथ ३९०

८६९. वस्त्रहरण (द्रौपदीचें)

व० क्र० ३७८

ओव्या

पानें १-२८

मुक्तेश्वरकृत

अरा २२

लिखित

ग्रंथ ३९०

८७०. वस्त्रहरण (द्रौपदीचें)

व० क्र० ३८०

ओव्या

पानें १-११

सूर्यदासकृत

अरा २२

लिखित

ग्रंथ १०२

माहिती-हे व ठो० क्र० ८६९ व ८७१ एकच. शेवटील  
ओव्यांत फरक आहे. अपूर्त व तुटकें आहे.

- |  |                    |
|--|--------------------|
| ८७१. वस्त्रहरण (द्रौपदीचें)                          | नामयाकृत           |
| व० क्र० ३७९  | अरा २२             |
| ओव्या  | लिखित              |
| पानें १-१३   | ग्रंथ १९०          |
| ठो० क्र० ८७० पहा.                                    |                    |
| ८७२. विनोद (द्रौपदीसी)                               | (अनाम) कर्ता       |
| व० क्र० ४२०  | अरा २२             |
| गद्य   | लिखित              |
| थोरबंद १   |                    |
| ८७३. शिबिकथा   | विष्णुदासनरसिंहकृत |
| व० क्र० ३८२  | अरा २२             |
| ओव्या  | लिखित              |
| पानें १-१६   | ग्रंथ १६१          |
| माहिती—  |                    |
| × × मग म्यां वंदिला श्रीगुरु ॥ रामभारतीदिगंबरु ॥ × × |                    |
| ॥ ३ ॥  |                    |
| ८७४. शुकदेवचरित्र                                    | बुवयाकृष्णदासकृत   |
| व० क्र० ३८३  | अरा २२             |

- ओव्या लिखित  
 प्रसंग १-४ पाने १-३४ ग्रंथ ४४७
८७५. शुकदेवचरित्र बुबयाकृष्णदासकृत  
 व० क्र० ३८५ अरा २२  
 ओव्या लिखित  
 प्रसंग १-४ पाने २१ ग्रंथ ४४७
८७६. शुकदेवचरित्र (अनाम) कर्ता  
 व० क्र० ३८४ अरा २२  
 ओव्या लिखित  
 पाने १-२० ग्रंथ ४२७
८७७. श्रियाळचरित्र रेणुकादासकृत  
 व० क्र० ३८६ अरा २२  
 ओव्या लिखित  
 पाने १-१६ ग्रंथ २८०  
 माहिती— ×× रेणुकादासाचा स्वामी शूळपाणी ॥  
 शंभु भक्ताचा कैवारकरुनी ॥ देव स्थापिले चरणी ॥  
 सदाशिवें परिषदा ॥ २९९ ॥  
 शके १६२९ सुभानुनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ११  
 शुक्रवार तेदिनीं श्रि० च० समाप्त ॥
८७८. सहधर्मचरीलक्षण गंगानंदनकृत  
 व० क्र० ३८७ अरा २३

- |  |                   |
|--|-------------------|
| ओव्या  | लिखित             |
| पानें १-१८   | ग्रंथ १९०         |
| माहिती-अष्टावक्र सुप्रभा विवाह कथा.  |                   |
| <b>८७९. सीतादेवीचेंफळशोभन</b>  | <b>माधवसुतकृत</b> |
| व० क्र० ३८९  | अरा २३            |
| पद   | लिखित             |
| पानें १-६  | ग्रंथ ९०          |
| माहिती-×× प्रतापसिंह राजऋषीचे ॥ प्रेरणेनें केलें अचिर<br>नतापवर्गदेता राम ॥ प्रीती पावो अनरामर ॥ कृतांजलि<br>विनवी भावें ॥ संतां माधवाचा कुमर ॥ २० ॥ |                   |
| <b>८८०. सीतादेवीचेंफळशोभन</b>  | <b>माधवसुतकृत</b> |
| व० क्र० ३८८  | अरा २३            |
| ओप्या  | लिखित             |
| पानें १-६  | ग्रंथ ९०          |
| <b>८८१. सीतास्वयंवर (कल्याण)</b>   | <b>माधवकृत</b>    |
| व० क्र ३९०   | अरा २३            |
| ओव्या इत्यादि  | लिखित             |
| पानें ६  | ग्रंथ १२०         |
| <b>८८२. सीतास्वयंवर</b>  | <b>रामकविकृत</b>  |
| व० क्र० ४०८  | अरा २३            |

श्लोक

लिखित

अपूर्त पाने १-३२

ग्रंथ १००

माहिती-पान ३-हे काव्य तों रामकथेस वानी ॥

त्यामानि हें रामकवीस मानी ॥ ×× ॥ २६ ॥

८८३. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९३

अरा २३

श्लोक

लिखित

पाने १-४२

ग्रंथ ६७०

माहिती-पान ३ ×× ॥ रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८४. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९२

अरा २३

श्लोक

लिखित

पाने १-३४

ग्रंथ ६७०

माहिती-पान २-×× रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८५. सीतास्वयंवर

रामकविकृत

व० क्र० ३९१

अरा २३

श्लोक

लिखित

पाने १-५२

ग्रंथ ६७०

माहिती-पान ४ ×× रामकवीस मानी ॥ २७ ॥

८८६. सीतास्वयंवर वामनस्वामीकृत

व० क्र० ४२१ अरा २३

श्लोक लिखित

पाने १-९ ग्रंथ १८०

माहिती—अहिल्योद्धारानंतर कल्याण व अयोध्या प्रवेश.  
मुखपत्र—जे पहिले पान त्यांत ग्रंथ १८०. रुजु बंद ८  
असे आहे—कथा भाग पूर्ण आहे.

×× सीतास्वयंवर असा बरवा मनानें ॥

लक्ष्मि शास्त्र अवलोकुनि वामनानें ॥

भाषा प्रबंध रघुनाथकथारसाचा ॥

केला प्रसाद अवघा पदसारसाचा ॥ ९९ ॥

८८७. सीतास्वयंवर वामनस्वामीकृत

व० क्र० ४२२ अरा २३

श्लोक लिखित

बंद ४ ग्रंथ १००

८८८. सीताहस्त शिवदासकृत  
(लवकुशाख्यान)

व० क्र० ३७१ अरा २३

ओव्या लिखित

प्रसंग १-३ पाने १-३६ ग्रंथ २८०

माहिती—प्रसंग १, पान ११-×× इतकियावरि ह्याणे

शिवदामा अज्ञाना ॥ १२ ॥ गोंडळ्याचें कवित्व ॥

८८९. सुदाम चरित्र

व० क्र० ३९४

श्लोक

पानें १-१०

कचेश्वरकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ १६८

८९०. सुदामचरित्र

व० क्र ३९५

ओव्या

पानें १-७

कृष्णदासनामाकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ १०६

माहिती-शके १६(०)२ रौद्रिनाम संवत्सर तिथि  
पौषवद्य चतुर्दशी १४ तद्दिने लिखितम् पुस्तकं ॥  
त्र्यंबक आडीकीन्याने ॥ ची ॥ च ॥

८९१. सुदामचरित्र

व० क्र० ३९६

ओव्या

पानें ११

पाठकनामाकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ ११३

८९२. सुदामचरित्र

व० क्र० ३९९

ओव्या

पानें १-३२

दत्त, विठ्ठलसुतकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ ३००

८९३. सुदामचरित्र

व० क्र० ३९७

ओव्या

प्रसंग १-६ पाने १-२८

दत्त, विठ्ठलसुतकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ ३००

माहिती-पान २७-२८ ×× हरिदासाचा शरणांगत ॥ ××  
 शालिशक १६(०)१३ प्रजोत्पत्ति सं० भाद्रपदशुद्ध  
 भौमवासरे रुसिपंचमी दिनी संपूर्णग्रंथ लिहिला.

८९४. सुदामचरित्र

व० क्र० ३९८

श्लोक

पाने १-६

हरिवामनकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ ६०

८९५. स्थमंतकोपाख्यान

व० क्र० ४०२

ओव्या

प्रति ९ वी पाने १-२४

माधवसुतकृत

अरा २३

लिखित

ग्रंथ २९३

माहिती-स्कंदपुराणांतर्गत ×× ऐसी भाषाप्रबंधरत्नमाळा ॥  
 प्रेमसूत्रे गुंफीत विशाळा ॥ श्रीप्रतापरामपदकमळा ॥  
 अर्पिली विमळा माधवसुते ॥ २१८ ॥

८९६. स्थमंतकोपाख्यान

व० क्र० ४०१

माधवात्मजकृत

अरा २३



ओव्या लिखित  
 प्रति ६ वी पानें १-१९ ग्रंथ १६०  
 माहिती—महाभारते हरिवंशे × × ऐसें वैशंपायन बोलिला ॥  
 ह्यणोनि नैमिषवर्नी मुनीला ॥ हागे सूत संदर्भ भला ॥  
 श्रातया सकळां माधवात्मज ॥ १२१ ॥

८९७. स्यमंतकोपाख्यान माधवात्मजकृत  
 व० क्र० ३११ अरा १९  
 ओव्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-१० ग्रंथ १७६

८९८. स्यमंतकोपाख्यान माधवात्मजकृत  
 व० क्र० ३१२ अरा १९  
 ओव्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-१० ग्रंथ १७६

८९९. स्यमंतकोपाख्यान माधवात्मजकृत  
 व० क्र० ३०९ अरा १९  
 ओव्या लिखित  
 प्रति १ ली पानें १-११ ग्रंथ १७६

माहिती—महाभारते हरिवंशे विंशोऽध्यायः

१००. स्थभंतकोपाख्यान  
 व० क्र० ३१०  
 ओव्या  
 प्राति २ री  
 माधवात्मजकृत  
 अरा १९  
 लिखित  
 पानें १-१० ग्रंथ १७६
१०१. स्थभंतकोपाख्यान  
 व० क्र० ३६  
 गद्य  
 पानें १-१०  
 माहिती-स्कांदे.  
 (अनाम) कर्ता  
 अरा १  
 लिखित  
 ग्रंथ १८०
१०२. स्थभंतकोपाख्यान  
 व० क्र० २२९  
 गद्य  
 पानें १-८  
 माहिती—स्कांदोक्त  
 (अनाम) कर्ता  
 अरा १८  
 लिखित  
 ग्रंथ १०६
१०३. हरिश्चंद्रकथा  
 व० क्र० ४०३  
 ओव्या  
 प्रसंग १-१३  
 ग्रंथ १६२२  
 विप्रजनार्दनकृत  
 अरा २३  
 लिखित  
 पानें १०१

माहिती—×× प्रसंग १—

अतां नमूं श्रीगुरुरावो ॥ ब्रह्मकुल वल्लि महादेवो ॥

×× ॥ २३ ॥ नाम तुको कृष्ण आत्मपिता ॥२८××॥

प्रसंग १३—×× विप्र जनार्दन रघुनाथदास ॥ तो

प्रार्थी संतांस ॥ ×× ॥ ८९ ॥ ×× ॥

प्रभादिनाम संवत्सरे ॥ आश्विनमासे ॥ शुक्लपक्ष विजय

दशमी ॥ शनिवार दिवसी ॥ महादेवपट्टणी ( १३ )

तेरा प्रसंग समाप्त जाले ॥

९०४. हरिश्चंद्रकथा

माधवात्मजकृत

व० क्र० ४०४

अरा २३

ओव्या

लिखित

अध्याय १-७, ८ वा अपूर्त

पाने १-२१२

ग्रंथ २२२१

९०५. हरिश्चंद्रपुराण

विष्णुदासनामाकृत

व० क्र० ४०५

अरा २३

ओव्या

लिखित

प्रसंग १-४

पाने १-३८

ग्रंथ १०३६

प्रसंग १—×× मग ह्यणे केशिराजु ॥ तुज प्रणिपातु

माझा ॥ आणि समस्तां द्विजां ॥ दंडवत मार्जे ॥ १३ ॥  
 ×× ॥ मग नामदेव विनवी हरिचरणी ॥ कथासांगेन  
 हरिश्रंद्राची ॥ १५ ॥ ××× नामा ह्यणे विष्णु दामु  
 ॥ ××× ॥ प्र० ४ ॥ आठ्या १३० ॥

—ooo—

### पुराण-व्रत.

१०६. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २०२

अरा १८

आर्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती—पान १ उत्तरनीरांजन ते विरचुनि करवौनि  
 आचमन उपरी । चौसष्ट्य हि उपचार श्रीविजयीशासि  
 भाक्तियुक्तकरी ॥ १ ॥

पान २—चौसष्ट्यहि उपचार श्रीवागीशासि करूननि  
 भावाने ॥ लहे चौसष्ट्य कळा श्रीशिवभूपाळ तत्रभा-  
 वाने ॥ २१ ॥

१०७. चतुःषष्ट्युपचार कारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २०३

अरा १८

प्रति २ री

पानें १-२

ग्रंथ २७

माहिती—वरील प्रमाणें.

९०८. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २०४

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ३ री

पानें १-२

ग्रंथ २७

माहिती—एँजन प्रो.

९०९. चतुःषष्ट्युपचार कारिका (अनाम)कर्ता

व० क्र० २०५

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ४ था

पानें १-२

ग्रंथ २७

माहिती—एँजन प्रो.

९१०. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २१२

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ५ वी

पानें १-२

ग्रंथ २७

माहिती—एँजन प्रो-

- |                             |              |
|-----------------------------|--------------|
| ९११. चतुःअष्ट्युपचारकारिका  | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २०६                 | अरा १८       |
| आर्या                       | लिखित        |
| प्रति ६ वी                  | पानें १--२   |
| ग्रंथ २७                    |              |
| माहिती—एँजन प्रो.           |              |
| ९१२. चतुःषष्ट्युपचारकारिका  | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २०७                 | अरा १८       |
| आर्या                       | लिखित        |
| प्रति ७ वी                  | पानें १-२    |
| ग्रंथ २७                    |              |
| माहिती—एँजन प्रो.           |              |
| ९१३. चतुःषाष्ट्युपचारकारिका | (अनाम) कर्ता |
| व० क्र० २०८                 | अरा १८       |
| आर्या                       | लिखित        |
| प्रति ८ वी                  | पानें १-२    |
| ग्रंथ २७                    |              |
| माहिती—एँजन प्रो.           |              |

९१४. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २०९

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ९ वी

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती-एँजन प्रो.

९१५. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २१०

अरा २०

आर्या

लिखित

प्रति १० वी

पाने १-२

ग्रंथ २७

माहिती-एँजन प्रो.

९१६. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २११

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ११ वी

पाने १-३

ग्रंथ २७

माहिती-एँजन प्रो.

९१७. चतुःषष्ट्युपचारकारिका (अनाम) कर्ता

व० क्र० २१३

अरा १८

आर्या

लिखित

प्रति १२ वी

पानें १-४

ग्रंथ २७

माहिती—एँजन प्रमाणें, या पुस्तकाची लिपी मात्र तैलंगी,  
पण भाषा मराठीच.

९१८. दीपकम

(अनाम) कर्ता

व० क्र० २१४

अरा १८

आर्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-३

ग्रंथ ३०

माहिती—पान १-

सौवर्ण पुष्प देवा अर्पुनियां दक्षिणा तथा उपरी ॥

सर्वालंकारादिक चोसष्टहि आरत्या सर्वेचि करी ॥ १ ॥

पान २-३ ×× श्रीशिवभूषे रचितां दैवें मुजनीच त्या

विलोकाव्या ॥ ×× ॥ १९ ॥

श्रीविजयीश्वर भजकां देवुनि विजयासि नित्य सांभाळी

॥ ×× ॥ २० ॥



९१९. दीपकम

व० क्र० २१५

आर्या

प्रति २ री

ग्रंथ ३०

माहिती—वरीळ प्रो.

(अनाम) कर्ता

अरा १८

लिखित

पानें १-३

९२०. दीपकम

व० क्र० २१६

आर्या

प्रति ३ री

ग्रंथ ३०

माहिती—एँजन प्रो.

(अनाम) कर्ता

अरा १८

लिखित

पानें १-३

९२१. दीपकम

व० क्र० २१७

आर्या

प्रति ४ थी पानें १-३

माहिती—एँजन प्रो.

(अनाम) कर्ता

अरा १८

लिखित

ग्रंथ ३०

९२२. दीपकम

व० क्र० २१८

आर्या

(अनाम) कर्ता

अरा १८

लिखित

- प्रति ९ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
माहिती--एँजन प्रो.
९२३. दीपक्रम (अनाम) कर्ता  
व० क्र० २१९ अरा १८  
आर्या लिखित  
प्रति ६ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
माहिती--एँजन प्रो.
९२४. दीपक्रम (अनाम) कर्ता  
व० क्र० २२० अरा १८  
आर्या लिखित  
प्रति ७ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
माहिती--एँजन प्रो—
९२५. दीपक्रम (अनाम) कर्ता  
व० क्र० २२१ अरा १८  
आर्या लिखित  
प्रति ८ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
माहिती--एँजन प्रो—
९२६. दीपक्रम (अनाम) कर्ता  
व० क्र० २२२ अरा १८  
आर्या लिखित

- प्रति ९ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
 माहिती-एँजन प्रो
९२७. दीपक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० २२३ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १० वी पानें १-३ ग्रंथ ३०  
 माहिती-एँजन प्रो
९२८. दीपक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० २२४ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ११ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
 माहिती-एँजन प्रो.
९२९. दीपक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० २२५ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १२ वी पानें १-३ ग्रंथ ३०  
 माहिती-एँजन प्रो, भाषा मराठी ; लिपि तैलंगी.
९३०. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १७९ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १ वी पानें १-४ ग्रंथ ९०

## पुराण.

माहिती—पान १—

श्रीमंत छत्रपती क्षत्रियकुल सार्वभौम शिवनृपती ॥

तत्कृतपूजा पाहूं ब्रह्मादिक सर्व फार जप जपती ॥ १ ॥

×× सुभाक्ते विजयीश्वराख्यदेवाची ॥ ×× ॥

या देवाच्या विविध पूजा सामग्रीचा बयाज ॥ ३--४५ ॥

९३१. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क्र० १८०

अरा १८

आर्या

लिखित

प्रति २ री पानें १-४

ग्रंथ ९०

माहिती--वरील प्रो.

९३२. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क्र० १८१

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ३ री पानें १-४

ग्रंथ ९०

माहिती--वरील प्रो.

९३३. पूजाक्रम

(अनाम) कर्ता

व० क्र० १८१

अरा १८

आर्या

लिखित

प्रति ४ थी पानें १-९

ग्रंथ ९०

माहिती--एँजन प्रो.

९३४. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८३ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ९ वी पानें १-६ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रो.
९३५. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८४ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ६ वी पानें १--५ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रो.
९३६. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८५ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ७ वी पानें १--५ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रो.
९३७. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८६ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ८ वी पानें १-५ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रो.

९३८. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८७ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ९ वी पानें १-४ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रा०.
९३९. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८८ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १० वी पानें १-५ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रा०.
९४०. पूजाक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १८९ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ११ वी पानें १-४ ग्रंथ ९०  
 माहिती--एँजन प्रा०.
९४१. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९० अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १ वी पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती--पान १-

होतां अभिषेक बृहज्जंबीरी आचमन हिं त्या उपरीं ॥  
 अपोनि कमरकादिक सत्तावीस हि फलाभिषेक करी ॥ १ ॥  
 पान २-×× श्रीविजयश्वर पुरवी भक्तानें चिंतिलें  
 मनी जें जें ॥ १० ॥

१४२. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९१ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति २ री पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—वरील प्रमाणें.

१४३. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९२ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ३ री पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रा०.

१४४. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९३ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ४ थी पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रा०.

९४५. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९४ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ५ वीं पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती-एँजन प्रो.
९४६. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९५ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ६ वीं पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती-एँजन प्रो.
९४७. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९६ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ७ वीं पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती-एँजन प्रो.
९४८. फलाभिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९७ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ८ वीं पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती-एँजन प्रो.



१४९. फलामिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९८ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ९ वी पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रो.
१५०. फलामिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० १९९ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १० वी पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रो.
१५१. फलामिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० २०० अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति ११ वी पानें १-२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रो.
१५२. फलामिषेकक्रम (अनाम) कर्ता  
 व० क्र० २०१ अरा १८  
 आर्या लिखित  
 प्रति १२ वी पानें १--२ ग्रंथ १४  
 माहिती—एँजन प्रो.

पतंग अवधूत—देणगी.

९५३. ऋषिपंचमीव्रत  
 व० क्र० ३७  
 ओव्या  
 अपूर्त  
 माहिती—पान ७—×× अमरसिंहराजनंदन ॥ प्रतापसिंह  
 नृप वदे कर जोडुन ॥ ×× ॥
- प्रतापसिंहकृत  
 अरा ३  
 लिखित  
 पानें १-७ ग्रंथ १८०
९५४. गजेंद्रमोक्ष  
 व० क्र० ४२  
 श्लोक इत्यादि  
 अपूर्त
- नारायणकृत  
 अरा ३  
 लिखित  
 पानें १-१८ ग्रंथ २००
९५५. मह्यारीमाहात्म्य  
 व० क्र० ३६  
 ओव्या  
 अध्याय १-२१  
 अध्याय ६ व्यांत काहीं पानें नाहींत करितां अपूर्त.
- माधवकृत  
 अरा ३  
 लिखित  
 पानें १०९ ग्रंथ १३००
९५६. राजगोपाळविलास  
 व० क्र० २९  
 श्लोक  
 उल्लास २ रा
- श्यामकृत  
 अरा ३  
 लिखित  
 पानें १-१९ ग्रंथ १२५

माहिती-पान १—श्लोक—

श्रीकृष्णपाणि मणिपंजरघुक्त पत्रां ।

जातां नभी गमत शार्ङ्गविमृष्ट पत्रां ॥

होवूनि हर्म्यशिखरस्थ मनोरमेचा ।

शोधी मनोदय तिचा पति जो मतोचा ॥ १ ॥

पान १९. —

श्रीराजगोपाळविलास नावें ।

केलें महाकाव्य तथाच देवें ॥

निमित्त त्या श्यामकर्वींद्र केली ।

द्वितीय उल्लास समग्र जाला ॥ ६९ ॥

इति श्रीराजगो० विलासे मनोरमा स्वाभमनं नाम द्वितीयोल्लासः ॥

—०—

गोपाळकृष्ण ढवळेकर—देणगी.

९५७. नृसिंहपुराण

रुक्मांगदतनयकृत

व० क्र० ७

अरा १

ओव्या

लिखित

अध्याय १-६ पाने ३९

ग्रंथ ७००

माहिती—अध्याय १ पान ३-×× वाल्मीकादि आदिम कवि ॥ ३३ ॥ (वर्णनानंतर) जी लागी चोर कवि चिकुर ॥

मयूरकवि कर्णपूर ॥ ब्राणकवि हास्य सुंदर ॥ ३० ॥

श्रीहर्ष, काळिदास, भवभूति इत्यादि कवींचा नाम निर्देश आहे. ओ० ३३-३९ ॥

श्रीराम आराध्य दैवत ओ० १९ ॥

१५८. प्रल्हादचरित्र उद्धवचिद्धनादि

व० क्र० ३

अरा १

श्लोक० पदं० ३०

लिखित

अपूर्त पाने १-२

ग्रंथ २५

१५९. षोडशनामावली (अनाम) कर्ता

व० क्र० २

अरा १

ओव्या

लिखित

पान १

ग्रंथ ७

माहिती— पान १

श्रीकृष्ण ह्यणरे उद्धवा ।

अभ्यासि श्रीविष्णु स्मरावा ॥

सै औषी प्रजापती चिंतावा ।

शैन्य वदावा पद्मनाभ ॥ १ ॥ .... ॥ ओ० ६ ॥

सुब्रह्मण्य पेशवे—देणगी.

—०—

१६०. उमामहेश्वरव्रतकथा

शरफेंद्रभूषण

व० क्र० १९

अरा १

पदं ३०

लिखित

पाने १-६

ग्रंथ ८०

९६१. किराताजूर्नाथ निरूपण शरफेंद्रकृत  
 व० क्र० २० अरा १  
 पदें ३० लिखित  
 पानें १-९ ग्रंथ १३९
९६२. नीलकंठकुलालचरचरित्र शरफेंद्रकृत  
 व० क्र० २४ अरा १  
 पदें ३० लिखित  
 पानें १-११ ग्रंथ १७०
९६३. नीलभिल्लचरित्र शरफेंद्रकृत  
 व० क्र० २१ अरा १  
 पदें ३० लिखित  
 पानें १-११ ग्रंथ १७०
९६४. पंचाक्षरीविभूति शरफेंद्रकृत  
 शिवरात्रि कथा अरा १  
 व० क्र० २३ लिखित  
 पदें ३० ग्रंथ ११२  
 पानें १-८
९६५. पक्षप्रदोष शनिप्रदोष शरफेंद्रकृत  
 व० क्र० ३ अरा १  
 पदें ३० लिखित  
 पानें १-८ ग्रंथ ११२

## त्यागराजस्वामी-द्वेषणी.

- |      |                                   |                  |
|------|-----------------------------------|------------------|
| १६६. | आहित्यचारकथा                      | विरूपाक्षकृत     |
|      | व० क्र० २०                        | अरा २            |
|      | ओव्या                             | लिखित            |
|      | पाने १-२                          | ग्रंथ १२         |
|      | स्कांदांतर्गत.                    |                  |
| १६७. | उमामहेश्वरव्रतपूजाकथा             | (अनाम) कर्ता     |
|      | व० क्र १९                         | अरा २            |
|      | गद्य                              | लिखित            |
|      | अपूर्त-जर्णि. पाने १७-२९          | ग्रंथ १३०        |
| १६८. | कोजागरीव्रतविधान                  | (अनाम) कर्ता     |
|      | व० क्र० १२                        | अरा २            |
|      | गद्य                              | लिखित            |
|      | पान १                             | ग्रंथ ८          |
| १६९. | गुरुचरित्र                        | सरस्वतीगंगाधरकृत |
|      | व० क्र० २३                        | अरा २            |
|      | ओव्या                             | छापी             |
|      | अध्याय १-९२ अपूर्त                | पाने २१*         |
|      | भाहिती-फाटके तुटके अध्याय व. पाने |                  |

२७०. चिंतामणिविजय

व० क्र० १७

ओव्या

अध्याय ३, ७, ४३ अपूर्ण  
प्रायः तुटके फाटके पुस्तक

शुंडीदासकृत

अरा २

छापी

पाने १६०

गणेश पुराणादि गणेश भागवतांतर्गत.

माहिती—अध्याय ४३, पान ९, प्रत्येक अध्याया (१-४३)  
च्या ओव्यांच्या संख्या देवून कुछ ओ० ९६२३ संख्या  
केली आहे.

हा ग्रंथ धोंडोपंत सखाराम पोकळे थेउरकरच्यानीं  
गणेशमक्तां करितां गणेश छापखान्यांत छापून प्रसिद्ध  
केला.

२७१. तुलामाहात्म्य

व० क्र० १९

ओव्या

अध्याय १-२६

अध्याय १—अपूर्ण व ३६ अपूर्ण

माहिती—पान २— ×× तंजनगरीं मला कित्येकांनीं ॥  
तुलामाहात्म्य करावें भाषाचेनि ×× ॥ तें आह्मी ऐकावें  
असें प्रार्थिल्यावर हा ग्रंथ रचिला ॥ ओव्या २६—३१ ॥  
आग्नेय पुराणांतर्गत.

रंगनाथकृत

अरा २

लिखित

पाने २-३०८

ग्रंथ ७०००

२७२. मल्लारीमाहात्म्य

व० क्र० १८

माधवकृत

अरा ३

|  |             |
|--|-------------|
| ओव्या  | लिखित       |
| अध्याय ४-२२ अपूर्त                                 | पानें ११-८० |
| ग्रंथ १२९०   |             |
| माहिती—शेवटचे पान जीर्ण. अध्याय १-२२ स ओ० ९१३      |             |
| पान ७८-×× ॥ शके १६१९ स पावला ग्रंथ समाप्तिस ॥      |             |
| ईश्वर संवत्सर फाल्गुणी पूर्णिमेस ॥ आरंभकेला ॥ २५ ॥ |             |
| उपरी सप्तमी अंगळवारी ॥ कावेरी तीर त्रिवंदूरी ॥     |             |
| संपलें ॥ २६ ॥                                      |             |

ब्रह्मांड पुराण—क्षेत्र खंडांतर्गत.

|                     |              |
|---------------------|--------------|
| ९७३. माघमाहात्म्य   | विरूपाक्षकृत |
| व० क्र० २१          | अरा २        |
| ओव्या               | लिखित        |
| अध्याय २१-२९ अपूर्त | पानें २५     |
|                     | ग्रंथ ९००    |
| माहिती—फाटकी पानें  |              |
| पद्मपुराणांतर्गत.   |              |

|                        |                       |
|------------------------|-----------------------|
| ९७४. रथसप्तमीव्रत विधि | (अनाम) कर्ता          |
| व० क्र० १३             | अरा २                 |
| गद्य                   | लिखित                 |
| पानें १-३              | ग्रंथ ४५ पानें जीर्ण. |



९७५. विमळमाहात्म्य

व० क्र० २४

ओव्या

अध्याय २-१५ अपूर्त

माहिती—हे माहात्म्य काशीनाथ नारायण आठवले यांनी, मुंबई, इंदुप्रकाशांत छापिले. आषाढ शुद्ध ११ शालिवाहन शके १८२५ त. २० माहे जूळै, सन् १९०३ इसवी—

हरिदासकृत

अरा २

छापी

पाने ४६

९७६. वीरभोगवसंतचरित्र

व० क्र० १६

गद्य

अपूर्त पाने ५-१६

(अनाम) कर्ता

अरा २

लिखित

ग्रंथ १४५

९७७. शिवलीलामृत

व० क्र० २२

ओव्या

अध्याय ४-१०, १२-१४

आणि ३ व ११ ची काहीं पाने } पाने ८३

स्कांदपुराणांतर्गत. ब्रह्मोत्तरखंडे.

माहिती—फाटकी पाने. अध्याय १-१४ स ओ० २४५४ ब्रह्मानंद पिता व गुरु; सावित्री माता.

शके १६४० विलंबी फाल्गुन पूर्णिमेस ब्रह्मकमंडलूच्या

तीरी (बारामती) द्वादशमती नाम नगरीं आद्यंत ग्रंथ झाला—हा ग्रंथ मुंबईत विठ्ठल सखाराम अग्निहोत्री यांच्या छापखान्यांत शिलाछापावर छापिले असे ॥

शके १७७७ राक्षस संवत्सर कार्तिक वद्य ४ भौमवार.  
अध्यायांवर चित्रे आहेत.

**१७८. सोमवारअमावास्या  
व्रत कथा (अनाम) कर्ता**

व० क्र० १४

अरा २

गद्य

लिखित

पाने १-९, ७-८, १०-११

ग्रंथ १००

माहिती-अपूर्त.

—ooc—

खांसखरीदी.

**१७९. स्कांदपुराणभाषांतर शास्त्रीमहादेव  
वासुदेव पाध्येकृत**

व० क्र० ३१

गद्य

छापी

भाग १ ला

पाने १-३८८

माहिती-मुंबई, गिरगांव इंदुप्रकाश छा० इ० १९१९

स्वरूप किंमतीची मुलभपुराण ग्रंथमाला पुस्तक ४ थें.

**१८०. स्कांदपुराणभाषांतर नरहररावजी  
शास्त्रीजोगळेकरकृत**

व० क्र० ३२

गद्य

छापी

भाग २ रा

पाने ३८९-६६०

माहिती-मुंबई, गिरगांव इंदुप्रकाश छा० इ० १९१६

स्वरूप किंमतीची मुलभ पुराण ग्रंथमाला पुस्तक ४ थें.

९८१. स्कान्द पुराण  
भाषांतर

नरहररावजी  
शास्त्रीजोगळेकरकृत

व० क्र० ३३

गद्य

छापी

भाग ३ रौ

पानें ६६१-१००८

माहिती—मुं० इं० प्रकाश छा० इं० १९१८. स्वल्प-  
किंमतीची सुलभ पुराण ग्रंथमाला पुस्तक ७ वें.

९८२. स्कान्दपुराण  
भाषांतर

नरहररावजी  
शास्त्रीजोगळेकरकृत

व० क्र० ३४

गद्य

छापी

भाग ४ था

पानें १००९-१२३४

माहिती—मुंबई इंडु प्रकाश छा० इं० १९२१. स्वल्प-  
किंमतीची सुलभ पुराण ग्रंथमाला पुस्तक ८ वें.





॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांच्या  
सरस्वती महाल ग्रंथ संग्रहांतील  
मराठी ग्रंथांची वयाजवार यादि.

वर्ग ३-रामायण.

नंबर ९८३-११५५ स

I. पुरातनसंग्रह नं० ९८३-११४०

II. नूतन संग्रहनं० ११४१-११५५

१. खांस खरीदी नं० ११५२-११५५

२. देणगी नं० ११४१-११५१

(१) पतंग अवधूत नं० ११४१-११४४

(२) त्याग० स्वामी नं० ११४५-११४९

(३) सु० पेशवे नं० ११५०-११५१.



॥ श्री ॥

तंजावर महाराज शरभोजी यांचा

सरस्वती महाल ग्रंथ संग्रह.

मराठी ग्रंथांची बयाजवार यादि



वर्ग ३—रामायण.

१८३. अद्भुतकांड रामायण शेषकोनेरीसुतकृत

आठवेकांड

व० क्र० ७७

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-३

पाने १-१२

ग्रंथ २३३

माहिती-प्र० १-सप्तकांड रामायण पुनीत ॥ ×× ११ ॥

सहस्रग्रंथात्मक जाण ॥ अद्भुतकांड रामायण ॥

आठवेकांड ॥ १२ ॥ ×× ॥

कोनेरी सुत आदरेसी ॥ श्रोतयांसि शेष म्हणे ॥ ×× ॥

मोदिनीकर कुलसंभव ॥ रुक्मांगद पुत्र ज्ञान विभव ॥

गंगाधराख्य अभिनव ॥ जया सद्भाव श्रीरामचंद्रां ॥ ४९ ॥

श्रीशिवरामेंद्र योगिवर ॥ तदनुगृहीत दयासागर ॥

## रामायण.

रुक्मसुत ह्यणती ज्यासि थोर ॥ लक्ष्मीनृसिंहपर सदा ॥४६॥  
तयाचः श्रीअभयहस्त ॥ माझिया माथा सदा वर्तत ॥

× × ॥ ४७ ॥

यांत श्रीमती स्वयंवर आणि सीताकृत सहस्रमुख-  
रावणवच इ० कथा आहेत—

|                        |                 |
|------------------------|-----------------|
| ९८४. अद्भुतकांड रामायण | शेषकोनेरीसुतकृत |
| व० क्र० ७८             | अरा २४          |
| ओव्या                  | लिखित           |
| प्रति २ री प्रसंग १-३  | पाने १-१४       |
| ग्रंथ २७३              |                 |
| माहिती—वरील प्रमाणे    |                 |

|                              |                 |
|------------------------------|-----------------|
| ९८५ अद्भुतकांड रामायण        | शेषकोनेरीसुतकृत |
| व० क्र० ७९                   | अरा २४          |
| ओव्या                        | लिखित           |
| प्रति ३ री प्रसंग १-३ अपूर्त | पाने १-१४       |
| ग्रंथ २०२                    |                 |

|                          |               |
|--------------------------|---------------|
| ९८६. अनंतचाल्मीकि रामायण | मेरुस्वामीकृत |
| ( हरिहरनाटक रा० )        |               |

|                    |           |
|--------------------|-----------|
| व० क्र० ७४         | अरा २४    |
| पद श्लोक इ०        | लिखित     |
| बालकांड सर्ग १९-१८ | पाने ७७   |
| आणि २० व ३१        | ग्रंथ ९९० |

माहिती—सर्ग १९ पान २-×× “ हरिहर नाटक .  
आणि पाहोवे.....”



स० १९ पान १३-xx कपूरादा मेरु अज्ञान अभि  
सच्चिदान्दी अमृत पीनि अथ मनोहर निर्भक्तोपानी ॥  
इति श्रीमन्नंतवाल्मीकरामायणे अत्रोक्त टीका कृत  
मेरु बालकण्डे-द्वयार्थ उद्यानविलास नाटक विलास नाम  
पंचदशःसर्गः ॥

स० १६ इति श्री ३० उद्यानविलास हरिहरनाटकारंभणं  
नाम षोडशःसर्गः ॥

सर्ग १७--इति श्री ३० विलास नाटक विलोकनं नाम  
सप्तदशःसर्गः ॥

सर्ग १८-इति श्री ३० कुंभारवन विलास हरिहरनाटक  
शिवसंदर्शनं नाम अष्टादशःसर्गः ॥

स० २० इति श्री० ३० नाटक शिवपार्वतीलघ्न संज्ञात  
विंशःसर्गः ॥

स० ३१-xx आरतेशी समर्पला स्वानंद मेरु ॥ शाश्वत  
अधिष्ठान स्वरूपे आनंत सद्गुरु ॥ ३ ॥  
इति श्री० मेरु बालकण्डे श्रीरामवसिष्ठोपदेशनाम एक-  
त्रिंशःसर्गः ॥ ६ ॥ समाप्त ॥

१८७. अहिरावण महिरावण कृष्णदासमुद्रलकृत  
व० क्र० ९१ अरा २३  
ओव्या लिखित  
प्रति १ खी प्रसंग १-२ पाने १-३१  
अथ ३९०

१८८. अहिरावण महिरावण कृष्णदासमुद्रलकृत  
व० क्र० ९२ अरा २३

ओव्या

प्रति २ री प्रसंग १-२

ग्रंथ ३९०

लिखित

पानें १-२३

९८९. अंगदशिष्टाई

व० क्र० ९४

ओव्या

प्रति १ ली प्रसंग १-३

ग्रंथ ४९०

कृष्णदासमुद्रलकृत

अरा २३

लिखित

पानें १-४२

माहिती—मुखपत्रावर, रावण समेत अंगद, हे चित्र फार  
सुरेख आहे—

९९०. अंगदशिष्टाई

व० क्र० ९५

ओव्या

प्रति २ री प्रसंग १-३

कृष्णदासमुद्रलकृत

अरा २३

लिखित

पानें १-४८ ग्रंथ ४९०

९९१. अंगदशिष्टाई

व० क्र० ९६

ओव्या

प्रति ३ री प्रसंग १-३

कृष्णदासमुद्रलकृत

अरा २३

लिखित

पानें १-३८ ग्रंथ ४९०

९९२. अंगदशिष्टाई

व० क्र० ९७

ओव्या

प्रति ४ थी प्रसंग १-३

कृष्णदासमुद्रलकृत

अरा २३

लिखित

पानें १-३२ ग्रंथ ४९०

९९३. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० ९८ अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति ९ वी प्रसंग १-३ पानें १-१९ ग्रंथ ४९०  
 माहिती—पान १९—रावणसभेत अंगद—हे चित्र फार  
 सुरेख आहे.

९९४. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० ९९ अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति ६ वी प्रसंग ३, (१३, १४, १९.)  
 पानें ७१ ग्रंथ ४७६  
 माहिती—प्रसंग ३ नव्हे १३ वा असावा. पान  
 बरोबर केलें असे.

९९५. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० १० अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति ७ वी प्रसंग १-३ पानें १-२२ ग्रंथ ४४१  
 माहिती—पान ८ वें फाटके—रामदासकृत गुरूची  
 आरती; पान १४ वें जनार्दनकृत विठ्ठलाची आरती;  
 पान २२ गोसावीसुतकृत ब्राह्मणाची आरती.

९९६. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० ११ अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति ८ वी प्रसंग १-३

१९७. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० ६२ अरा २३  
 ओव्या लिखित (वही)  
 प्रति २ वी प्रसंग १-३ पानें १-३८ ग्रंथ ४९०  
 माहिती—आरंभो व शेवटीं काहीं श्लो० इ० आहेत.  
 पुस्तक जुनें दिसते.
१९८. अंगदशिष्टाई कृष्णदासमुद्रलकृत  
 व० क्र० ६३ अरा २३  
 ओव्या लिखित  
 प्रति १० वी प्रसंग ३ रा पानें १-२० ग्रंथ १३६  
 माहिती—अपूर्ति—इदं पुस्तकं अतिविरा रघुनाथमुतमाधवस्म.
१९९. कौतूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
 संक्षेप रा० अथवा  
 हनुमंतनाटक रा०  
 बालकांड.  
 व० क्र० १३१ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति १ ली पानें १-१६  
 ग्रंथ २००  
 माहिती—पान १

श्रीमद्रामपदावृत्ते इति महा कथानुपदेशोपेया ॥  
 मुक्तीशस्य विराजते मुक्तीश्वर गौरी भृगुगुणशाहिणी ॥  
 नाना नाटक आरण्यकाना संवत्सरे कौतूहल ॥  
 सुश्राव्या सुजनेयोत्रोहरता संवत्सरेऽनापहः ॥ १ ॥  
 पान १६ ॥ इति श्रीकौतूहल नाटक रामायणे, अव-  
 धूतानुचर मुक्तीश्वर विरचित जालकांड-  
 (प्रमोदूत) नाम संवत्सरे त्रैत्रयदि सप्तमी भृगुवासरे उत्त-  
 रायणे समाप्त ॥

१०००. कौतूहलनाटक रामायणे मुक्तीश्वरकृत  
 अयोध्याकांड  
 व० क्र० १३२ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति १ ली पाने १-२० ग्रंथ २३०  
 माहिती—पान २० ॥ इति श्री इ० अयोध्याकांड संपूर्ण.  
 प्रमोदूतनाम संवत्सरे आदिक ? शुद्ध चर्तुदशी मंदवासरे  
 उत्तरायणे संपूर्ण—

१००१. कौतूहलनाटक रामायणे मुक्तीश्वरकृत  
 आरण्यकांड  
 व० क्र० १३३ अरा ३४  
 श्लोक लिखित  
 प्रति १ ली पाने १-१८  
 ग्रंथ २००  
 माहिती—पान १८—इति श्री इ० आरण्यकांड समाप्त ॥  
 प्रमोदूत संवत्सर आदिक वदि १ गुरुवार उत्तरायण

१००२. कौतूहलनाटक रामायण सुक्तीश्वरकृत  
किर्णिकाकांड.

व० क्र० १३४

अरा ३४

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पानें १९

ग्रंथ १९९

माहिती—पान १९ ॥ इति श्री इ० किर्णिकाकांड समाप्त.  
प्रमोदूतनाम संवत्सर आदिक मास शुभ्या पक्षे अष्टमी  
इंदुवार दक्षिणायन नाम ११ संपूर्ण ॥

१००३. कौतूहलनाटक रामायण सुक्तीश्वरकृत  
सुंदरकांड.

व० क्र० १३९

अरा ३४

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पानें १-१८

ग्रंथ २०८

माहिती—पान १७ ॥ इति श्री इ० सुंदरकांड समाप्त ॥  
(प्रमोदूत नाम संवत्सर) दक्षिणायने आदिकवादे अमा-  
वास्या इंदुवासरे—तस्य ८ संपूर्ण ॥

१००४. कौतूहलनाटक रामायण सुक्तीश्वरकृत  
युद्धकांड.

व० क्र० १३६

अरा ३४

श्लोक

लिखित

प्रति १ ली

पानें १-७६

ग्रंथ ८००

माहिती-पान ७६ ॥ इति श्री मुक्तेश्वर विरचितं मुद्ध-  
कांडं समाप्तं ॥ [असैं आहे तरी समाप्तीचें पान १ असावें]  
यांत यो. क्र० १०१० पैक्षां ९० श्लोक जास्त आहेत-  
पान० ७९ ॥ संक्षेप रामायण नाम यासी ।

संक्षेपता द्वे श्रवणें मनासी ॥

इत्यादि ॥ ४९१-

(या वरून या काव्यास संक्षेप रामायण असैं हें नाम वाटतें)  
(अक्षर व कामद या वरून पोथी पुरातन दिसते. )

१००५. कौतूहलनाटक रामायण मुक्तीश्वरकृत  
बालकांड.

व० क्र० १३७

अरा ३४

श्लोक

लिखित

प्रति २ री

पानें १-९

ग्रंथ २००

माहिती-पान १ ॥ श्रीमद्भामपदांबुजे इ० ॥ १ ॥

इति श्रीकौतूहलनाटक रामायणे विश्वंभरानुचर मुक्तीश्वर  
विरचितं बालकांडं संपूर्णम् ॥

१००६. कौतूहलनाटक रामायण मुक्तीश्वरकृत  
अयोध्याकांड.

व० क्र० १३८

अरा ३४

श्लोक

लिखित

प्रति २ री पानें १-१२

ग्रंथ १८९

माहिती- पान १२ ॥ इति श्री हनुमंत नाटक  
रामायण मुक्तेश्वरविरचित अयोध्याकांड सं० ॥

१००७. कौतूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
आरण्यकांड.  
व० क्र० १३९ अरा ३४  
श्लोक लिखित  
प्रति २ री पानें १-१३ ग्रंथ १८७  
माहिती—पान १२ ॥ इति श्री हनुमंत नाटक रामायण  
मुक्तेश्वर विरचित आरण्यकांड ले० ॥
१००८. कौतूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
किष्किंधाकांड.  
व० क्र० १४० अरा ३४  
श्लोक लिखित  
प्रति २ री पानें १-१२ ग्रंथ १६८  
माहिती—पान १२ ॥ इति श्रीरामायण मुक्तेश्वर  
विरचित किष्किंधाकांड समाप्त ॥
१००९. कौतूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
सुंदरकांड.  
व० क्र० १४१ अरा ३४  
श्लोक लिखित  
प्रति २ री पानें १-१२ ग्रंथ १९७  
माहिती—पान ११ ॥ इति श्री कौतूहल श्रीरामायण  
मुक्तेश्वर विरचित सुंदरकांड संपूर्णम् ॥
१०१०. कौतूहलनाटक रामायण मुक्तेश्वरकृत  
युधकांड.  
व० क्र० १४२ अरा ३४



श्लोक

लिखित

प्रति २ री पाने १-२९.

ग्रंथ ७३९

माहिती—पान २९--इति श्रीकौतूहलनाटक रामायण  
अवसूतानुचर मुक्तेश्वर विरचित युद्धकांड समाप्त ॥

लेखन भारकरात्मज नृसिंह विष्णुवर्ध (न) गोत्री ॥

वास्तव्य कुंभकोण युवनामसर्वत्सर ॥

[ टो० क्र० १००५ आणि १०१० एका सांचाच्या  
पोथ्या, बाकीचे टो० क्रमांक १००६ ते १००९, एक-  
सांचा, ; १००५ व १०१० ची पाने जीर्ण आहेत.  
टो० क्रमांक १००४ त ४५७ श्लोक तर यांत ४०७  
च श्लोक ; ह्यणिर्जे यांत ५० श्लो० कम्भी आहेत. ]

१०११. कौतूहलनाटक रामायण मुक्तीश्वरकृत  
बाल-युद्धकांड.

व० क्र० १४१ अ

अरा ३४

श्लोक

लिखित

अपूर्ते, पाने १-११६

ग्रंथ २२००

माहिती--पुस्तक जीर्ण आहे.

१०१२. भरतभेट्टि

नामापाटककृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क्र० ६६

अरा २४

|                     |           |
|---------------------|-----------|
| ओव्या               | लिखित     |
| प्रति १ ली पानें २७ | ग्रंथ ३९० |

आहिती-शके १६ शे आणि २० ( १६९० ) विक्रम  
संवत्सर अति सुरस ॥ यैशाख वद्य दशमीस ॥ दो  
प्रहरी लेखना समाप्ति ॥ १ ॥

चोळमंडळी कावेरीतीर ॥ असे प्रासिद्ध नामें चंदाउर ॥  
ते स्थलीं भरतभेटीचे हे तार । रत्नाकरें लिहिलें सें ॥ २ ॥

१०१३. भरतभेटी

नाभापाटकृत

युद्धकांड प्रसंग १-३.

व० क्र० ६७

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें १-२० ग्रंथ ४९६

१०१४. भरतभेटी

नाभापाटकृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क्र ६८

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ३ री

पानें १-४७

ग्रंथ ४९६

१०१५. भरतभेटि

नामापाटकृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क्र० ६९

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ४ थी

पानें १-२२

ग्रंथ २६४

माहिती-अपूर्त, शेवटील पानें नाहोत.

१०१६. भरतभेटि

नामापाटकृत

युद्धकांड प्रसंग १-३

व० क्र० ७०

अरा २४

ओव्या

लिखित

प्रति ९ वी

पानें ३-४२

ग्रंथ ३७९

माहिती-पहिली व शेवटील पानें नाहोत-अपूर्त.

१०१७. भावार्थरामायणाची

अनाम कवि

अनुक्रमणिका

सप्तकांड ( बालकांड ते उत्तरकांड ).

व० क्र० १

अरा १

गद्य

लिखित

पानें १८

ग्रंथ ९०

माहिती-यांत सप्तकांडांच्या २३७ प्रसंगांसही प्रत्येक प्रसंगांतील विषयांचा संक्षेप दिला आहे.

१०१८. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
मुंदरकांड.

ब० क्र० ६

अंश १

प्रसंग २२-३७

पाने १-१०३

अंश ३०३६

माहिती-अपूर्व सांचा. हे पुरतक, टोकळ क्र० १०२३ त आहे-त्या प्रसंग १-२२ सा बरोबर ठेवून भरती केली आहे.

१०१९. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
बालकांड.

ब० क्र० २

अंश ३

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १-११९

प्रसंग १-२७

अंश ३८३९

माहिती-अंश समाप्ति-सिद्धार्थीनाम संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्षे सप्तमी सौम्यवासरी संपूर्ण जाला ॥

भग्न पृष्ठ कटि ग्रीवे हस्त पाद स्वनेत्रयोः ।

कष्टेन लिखितं ग्रंथं यत्नेन परिच्छयेत् ॥ १ ॥

करकृतमपरार्थं क्षन्तुमर्हन्ति सन्तः ॥

तैलाद्भक्षेज्जलाद्भक्षोद्भक्षीच्छथिलबंधनात् ॥

मूर्खहरते न दातव्यमर्थं पदति पुस्तकम् ॥ २ ॥

१०२०. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क्र० ३

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पाने १--७७

प्रसंग १--१८

ग्रंथ २९००

१०२१. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क्र० ४

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२३

पाने १-१३९

ग्रंथ ३४९२

१०२२. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० ५

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-१८

पानें १-१०६

ग्रंथ २८८३

१०२३. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

सुंदरकांड.

प० क्र० ६

अरा १

ओव्या

लिखित

प्रति १ ली

पानें १-१३२

प्रसंग १-२१

ग्रंथ ४३७६

माहिती-ठा० क्र० १०१८ पहा.

१०२४. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

शुद्धकांड.

प० क्र० ७

अरा २

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-९३

पानें १-७०४ (७०३)

४७३ व्या पानाचा अंक अम चुकी. ग्रंथ १७९७६

माहिती-या कांडाच्या ६३९ व्या पानांत श्रीरामपट्टा-

भिषेकाचा सुंदर पठ आहे.

१०२५. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

उत्तरकांड.

प० क्र० ८

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति १ छी

पानें ११८

प्रसंग १-१६

अथ १२९०

१०२६. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क्र० ९

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री

पानें २३३

प्रसंग १-२७

अथ ३८३९

माहिती-११ व्या प्रसंगात शेवटी-वृषनाम संवत्सर मात्र  
शुद्ध सप्तमी शनिवार तद्दिनिं समाप्त ॥ असें आहे ॥

१०२७. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क्र० १०

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-१८

पानें १६६

अथ २९००

माहिती-या कांडाच्या खाली-हें पुस्तक भास्कर बनार्जी  
कुलकर्णी होनवाडकर-भारद्वाज गोत्री श्रीवामन  
सांप्रदाई यांचें असें ॥ असें लिहिलें आहे ॥

पठ-या कांडाच्या वरील पानावर रंगीत वेळदारी आहे.  
त्यास खालच्या पानांत श्रीसीतारामादिकांचे चित्र आहे.  
यु पाना मागे अयोध्याकांडांतोळ प्रसंगादि बयाज आहे.  
नंतर पहिल्या पानांत कांही शस्त्रें व राम लक्ष्मण शस्त्र-  
याणी इत्यादिकांचा पठ आहे.

द्वितीय प्रसंगाच्या शेवटील पानांत हूकापिणार राजाचा  
पठ आहे.

प्रसंग ६ पान १२ श्रीरामसीतालक्ष्मण व पूर्णकलश यांचा  
पठ आहे.

प्रसंग ८ पान ९ रथारूढ श्रीरामसीतालक्ष्मण.

प्रसंग ९ पान १ चित्रकूर्ती श्रीराम.

प्रसंग ११ पान १० पादुकापट्टाभिषेक ॥

प्र० १२ पान १ भरत नदी संतरण.

प्र० १३ पान १ भरहाज भरत ॥

प्र० १४ पान १ काकपक्ष्याची सीतेस पांडा ॥

प्र० १५ पाने १० श्रीरामादिकांचे पठ आहेत.

प्र० १ पान ६-शके १६९१ कीलक नाम संवत्सर

भाद्रपद शुद्ध ८ शनिवार अंधारंम-



लेखक—प्र० १८ पान १०—इदं पुस्तकं लिख्यते भास्कर

बनाजी कुलकर्णी होनवाडकर ग्रंथ समाप्ति—

काल—भाद्रपद मासे कृष्णपक्षे कीलकनाम संवत्सरे चतुर्थी

सोमवासरे भरणी नक्षत्रे.

स्थल—श्रीमायूरनाथ अभयांबिका सन्निधौ कावेरी दक्षिणतीरे.

## १०२८. भावार्थरामायण एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क्र० ११

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-२३

पाने २९६

ग्रंथ ३४९२

माहिती—कित्येक प्रसंगास चित्रे आहेत.

काळ—प्रसंग १ पान ११--१३ पुस्तक समाप्ति—कीलक

संवत्सरे दक्षिणायने आश्विन कृष्ण ९ सौम्यवासरे आश्लेषा

नक्षत्र ॥

स्थल—कावेरीदक्षिणतीर श्रीमायूरनाथ अभयांबिका सन्निधौ

लेखक—हस्ताक्षर भास्कर बनाजी कुळकर्णी होनवाडकर

भारद्वाजगोत्र श्रीवामन सांप्रदायी.

## १०२९. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० १२

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-१८

पानें १७७

ग्रंथ २८८३

माहिती—प्र० १८ पानें ९--१०, शके १६९१ कालक  
नाम संवत्सर कार्तिक वद्य एकादशी मंदवासरे चित्रनक्षत्रे  
स्थळ—कावेरी दक्षिण तीरे मायूरक्षेत्रे—ग्रंथ रामायण  
लेखक—किष्किंधाकांड लिख्यते-भास्कर वनाजी कुलकर्णी  
होनवाडकर—श्रीवामन स्वामी सांप्रदायी, ग्रंथ समाप्त.

१०३०. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

सुंदरकांड.

व० क्र० १३

अरा ३

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १-४२

पानें १-२९२

ग्रंथ ६९००

माहिती—प्र० ४२ पान २९२—

काल—स्वस्ति श्रीमच्छके १९८७ (शके १९८६

असिले पाहिजे) वर्ष क्रोधीनाम संवत्सरे आपाढ शुद्ध

एकादशी शुक्रवारे त .... .... ....

स्थळ—श्रीमहालक्ष्मी सन्निध—करवीर कोल्हापुरस्थ

लेखक इ०-पौराणिक भट्टं भट्टेन लिखितं परार्थं च श्री

करवीरानिवासेन गोविंदाख्यस्य सूनुना ॥ भट्टं भट्टेन

लिखितं परार्थं पुस्तकं महत् ॥ ×× ॥

१०३१. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क्र० १४

अरा ४

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १--९३

पानें ४८६

ग्रंथ १७९७९

१०३२. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क्र० १९

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग-१-२७

पानें १८१

ग्रंथ ३८३९

माहिती-प्र० २६ पान ६, श्रीराम पशुराम युद्धाच

रंगीत पठ आहे.

ग्रंथ समाप्ति-

काळ-आश्विन वद्य एकादशी शुक्रवासरे श्रीमायोरनाथ

स्थळ-सन्निध कावेरी तीरीं लिख्यते.

लेखक-भास्कर बनाजी कुलकर्णी होनवाडकर.

प्र० १ मुखपत्र-×× हे पुस्तक वेंकटराव घाटके सर्जा

राव कागलकर सूर्यवंशी यांचें असे ×× ॥

## रामायण.

१०३३. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क्र० १६

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-६ च आहेत

पाने ९१

अपूर्त

ग्रंथ ८३९

१०३४. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

आरण्यकांड.

व० क्र० १७

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-२३

पाने २१९

ग्रंथ ३४५२

१०३५. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

किर्किधाकांड.

व० क्र० १८

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-१८

पाने १९०

ग्रंथ २८८३

१०३६. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

सुंदरकांड.

व० क्र० १९

अरा ९

ओव्या

लिखित

प्रति ३ री प्रसंग १-३४, व ३८-४२.

यांत प्रसंग १ ला, ३४ वा, ३८ वा अपूर्त.

प्र० ३५-३७ नाहीत.

पानें २-२४२ व २६१-२८३.

पानें १, २४३-२६० नाहीत.

ग्रंथ ७०५३.

माहिती—शालिवाहन शक-चित्रभानु नाम संवत्सरे  
मार्गशीर्ष मासे, हिमवतऋतौ वद्य चतुर्दशी भानुवासरे  
आत्माराम सन्निधौ सुंदरकांड शुभं भवतु ॥

१०३७. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

उत्तरकांड.

व० क्र० २०

अरा ९

ओव्या

लिखित

|                     |            |      |
|---------------------|------------|------|
| प्रति २ री प्र० १-८ | पानें १-३६ | } ७३ |
| व १२-१६,            | १-६        |      |
| अपूर्त              | १-३१       |      |

ग्रंथ ९८७ + १४४ } १६२७  
+ ४९६

१०३८. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

वालकांड.

## रामायण.

व० क्र० २१

अरा ६

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्र० १-२७

पानें २९२

ग्रंथ ३८३९

माहिती—शक पंधराशें एक्यांशी आणि सतरा ॥

(१९९८) पिंगळनाम संवत्सरी अवधारा ॥ फाल्गुण

मास तृतीय प्रहरा ॥ ग्रंथ लेखना समाप्ति ॥

१०३९. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

अयोध्याकांड.

व० क्र० २२

अरा ६

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्र० १-८

पानें ८०

अपूर्त

ग्रंथ ११२६

१०४०. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० २३

अरा ६

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१८

पानें २४२

ग्रंथ २८८३

## रामायण.

१०४१. भावार्थ रामायण  
बालकांड.  
व० क्र० २४  
ओव्या  
प्रति ९ वी प्रसंग १-२७  
ग्रंथ ३८३९  
एकाजनार्दनकृत  
अरा ६  
लिखित  
पानें २०४
१०४२. भावार्थ रामायण  
किष्किंधाकांड.  
व० क्र० २९  
ओव्या  
प्रति ९ वी प्र० १-४ अपूर्त  
ग्रंथ ३९०  
एकाजनार्दनकृत  
अरा ६  
लिखित  
पानें ३१
१०४३. भावार्थ रामायण  
बालकांड.  
व० क्र० २६  
ओव्या  
प्रति ६ वी प्रसंग १-११  
१९-१६  
अपूर्त (बाकी प्रसंग १२ ते १४, पानेहीं नाहींत.)  
ग्रंथ २०००  
एकाजनार्दनकृत  
अरा ६  
लिखित  
पानें ८४  
१७

१०४४. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

किर्किधाकांड.

प० क्र० २७

अरा ६

ओज्या

लिखित

प्रति ६ वी प्रसंग १-१८

पानें १-७३

ग्रंथ २८८३

माहिती—स्वस्ति श्रीनृप शालिवाहन शके १६ [६१]

वर्षे सिध्दार्थी नाम संवत्सरे ज्येष्ठमासे शुद्धपक्षे पौर्णिमा

भानुवासर किर्किधाकांड पुस्तकं समाप्तम् ॥ ×× ॥

हे पुस्तक आरणी गोपाळपंत कोरडे यानीं लिहिले

हस्ताक्षर त्यांचे नातु गोपाळ खंडो याचें असे.

१०४५. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

बालकांड.

व० क्र० २८

अरा ६

ओज्या

लिखित

प्रति ७ वी प्रसंग ३-९, ८, ९ पानें २४ ग्रंथ ३९०

माहिती—बाकीचें प्रसंग नार्हीत—

प्रसंग ९—पान १२ वें— ×× स्वहस्त लिखित इस्व

( विश्व ? ) नाथ सुत कृपानंद (स.) गोसावी ॥



१०४६. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० २९

अरा ६

ओव्या

लिखित

प्रसंग ७ व्याचा कथा भाग,

पानें १-८

ग्रंथ ९८

१०४७. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड ( नव्हे परंतु अयोध्याकांडकथा भाग )

व० क्र० ३०

अरा ६

ओव्या

लिखित

प्रसंग ११ वा

पानें १-९ ग्रंथ १६२

१०४८. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

उत्तरकांड.

व० क्र० ३१

अरा ६

ओव्या

लिखित

प्रसंग पहिला

पानें १-२० ग्रंथ १९७

१०४९. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क्र० ३२

अरा ७

ओव्या

छापी

प्रति ३ री प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती-पान १ मुखपत्रावर वेलदारी व गणपति, मत्स्य मूर्ति, नारद, तुंबर, गरुड, हनुमंत पठ आहेत. शेवटच्या पानावर वेलदारी मात्र ॥ पान ४२४ वर पद्याभिपेकाचा सुंदर पठ आहे.

पान ४६९ × × श्लो० ॥

श्रीमत्तंजानगर्या बिलसितनवविद्याकलानिध्यभिरुया शाला तस्यां नयोध्दाव (४९१०) गत कलिशरत्कालसाये (१७३१) शकेच ॥

शालीवाहस्य शुक्ले सवितरि सतुले भावरामायणे युद्ध ॥ काडैकाकारटीकांमतनुतक्रापिकुप्पाख्य भट्टोर्णयंत्रे ॥ १ ॥ मुखपत्र व शेवटचे मिलून ४७१ पानें. ॥

१०५०. भावार्थ रामायण

एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क्र० ३३

अरा ८

ओव्या

छापी

प्रति ४ थी प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती-मुखपत्रावर शंकर विष्णु इ० चित्रें आहेत. चाकी वयाज वरील प्रो०

१०५१. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३४

अरा ९

ओव्या

छापी

प्रति ९ वी प्रसंग १-९३

पानें १-४७१

यांत पान १२६ वें नाही.

माहिती—मुखपत्रावर श्रीकृष्ण-देवी इ० चित्रें. बाकी  
सर्वव्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५२. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३५

अरा १०

ओव्या

छापी

प्रति ६ वी प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती—मुखपत्रावर श्रीविष्णु व परशुराम इ० चित्रें.  
बाकी सर्वव्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५३. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३६

अरा ११

ओव्या

छापी

प्रति ७ वी प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती—मुखपत्रावर श्रीराम, देवी, विष्णु इ० चित्रें.  
बाकी सवेव्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५४. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३७

अरा १२

ओव्या

छापी

प्रति ८ वी प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती—मुखपत्रावर नटराज, वृषारूढशंकर इ० चित्रें.  
बाकी ब्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५५. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३८

अरा १३

ओव्या

छापी

प्रति ९ वी प्रसंग १-९३

पानें १-४७१

माहिती—मुखपत्रावर नटराज, नारायण इ० चित्रें. बाकी  
ब्याज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५६. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत  
युद्धकांड.

व० क्र० ३९

अरा १४

ओव्या

छापी

प्रति १० वी प्रसंग १-९३ पानें १-४७१

माहिती—शंकर पार्वती, वामन इ० मुखपत्रावर चित्रें.  
आणि बाकी बयाज वरील ठो० १०४९ प्रमाणेंच.

१०५७. भावार्थ रामायण एकाजनार्दनकृत

युद्धकांड.

व० क्र० ४०

अरा १९

ओव्या

छापी

प्रति ११ वी प्रसंग १-९३ पानें १-४७१

माहिती—लक्ष्मीनारायण, लक्ष्मीनरसिंह, शिवालिंग इ०  
चित्रें मुखपत्रावर. बाकी बयाज वरील ठो० १०४९  
प्रमाणेंच.

१०५८. मुळकासुरवध विष्णुदासनामाकृत

उत्तर रामायण.

व० क्र० ७६

अरा २४

ओव्या

लिखित

प्रसंग १-९

पानें १-२७ ग्रंथ ४६८

माहिती—मुळकासुर कुंभकर्ण पुत्र.

१०५९. राजधर्म अनाम (रामचंद्र? राम?) कवि

व० क्र० १९७

अरा २४

ओव्या

लिखित

समा १-६

पानें १-९९ ग्रंथ ७९०

माहिती—पान १—× × राजनीति अमात्यनीति ॥ देशनीति  
 प्रजानीति ॥ संग्रामादिक नानारीति ॥ दुर्ग अहोराती  
 रक्षणकार्य ॥ ३ ॥ कोण कपटी कोण भला ॥ पूर्वीकाचा  
 भाव चांगला ॥ रक्षण पंगुअनाथादिकांला ॥ धर्म आगळा  
 वाढवणें ॥ ४ ॥ इहलोक परलोक सूत्र ॥ संरक्षण  
 असोनि पवित्र ॥ आणीकहीं नाना भाव विचित्र ॥  
 आटेल सुचित्र धर्मसेतूंत ॥ ५ ॥

(अयोध्याकांडांत वर्णिल्या प्रमाणें चित्रकूट पर्वती  
 श्रीरामभरतभेटीच्या वेळी जो नीति बोधक संवाद  
 झाला त्याचेच हें तात्पर्य)

पान ९९—इति श्री विवेकामृत सार नीति ॥ भरत  
 राघव संवादगती ॥ राजधर्म पावन जगती ॥ प्राणी तगती  
 ज्याचेनि सर्व ॥ ६६ ॥

पान ९४—ऐसा श्रीरामचंद्र वदला ॥ परिसोनि भास्त  
 संतोषला ॥ × × ॥ ६९ ॥

॥ काव्य उत्तम आहे ॥

१०६०. रामदिनचर्या

प्रतापसिंहराजर्षिकृत

व० क्र० ७१

अरा २४

श्लोक

लिखित

प्रति १ ली सर्ग १-३

पाने २८ अंथ २२९

आहिती—श्रीराम दिनचर्या हे विभावोद्दाम जे महा ॥  
 प्रतापसिंह राजर्षी प्रणेता यासि तो पहा ॥ ६२ ॥  
 १, २, प्रतीतील श्लोक कुळ १४२ व ३ ज्या  
 प्रतीतील श्लोक १४० तागाईत प्रायः बरोबर आहेत  
 यांतील नंतरचे १४१-१७१ श्लो० जास्त आहेत ॥  
 ग्रंथ अपूर्त. शेवटची पाने नाहीत.

१०६१. रामदिनचर्या प्रतापसिंहराजर्षीकृत

व० क्र० ७२

अरा २४

श्लोक

लिखित

प्रति २ री सर्ग १-३

पाने १-४२ ग्रंथ २३९

१०६२. रामदिनचर्या प्रतापसिंहराजर्षीकृत

व० क्र० ७३

अरा २४

श्लोक

लिखित

प्रति ३ री

पाने १-१८ ग्रंथ २९०

१०६३. रामविजय अधिरकृत

बालकांड.

व० क्र० १४६

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-८

पाने १९४

ग्रंथ ३०८०

धाहिती—गुरु वालकांड अध्याय १-×× ॥ आतांवंदु  
 श्रीगुरूची पाउले ×× ॥ ३८ ॥ जो अज्ञान तिमिर  
 छेदक ॥ जो प्रगटे वेदांत ज्ञानार्क ॥ तो ब्रह्मानंद  
 महाराज देख ॥ परमअद्भुत महिमा ज्याचा ॥ ३९ ॥  
 ×× ॥ ब्रह्मानंद स्वामीस शरण ॥ ४६ ॥

प्रस्ताविक—ओ० ७३ ते ८४ त अनेक रामायण ग्रंथ  
 व त्यांचे कर्ते यांचा नामनिर्देश आहे.

- |                      |                      |
|----------------------|----------------------|
| १. वाल्मीकरामायण,    | १२. शैव रामायण,      |
| २. व्यासोक्त रामायण, | १३. कूर्म रामायण,    |
| ३. वसिष्ठ रामायण,    | १४. स्कंद रामायण,    |
| ४. शुक रामायण,       | १५. पौलस्तित रामायण, |
| ५. हनुमंतकृत नाटकरा० | १६. कालिकाखंड रा०,   |
| ६. विभीषण रामायण,    | १७. आगम रामायण,      |
| ७. ब्रह्म रामायण,    | १८. अरुण रामायण,     |
| ८. शिव रामायण,       | १९. पद्म रामायण,     |
| ९. अगस्ति रामायण,    | २०. भ (भा?) रतरा०    |
| १०. शेष रामायण,      | २१. धर्म रामायण,     |
| ११. अध्यात्म रामायण, | २२. आश्चर्य रामायण.  |

×× मुळा पासून इतक्या कथा ॥ कैशा वर्णवतील  
 तत्वता ॥ त्या माजी वाल्मीक नाटक थोर ग्रंथा ॥  
 राम विजयालागी कथूं ॥ ८५ ॥

नमन ओ० ८६—१०१ अनेक (कलियुगांतिल) कवि भक्त  
 इ० कांस नमन—



- |                           |                        |
|---------------------------|------------------------|
| १. श्रीशंकराचार्य,        | ८. मुक्तेश्वर,         |
| २. श्रीधराचार्य, टीकाकार, | ९. मुद्गलदास,          |
| ३. मधुसूदनादिकर्वाद्र,    | १०. वामनस्वामी,        |
| ४. जयदेव, पद्मावतीरमण,    | ११. कृष्णदास, जयराम,   |
| ५. मुकुंदराज,             | १२. रामदास,            |
| ६. ज्ञानेश्वर,            | १३. ब्रह्मानंदस्वामीचा |
| ७. भानुदासकुळभूषण, एकनाथ, | बंधु रंगनाथ.           |

१०६४. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

अयोध्याकांड.

व० क्र० १४७

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-४

पाने ९२

ग्रंथ ११९९

१०६५. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

आरण्यकांड.

व० क्र० १४८

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-४

पाने ९७

ग्रंथ १०९०

१०६६. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० १४९

अरा २७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-२

पाने ३१

ग्रंथ ९००

१०६७. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

सुंदरकांड.

व० क्र० १९०

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-९

पाने ६७

ग्रंथ १४९०

१०६८. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

सुद्धकांड.

व० क्र० १९१

अरा ३७

ओव्या

लिखित

प्रति १ ली अध्याय १-१०

पाने १-२०२

ग्रंथ ३९६९

१०६९. रामविजय

श्रीधरकृत

बालकांड.

व० क्र० १९२

अरा ३७

अध्याय ४ था व ८ वा पानें (२१ + २६=) ४७

उत्तरकांड.

व० क्र० १९३

अरा ३७

अध्याय ४ था (द्विजि ३७ वा)

प्रति १ ली अपूर्त

पानें २९८-२७९

टो० १०७० (=व० क्र० १९४) त कवीबदल विशेष  
माहिती आहे. ती तिकडे पहा.

१०७०. रामविजय

श्रीधरस्वामीकृत

व० क्र० १९४

अरा ३६

ओव्या

छापी

प्रति २ री

पानें ३०२

बालकांड अध्याय १-८

अयोध्याकांड अ० ९-१२

आरण्यकांड अ० १३-१६

किष्किंधाकांड अ० १७-१८

सुंदरकांड अ० १९-२३

शुद्धकांड अ० २४-३३

उत्तरकांड अ० ३४-४०

माहिती :— अध्याय १—प्रास्ताविकादि चढळ ठों  
१०६३ पहा.

कांडव्याजः—उत्तरकांड, अध्याय ४०—×× बाळकांड  
आठ अध्यायवरी ॥ अयोध्याकांड अध्याय चारि ॥  
चारे अध्याय निर्घारी ॥ आरण्यकांडप्रचंड ॥ १४९ ॥  
दोन अध्याय किष्किंध्याकांड ॥ तेथोनि पांच अध्याय  
वितंड ॥ सुंदरकांडप्रचंड ॥ लीला चारित्र मारूतीचे  
॥ १४६ ॥ दहा अध्याय संपूर्ण ॥ सुद्धकांड रसाळ—  
गहन ॥ सात अध्याय पावन उत्तरकांड जाणावे  
॥ १७७ ॥ ऐसे अध्याय चाळीस ॥ मिळून रामविजय  
झाला सुरस ॥ × × १४८ ॥ नंतर प्रत्येक अध्यायांतील  
कथा भागांची अनु क्रमणिका दिली आहे.

सांप्रदायः—उत्तर० अ० ४० ×× आनंद सांप्रदायपूर्ण ॥  
वाढत आले सुळींचेंज्ञान ॥ मृष्टी आदीं चतुरानन ॥  
उपदेशिला नारायणें ॥ १९६ ॥ पद्मोद्भवें तेचि ज्ञान ॥  
अत्रीस दिधलें संपूर्ण ॥ त्याचे पोटीं आदि पुरुष जाण ॥  
दत्तात्रेय अवतरला ॥ १ ॥ दत्तात्रेयें ज्ञान शुद्ध ॥  
सांगोनि बोधिला सदानंद ॥ तेथोनि रागानंद प्रसिद्ध ॥  
यतीश्वर आगाध जो ॥ १९८ ॥ तेथोनि भंगळानंदईश्वर ॥  
गर्भीज्ञानानंद दिवाकर ॥ सहजानंद योगेश्वर ॥  
कल्याणधामवासीजो ॥ १९९ ॥ तेथूनि पूर्णानंद  
यतिराज ॥ महाज्ञानी तेजः पुंज ॥ तेथोनि दत्तानंद  
यतिराज ॥ पूर्वदत्तात्रेय अवतार ॥ २०० ॥ त्या

आणि गुरु प्रसिद्ध ॥ तोचि माझा जाणिजे ॥ २०१ ॥  
 पंढरीहूनि चारि योजनें दूरीं ॥ नैर्ऋत्य कोनी नाझरे  
 नगरी ॥ तेथील देशलेखक अवधारी ॥ ब्रह्मानंद  
 पूर्वाश्रमीं ॥ २०२ ॥ मग श्रीपंढरीस येवोन ॥  
 विधीनें केलें सन्यासग्रहण ॥ भीमातीर्था समाधिस्थ  
 पूर्ण ॥ ब्रह्मानंद बतिराज ॥ २०३ ॥

मातापिताः—तो ब्रह्मानंद पूर्ण पिता ॥ सावित्री नाम  
 माझी माता ॥ वंदोनिया उभयतां ॥ रामविजयग्रंथ  
 संपविला ॥ २०४ ॥

काळ व स्थळः—शके सोळाशें पंचवीस ॥ सुभानु नाम  
 संवत्सर ॥ भानु सप्तमी शुद्ध विशेष ॥ श्रावण मास  
 विख्यातपै ॥ २०५ ॥ पंढरीक्षेत्र निश्चयेसी ॥  
 रामविजय संपविला ते दिवसीं ॥

प्रार्थनाः—लेखक आणि श्रोतयांसि ॥ असो कल्याण  
 सर्वदा ॥ २०६ ॥ सुभानु संवत्सर भानुवार ॥ भानुवंशी  
 उपजला रघुवीर ॥ भानु आणि रोहिणीवर तोंवरी  
 असो ग्रंथ हा ॥ २०७ ॥ ×× ॥

छापः—हे रामविजयाचें पुस्तक, पुणें, पेठ बुधवार येथें  
 पांडुरंगविटल रानडे याणी आपल्या बुद्धिप्रकाश नामक  
 छापखान्यांत छापिलें. शके १७८९ प्रभवनाम संवत्सर  
 आषाढ शुद्ध २ ता० ३, माहे जूळै, सन् १८६७  
 इसवीं संपूर्ण.

ओ०संख्या:—अ० ३० पान ८—अध्यायवार ओव्या  
संख्या देवून कुळ ओव्या ९२३१ हाणून हिशेव असे.

चित्रे:—प्रत्येक अध्यायाच्या आरंभी चित्रे आहेत.  
काहीं पाने जीर्ण आणि फाटकी आहेत.

|                          |                |
|--------------------------|----------------|
| <b>१०७१. रामहास्थवदन</b> | <b>माधवकृत</b> |
| व० क्र० ११७              | अरा ३१         |
| ओव्या                    | लिखित          |
| प्रति १ ली               | पाने १-६       |
| ग्रंथ ३०                 |                |
| <b>१०७२. रामहास्थवदन</b> | <b>माधवकृत</b> |
| व० क्र० ११८              | अरा ३१         |
| ओव्या                    | लिखित          |
| प्रति २ री               | पाने १-२       |
| ग्रंथ ३०                 |                |
| <b>१०७३. रामायण</b>      | <b>माधवकृत</b> |
| बालकांड.                 |                |
| व० क्र० ८०               | अरा २९         |
| ओव्या                    | लिखित          |
| प्रति १ ली प्रसंग १-१८   | पाने १-८७      |
| ग्रंथ १७२०               |                |

कथाभाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांत दाखविणे-  
साठी वेगळें ठेविलें असें.

१०७४. रामायण

भाष्यरहित

अयोध्याकांड.

व० क्र० ८१

अरा २९

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-४१

पाने १-१९५

ग्रंथ ३२८०

कथाभाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांत दाखविणे-  
साठी वेगळें ठेविले असें.

१०७५. रामायण

भाष्यरहित

आरण्यकांड.

व० क्र० ८२

अरा २९

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२३

पाने १-८८

ग्रंथ १७४०

माहिती:—

काळ:—प्रसंग २३—शके पंधरा आगळी सोळाशत ॥

××× ॥ ४१ ॥ श्रीमुग्धनाम संवत्सर ॥ वैशाख

कृष्णद्वितीया गुरुवार ॥ ते दिवशी ग्रंथ संपला

प्रहर ॥ दिवस जाला होता ॥ ४६ ॥

स्थलः—+ × + कुंभकोण प्रसिद्ध काशी पर्यंत ॥ तो  
 प्रांतसमीप श्वेतारण्य ॥ ४१ ॥ प्रख्यात जे कां गौरीमायोर ॥  
 त्या समीपची त्रिवंदूर ॥ उभयप्रामामध्येचीर ॥ प्रवाहे  
 कावेरीचे ॥ ४२ ॥ त्या कावेरीचे वाम भागी सुंदर ॥  
 लघु देवालय मनोहर ॥ मार्जि लक्ष्मणसीतेसी रघुवीर ॥  
 पत्नीकरी जगदारमा ॥ ४३ ॥ त्याचिये सन्निध  
 रामायण ॥ सप्तकांड जाहलें संपूर्ण ॥ प्रति दिनी प्रसंग  
 पूर्ण होत आला ॥ ४४ ॥

कांडरचनाक्रमः—प्रथम केलें किष्किंधाकांड ॥ त्या उपरी  
 सुंदरकांड ॥ त्यानंतरें उत्तरकांड ॥ बालकांड त्या  
 पाठी ॥ ४६ ॥ उपरी केलें अयोध्याकांड ॥ सकळाशेवटी  
 हे आरण्यकांड ॥ याउपरी युद्धकांड ॥ केलें कांही  
 दिवसां ॥ ४७ ॥

गुरुपरंपराः—रामदास प्रसिद्ध भूर्मी ॥ त्याची परंपरा  
 आर्ही ॥ गुरु परमसत्कर्मी ॥ राघवदास ॥ ४८ ॥

चित्रेंः—कथाभाव प्रदर्शक चित्राचे पान प्रेक्षकांस दाखविणें-  
 साठी वेगळें ठेविलें असे.

१०७६. रामायण

माधवकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० ८३

अरा २५

ओठ्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-१४

पानें १-७४

ग्रंथ १४६६



१०७७. रामायण

माधवकृत

सुंदरकांड.

व० क्र० ८४

अरा २५

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-१६

पाने १-८७

ग्रंथ १७१०

१०७८. रामायण

माधवकृत

युद्धकांड.

व० क्र० ८५

अरा २६

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-७९

पाने १-२७२

ग्रंथ ५४२०

माहिती—प्रसंग ७९ × × । सप्तकांड रामायण सांग ॥

दोनिशे वीस प्रसंग ॥ यास एकादशे देता भाग ॥

विंशति ताळ तुटे ॥ १२९ ॥

१०७९. रामायण

माधवकृत

उत्तरकांड.

व० क्र० ८६

अरा २६

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-२९

पानें १-१७२

ग्रंथ ३४२०

प्रसंग २९ x x ॥ तंव कोणी एके दिवसीं स्वप्न ॥  
देखिलें जें करी रामायण ॥ तदनंतरें सप्तकांड संपूर्ण ॥  
जाहली श्रिरामकृपे ॥

### १०८०. रामायण

### माधवकृत

बालकांड.

प्रति २ री उत्तम

व० क्र० ८७

अरा २७

ओव्या

लिखित

प्रसंग १-१८

पानें १-७९

ग्रंथ १९७५

माहिती-पान १४-रामजन्म चित्र, व पानें ७३-सीता  
कल्याण चित्र आहेत.

### १०८१. रामायण

### माधवकृत

अयोध्याकांड.

प्रति २ री उत्तम

व० क्र० ८८

अरा २७

ओव्या

लिखित

प्रसंग १-४१

पानें १-१७७

ग्रंथ ३८००

१०८२. रामायण

आरण्यकांड.

व० क्र० ८९

ओव्या

प्रसंग १-२३

ग्रंथ २२२५

माहिती—प्र० २३ × × शकेपंधरा आगळी सोळाशतें.  
इत्यादि ओ० ५३-६०, ठो० १०७५ पहा.

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पानें १-९९

१०८३. रामायण

किष्किंधाकांड.

व० क्र० ९०

ओव्या

प्र० १-१४

ग्रंथ १९७५

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पानें १-७९

१०८४. रामायण

सुंदरकांड.

व० क्र० ९१

ओव्या

प्र० १-१६

ग्रंथ २२००

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २७

लिखित

पानें १-८१

## १०८५. रामायण

सृष्टिकांड.

व० क्र० ९२

ओव्या

प्रसंग १-७९

ग्रंथ ७३८०

माहिती-प्र०७९×× सप्तकांड रामायण ॥ दोनिशेंवीस  
प्रसंग ॥ ×× २०९ ॥ पान ३२१ ते पद्याभिषेकाचा  
पठ आहे.

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २८

लिखित

पाने १--३२९

## १०८६. रामायण

उत्तरकांड.

व० क्र० ९३

ओव्या

प्रसंग १-२९

ग्रंथ ३९००

माहिती-प्रसंग २९ ओ० ॥ तव कौर्णां एके दिवसीं स्वप्न  
इ० ×× ॥ ६१ ॥ ठो० १०७९ पहा.  
आर्या ॥ स्वस्ति श्रीनृपशालीवाहन शक पांडववेद अश्व  
भूमिमित ॥

माधवकृत

प्रति २ री उत्तम

अरा २८

लिखित

पाने १-१९७

श्रीमत्सुभानुवर्धी ज्येष्ठ सित पंचमांत सुग्रंथ ॥ १ ॥

रामायणाभिध चरा शरभमहीपालशासनावरुनी नरसिंह-

पुरकर सामी नामक नव लेखक निबन्धरुनी ॥ २ ॥  
 प्रारंभ करुनि तारणवर्षी श्रीमार्गशीर्षसित षष्ठी ॥ भृगु  
 वारी पूर्ण लिह्नुनि केल्य नजर क्षितिशसुखदृष्टी ॥ ३ ॥

१०८७. रामायण

माधवकृत

बालकांड.

प्रति ३ री

ब० क्र० ९४

अरा २९.

ओव्या

लिखित

प्रसंग १-१८

पाने १-९४

ग्रंथ २२००

माहिती—तंजनगरी पुष्पभासी ग्रंथ समाप्तहि ॥ बालक  
 सुवराजे कृत ? मपराध शाहानी ॥ पान ९३ ॥

१०८८. रामायण

माधवकृत

अयोध्याकांड.

प्रति ३ री

ब० क्र० ९९

अरा २९.

ओव्या

लिखित

प्रसंग १-४१

पाने १-१७४

ग्रंथ ४०००

१०८९. रामायण

माधवकृत

आरण्यकांड.

प्रति ३ री

ब० क्र० ९६

अरा २९

|  |             |
|--|-------------|
| ओव्या                                  | लिखित       |
| प्रसंग १-२३                            | पानें १-११० |
| ग्रंथ २५२४                             |             |
| माहिती-प्र० २३, पानें १०८-१०९ x x ओ० ॥ |             |
| शक्रे पंधरा आगळी सोळाशत ॥ १०८२- पहा ॥  |             |
| इ० ५३-५९ ॥ ठो० १०८२ पहा                |             |

## १०९०. रामायण

माधवकृत

किष्किधाकांड.

प्रति ३ री

व० क्र० ९७

अरा २९

ओव्या

लिखित

प्रसंग १-१४

पानें १-६३

ग्रंथ १८००

## १०९१. रामायण

माधवकृत

सुंदरकांड.

प्रति ३ री

व० क्र० ९८

अरा २९

ओव्या

लिखित

प्रसंग १-१६

पानें १११

ग्रंथ १९९८

माहिती-विजोडपोथी,

१०२२. रामायण

युद्धकांड.

व० क्र० ९२

ओव्या

प्रसंग १-७९

ग्रंथ ७८००

माहिती-प्र० ७९-ओ० ×× सप्तकांड रामायण सांग

इ० ॥ २१० ॥ ठो० १०७८ पहा

×× पान २८९ सुवराजकरवीर सुत शाहाजीकरकृत  
अपराधं क्षंतुम ( रहं ) हीति संतः

माधवकृत

प्रति ३ री

अरा २९

लिखित

पानें १-२८९

१०२३. रामायण

उत्तरकांड.

व० क्र० १००

ओव्या

अपूर्त, प्रसंग १-२९ स

प्र० ११, १४ अपूर्त आणि

प्र० १२-१३ नाहीत

माधवकृत

प्रति ३ री

अरा २९

लिखित

पानें १-१६४ स

पानें ७९-८४ नाहीत

ग्रंथ ३०००

माहिती-पान १६४-तंवकोणी एक दिवसी स्वप्न ॥ इ०

॥ ६१ ॥ ठो० १०७९ पहा

×× सुबराजकृतेमपराधं करवीर शहाजी राइ काना—  
मात्रा अरकुली विंदुन्यून असालियानें, वाळकावरि दया  
करून क्षमा केली पाहिजे-मी रामाचा गुरुगोविंदबाळ ॥

### १०९४. रामायण

### माधवकृत

वालकांड.

व० क्र० १०१

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१८

पानें १-१०७

ग्रंथ २२००

माहिती—मुखपत्रावर पाळण्यांत श्रीराम व सीताकल्याण  
हीं चित्रें फार सुंदर आहेत,  
पान १०७ शार्वरी सं० चैत्र वदि चतुर्दशी सौम्यवासरे  
तंजानगर्यां वा० कां० लिहिलें

### १०९५. रामायण

### माधवकृत

अयोध्याकांड.

व० क्र० १०२

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-४१

पानें १-१३६

ग्रंथ ४०००

माहिती—पान १३६—श्रीगोविंदबाळास्वामीचे दयेने ॥

श्रीमद्रामायण अयोध्याकांड लेखन ॥ सिद्धीतें पावले



संपूर्ण ॥ श्रीसोतारामार्पण जाहलें ॥ १ ॥  
मुखपत्रावर वेलदारी चित्रें ॥

१०९६. रामायण

माधवकृत

आरण्यकांड.

व० क्र० १०३

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-२३

पानें १-७४

ग्रंथ २९२४

माहिती-पान ७३ ॥ ओ० ॥ शके पंधरा आगळी  
सोळाशतें ॥ इ० ९३-६० ॥ टो. १०७९ पहा  
श्री गोविंदबाळास्वामीचेरूपेने ॥ इ०

१०९७. रामायण

माधवकृत

किष्किंधाकांड-

व० क्र० १०४

अरा ३०

ओव्या

लिखित

प्रति ४ थी प्रसंग १-१४

पानें १-६७

ग्रंथ १८००

माहिती-पान ६६ श्रीगोविंदबाळास्वामीचियारूपेने इ० ॥

१०९८. रामायण

माधवकृत

सुंदरकांड.

|  |                |
|--|----------------|
| व० क्र० १०९  | अरा ३०         |
| ओव्या  | लिखित          |
| प्रति ४ थी प्रसंग १-१६                               | पानें १-६१     |
| ग्रंथ २०००   |                |
| <b>१०९९. रामायण</b>                                  | <b>माधवकृत</b> |
| युद्धकांड.   |                |
| व० क्र० १०६  | अरा ३०         |
| ओव्या  | लिखित          |
| प्रति ४ थी प्रसंग १-७९                               | पानें १-२७४    |
| ग्रंथ ७३८०   |                |
| माहिती-पान २७३ × × ॥ सप्तकांड रामायण सांग            |                |
| इ० ॥ २०९ ॥ ठो. १०७८ पहा                              |                |
| पान २७४-××× ॥ प्लवनाम संवत्सर कार्तिक वद्य           |                |
| तृतीया भानुवासरि ॥ श्रीसद्गुरु गोविंदवाळ स्वामांच्या |                |
| दयेने ॥ इ० ॥ १ ॥                                     |                |
| <b>११०० रामायण</b>                                   | <b>माधवकृत</b> |
| उत्तरकांड.   |                |
| व० क्र० १०७  | अरा ३०         |
| ओव्या  | लिखित          |
| प्रसंग १-२९  | पानें १-१४९    |
| ग्रंथ ३४२०   |                |

माहिती-पान १४९ ॥ ×× ॥ तंव कोर्णी एक दिवसीं  
स्वप्न ॥ इ० ॥ ६२ ॥ ठो० १०७९ पहा

|              |             |
|--------------|-------------|
| ११०१. रामायण | माधवकृत     |
| बालकांड.     | प्रति ९ वी  |
| व० क्र० १०८  | अरा ३१      |
| ओव्या        | लिखित       |
| प्रसंग १-१८  | पानें १--६० |
| ग्रंथ १७२०   |             |

|                     |             |
|---------------------|-------------|
| ११०२. रामायण        | माधवकृत     |
| अयोध्याकांड अपूर्ण. |             |
| व० क्र० १०९         | अरा ३१      |
| ओव्या               | लिखित       |
| प्रसंग १--२०        | पानें १--९९ |
| ग्रंथ २०९२          |             |

|                        |            |
|------------------------|------------|
| ११०३. रामायण           | माधवकृत    |
| आरण्यकांड.             |            |
| व० क्र० ११०            | अरा ३१     |
| ओव्या                  | लिखित      |
| प्रति ९ वी प्रसंग १-२३ | पानें १-६३ |
| ग्रंथ १७४०             |            |

माहिती-शके पंधरा आगळी सोळा शतें इ० ॥ ४१-४८

११०४. रामायण

माधवकृत

किष्किंधाकांड.

व० क्र० १११

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-१४

पानें १-६४

ग्रंथ १४६०

११०५. रामायण

माधवकृत

युद्धकांड.

व० क्र० १११

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-७९

पानें १-१७४

ग्रंथ ९०००

माहिती-सप्तकांड रामायण इ० ॥ २०९ ॥

११०६. रामायण

माधवकृत

बालकांड.

व० क्र० ११३

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-१० व ११ अपूर्त

पानें १-३८

ग्रंथ ९७१

११०७. रामायण

माधवकृत

अयोध्याकांड.

कच्चित्सर्ग

व० क्र० ११४

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग ३६ वा

पानें १-११

ग्रंथ ९७

११०८. रामायण

माधवकृत

बालकांड इत्यादि.

व० क्र० ११५

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग ७ ; व इतर अपूर्त

पानें ३६

ग्रंथ १०००

माहिती—विविध कांडांची पानें मिळूनजावून होती त्यांत वेंचलली जातां बाकी किरकोळ पानें.

११०९. रामायण

माधवकृत

बालकांड.

व० क्र० ११६

अरा ३१

ओव्या

लिखित

प्रसंग १-२

पानें २३

ग्रंथ २००

|                           |                 |
|---------------------------|-----------------|
| १११०. रामायण              | रामदासस्वामीकृत |
| सुंदरकांड.                | अपूर्त          |
| व० क्र० १४३               | अरा ३९          |
| श्लोक                     | लिखित           |
| शतक १ लें                 | पानें १-९       |
| ग्रंथ १९४                 |                 |
| ११११. रामायण              | रामदासस्वामीकृत |
| युद्धकांड.                |                 |
| व० क्र० १४४               | अरा ३९          |
| श्लोक                     | लिखित           |
| शतक १-९ आणि १० वें अपूर्त | पानें १-८२      |
| ग्रंथ १४७६                |                 |
| १११२. रामायण              | रामदासस्वामीकृत |
| युद्धकांड.                |                 |
| व० क्र० १४५               | अरा ३९          |
| श्लोक                     | लिखित           |
| शतक ४-६                   | पानें १-२०      |
| शतक ६ वें                 | पानें १-२२      |
| शतक ८ वें                 | पानें १-४४      |
| अपूर्त शतक ९ वें          | पानें १-१४      |

ग्रंथ ७८०

माहिती-×× पान २१ । इति लिखिते देवाजि नरसिंह

१११३. रामायण पठणारंभनमनपद्धति अनाम कर्ता

व० क्र० १९८

अरा २४

श्लोक

लिखित

पान १

ग्रंथ २१

माहिती-संस्कृत

१११४. रामायण कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४१

अरा १६

ओव्या

लिखित

प्रति १ ली प्रसंग १-८०

पाने १-२६७

ग्रंथ १०८८२

माहिती--पान १ लें--हे पुस्तक श्रीमंल राजश्री शरभोजी महाराज साहेब यांच्या कारकर्तात काशी देशाहून खरीदी करून आणिले असे " ॥

प्रसंग १, पान ९, ओ० १०६--विचित्र वाल्मीकीने कथिले ॥ मागे सुंदरकांड संपले ॥ आतां युद्धकांड आरंभले जें अपूर्व सप्तकांडामध्ये ॥ ६ ॥

१. ( या वरून या कवीनी इतर कांडे हीं रचिली असावील ) ॥

२. ( या पोथींत कांहीं प्रसंगाचे अंक चुकीचे किंवा सुटूनगेले होते ते दुसऱ्या प्रतीवरून बरोबर केली आहेत. उदाहरणार्थ प्रसंग ४७, प्र० ९३ इ० पहा )
३. ( क्रमांक नं० ४२ त. प्रसंग ७७ ओ० ७६ तागा इत प्र० ७७ ह्याणूनही, नंतरच्या ओ० ( ७७ -- १०१ ) ह्या प्र० ७८ ह्याणून ही केल्या मुळें त्या प्रतींत प्रसंग ८१ झाले. मूळ ग्रथांत भेद नाही )

## १११५. रामायण

## कृष्णदासमुद्रलकृत

सुद्धकांड.

ब० क्र० ४२

अरा १६

ओव्या

लिखित

प्रति २ री प्रसंग १--८१

पाने ४१४

ग्रंथ १०९२६

माहिती- कांहीं प्रसंगांत चित्रें रंगित आहेत.

प्रसंग ८१ पान ६ शके.....विश्वावसुनामसंबत्सरेसी ॥

मार्गशीर्ष शुद्धद्वादशीसी ॥ ग्रंथ संपूर्ण जाला ॥

अश्विनीनक्षत्रेसी ॥ श्रीमायोरनाथ सन्निध ॥ ग्रंथ

लिहितां चुकी कांहीं ॥ पडलियासमर्थी क्षमा कोनें दृढी

अक्षरी शुद्ध अशुद्धतेहीं ॥ शोधुनी शुद्धकरावें ॥ ××

हे ग्रंथ परम आवडी ॥ धरूनि सुवरायेंअर्थाची गोडी ॥

श्रवणकरूनि श्रीरामाची चरित्रें गाढी ॥ ग्रंथी मिठी

घातली ॥



## रामायण.

१११६. रामायण

कृष्णदासमुद्रलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४३

अरा १७

ओव्या

लिखित

प्रति ३ री, प्रसंग १-८०

पानें ८३७

ग्रंथ १०९२६

१११७. रामायण

कृष्णदासमुद्रलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४४

अरा १८

ओव्या

लिखित

प्रति ४ थी, प्रसंग १-१४

पानें १-९६

प्रसंग १६-८०

पानें १२३-१८६

ग्रंथ १०३९०

प्रसंग १२, १६ व ३१ अपूर्त-पानें नाहीत.

प्रसंग १३-१९ नव्हते, परंतु प्रसंग १३ व १४ वेगळे

भरती केली आहे.

१११८. रामायण

कृष्णदासमुद्रलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४५

अरा १९

ओढ्या

लिखित

प्रति ९ वी प्रसंग १-४३, ४९-८० पाने ६७९

प्र० ४४-४८ नाहीत

ग्रंथ १००९२

माहिती—प्रसंग ९ ते ३०--प्रति प्रसंगाचा लेखन दिवस  
दिला आहे.

शके १९८८ पराभव ( कित्येक ठायीं चुकीनें प्रभव )  
संवत्सर भाद्रपद वद्य ( ३ ? ) सौम्यवासर ते-आश्विनवद्य  
१४ पावतो आहे ॥

प्र० ३०—×× तर्ही या प्रसंगासही लेखनासी ॥ करी  
सूत जो ज्येष्ठ नारायणांचा ॥ वदे पूर्ण तो श्यामजी  
सत्य वाचा ॥ २ ॥ ×× ३ ॥ तये नामहो लौकिकी  
बोलिजेती ॥ असे वंशजा सर्वदा पुण्यवंती ॥ म्हणौनी  
वसे नाम येसू जियेचे ॥ ह्मणे श्यामजी पुस्तक  
हे तियेचे ॥ ४ ॥

रामनामाची अनेकविध चित्राकृति आहे.

प्रसंग ७९--शके १९८९ फुवंगनाम संवत्सर चैत्रशुद्ध १९  
शुक्रवार तद्दिनी रामायण प्रसंग ७९ ( चुकीनें ७८ )  
समाप्त ॥

प्रसंग ८० स्वस्ति श्रीनृपशालिवाहन शके १९८९ फुवंग  
नाम संवत्सर चैत्र वद्य ३ तद्दिनी नारायणस्येदं पुस्तकं  
संपूर्णम् ॥

प्रसंग ४४-४८ नाहीत. त्या मुळें पुस्तक अपूर्त ॥

प्र० १-३० एकसांचा ॥ प्रसंग ३१-४० एकसांचा ॥

प्रसंग ४१-८० एकसांचा अमें कागदाच्या आणि  
लेखनाच्या पद्धतीभेदावरून कळतें ॥

१११९. रामायण

कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४६

अरा २०

ओव्या

लिखित

प्रति ६ वी प्रसंग ३-७८

पानें ८९२

अपूर्त

ग्रंथ १०१९०

माहिती—प्रसंग १, २, ७९ व ८० नाहीत.

११२०. रामायण

कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४७

अरा २१

ओव्या

लिखित

प्रति ७ वी प्रसंग १-६७

पानें १-६३३

ग्रंथ ९१०९

माहिती—प्रसंग ६८-८० नाहीत. पुस्तक अपूर्त.

११२१. रामायण

कृष्णदासमुद्गलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४८

अरा २२

ओव्या

लिखित

## रामायण.

प्रति ८ वी प्रसंग १-३३  
३४ अपूर्त, व ३९, ७९ अपूर्त. } पानें १-२२८

ग्रंथ ४९९६

माहिती-प्रसंग ३६-७८, व ८० नाहीत. पुस्तक अपूर्त.

११२२. रामायण

कृष्णदासमुद्रलकृत

युद्धकांड.

व० क्र० ४९

अरा २२

ओव्या

लिखित

प्रति ९ वी प्रसंग फार तुटके

पानें २३६

११२३. रावणवध

अनाम कर्ता

युद्धकांड.

व० क्र० १९६

अरा २४

ओव्या

लिखित

पानें १-१२

ग्रंथ १३७

११२४. लोपामुद्रासंवाद

वामनकृत

व० क्र० ४० क

अरा ३९

श्लोक

लिखित

पानें १-२

ग्रंथ ९६

११२५. विभीषणभेदि

कृष्णदासमुद्रलकृत

युद्धकांड.

व० क्र० ९०

अरा २३

ओव्या

लिखित

प्रसंग ७ था

पाने १-१६

प्रसंग ९ वा

पाने १-१०

ग्रंथ ३०१

११२६. शतसुखरावणकथा

अनाम (भूपतिनाथ?)

(हनुमंतनाटक)

व० क्र० १९९

अरा २४

ओव्या

लिखित

पाने १-१९

ग्रंथ १६२

माहिती—पान १९ ओ०×× ॥ संताचेनि आज्ञाशब्दे ॥

भूपतिनाथे कृपाप्रसादे ॥ सुरस साहित्यवोविया प्रबंधे ॥

निरोपण झाले संपूर्ण ॥ १३४ ॥

हे हनुमंत नाटकाची कथा ॥ महाराष्ट्र भाषे यथार्थ उलथा

विश्वतो मुखे झाला वक्ता ॥ ह्यणवूनि सिद्धीपावळी

॥ १३३ ॥

११२७. श्रीरामकृपाविलास

मुकुंदस्वामीकृत

बालकांड.

व० क्र० १२९

अरा ३३

ओव्या

लिखित

प्रथम प्रसंग उच्छास १-१८

पाने १-१३७ ग्रंथ २७९४

माहिती-उ० १-×× श्रीरामा श्रीगुरुरूपा श्रीगोविंदा  
×× ॥ २९ ॥ ×× श्रीगोविंद सावळातो तूंच  
स्वये ॥ ३० ॥

पान १२३ त श्रीसीताकल्याणाचा पठ आहे.

**११२८. श्रीरामकृपाविलास सुकुंदस्वामीकृत**

अयोध्याकांड.

व० क्र० १२६ अरा ३३

ओव्या लिखित

द्वितीय प्रसंग उच्छास १-८

पाने १-२७ ग्रंथ ४८६

**११२९. श्रीरामकृपाविलास सुकुंदस्वामीकृत**

आरण्यकांड.

व० क्र० १२७ अरा ३३

ओव्या लिखित

तृतीय प्रसंग उच्छास १-१६

पाने १-८८ ग्रंथ १९८४

माहिती-(१) उच्छास ६ व्याचे अंतर्विभाग प्रकरण १-९  
यांत सत्यनिष्ठकृत श्रीरामस्तवराज ह्यणून पंचीकरणादि  
तत्त्वज्ञानोपदेश आहे, स्पष्टीकरणार्थ तत्त्वादिकांचीपदके  
आहेत.

( २ ) उल्लास < व्याचें ही अंतर्विभाग प्रकरणें ई आहेत, यांत पुंडलीक, पंढरी इ० कथा भाग वर्णन.

( ३ ) उल्लास १९ शिव संहिता निरूपण इत्यादि, या कांडांत विशेष आहे.

**११३०. श्रीरामाकृपाविलास मुकुंदस्वामीकृत**

किष्किंधाकांड.

व० क्र० १२८

अरा ३३

ओव्या

लिखित

चतुर्थ प्रसंग

उल्लास १-४

पानें १-१९

ग्रंथ २७०

माहिती—या कांडाचा कथा भाग सुश्रीव राज्याभिषेक तागाईतच आहे. ह्याणजे सामान्य किं० कांडाचे पूर्वार्ध होतें.

ही पोथी पुरातन परंतु श्रीभीमराव स्वामी मठ (तंजावर) परंपरा श्रीनारायण रघुनाथ कुलकर्णी यांनीं इसवी तारीख ११-११-१९२१ रोजीं दिली.

**११३१. श्रीरामकृपाविलास मुकुंदस्वामीकृत**

सुंदरकांड.

व० क्र० १२९

अरा ३३

ओव्या

लिखित

पंचम प्रसंग

उल्लास १-३२

पानें १-३३२

ग्रंथ ९९००

माहिती-उल्लास ८ आणि उल्लास ३१ चे अंतर्विभाग प्रत्येकीं ८ प्रकरणें आहेत, याकांडाची पानें १-२३० श्रीनारायण रघुनाथ कुलकर्णी यांनीं इसवी तारीख ११-११--१९२१ रोजींही, पानें २३१-३३२ करुतटांगुडी श्रीसुंदर अय्यर यांनीं इ० सन् १९२१ नववरांत ही दिली. पोथी एकाच सांच्याची. संपूर्णकांड आहे, पान ३३२ पहा.

११३२ श्रीरामकृपाचिलास

सुकुंदस्वामीकृत

सुद्धकांड.

व० क्र० १३०

अरा ३३

ओव्या

लिखित

पष्ट प्रसंग

उल्लास १--३६

पानें १--१९०

ग्रंथ ३४००

चित्रें-पान १२२-श्रीरामपट्टाभिषेकान्नापठ आणि त्यांत च (तंजावर श्रीगोविंदबाळस्वामी मठाचे मूळ पुरुष व अधिपति) श्रीगोविंदबाळस्वामी यांचा पठही आहे. श्रीसमर्थ रामदास सांप्रदायी-

[विशेष माहिती--उ० १ ओ० २९. श्रीमुकुंदस्वामी हे वरील श्रीगोविंदबाळस्वामी यांचे पुतणे व शिष्य होत श्रीमुकुंदस्वामी यांचा मठ, तंजावरानजीक श्रीभणिमुक्ता नदी (वडवार नदी) च्या उत्तरकांठी श्रीकरुतटांगुडीत श्रीवशिष्टेश्वर देवालय समीप श्रीबृहन्नाथकी अंबासाम्निधी



विर्शित आहे. आंत श्रीमारुतीचे मंदिर असून श्रीसीता लक्ष्मण युक्त कोदंडराम विराजमान आहेत. श्रीमुकुंद-  
स्वामीची समाधी तंजावरास उत्तरेस श्रीमणिमुक्ता  
नदीस दक्षिण व श्रीपराशरतीर्थास उत्तर ह्याणिजे  
दोर्हीच्या मध्ये स्नानवाटावर आहे. समाधी पीठावर  
वृंदावन व पादुका आहेत. पुढच्याभागी समाधिशक  
कोरून धोंडा पीठांत पुरलेला आहे.

श्रीशके १७९२ विक्रमिनाम संवत्सर माघ वद्य प्रतिपदा  
या दिनी समाधि. श्रीमुकुंदमठांतील मारुती पुढेच श्री  
रामकृपाविलास लिहिजेला].

प्रसंग ९ वा ओ० १४६-१४७, उ० ८, प्रकरण  
४ थें, पान ८९--श्रीरामकृपेने स्वचिंती संतुष्ट ॥ दिसे  
बाळ कोवळें अष्टांगपुष्ट ॥ स्वकरीकवळोनि स्वपादांगुष्ट  
श्रीमुखाळजी तो प्रविष्ट ॥ करोनि ते साजे ॥ १४६ ॥  
श्रीरावें त्याचे साक्षीस्तवपार्हां ॥ श्रीमत्कावेरीचे प्रांतीं  
ठाईं ठाईं ॥ श्रीशमूर्ती पुष्टां शिशुसांप्रदायी ॥ विभूवट-  
पत्रशायी शोभतसे स्वयें ॥ १४७ ॥ ?

प्रसंग ९, उ० ८, पान ८६ वरील भाव दाख-  
विणारा पठ आहे ॥

११३३. श्लोकबद्धरामायण

साधवकृत

व० क्र० ११९

अरा ३२

श्लोक

लिखित

बालकांडे युद्धकांड प्रति १ ली पानें १-१४२  
 ग्रंथ १२९०  
 माहिती-पान १४२-श्लोक० ॥  
 गौरीमायोरानिकटीच पाहो ॥  
 त्रिवंदुरी माधववस्ति ते हो ॥  
 कवेरजा उत्तर भागकांठी ॥  
 श्रीरामगेर्ही दिननित्य लोटी ॥ ५८ ॥  
 अक्रा भाग सर्व सासष्टि अक्रा ॥ संख्या ग्रंथी नेमिची  
 पद्मचक्रा ॥ पाठें याच्या थोर संतोप शक्रा ॥ दुष्टानष्टा  
 नावडे बुद्धिवक्रा ॥ २९९ ॥

## ११३४. श्लोकबद्धरामायण

माधवकृत

व० क्र० १२०

अरा ३२

श्लोक

लिखित

बालकांड ते युद्धकांड प्रति २ री

पानें १-१०३

ग्रंथ १२९०

## ११३५. श्लोकबद्धरामायण

माधवकृत

व० क्र० १२१

अरा ३२

श्लोक

लिखित

बालकांड ते युद्धकांड प्रति ३ री

पानें १-४४

ग्रंथ १२९०

## ११३६. श्लोकबद्धरामायण

माधवकृत


व० क्र० १२२

अरा ३२

|       |  |             |
|-------|--|-------------|
|       | श्लोक                                      | लिखित       |
|       | बाल ते सुंदरकांड                           | पानें ४४    |
|       | ग्रंथ ७९३                                  |             |
| ११३७. | श्लोकबद्धरामायण                            | माधवकृत     |
|       | व० क्र० १२३                                | अरा ३२      |
|       | श्लोक                                      | लिखित       |
|       | बाल ते सुंदरकांड                           | पानें ९७    |
|       | ग्रंथ ७९३                                  |             |
| ११३८. | श्लोकबद्धरामायण                            | माधवकृत     |
|       | किष्किंधाकांड.                             |             |
|       | व० क्र० १२४                                | अरा ३२      |
|       | श्लोक                                      | लिखित       |
|       | पानें १-१०                                 | ग्रंथ १९०   |
| ११३९. | सगराचीकथा                                  | रामकृष्णकृत |
|       | बालकांड.                                   |             |
|       | व० क्र० ७९                                 | अरा २४      |
|       | श्लोक                                      | लिखित       |
|       | सर्ग १ ला पानें १-९                        | ग्रंथ ६०    |
|       | माहिती—पान ९ वें—×× ॥ रामकृष्णासी देई चरणी |             |
|       | स्थिती ॥ ×× ॥                              |             |

|  |                 |
|--|-----------------|
| ११४०. सुलोचनाअग्निप्रवेश<br>( सुधारस ) | कृष्णदासभट्टकृत |
| व० क्र० १३                             | अरा २३          |
| ओव्या                                  | लिखित           |
| पूर्व भाग                              | पानें १ २३      |
| ग्रंथ २०३                              |                 |

|                |                 |
|----------------|-----------------|
| सुलोचनोपाख्याय | कृष्णदासभट्टकृत |
| व० क्र० १३     | अरा २२          |
| ओव्या          | लिखित           |
| उत्तर भाग      | पानें १-१३      |
| ग्रंथ १७३      |                 |



पतंग अवधूत देवगी— रामायण.

|                         |            |
|-------------------------|------------|
| १४११. अल्लुतकांड रामायण | शेषकृत     |
| व० क्र० २३              | अरा ३      |
| ओव्या                   | लिखित      |
| प्रसंग १-३              | पानें १-२२ |
| ग्रंथ १९८               |            |
| माहिती—आठवेंकांड—       |            |

हे रामायण वाल्मीकिनी भारद्वाजास सांगितले. रामायण  
वांटर्णीत भूलोकांत ॥ ×× पंचवीस हजार ग्रंथ

रामकथा परम पुनीत ॥ जंबुद्वीपी ×× ॥ राहिले  
 ॥ १० ॥ माजी चोवीस हजार ग्रंथ ॥ सप्तकांड रामायण  
 निश्चित ॥ ते म्यां कुशीलवासि पुनीत ॥ ×× ॥ ११ ॥  
 सहस्रग्रंथात्मक जाण ॥ अद्भुतकां० रामायण ॥ आठवे  
 कांड हे पावन ॥ १२ ॥ .... ॥ पान २  
 कवि-पान ७ प्रसंग १-×× ॥ कोनेरसुत × ॥ × शोपह्मणे  
 गुरु-पान २२-×× मेदिनीकर कुलसमय ॥ रुक्मांगद  
 पुत्र ज्ञानविभव ॥ गंगाधर ×× ॥ जया सद्भाव श्री  
 रामचंद्रां ॥ ४९ ॥  
 श्रीशिवरामेंद्र योगिवरानुगृहीत ॥ श्रीवृत्तिह मक्त रुक्म  
 सुत ॥ ४६ ॥ तच्छिष्य शेष ॥ ४७-४८ ॥

११४२. मंत्ररामायण

मधुरपंतकृत

उत्तरकांड.

व० क्र० २१

अरा ३

आर्या

लिखित

पानें १-१७

ग्रंथ ६२९

११४३. रामायण

कृष्णदाससुद्धलकृत

युद्धकांड.

व० क्र० २०

अरा ३

ओव्या


लिखित

प्रसंग ६३-६९  
 ६७-६९  
 ७१-९२

पानें ६२ ग्रंथ ६००

माहिती-पुस्तक अपूर्त व फार फाटकें.

|                   |           |
|-------------------|-----------|
| ११४४. सीतास्वयंवर | वामनकृत   |
| व० क्र० २२        | अरा ३     |
| श्लोक             | लिखित     |
| अपूर्त पानें १-१६ | ग्रंथ १८० |



त्यागराजस्वामी देणगी-रामायण.

|                   |            |
|-------------------|------------|
| ११४५. मंत्ररामायण | भोरोपंतकृत |
| अयोध्याकांड.      |            |
| व० क्र० ४४        | अरा ४      |
| आर्या             | लिखित      |
| अपूर्त पानें १-३९ | ग्रंथ ९००  |

|                                      |            |
|--------------------------------------|------------|
| ११४६. मंत्ररामायण                    | भोरोपंतकृत |
| उत्तरकांड.                           |            |
| व० क्र० ४५                           | अरा ४      |
| आर्या                                | लिखित      |
| पुस्तक जीर्ण, पानें १-१९             | ग्रंथ ९५०  |
| पान १९-शके १७४८ वषय सं० श्रावण शु० ३ |            |
| मानुषारी ग्रंथ लिहिणें संपविलें.     |            |

११४७. मंत्ररामायण मोरोपंतकृत

अयोध्याकांड, आरण्यकांड व उत्तरकांड.

व० क्र० ४६

अरा ४

आर्या

लिखित

पानें २०

ग्रंथ ६९०

माहिती—अपूर्त फाटकी पानें.

११४८. मंत्ररामायण मोरोपंतकृत

सुंदरकांड.

व० क्र० ४७

अरा ४

आर्या

लिखित

पानें १-६

ग्रंथ २००

माहिती—अपूर्त जीर्ण पुस्तक.

११४९. रामविजय श्रीधरकृत

व० क्र० ९०

अरा ९

ओव्या

लिखित

(अ) बाल ते सुंदरकांड.

अध्याय १-२०


पानें १-३१६ ग्रंथ ९७००

(बी) आरण्यकांड.

अध्याय १४-१९

पानें २४ ग्रंथ ६००

माहिती—जुने पुस्तक अपूर्त.



सुव्रतप्रथम पेशवे द्वितीय-रामायण.

११५०. स्वतंत्ररामायण मयूरपंडितकृत

वाङ्मते उत्तरकाण्ड.

व० क्र० ५

अंश १

आर्था

लिखित

पाने २३७

अंश २६००

माहिती—

उत्तरकाण्ड पान २४ -- २४

संबद्धेषु इष्टसिद्धिभूतयो येषु तथा माथवे ॥

कृष्णसदाशरीरान्तरादिने काश्यां जडोनां मठे ॥

आशीषूचमयूरपंडितकृत श्रीमंत्ररामायणं ॥

श्रीस्येइं हाळिशात्रिरंजनयतिः श्रीराममंतुष्टये ॥ १ ॥

११५१. वाल्मीकचरित्र दास ? कृत

व० क्र० ३

अंश १

श्लोक ३०

लिखित

पाने १-३

अंश १००

माहिती—पान ५-४४ रत्ननाथ भक्त थोर थोर ॥ त्यांचा

सहिमा अपार ॥ तयामाजी किंकर ॥ दामहार्णे ॥ ३२ ॥



खास खरीदी.

११५२. रामायण

मोरोपंतकृत

भाग १ ला

व० क्र० ९१

मद्य, छापी

पाने २०७



माहिती—संपादक, वामनदाजी ओक. मुंबई निर्णयसागर  
छा० सन १८९७.

काव्यसंग्रह ग्रंथमाला—

११५३. राज्ञायण

सौराष्ट्रपंतकृत

भाग ३ वा

व० क्र० ९२

पद्य, छापी

पानें १४४

माहिती—मुंबई, निर्णयसागर छा०, सन १८९९. संपादक,  
वामनदाजी ओक.

काव्यसंग्रह ग्रंथमाला १९.

११५४. राज्ञायण

सौराष्ट्रपंतकृत

भाग ४ था

व० क्र० ९३

पद्य, छापी

पानें ९१६

माहिती—मुंबई, निर्णयसागर छा०, सन १८९६. संपादक  
वामन दाजी ओक आणि शिवराम तानवाडुचे बी. ए.

काव्यसंग्रह ग्रंथमाला १८.

११५५. राज्ञायण

सौराष्ट्रपंतकृत

भाग ५ वा

व० क्र० ९४

पद्य, छापी

पानें ४७०

माहिती—मुंबई निर्णयसागर छा० सन १९०३ संपादक  
काव्यसंग्रहकार.

काव्यसंग्रह ग्रंथमाला ४१.





## ग्रंथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

| नं० | ग्रंथ.  | कर्ता.                | ढोकळक्रमांक |
|-----|---|-----------------------|-------------|
| १   | ॐकारविवरण   | अनाम                  | १           |
| २   | अजपागायत्री                                       | अनाम                  | २           |
| ३   | अद्वैत निरूपण                                     | ज्ञानदेव              | ३           |
| ४   | अद्वैत प्रकाश                                     | मृत्युंजय             | ४, ५        |
| ५   | अद्वैत मकरंद                                      | श्रीकांत अवधूत        | ६           |
| ६   | अद्वैतसार   | रामदास                | ७           |
| ७   | अद्वैतसिद्धि: (संस्कृत)                           | अनाम                  | ११०         |
| ८   | अनाम (वेदांतग्रंथ)                                | अनाम                  | ४८७         |
| ९   | अनुगीता   | माधव                  | ८, ९        |
| १०  | अनुभवसार  | अनंत                  | १०          |
| ११  | ”   | मृत्युंजय             | ११          |
| १२  | अनुभवामृत (अमृतानुभव)                             | ज्ञानदेव              | १३-२१       |
| १३  | ” व्याख्यान                                       | वीरेश्वर              | १२          |
| १४  | अनुभवामृत विवरण                                   | शिवकल्याण             | २२-२४       |
| १५  | अनुभवामृत टीका                                    | अनाम                  | ४८८         |
| १६  | अन्वयव्यातिरेक                                    | रामदास                | २९          |
| १७  | अपरोक्षानुभव (भूति)                               | जयराम (कृष्णदास)      | २६-२७       |
| १८  | अपरोक्षानुभूति समश्लोकी                           | वामन                  | २८-३१       |
| १९  | अमृतानुभव<br>(=परमामृत<br>आत्मानुभव=त्रिपदाविवरण) | मृत्युंजय             | ३२-३४       |
| २०  | अर्जुनगीति  | अनाम                  | ३५          |
| २१  | अवधूतगीता टीका                                    | मेरुस्वामी            | ३६-३७       |
| २२  | अष्टावक्रप्राकृतरचना                              | शिवराम                | ३८          |
| २३  | अंतर्भाव  | रामदासस्वामी          | ३९-४८-४८९   |
| २४  | अंबरहुसेनी (हुसेनांबर)                            | अंबरहुसेन (हुसेनांबर) | ४९-५२       |
| २५  | आत्मबोध   | अनाम                  | ५३-५४       |
| २६  | आत्मबोध दीपिका                                    | शिवराम                | ५५          |
| २७  | आत्मबोधाविवरण                                     | जगन्नाथ               | ५६-६१       |

## अध्यानुक्रमिका

| नं० | ग्रंथ.                           | कर्ता.   | अंक-प्रमाण |
|-----|----------------------------------|--|------------|
| २८  | आत्मविद्याभिलासटीका              | माधवधुन (राभापंडित)                                      | ६२         |
| २९  | आत्मसाक्षात्कार                  | नेलस्वामी  | ९३-९६      |
| ३०  | आत्मानुभव                        | दत्तात्रेय अवधूत   | ३७         |
| ३१  | „ (अभूतानुभव=परमाप्त)            | मृत्सृजय   | ६८         |
| ३२  | आत्माराम                         | रामदासस्वामी   | ६३-७६; ९०८ |
| ३३  | आनंदलहरी                         | एकाननाईय   | ७७         |
| ३४  | उत्तरगीता                        | ज्ञानदेव   | ८-८६       |
| ३५  | उत्तरपंचविंशती पत्रिका           | „  | ८७-८८      |
| ३६  | उपदेशरत्नाकर                     | रत्नाकर  | ८९, ९३०    |
| ३७  | उपनिषत्सार                       | त्रिमल्लअडगी   | ९०-९१      |
| ३८  | कपिलगीताटीका                     | हरिदासआचरेकर   | ९११        |
| ३९  | करणहासकी<br>(करणहस्तकी-करणहास्य) | शांतनीलकंठ   | ९२         |
| ४०  | कायाकाशी आख्यान                  | केशिराजदास, राम, अनंतमुन                                 | ९३         |
| ४१  | कायाजीवाचेल्लज्ञ                 | „  | ९४-९५      |
| ४२  | कालज्ञान                         | नागनाशशिष्य  | ९६         |
| ४३  | कालज्ञान                         | अनाम   | १००        |
| ४४  | कूटस्थदीपिका                     | राधव   | ९७         |
| ४५  | खंडेतात्विकबोल भाग १-३           | महादेवहरिमोडक वी. ए.                                     | ९२१-९२३    |
| ४६  | गर्भगीता                         | अनाम   | ९०७        |
| ४७  | „                                | केशिराजदास (राम अनंतमुन)                                 | ९८         |
| ४८  | गर्भगीता-टीका                    | गोपाळरघुनाथ  | ९९-१००     |
| ४९  | गीतासमञ्जोकीटीका                 | वामन   | १०१        |
| ५०  | गीतार्थबोधिनी                    | वामन पार्थमारथी, मोरोपंत,<br>तुळसीदास मुक्तेश्वर तुकाराम | १०१-१०२    |
| ५१  | गीतार्थमंजरी                     | उद्धवाचिद्धन   | १०३ [९३०   |
| ५२  | गीतासारटीका                      | एकाननाईय   | १०४-१०६,]  |
| ५३  | गीतासार                          | गोपाळदास   | १०७        |
| ५४  | „                                | पूर्णानंद  | ९३०        |
| ५५  | गुरुगीता                         | पूर्णानंदअवधूत   | १०८        |

## ग्रंथानुक्रमणिका-वेदांतवर्ग.

| नं० | ग्रंथ.               | कर्ता.  | टीकाळक्रमांक |
|-----|----------------------|---|--------------|
| ६६  | गुरुगीतादेशभाषा      | शिवराम (पूर्णानंदानुचर)   | १०९-१११      |
| ६७  | गुरुगोप्यप्रकाश      | कुण्णअवधूत  | ४९२          |
| ६८  | गुरुबोधपंचक          | गुरुदास   | ११२-११३      |
| ६९  | गुरुपर्यादा          | रामानंद-अज्ञान  | ११४          |
| ६०  | ग्रंथराज             | दासोपंत दिगंबरानुचर   | ९२४          |
| ६१  | चतुष्टययोग           | रामदासस्वामी  | ११५-११८      |
| ६२  | चतुःसमाप्ती          | "   | ११९-१२०      |
| ६३  | चित्तमुधा            | वामन  | १२१          |
| ६४  | चित्रदीप             | राघव  | १२२          |
| ६५  | निन्दंवरजयंतीस्तोत्र | वैद्यनाथ  | १२३          |
| ६६  | चिदानंदसिंधुदशकटीका  | भगवंत   | १२४          |
| ६७  | चिरंजीवपद            | एकाजनाईन  | १२५-१२६      |
| ६८  | जीवोद्धरण            | मृत्युंजय   | १२७-१२८      |
| ६९  | जुनाटपुरुष           | रामदासस्वामी  | १२९-१३२      |
| ७०  | टाणपसिद्ध            | "   | १३३          |
| ७१  | तत्त्वपट (पंचीकरण)   | भेरुस्वामी  | १३४          |
| ७२  | तत्त्वबोध            | अनाम  | १३५          |
| ७३  | "                    | अवधूतनागेश(नागेशशिष्य)  | १३६-१३७      |
| ७४  | तत्त्वविवेक          | राघव  | १३८          |
| ७५  | तारकब्रह्म           | प्रेमानंद   | १३९          |
| ७६  | तारकब्रह्मविवरण      | अवधूत   | १४०          |
| ७७  | त्रिपदाविवरण         | मृत्युंजय   | १४१          |
| ७८  | दत्तरामसंवाद         | बंकारुगोपाळ   | १४२          |
| ७९  | दासबोध               | रामदासस्वामी १४३-१५२; ४९३; ५२५-५२६<br>(दासबोध अर्थभाषांतर-माधोवारत्नाकर |              |
| ८०  | दिवटा                | "   | १५६ (१५३-१५५ |
| ८१  | दीपरत्नाकर           | रत्नाकर (रामानंदशिष्य)  | १५७-४९४      |
| ८२  | देहविवरण             | अनाम  | १५८          |
| ८३  | द्वैतविवेकप्रकरण     | राघव  | १५९          |
| ८४  | धर्मगीता             | ज्ञानदेव  | १६०          |

ग्रंथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

| क्रं० | ग्रंथ.                                | कर्ता.                   | टोकाजक्रमांक. |
|-------|---------------------------------------|--------------------------|---------------|
| १४१   | महावाक्यविवरण                         | अनाम                     | २८३-२९०       |
| १४२   | "                                     | अनंतभौनि                 | २९१           |
| १४३   | "                                     | गुरुदास                  | २९२           |
| १४४   | महावाक्यविवेक                         | राधव                     | २९२           |
| १४५   | मानपंचक                               | रामदास                   | २९४-२९८       |
| १४६   | मानसपूजा                              | "                        | २९९-३०१       |
| १४७   | मानसोच्छास                            | माधवसुत (रामार्पण)       | ३०२           |
| १४८   | मीपणाचा सभास                          | राभदास                   | ३०३-३०७       |
| १४९   | मुखवस्त्रनिरूपण                       | "                        | ३०८           |
| १५०   | मुद्राविलास                           | एकाजनादेन                | ३०९-३१०       |
| १५१   | मृळस्त्व                              | इत्ताश्रेय अवधूत         | ३११-३१५       |
| १५१   | मोक्षवर्म द्वितीयसहस्र                | केशव                     | ३२०           |
| १५०   | योगराजातिलक                           | अमृतानंद                 | ३२१           |
| १५१   | योगवासिष्ठ                            | अनाम                     | ३२२-३२३       |
| १५२   | "                                     | एकाजनादेन                | ३२४           |
| १५३   | "                                     | माधव                     | ३२५-३२९       |
| १५४   | योगवासिष्ठसारटीका<br>(लघुवासिष्ठटीका) | माधवदास (नारायणकिंकर)    | ३३०-३३६; ५१६  |
| १५५   | राजयोग                                | वामन                     | ३३३-३३४       |
| १५६   | रामदासांचे समग्रग्रंथ                 | शंकरनरहर जोशी            | ५३१           |
| १५७   | रामसोहळा                              | भेरुस्वामी               | ३३५-३३८       |
| १५८   | रामामृततरंग                           | माधवसुत (रामार्पण)       | ३३९-३४२       |
| १५९   | रुद्रयामळटीका                         | अनंतदेव                  | ५०५           |
| १६०   | लघुगीता<br>(सप्तश्लोकीगीता)           | अनाम (एकाजनादेन)         | ३४३-३४४       |
| १६१   | लहानशीआर्यप्रश्नावलि                  | दिवाणबाहदूर रुंरनुनाथराव | ५१७           |
| १६२   | लिखितपांसष्टी                         | ज्ञानदेव                 | ३४५-३५१       |
| १६३   | " टीका                                | अनाम                     | ५०१           |
| १६४   | लेखणी                                 | ज्ञानदेव                 | ३५२           |

## ग्रंथानुक्रमणिका—वेदांत वर्ग.

| नं० | ग्रंथ.                  | कर्ता.                       | डोकळक्रमांक  |
|-----|-------------------------|------------------------------|--------------|
| १६५ | वरदनागेश                | गुरुदेव ( नागेशशिष्य )       | ३५३-३५४      |
| १६६ | वाक्यमुधा               | अनाम                         | ३५५          |
| १६७ | वारतिथिनामादिवर्णन      | रत्नाकर                      | ३५६          |
| १६८ | विद्यानंदप्रकरण         | राघव                         | ३५७          |
| १६९ | विवेकसिंधु (तात्पर्य)   | मुकुंदराज                    | ३५८-३७६, ५०२ |
| १७० | विश्वरूपनमन             | रत्नाकर                      | ३७७          |
| १७१ | विज्ञानामृत             | केशिराजदास राम, अमंतसुत      | ३७८          |
| १७२ | वेदांतसूय               | श्रीधर                       | ३७९          |
| १७३ | शुकाष्टक                | एकाजनार्दन                   | ३८०-३८५      |
| १७४ | „ टीका                  | ज्ञानदेव                     | ३८६-३९२      |
|     |                         |                              | ५०३          |
| १७५ | श्रीपंचीकरण             | रामानंद                      | ३९३          |
| १७६ | श्लोक (वेदांत)          | केशवराज                      | ३९४          |
| १७७ | श्रीमाधवी               | रामदास                       | ३९५-३९६      |
| १७८ | श्रीरामत्रोविया         | अच्युताश्रम                  | ३९७-३९८      |
| १७९ | श्रीशुकज्ञानबोधटीका     | केशिराजदास                   | ३९९          |
| १८० | षड्विपु                 | रामदास                       | ४००-४०५      |
| १८१ | सगुणध्यान               | „                            | ४०६-४१०      |
| १८२ | साच्चिदानंदविलासटीका    | भगवंत                        | ४११          |
| १८३ | संतसिद्ध                | अनाम                         | ४१२          |
| १८४ | सप्तचक्रविवरण           | श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य | ५१८          |
| १८५ | सप्तसमाप्ती             | रामदास                       | ४१३-४१५      |
| १८६ | सिद्धसंकेत              | मृत्युंजय                    | ४१६-४२०      |
| १८७ | सिद्धांतचिदंबरटीका      | वैद्यनाथ                     | ४२२          |
| १८८ | अष्टावक्री सूक्तटीका    |                              | ४२१          |
| १८९ | सिद्धांतसंहितापूर्वार्ध | सोहिरोबानाथ आंबिये           | ५३२          |
| १९० | सिद्धानुभव              | केशिराज ( अनंत पुत्र )       | ४२३          |
| १९१ | स्वात्ममुख              | एकाजनार्दन                   | ४२३-४२४      |

## ग्रंथानुक्रमणिका-वेदांत वर्ग.

| नं० | ग्रंथ.                     | कर्ता.                    | टोकळक्रमांक   |
|-----|----------------------------|---------------------------|---------------|
| १९२ | स्वात्मानुभव (बोध)         | ज्ञानदेव                  | ४३४-४४४       |
| १९३ | स्वानंदलहरी                | अनंत                      | ४४५           |
| १९४ | "                          | मेरुस्वामी                | ४४६-४४७, ५०४  |
| १९५ | स्वानुभव उत्तरपत्रिका      | चांगा                     | ४४८-४४९       |
| १९६ | हस्तामलकटीका               | एकाजनार्दन                | ४५०-४५८       |
| १९७ | ज्ञानदेवी                  | ज्ञानदेव [ निवृत्तिदास ]  | ४५९-४७५, ५०५- |
| १९८ |                            |                           | ५०६, ५१९-५२०. |
|     | ज्ञानदेवी पदव्याख्याप्रकाश | अनाम [ विठ्ठल ? ]         | ४७६           |
| १९९ | ज्ञानसंन्यासटीका           | केशिराजदास [ राम, अनंत-   | ४७७           |
| २०० |                            | सुत, दासानुदास ]          |               |
|     | ज्ञानसार                   | शिवराम [ अनंतपुत्र, केशि- | ४७८           |
| २०१ |                            | राजदास ]                  |               |
|     | ज्ञानामृत                  | दत्तात्रेय                | ४७९-४८०       |
| २०२ | ज्ञानाज्ञानाविवरण          | अनाम                      | ४८१           |
| २०३ | ज्ञानेश्वरी टिप्पण         | जगन्नाथवाळकृष्ण           | ४८२-४८६       |
| २०४ | निर्याणाचे अभंग इत्यादि    | तुकाराम इत्यादि           | ५३०           |





## ग्रंथानुक्रमणिका—पुराण वर्ग—माहात्म्यादि.

| नं० | ग्रंथ.                                     | कर्ता.                          | श्लोकसंक्रमांक |
|-----|--|---------------------------------|----------------|
| १   | अग्नीश्वरमाहात्म्य                         | विरुपाक्ष                       | १३३-१३४        |
| २   | अनसूयामाहात्म्य<br>( दत्तात्रेयमाहात्म्य ) | दिगंबरानुचर                     | १३५-१३६        |
| ३   | आदिकैलासमाहात्म्य                          | विरुपाक्ष शिवदास                | १३७            |
| ४   | आश्रमधर्म                                  | माधवात्मज                       | १३८            |
| ५   | इंद्रियजय                                  | प्रतापसिंह ( तुळजेंद्रसुत )     | १३९            |
| ६   | उमासंहिता                                  | अनाम                            | १४०            |
| ७   | ”  | प्रतापेंद्रसुत ( तुळजेंद्रसुत ) | १४२-१४३        |
| ८   | ” सायणस्मृत्यादीका                         | गंगाधर                          | १४१            |
| ९   | कार्तिकमाहात्म्य                           | रंगनाथ                          | १४४-१४६        |
| १०  | काशिमहात्म्य                               | गंगाधर                          | १९७            |
| ११  | गणेशपुराण                                  | माधव                            | १४८-१४९        |
| १२  | गो सावित्रीटीका                            | गंगाधर                          | १५०            |
| १३  | जडभरतोपाख्यान                              | माधव                            | १५१            |
| १४  | डांगवीपुराण                                | संजीवन                          | १५३-१५३        |
| १५  | तुळसीमाहात्म्य                             | प्रतापराम                       | १५७-१५८        |
| १६  | तुळसीमाहात्म्य                             | अनाम                            | १५९            |
| १७  | तुलाकावेरीमाहात्म्य                        | गोविंदकवि                       | १६०-१६१        |
| १८  | ”  | रंगनाथ                          | १७१            |
| १९  | त्यागराजध्यान                              | माधवात्मज                       | १६२            |
| २०  | त्यागेशमाहात्म्य                           | ”                               | १६३            |
| २१  | त्यागेश्वर आगमोक्तध्यान                    | ”                               | १६४            |
| २२  | दिवोदासचरित्र                              | ”                               | १७५            |
| २३  | धनुर्मासमाहात्म्य                          | गोविंदकवि                       | १६७-१७७        |
| २४  | ध्रुवचरित्र                                | माधव                            | १६८            |
| २५  | ”  | चिंतामणि                        | १६९            |
| २६  | ध्रुवाख्यान                                | अनाम                            | १७०-१७१        |
| २७  | नम्रार्थानुसंधान                           | माधव                            | १७२            |
| २८  | नरकवर्णन                                   | रघुनाथ                          | १७३            |

अथानुक्रमणिका--पुराण वर्ग--साहात्म्यादि.

| सं० | ग्रंथ.                           | कर्ता.               | टीकाकळत्रामांक |
|-----|----------------------------------|----------------------|----------------|
| २९  | नारदोपाख्यान                     | काशिराजदास           | १७४            |
| ३०  | नित्यश्राद्धप्रकरण               | अनाम                 | २७९            |
| ३१  | कृसिंहपुराण                      | गंगाधर ( रुक्मसुत    | १०६-१२०        |
| ३२  | पंचनदमाहात्म्य                   | गोविंद आणि विरूपाक्ष | १०७            |
| ३३  | पतिव्रताधर्म (पतिव्रतोपाख्यान)   | रघुनाथ               | १७८-१७९        |
| ३४  | पतिव्रताधर्म                     | अनाम (हरिकवि ?)      | १८०-१८२        |
| ३५  | "                                | एकेंद्रनृप           | १८३            |
| ३६  | पांडुरंग माहात्म्य               | गुरुदास              | १८४            |
| ३७  | "                                | शंभू                 | १८५            |
| ३८  | पुरुपक्रियानिरूपण                | माधव                 | १८६            |
| ४०  | भक्तविलास<br>(शिवभक्त माहात्म्य) | विरूपाक्ष            | १८७            |
| ४१  | मत्स्यपुराण                      | "                    | १८८-१८९        |
| ४२  | मदाळसोपाख्यान                    | माधवात्मज            | १९०            |
| ४३  | मळारीमाहात्म्य                   | गंगाधर               | १९१            |
| ४४  | "                                | माधव                 | १९२-१९३        |
| ४५  | माधवमाहात्म्य                    | विरूपाक्ष            | १९४-१९५        |
| ४६  | मूर्खपुराण                       | मुक्तीश्वर           | १९६            |
| ४७  | राजवंशावळी                       | माधव                 | १९७            |
| ४८  | रातुळपुराण                       | कृष्णनाथ             | १९८            |
| ४९  | विनायकमाहात्म्य                  | माधवात्मज            | १९९            |
| ५०  | विमळमा०                          | हरिदास               | २००            |
| ५१  | विष्णुपुराण                      | माधव                 | २०१-२०२        |
| ५२  | वीरभोगवसंतचरित्र                 | अनाम                 | २०३            |
| ५३  | वे(य)ळूरशिवालयमा०                | कोनेरनरसिंह          | २०४            |
| ५४  | वैशाखमा०                         | गोविंदकवि            | २०५-२०६        |
| ५५  | शिवकीर्तिग्रंथ                   | मयूरपंत              | २०७            |
| ५६  | शिवभक्तमाहात्म्य                 | विरूपाक्ष            | २०८            |
| ५७  | शिवभक्तमाहात्म्यादिवर्णन         | मयूरपंत              | २०९            |
| ५८  | शिवलीलामृत                       | श्रीधर               | २१०-२११        |

## अथानुक्रमणिका-पुराण वर्ग-साहाय्यादि.

| नं० | ग्रंथ.                    | कर्ता.                       | ठोकळक्रमांक |
|-----|---------------------------|------------------------------|-------------|
| ५९  | श्रावणमा०                 | विष्णुपाक्ष                  | १३१-१३७     |
| ६०  | श्रीरंगनाथमहिमा           | गंगाधर                       | १३८-१३९     |
| ६१  | षोडशनामावळी               | अनाम                         | १४०         |
| ६२  | सगरपुत्रापाख्यान          | गाधव                         | १४०         |
| ६३  | सूतसंहिता                 | गंगाधर                       | १४१-१४३     |
| ६४  | हनुमंतगरुडोपाख्यान        | नागापाटकु                    | १४४-१४५     |
| ६५  | हरिमक्तिमुत्रोदय          | गंगाधरभट्टिनी (रुपमनंदन      | १४६-१४७     |
| ६६  | स्कांदपुराणभाषांतर भाग १- | शास्त्रीमहादेव पासडेवोपाध्ये | १७९         |
|     | ,, भाग २-४-               | नरहररावजीशारत्री जोगळकर      | १८०-१८२     |

### पुराण-व्रतादि.

|    |                       |                 |                  |
|----|-----------------------|-----------------|------------------|
| ६७ | अनंतचतुर्शीव्रत व्रता | अनाम            | १४८-१५०; १५२-१५४ |
| ६८ | ,,                    | प्रतापसिंहनृपती | १५१              |
| ६९ | अमृक्ताभरणसप्तमी-व्रत | अनाम            | १५५-१५८          |
| ७० | ,,                    | गंगाधरसुत       | १५९-१६२          |
| ७१ | अरुंधतीव्रत           | अनाम            | १६३-१६५          |
| ७२ | आदित्यवारव्रतकथा      | विष्णुपाक्ष     | १६६              |
| ७३ | उपांगळलिनाव्रत        | अनाम            | १६६-१६९          |
| ७४ | उभयतोमुखीगादान        | ,,              | १७०-१७१          |
| ७५ | उमामहेश्वरव्रत        | ,,              | १७२-१८०, १६७     |
| ७६ | ,,                    | शरभेंद्र        | १६०              |
| ७७ | ऋषिपंचमीव्रत          | अनाम            | १८१-१८२          |
| ७८ | ,,                    | प्रतापसिंह      | १६३              |
| ७९ | एकादशीव्रत            | अनाम            | १८३-१८४          |
| ८० | कृष्णजयंतीव्रत        | ,,              | १८५              |
| ८१ | केदारगौरीव्रत         | ,,              | १८६, १८८, १९९    |
| ८२ | ,,                    | प्रतापसिंहनृपती | १८७              |

## ग्रंथानुक्रमणिका--पुराण वर्ग--व्रतादि.

| ग्रंथ.               | कर्ता.           | श्लोकसंख्यांक |
|----------------------|------------------|---------------|
| कोकिलाव्रत           | अनाम             | ७००-७०२       |
| गोजागरीव्रत          | "                | २६८           |
| गोकुलाष्टमीव्रत      | "                | ७०३           |
| गोपध्वजव्रत          | "                | ७०४-७०७       |
| गोसावित्रीकथा        | "                | ७०८           |
| जन्माष्टमीव्रत       | "                | ७०९-७१०       |
| ज्येष्ठाकनिष्ठाव्रत  | "                | ७११-७१५       |
| दशाफलव्रत            | "                | ७१६-७२०       |
| दानव्रत              | एकाजनार्दन       | ७२१-७२३       |
| "                    | कृष्णयाज्ञवल्क्य | ७२४           |
| नागपंचमीव्रत         | विरूपाक्ष        | ७२५-७२७       |
| पक्षप्रदोषव्रत       | अनाम             | ७२८-७३१       |
| पक्षप्रदोषशानिप्रदोष | शरभेंद्र         | ७३२           |
| बुधाष्टमीव्रत        | "                | ७३२-७३४       |
| भृगोळवर्णन           | "                | ७३५           |
| भौमवारव्रत           | "                | ७३६-७३७       |
| महाशिवरात्रिव्रतकथा  | सदाशिवभट्ट       | ७३८, ७४३      |
| "                    | गोविंद           | ७३९           |
| "                    | अखंडदास          | ७४०           |
| "                    | अनाम             | ७४१-७४२ ७४४   |
| मंगळागौरीव्रत        | विरूपाक्ष        | ७४३-७५०       |
| मंगळवारकथा           | अनाम             | ७४५           |
| रथसप्तमीव्रत         | "                | ७५१-७५४ ९७४   |
| रुद्रमाहात्म्य       | "                | ७५५           |
| बटसावित्रीव्रत       | "                | ७५६-७६०       |
| वनभोजनप्रकार         | "                | ७६१           |
| वरदचतुर्थीकथा        | "                | ७६२           |
| वरमहालक्ष्मीव्रत     | "                | ७६३-७६४       |
| विनायकपूजा           | "                | ७६५           |
| शनिप्रदोषव्रत        | "                | ७६६-७७१       |

## ग्रंथानुक्रमणिका—पुराण वर्ग—व्रतादि.

| नं० | ग्रंथ.                | कर्ता.    | टोकलक्रमांक  |
|-----|-----------------------|-----------|--------------|
| ११३ | षोडशश्लोकटीका         | अनाम      | ७७२-७७३      |
| ११४ | संकटहरव्रत            | "         | ७७४-७७७      |
| ११५ | सिद्धिविनायकव्रत      | "         | ७७८          |
| ११६ | सोमवारव्रत            | "         | ७७९-७८४      |
| ११७ | सोमवारअमावास्याव्रत   | "         | ७८५-७८६, ७८८ |
| ११८ | "                     | माधवात्मज | ७८९-९७८      |
| ११९ | स्कंदषष्ठीव्रत        | अनाम      | ७८७          |
| १२० | स्वर्णगौरीव्रत        | "         | ७९०-७९३      |
| १२१ | हरितालिकाव्रत         | "         | ७९४-७९६      |
| १२२ | चतुःषष्ट्युपचारकारिका | "         | ७९७-८११      |
| १२३ | दीपक्रम               | "         | ९०६-९१७      |
| १२४ | पूजाक्रम              | "         | ९१८-९२९      |
| १२५ | फलाभिषेकक्रम          | "         | ९३०-९४०      |
|     |                       |           | ९४१-९५२      |

## पुराण—कथानिरूपणादि.

|     |                        |                    |         |
|-----|------------------------|--------------------|---------|
| १२६ | कलिधर्मप्रशंसा         | ज्यंबकभट्ट         | ८१२     |
| १२७ | कलिविडंबन              | माधवसुत            | ८१३-८१४ |
| १२८ | काळियामर्दन            | अनंतसुताविठ्ठल     | ८१५     |
| १२९ | किरातार्जुनीयनिरूपण    | शरभेद्र            | ९६१     |
| १३० | कृष्णजन्मचरित्र        | तुकारामादि (बेंचे) | ८१६     |
| १३१ | कृष्णमंजरी             | प्रतापसिंहेंद्र    | ८१७     |
| १३२ | गजेंद्रमोक्ष           | नारायण             | ९५४     |
| १३३ | गरुडसत्यभामागर्वपरिहार | विठ्ठल (अनाम)      | ८१८-८१९ |
| १३४ | गिरिजास्वयंवर          | त्रिमल्ल अखंडदास   | ८२०     |
| १३५ | गुरुचरित्र             | सरस्वतीगंगाधर      | ९६९     |
| १३६ | गोपाळविलास             | श्यामकवि           | ८२१     |
| १३७ | चंद्रहासकथा            | प्रतापराम          | ८२२-८२४ |
| १३८ | "                      | पाठकनामा           | ८२५     |
| १३९ | चंद्रावली              | नागेश              | ८२६-८३१ |

ग्रंथानुक्रमणिका—पुराण वर्ग—कथानिरूपणादि.

| नं० | ग्रंथ.                      | कर्ता.         | टोकाळकसांक |
|-----|-----------------------------|----------------|------------|
| १४० | चिंतामणिविजय                | शुंडीदास       | ९७०        |
| १४१ | दमयंतीस्वयंवर               | रघुनाथ         | ८३२-८३३    |
| १४२ | दामोदरचरित्र                | वामन           | ८३४        |
| १४३ | द्रौपदीविनोद                | अनाम           | ८३५        |
| १४४ | नळचरित्र                    | मयूरपंत        | ८३६        |
| १४५ | नळदमयंतीचरित्र              | अनाम           | ८३७        |
| १४६ | नीलकंठकुलालचरित्र           | शरभेंद्र       | ९६२        |
| १४७ | नौकाचरित्र                  | वामन           | ८३८        |
| १४८ | नीलमिच्छचरित्र              | शरभेंद्र       | ९६३        |
| १४९ | पंचाक्षरीविभूतिशिवरात्रिकथा | शरभेंद्र       | ९६४        |
| १५० | पांडुरंगचरित्र              | गुरुदास        | ८३९        |
| १५१ | पुंडलीकचरित्र               | अनाम           | ८४०        |
| १५२ | "                           | त्रिमल्लदास    | ८४१-८४२    |
| १५३ | प्रल्हादचरित्र              | माधव           | ८४३        |
| १५४ | "                           | उद्धवचिद्धन इ० | ९९८        |
| १५५ | "                           | एकाजनार्दन     | ८४४-८४७    |
| १५६ | "                           | रामनाथ         | ८४८        |
| १५७ | "                           | गुरुदास        | ८४९        |
| १५८ | भानसेचेवऱ्हाड               | वैकोबा         | ८५०        |
| १५९ | भामाविलास                   | वामन           | ८५१        |
| १६० | मयूरध्वजकथा                 | पाटकनामा       | ८५२        |
| १६१ | मलींद्रराजप्रकरण            | पाटकनामा       | ८५३        |
| १६२ | महालक्ष्मीचरित्र            | दास            |            |
| १६३ | माळसेचेलम्र                 | अंबादास        | ८५४        |
| १६४ | मार्कंडेयचरित्र             | आनंदनंदन       |            |
| १६५ | मुकुंदाविलास                | वामन           | ८५५        |
| १६६ | राजगोपाळविलास               | श्याम          | ९५६        |
| १६७ | रामायणकथासंक्षेप            | अनाम           | ८५७        |
| १६८ | रासक्रीडा                   | प्रतापराम      | ८५८-८५९    |

## प्रथानुक्रमणिका—पुराण वर्ग—कथानिष्पणादि.

| न०   | ग्रन्थ             | कर्ता.          | श्लोकसंख्या |
|------|--------------------|-----------------|-------------|
| १६९. | लवकृशाक्यान        | एकाजनादेन       | ८६०—८६१     |
| १७०  | बस्त्रहरण (गोपीने) | प्रतापराम       | ८६२—८६४     |
| १७१  | .. (द्रोपदीने)     | पाठकनामा        | ८६६—८६८     |
| १७२  | .. ..              | अनाम            | ८६९         |
| १७३  | .. ..              | मुक्तेश्वर      | ८६९         |
| १७४  | .. ..              | सूर्यदाम        | ८७०         |
| १७५  | .. ..              | नामया           | ८७१         |
| १७६  | विनोद (द्रोपदीसी)  | अनाम            | ८७२         |
| १७७  | शिविकथा            | विष्णुदामनरसिंह | ८७३         |
| १७८  | शकदेवचरित्र        | बुचयाकृष्णदाम   | ८७४—८७९     |
| १७९  | .. ..              | अनाम            | ८७६         |
| १८०  | श्रियाळनरिच        | रेणुकादाम       | ८७७         |
| १८१  | सहधर्मचरीलक्षण     | गंगानेदन        | ८७८         |
| १८२  | सीतादेवी चकळशोभन   | माधवमत          | ८७९—८८०     |
| १८३  | सीतास्वयंवर        | माधव            | ८८१         |
| १८४  | .. ..              | रामकवि          | ८८२—८८९     |
| १८५  | .. ..              | वामन            | ८८६—८८७     |
| १८६  | सीताहस्त           | शिवदाम          | ८८८         |
| १८७  | सुदामनचरित्र       | केशेश्वर        | ८८९         |
| १८८  | .. ..              | कृष्णदामनामा    | ८९०         |
| १८९  | .. ..              | पाठकनामा        | ८९१         |
| १९०  | .. ..              | दत्त, विठ्ठलमृत | ८९२—८९३     |
| १९१  | .. ..              | हरिवामन         | ८९४         |
| १९२  | म्यमंतकोपाख्यान    | माधवमृत         | ८९९—९००     |
| १९३  | .. ..              | अनाम            | ९०१—९०२     |
| १९४  | हरिश्रेष्ठकथा      | विपजनादेन       | ९०३         |
| १९५  | .. ..              | माधवात्मज       | ९०४         |
| १९६  | हरिश्रेष्ठपुराण    | विष्णुदासनामा   | ९०५         |

## ग्रंथानुक्रमणिका—रामायण वर्ग.

| नं० | ग्रंथ.                    | कर्ता.                | ठोकळकमांक                               |
|-----|---------------------------|-----------------------|---|
| १   | अद्भुतकांडरामायण          | शेषकोनेरी             | ९८३-९८५<br>११४१                         |
| २   | अनंतवाल्मीकेरा०           | मेरुस्वामी            | ९८६                                     |
| ३   | अहिरावणमहिरावण            | कृष्णदासमुद्गळ        | ९८७-९८८                                 |
| ४   | अंगदशिष्टाई               | "                     | ९८९-९९८                                 |
| ५   | कौतूहलनाटकरामायण          | मुक्तेश्वर            | ९९९-१०११                                |
| ६   | भरतभेटि                   | नामापाठक              | १०१२-१०१६                               |
| ७   | भावार्थरामायण अनुक्रमणिका | अनाम                  | १०१७                                    |
| ८   | भावार्थरामायण             | एकाजनादीन             | १०१८-१०५७                               |
| ९   | मंत्ररामायण               | मयूरपंत               | ११४२, ११५०,<br>११४५, ११४८,<br>११५२-११५५ |
| १०  | मुळकामुग्ध                | विष्णुदासनामा         | १०५८                                    |
| ११  | राजधर्म                   | अनाम (रामचंद्र? राम?) | १०५९                                    |
| १२  | रामदिनचर्या               | प्रतापसिंहराजर्षि     | १०६०-१०६२                               |
| १३  | रामविजय                   | श्रीधरस्वामी          | १०६३-१०७०<br>११४९                       |
| १४  | रामहास्यवदन               | माधवस्वामी            | १०७१-१०७२                               |
| १५  | रामायण                    | कृष्णदासमुद्गळ        | ११४३                                    |
| १६  | "                         | माधवस्वामी            | १०७३-११०९                               |
| १७  | "                         | रामदासस्वामी          | १११०-१११२                               |
| १८  | " पठणारंभपद्धति           | आनाम                  | १११३                                    |
| १९  | रामायण-सुद्धकांड          | कृष्णदासमुद्गळ        | १११४-११२२                               |
| २०  | रावणवध                    | अनाम                  | ११२३                                    |
| २१  | लोपामुद्रासंवाद           | वामन                  | ११२४                                    |
| २२  | वाल्मीकचरित्र             | दास?                  | ११५१                                    |
| २३  | विभीषणभेटि                | रु० दा० मुद्गळ        | ११२५                                    |
| २४  | शतमुखरावणकथा              | अनाम (भूपतिनाथ?)      | ११२६                                    |
| २५  | श्रीरामकृपाविलास          | मुकुंदस्वामी          | ११२७-११३२                               |



## ग्रंथानुक्रमणिका—रामायण वर्ग.

| नं० | ग्रंथ.         | कर्ता.        | ठोकळक्रमांक |
|-----|----------------|---------------|-------------|
| २३  | श्रीकवचराज     | माधवस्वामी    | ११३३-११३८   |
| २४  | भगवतीकथा       | रामकृष्ण      | ११३९        |
| २८  | भविष्यपुराण    | भामिनी        | ११४४        |
| २९  | भूशेखरोपाख्यान | कृष्णदासभद्रज | ११४०        |



या यादीच्या श्ल्या भागांतलि सुळग्रंथमात्र-

१. वेदांत वर्गाचे-२०४

२. पुराण वर्गाचे-१३६

३. रामायण वर्गाचे-२९.

एकूत ४२९



